



# भारत का राजपत्र The Gazette of India

सी.जी.-डी.एल.-अ.-11082023-248037  
CG-DL-E-11082023-248037

असाधारण  
EXTRAORDINARY

भाग II—खण्ड 3—उप-खण्ड (iii)  
PART II—Section 3—Sub-section (iii)

प्राधिकार से प्रकाशित  
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 32]

नई दिल्ली, शुक्रवार, अगस्त 11, 2023/श्रावण 20, 1945

No. 32]

NEW DELHI, FRIDAY, AUGUST 11, 2023/SHRAVANA 20, 1945

भारत निर्वाचन आयोग

अधिसूचना

नई दिल्ली, 11 अगस्त, 2023

**आ.अ. 33(अ).**—लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क(5)(ड), का.आ. 903(अ)दिनांक 28 फरवरी, 2020 के जरिए निर्गत राष्ट्रपतीय आदेशों के साथ पठित, के अनुसरण में असम राज्य के संसदीय और विधान सभा निर्वाचन क्षेत्रों के परिसीमन के विषय में का.आ. 903(अ) दिनांक 28 फरवरी, 2020 के जरिए निर्गत राष्ट्रपतीय आदेशों के साथ पठित लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क के अंतर्गत निर्वाचन आयोग द्वारा किया गया निम्नलिखित आदेश एतद्वारा प्रकाशित किया जाता है।

**आदेश सं. 2**

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क के साथ पठित का.आ.903(अ) दिनांक 28 फरवरी, 2020 के जरिए जारी राष्ट्रपतीय आदेश के अनुसरण में और इस संबंध में अन्य सभी संगत संवैधानिक और सांविधिक उपबंधों को ध्यान में रखकर, निर्वाचन आयोग ने, दिनांक 20 जून, 2023 को भारत के और असम राज्य के राजपत्र के असाधारण अंकों में प्रकाशित अपने आदेश सं 1 दिनांक 20 जून, 2023 द्वारा निर्धारित किया है कि – (i) असम राज्य को लोक सभा में आवंटित की जाने वाली सीटों की कुल संख्या चौदह (14) होगी, जिसमें से एक (1) सीट अनुसूचित जातियों के लिए आरक्षित होगी और दो (2) सीटें अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षित होंगी, और (ii) राज्य की विधान सभा के

लिए नियत की जाने वाली सीटों की कुल संख्या एक सौ छब्बीस (126) होगी, जिनमें से नौ (9) सीटें अनुसूचित जातियों के लिए और उन्नीस (19) सीटें अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षित होंगी; और

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क की उक्त उप-धारा 5(क) के अनुसरण में, भारत निर्वाचन आयोग ने 2001 की जनगणना में प्रकाशित संगत आंकड़ों के आधार पर राज्य में संसदीय और विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के परिसीमन के लिए अपने प्रारूप प्रस्तावों को भारत के राजपत्र और असम राज्य के राजपत्र के असाधारण अंकों में 20 जून, 2023 को प्रकाशित किया ताकि पूर्वोक्त प्रस्तावों के संबंध में 11 जुलाई, 2023 तक आपत्तियां और सुझाव आमंत्रित किए जा सकें; और

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क की उक्त उप-धारा 5(क) के अनुसरण में, आयोग के ऊपर उल्लिखित आदेश सं. 1 और आयोग के ऊपर उल्लिखित प्रारूप प्रस्तावों को स्थानीय समाचार पत्रों में 20 जून, 2023 को प्रकाशित किया गया और उन्हें रेडियो एवं टेलीविजन तथा जन संचार के अन्य साधनों के माध्यम से आगे और प्रचारित-प्रसारित किया गया था; और

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क की उप-धारा 5(क) के अनुसरण में, आयोग ने सार्वजनिक बैठकों की तिथियां निर्दिष्ट करते हुए 20 जून, 2023 को सार्वजनिक सूचना जारी की। इसके अलावा, आयोग ने सभी आपत्तियों और सुझावों पर विचार करने के लिए अपनी सार्वजनिक बैठकों के स्थानों और तिथियों को निर्दिष्ट करते हुए पुनः क्रमशः 12 जुलाई, 2023 और 17 जुलाई, 2023 को नोटिस जारी किए थे; और

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क की उक्त उप-धारा 5(घ) के अनुसरण में, आयोग ने 19 जुलाई, 2023 से 21 जुलाई, 2023 तक गुवाहाटी में सार्वजनिक बैठकों का आयोजन किया और जनता के सदस्यों को सुना और उन्हें आयोग को पहले से भेजे गए लिखित अभ्यावेदनों, यदि कोई हों, के अलावा मौखिक और लिखित प्रस्तुतीकरण देने का पूरा अवसर दिया; और

यतः, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क की उप-धाराओं 5(ग) और (ङ) के अंतर्गत आयोग ने संविधान और उक्त अधिनियमों के संगत प्रावधानों के आलोक में अपने उक्त प्रस्तावों के संबंध में पूर्वोक्त सार्वजनिक बैठकों में की गई और/या इसके द्वारा अन्यथा प्राप्त सभी आपत्तियों और सुझावों पर विचार किया है;

अब, इसलिए, **संसदीय और विधानसभा निर्वाचन क्षेत्रों का परिसीमन आदेश, 2008 की अनुसूची-I और II तथा अनुसूची V (असम राज्य के संबंध में) को संशोधित करने के लिए** का.आ.सं. 903(अ) दिनांक 28 फरवरी, 2020 के अंतर्गत जारी राष्ट्रपतीय आदेशों के साथ पठित लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क(5) के अनुसरण में, निर्वाचन आयोग एतद्वारा निम्नलिखित के अनुसार निर्धारित करता है:

1. एक सौ छब्बीस विधान सभा निर्वाचन क्षेत्र जिनमें असम राज्य की विधान सभा के निर्वाचनों के प्रयोजनार्थ असम राज्य को विभाजित किया जाएगा, और ऐसे प्रत्येक निर्वाचन क्षेत्र का विस्तार तालिका-क में दर्शाए अनुसार होगा।
2. वे राज्य-क्षेत्रीय संसदीय निर्वाचन क्षेत्र जिनमें लोकसभा के निर्वाचनों के प्रयोजनार्थ असम राज्य को विभाजित किया जाएगा, और ऐसे प्रत्येक निर्वाचन क्षेत्र का विस्तार तालिका-ख में दर्शाए अनुसार होगा;
3. जहां तालिका-क अथवा तालिका-ख में यथा-दर्शित निर्वाचन क्षेत्र के नाम कोष्ठकों और अक्षरों "(अ.जा.)" द्वारा सुभिन्न किए गए हैं, वहां उस निर्वाचन क्षेत्र में वह सीट अनुसूचित जातियों के लिए आरक्षित है।
4. जहां तालिका-क अथवा तालिका-ख में यथा-दर्शित निर्वाचन क्षेत्र के नाम कोष्ठकों और अक्षरों "(अ.ज.जा.)" द्वारा सुभिन्न किए गए हैं, वहां उस निर्वाचन क्षेत्र में वह सीट अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षित है।

<b>तालिका-क</b> <b>विधान सभा निर्वाचन क्षेत्र और उनका प्रस्तावित विस्तार</b>		
क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>1-जिला - कोकराझार</b>		
<b>1</b>	<b>गोस्साईगांव</b>	<p>गोस्साईगांव नगर समिति, गोस्साईगांव विकास खंड (भाग)-हनुबिल ग्रा.प.वि.स., पद्माबिल ग्रा.प.वि.स., सेरफंगुरी ग्रा.प.वि.स., सत्यपुर ग्रा.प.वि.स. (भाग)- सुकन बावनाई, सिलपुर, आलोकझार व.गां., निलाईझोरा व.गां., हकमा व.गा., हेस्पेश व.गां., सत्यपुर व.गां., सं. 1 सिंगीमारी, सं. 2 सिंगीमारी, मालागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-पकरीगुडी</p> <p><b>हतीधुरा विकास खंड (भाग)-</b> हतीधुरा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>ठाकुरपुर ग्रा.प.वि.स., फैलागुडी ग्रा.प.वि.स., ग्राहमपुर ग्रा.प.वि.स., मजदाब्री ग्रा.प.वि.स. (भाग)- मजदाब्री-1, गरुमारचार-1, गरुमारचार-11, सत्यपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - मांडेरखुटी, बोरो बध्ना</p> <p><b>कछुगांव विकास खंड (भाग)-</b>भोरपुर ग्रा.प.वि.स., बोरोबध्ना ग्रा.प.वि.स., हावरीपेट ग्रा.प.वि.स., नंदीपुर ग्रा.प.वि.स., ब्राजबिल ग्रा.प.वि.स., बुराचारा ग्रा.प.वि.स., जनालीगांव ग्रा.प.वि.स., काशीबाडी ग्रा.प.वि.स., मकतियागांव ग्रा.प.वि.स., मोजाती ग्रा.प.वि.स., पलासगुरी ग्रा.प.वि.स., रायमोना ग्रा.प.वि.स., सपकाटा ग्रा.प.वि.स., बोशगांव ग्रा.प.वि.स., मालागुरी ग्रा.प.वि.स., जरागुरी गोल्डेंग ग्रा.प.वि.स. (भाग)-सं. 1 गोलाडांगी, सं. 2 गोलाडांगी, सं. 1 दावागुडी, सं. 1 गोकुलखाता, सं. 2 जारागुरी, गोकुलखाता ब्लॉक, सं. 2 दावागुरी, शिमुलतापु पीजीआर, बालागांव ग्रा.प.वि.स. (भाग) - श्रीरामपुर व.गां., सुरीबारी व.गा., हरिनगर व.गा., अलीनगर व.गा., बल्लीमारी ग्रा.प.वि.स. (भाग) - बल्लीमारी, शिल्भाजी, जामबुगुरी व.गा., मध्यनगर व.गा.</p>
<b>2</b>	<b>दोतमा (अ.ज.जा.)</b>	<p><b>गोस्साईगांव विकास खंड (भाग)-</b> धौलीगुडी ग्रा.प.वि.स.,</p> <p><b>दोतमा विकास खंड (भाग) -</b> दोतमा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>झरबारी ग्रा.प.वि.स., फकीरग्राम ग्रा.प.वि.स., बोंगशीगांव ग्रा.प.वि.स., पोचागढ़ ग्रा.प.वि.स., शक्तिआश्रम ग्रा.प.वि.स., धौलीगुडी ग्रा.प.वि.स., कोरैटरी ग्रा.प.वि.स., प्रतापखाता ग्रा.प.वि.स., विन्नाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)-अमतोली, ब्रोजोकल, मैनागुरी, चोकापारा, संकरपारा, बोरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-सिमलागुडी, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)- धेपधेपी, चिथिलाग्राम, डुमरीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-सीकरगांव, अंगथिहारा, मौरियागांव, चारागांव, जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग) - खारिदा संदला भाग- I, जादुमोनी, मायनारटोल, मधुपुरी, रामफबिल ग्रा.प.वि.स. (भाग)- अथियाबारी, जोगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)- जोगदाई मेचपारा, बहादुरपारा, विन्नाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)- टेकरकाटा, विन्नाचारा, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-लमपारा, नयाचारा, बागरीगुडी, कोटपारा</p> <p><b>कछुगांव विकास खंड (भाग) -</b> कछुगांव विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>चौटारा मिलन बाजार ग्रा.प.वि.स., भोमराबिल ग्रा.प.वि.स., सिमुलतापु ग्रा.प.वि.स., भोरपुर ग्रा.प.वि.स., बोरो बध्ना ग्रा.प.वि.स., हावरीपेट ग्रा.प.वि.स., नंदीपुर ग्रा.प.वि.स., ब्राजबिल ग्रा.प.वि.स., बुराचारा ग्रा.प.वि.स., जनालीगांव ग्रा.प.वि.स., काशीबाडी ग्रा.प.वि.स., मकतियागांव ग्रा.प.वि.स., मोजाती ग्रा.प.वि.स., पलासगुरी ग्रा.प.वि.स., रायमोना ग्रा.प.वि.स., सपकाटा ग्रा.प.वि.स., बोशगांव ग्रा.प.वि.स., मालागुरी ग्रा.प.वि.स., अंताईबारी</p>

		<p>ग्रा.प.वि.स., कमलसिंह ग्रा.प.वि.स., विन्याखाता ग्रा.प.वि.स., जरागुरी गोल्डेंग ग्रा.प.वि.स. (भाग)- सं. 3 दावागुडी, सं. 1 गोलाडांगी, सं. 2 गोलाडांगी, सं. 1 दावागुडी, सं. 1 गोकुलखाता, सं. 2 जारागुरी, गोकुलखाता खंड, सं. 2 दावागुरी, शिमुलतापु पीजीआर, बालागांव ग्रा.प.वि.स. (भाग) - श्रीरामपुर व.गां., सुरीबारी व.गां., हरिनगर व.गां., अलीनगर व.गां., बल्लीमारी ग्रा.प.वि.स. (भाग) - बल्लीमारी, शिल्भाजी, जामबुगुरी व.गां., मध्यनगर व.गां., गुआबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-गुआबारी, गार्डनपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - भौरागुरी-सतबिल-I, भौरागुरी-सतबिल-II, गोरजन सं. 2, धोताबिल, कुक्लिंगपारा, सेजारी, गोरजन सं. 1, कोकराझार विकास खंड (भाग) - बोनारगाँव ग्रा.प.वि.स.</p>
3	कोकराझार (अ.ज.जा.)	<p>सलाकाटी न.स., कोकराझार नगरपालिका बोर्ड, कोकराझार विकास खंड (भाग) – कोकराझार विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- बोनारगाँव ग्रा.प.वि.स., बरुआपारा ग्रा.प.वि.स., दलोआबारी ग्रा.प.वि.स., धौलीगुडी ग्रा.प.वि.स., आई भंडारानी ग्रा.प.वि.स., दक्षिण नायेकगांव ग्रा.प.वि.स., उत्तर नायेकगांव ग्रा.प.वि.स., हरिनागुरी ग्रा.प.वि.स., भाटीपारा ग्रा.प.वि.स., सं. 2 गेंद्रबिल ग्रा.प.वि.स., मागुरमारी ग्रा.प.वि.स., सुकनझोरा ग्रा.प.वि.स., भोटगांव ग्रा.प.वि.स., धोलमारा ग्रा.प.वि.स. (भाग)-लालकुरा भाग-II, लालकुरा भाग-I, देवडोबा, गोरोखुटा, करमपारा, सिलजानी, गौरंगतारी, सहरपुर, सिलकतरी भाग-I, सिलकतरी भाग-II, धोलमारा दोतमा विकास खंड (भाग)-झरबारी ग्रा.प.वि.स.</p>
4	बाओखुंगरी	<p>फकीरग्राम नगर समिति, छापार विकास खंड, बिलासिपारा विकास खंड, देबितोला विकास खंड (भाग)-पोलाशगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-बोरो - बेलगुरी, दुदुमारी भाग-III, मेसनियाकुटीर द्वार भाग-I, छोटी बेलगुरी, पोलाशगुरी, सिंधुरीझोरा, उबरीझोरा, नायगांव, तिपकाई ग्रा.प.वि.स. (भाग)- सागरफेता, सागरफेता द्वार, सुकोनझोरा, तुलसीझोरा भाग-II, चंगबंधा भाग-I, चंगबंधा भाग-II, दोतमा विकास खंड (भाग)- फकीरग्राम ग्रा.प.वि.स., बोंगशीगांव ग्रा.प.वि.स., पोचागढ ग्रा.प.वि.स., शक्तिआश्रम ग्रा.प.वि.स., धौलीगुडी ग्रा.प.वि.स., विन्नाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)-अमतोली, ब्रोजोकल, मैनागुरी, चोकपारा, संकरपारा, बोरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-सिमलागुरी, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)- धेपधेपी, चिथिलाग्राम, डुमरीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-सीकरगांव, अंगथिहारा, माओरियागांव, चारागांव, जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)-खरिदा संदला भाग-I, जादुमोनी, मयनारतोल, मधुपुरी गोस्साईगांव विकास खंड (भाग) – गोस्साईगांव विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर – धौलीगुडी ग्रा.प.वि.स., हरबंगा-गोस्साईगांव ग्रा.प.वि.स., जाँयपुर ग्रा.प.वि.स., कार्तिमारी अशरकांडी ग्रा.प.वि.स., कार्तिमारी ग्रा.प.वि.स., हनुबिल ग्रा.प.वि.स., पद्माबिल ग्रा.प.वि.स., सेरफंगुरी ग्रा.प.वि.स., रिमीझिमी ग्रा.प.वि.स. (भाग)- रिमीझिमी घोप, रिमीझिमी घाट भाग-I, रिमीझिमी घाट भाग-II, भवानीचोरा, मिलनबाजार ग्रा.प.वि.स. (भाग)-काचुकाटा, भोवरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-मोकराम्बिल, पटियालपारा-अहमदपुर, रूपसीगांव-I, घोनापारा, पटियालपारा, मंडारपारा, पनबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-भेलाकोबा भाग-I, भेलाकोबा भाग-II, बोराईबारो, फुलकुमारी -I, तुलसीबिल ग्रा.प.वि.स. (भाग) – अमनीकाटा, तेंगनेरभिता, उशातारी, रूपसीगांव-II, गुवाबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-होंगशोबिल, बंगलाबारी, सत्यपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - सुकन बाओनाई, सिलपुर, आलोकझार व.गां., निलाईझोरा व.गां., हकमा</p>

		<p>व.गां., हेस्पेश व.गां., सत्यपुर व.गां., सं. 1 सिंगिमारी, सं. 2 सिंगिमारी, मालागुडी          ग्रा.प.वि.स. (भाग) – पकरीगुडी  <b>कल्लुगांव विकास खंड (भाग)</b>-अंताईवारी ग्रा.प.वि.स.सं., कमलसिंह ग्रा.प.वि.स.सं., बिन्याखाता          ग्रा.प.वि.स., गुआवारी ग्रा.प.वि.स. (भाग)-गुआवारी, गार्डनपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - भौरागुरी-          सतबिल-I, भौरागुरी-सतबिल-II, गोरजन सं. 2, धोताबिल, कुकलिंगपारा, सेजारी, गोरजन सं.          1, <b>कोकराझार विकास खंड (भाग)</b>- बरुआपारा ग्रा.प.वि.स., दलोआवारी ग्रा.प.वि.स.,          धौलीगुडी ग्रा.प.वि.स., आई भंडारानी ग्रा.प.वि.स., दक्षिण नायेकगांव ग्रा.प.वि.स., उत्तर          नायेकगांव ग्रा.प.वि.स., हरिनागुरी ग्रा.प.वि.स., भाटीपारा ग्रा.प.वि.स., सं. 2 गेंद्रबिल          ग्रा.प.वि.स., मागुरमारी ग्रा.प.वि.स., सुकनझोरा ग्रा.प.वि.स., भोटगांव ग्रा.प.वि.स., धोलमारा          ग्रा.प.वि.स. (भाग)-लालकुरा भाग-II, लालकुरा भाग-I, देवडोबा, गोरोखुटा, करमपारा,          सिलजानी, गौरंगतारी, सहरपुर, सिलकतरी भाग-I, सिलकतरी भाग-II, धोलमारा</p>
5	पर्वतझोरा	<p><b>गोलोकगंज विकास खंड, महामाया विकास खंड, रुपशी विकास खंड, हतीधुरा विकास खंड</b>  <b>(भाग)</b> – ठाकुरपुर ग्रा.प.वि.स., फैलागुडी ग्रा.प.वि.स., ग्राहमपुर ग्रा.प.वि.स., मजदाब्री          ग्रा.प.वि.स., (भाग) – मजदाब्री-I, गरुमरारचार-I, गरुमरारचार-II, सत्यपुर ग्रा.प.वि.स.,          (भाग) – मंदेरखुटी, बोरो बधा  <b>देबिटोला विकास खंड (भाग)</b> – देबिटोला विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर –          पोलाशगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)- बोरो-बेलगुरी, दुदुमारी भाग-III, मेसनियाकुटीर झार भाग-I,          छोटो बेलगुरी, पोलाशगुरी, सिंधुरीझोरा, उबरीझोरा, नायगांव, तिपकाई ग्रा.प.वि.स. (भाग)-          सागरफेना, सागरफेना झार, सुकनझोरा, तुलसीझोरा भाग-II, चंगबंधा भाग-I, चंगबंधा भाग-II  <b>दोतमा विकास खंड (भाग)</b>- कोरैटरी ग्रा.प.वि.स., प्रतापखाता ग्रा.प.वि.स., रामफबिल          ग्रा.प.वि.स. (भाग)- अथियावारी, जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)- जोगदाई मेचपारा, बहादुरपारा,          बिल्लाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)- टेकरकाटा, बिल्लाचारा, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-लमपारा,          नयाचारा, बागरीगुडी, कोटपारा, <b>गोस्साईगांव विकास खंड (भाग)</b> - हरबंगा-गोस्साईगांव          ग्रा.प.वि.स., जाँयपुर ग्रा.प.वि.स., कार्तिमारी अशरकांडी ग्रा.प.वि.स., कार्तिमारी ग्रा.प.वि.स.,          रिमीझिमी ग्रा.प.वि.स. (भाग)- रिमीझिमी घोप, रिमीझिमी घाट भाग-I, रिमीझिमी घाट भाग-          II, भवानीचोरा, मिलनबाजार ग्रा.प.वि.स. (भाग)-काचुकाटा, भोवरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-          मोकराम्बिल, पटियालपारा-अहमदपुर, रूपसीगांव-I, घोनापारा, पटियालपारा, मंडारपारा,          पनवारी ग्रा.प.वि.स. (भाग)-भेलाकोबा भाग-I, भेलाकोबा भाग-II, बोराईबारी, फुलकुमारी -I,          तुलसीबिल ग्रा.प.वि.स. (भाग) –अमनीकाटा, तेंगनेरभिता, उशातारी, रूपसीगांव-II, गुवावारी          ग्रा.प.वि.स. (भाग)-होंगशोबिल, बंगलावारी, <b>कल्लुगांव विकास खंड (भाग)</b>- चौटारा मिलन          बाजार ग्रा.प.वि.स., भोमराबिल ग्रा.प.वि.स., सिमुलतापु ग्रा.प.वि.स., जरागुरी गोल्डेंग          ग्रा.प.वि.स. (भाग)-सं.3 दावागुरी</p>
<b>2-जिला – धुबरी</b>		
6	गोलकगंज	<p><b>गोलकगंज नगरपालिका बोर्ड,</b>  <b>गौरीपुर नगरपालिका बोर्ड (भाग)</b>- गौरीपुर नगरपालिका बोर्ड- निम्नलिखित को छोड़कर-          गौरीपुर वार्ड सं.12, गौरीपुर वार्ड सं. 13,  <b>अगोमोनी विकास खंड (भाग)</b> –अगोमोनी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-          विद्याडावरी गां.पं. (भाग)-विद्याडावरी भाग-II, विद्याडावरी भाग-III, बटेरहाट गां.पं. (भाग)-          कैमारी भाग-III, कैमारी भाग-VII, कैमारीचार, सिंदुराई गां.पं. (भाग) -सिंदुराई भाग II,</p>

	<p>बेलगुरी भाग I, बेलगुरी भाग II, पञ्चिम मैशा भाग I, टोल्ली भाग-II, सोनाखुली गां.पं. (भाग) - बिद्याडाबरी भाग IV, दिघोलतारी, सोनाखुली भाग II, कैमारी गां.पं. (भाग)-कैमारी भाग V, कैमारी भाग I, अगोमोनी गा.पं (भाग)-पञ्चिम मैशा भाग-II।</p> <p><b>गौरीपुर विकास खंड (भाग)</b>-कचारीहाट गां.पं. (भाग)-देबोत्तर हसडाहा भाग I, कलारहाट गां.पं. (भाग)- देबोत्तर हसदाहा भाग IV, किस्मत हसदाहा भाग II, देबोत्तर हसडाहा भाग III,</p> <p><b>गोलकगंज विकास खंड (भाग)</b> – गोलकगंज विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर – उत्तर मोरागदाधर गां.पं., कुमारगंज गां.पं. (भाग)-पतनेरकुटी, उजानपेटला भाग-II। मध्यपेटला, बरुणडंगा गां.पं. (भाग) -पब कनुरी, बरुणडंगा, उत्तर टोकरेरचारा भाग I, बिसोनदोइ गां.पं. (भाग) -पञ्चिम रतियाडाहा भाग II, पब रतियाडाहा, पगलाहाट गां.पं. (भाग) - भाटीपेटला, पब मोरागदाधर, कचखाना हरिनचारा पगलागंज, बाहाकाती, हरीरहाट गां.पं. (भाग)-पञ्चिम मोरागदाधर, मोरागदाधर चार, कचखाना गां.पं. (भाग)-डाफरपुर</p> <p><b>हतीधुरा विकास खंड (भाग)</b>-छोटोगुमा गां.पं. (भाग)-बेलगुडी, छोटोगुमा, डिंगडिंगा गां.पं. (भाग)-मेचपारा, डिंगडिंगा, बरकाचुया, कामनडांगा गां.पं. (भाग)-गारोपारा, तामारहाट गां.पं. (भाग)- ऑक्सिगुरी, नटबारी, भेरभेरी, सरपामारी</p> <p><b>रूपशी विकास खंड (भाग)</b>-रूपशी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- चापगढ़ गां.पं., रूपशी गां.पं., साहेबगंज गां.पं., बेरभंगी गां.पं., नलिया गां.पं., मधुसौलमारी गां.पं. (भाग) - खुदीमारी भाग I, मधुसौलमारी भाग-II, तियामारी भाग I, बालाजन गां.पं. (भाग)-बालाजन, बातुआतुली, धोरारघाट भाग II, दुमारदाहा गां.पं. (भाग)- धोरारघाट भाग I, दुमारदाहा भाग III, धाका बिल, बुरीरमारी, माटेरझार गां.पं. (भाग)- बालाजन चापर, कमलारझार, मोटेरझार, उत्तर रायपुर भाग I, गायखोवा गां.पं. (भाग)-उचित्त</p>
7	<p><b>गौरीपुर</b></p> <p><b>देबिदोला विकास खंड, गौरीपुर नगर पालिका बोर्ड (भाग)</b> - गौरीपुर वार्ड सं.12, गौरीपुर, वार्ड सं. 13, <b>अगोमोनी विकास खंड (भाग)</b> - बिद्याडाबरी गां.पं. (भाग)-बिद्याडाबरी भाग-II, बिद्याडाबरी भाग-III, बटेरहाट गां.पं. (भाग)-कैमारी भाग-III, कैमारी भाग-VII, कैमारीचार, सिंदुराई गां.पं. (भाग) -सिंदुराई भाग II, बेलगुरी भाग I, बेलगुरी भाग II, पञ्चिम मैशा भाग I, टोल्ली भाग-II, सोनाखुली गां.पं. (भाग) -बिद्याडाबरी भाग IV, दिघोलतारी, सोनाखुली भाग II, कैमारी गां.पं. (भाग)-कैमारी भाग V, कैमारी भाग I, अगोमोनी गा.पं (भाग)-पञ्चिम मैशा भाग-II, <b>गौरीपुर विकास खंड (भाग)</b>- मधुसौलमारी तियामारी गां.पं. (भाग)-मधुसौलमारी भाग I, तियामारी भाग II, <b>गोलकगंज विकास खंड (भाग)</b>- उत्तर मोरागदाधर गां.पं., कुमारगंज गां.पं. (भाग)-पतनेरकुटी, उजानपेटला भाग-II। मध्यपेटला, बरुणडंगा गां.पं. (भाग) -पब कनुरी, बरुणडंगा, उत्तर टोकरेरचारा भाग I, बिसोनदोइ गां.पं. (भाग) -पञ्चिम रतियाडाहा भाग II, पब रतियाडाहा, पगलाहाट गां.पं. (भाग) - भाटीपेटला, पब मोरागदाधर, कचखाना हरिनचारा पगलागंज, बाहाकाती, हरीरहाट गां.पं. (भाग)-पञ्चिम मोरागदाधर, मोरागदाधर चार, कचखाना गां.पं. (भाग)-डाफरपुर</p> <p><b>हतीधुरा विकास खंड (भाग)</b>- हतीधुरा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर – छोटोगुमा गां.पं. (भाग)-बेलगुरी, छोटोगुमा, डिंगडिंगा गां.पं. (भाग)-मेचपारा, डिंगडिंगा, बरकाचुया, कामनडांगा गां.पं. (भाग)-गारोपारा, तामारहाट गां.पं. (भाग) - ऑक्सिगुरी, नटबारी, भेरभेरी, सरपामारी</p>

		<p><b>महामाया विकास खंड (भाग)</b> - महामाया विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - कडोमटोला गां.पं., सालतारी गां.पं., सोनामोई गां.पं., गोबर्धनपारा गां.पं. (भाग) - अथियाबाड़ी, गोबर्धनपारा, गुटिपारा, जोडौलपारा, नाटुन लाउपारा, जोगीरमहल गां.पं. (भाग) - सिमलाकांडी, मसपारा-संकोच गां.पं. (भाग)- भवानीपुर, पलाशकांडी, तुषपारा गां.पं. (भाग)-मुराबारी, खुरखुरी, बामुनी भाग I, बामुनी भाग II, देवमारा, साधुभासा गां.पं. (भाग)- साधुभासा भाग III</p> <p><b>नयेराल्हा विकास खंड (भाग)</b>-डुबाचुरी गां.पं., सोगुनमारी गां.पं., कजाइकाता गां.पं. (भाग)- झेलतुरचार भाग I, झेलतुरचारर भाग II, कजाइकाता भाग V, कजाइकाता भाग VI, कजाइकाता-सुआपाटा गां.पं. (भाग)- कथालडी भाग I, कथालडी भाग II, मोसलापारा गां.पं. (भाग)-जोहरमुरा, दलानेरालगा सं. 2, पाताकाटा भाग II, <b>रूपशी विकास खंड (भाग)</b>-चापगढ़ गां.पं., रूपशी गां.पं., साहेबगंज गां.पं., मधुसौलमारी गां.पं. (भाग) -खुदीमारी भाग I, मधुसौलमारी भाग-II, तियामारी भाग I, बालाजन गां.पं. (भाग)-बालाजन, बातुआतुली, धोरारघाट भाग II, दुमारदाहा गां.पं. (भाग)- धोरारघाट भाग I, दुमारदाहा भाग III, माटेरझार गां.पं. (भाग)- बालाजन चापर, कमलाझार, मोटेरझार, उत्तर रायपुर भाग I, गायखोवा गां.पं. (भाग)-उचिता, <b>बिलासिपारा विकास खंड (भाग)</b>-आनंदनगर-बंगालीपारा गां.पं. (भाग)- सूरजयखाता भाग I (गांव), बंगालीपारा भाग I, बांधबपारा, आनंदनगर (गांव), <b>बिरसिंग जरुआ विकास खंड (भाग)</b>-फुलकातरी गां.पं. (भाग)-चिराखोवा भाग II</p>
8	धुबरी	<p><b>धुबरी नगरपालिका बोर्ड, बिरसिंग जरुआ विकास खंड (भाग)</b> -माजेरचार चालाकुरा गां.पं., चालाकुरा गां.पं. (भाग) - चालाकुरा भाग II, चालाकुरा भाग III, फूलाकाटा गां.पं. (भाग) - बल्दियारालगा गै.भूकर I, बल्दियारालगा गै.भूकर II, पोडमेरालगा गां.पं. (भाग) - भेलांगमारी, धुरबाड़ी भाग I, धुरबाड़ी भाग II, कटलामारी भाग II, कटलामारी भाग III, कटलामारी भाग IV, रिवर खंड सं. 5 गै.भूकर, रिवर खंड सं. 6 गै.भूकर, फुलकाटरी गां.पं. (भाग) - चिरखोवा भाग I, चिरखोवा भाग IV, चिराखोवा भाग V,</p> <p><b>गौरीपुर विकास खंड (भाग)</b>-गौरीपुर विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- कचारीहाट गां.पं. (भाग)-देवोत्तर हसडाहा भाग I, कलारहाट गां.पं. (भाग)-देवोत्तर हसडाहा भाग IV, किस्मत हसडाहा भाग II, देवोत्तर हसडाहा भाग III, मधुसौलमारी तियामारी गां.पं. (भाग)-मधुसौलमारी भाग I, तियामारी भाग II</p> <p><b>रूपशी विकास खंड (भाग)</b>- बेरभंगी गां.पं., नलिया गां.पं., दुमारदाहा गां.पं. (भाग)-ढाका बिल, बुरीरमारी</p>
9	बिरसिंग जरुआ	<p><b>दक्षिण सालमारा विकास खंड, जमादारहाट विकास खंड, बिलासिपारा विकास खंड (भाग)</b>- बहिरसुआपाटा गां.पं., मसानेरालगा गां.पं., हातिपोटा गां.पं.</p> <p><b>बिरसिंग जरुआ विकास खंड (भाग)</b>- बिरसिंग जरुआ विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- मजेरचार चालाकुरा गां.पं., चालाकुरा गां.पं. (भाग)-चालाकुरा भाग II, चालाकुरा भाग III, फूलाकाटा गां.पं. (भाग)-बल्दियारालगा गै.भूकर I, बल्दियारालगा गै.भूकर II, पोडमेरालगा गां.पं. (भाग) - भेलांगमारी, धुरबाड़ी भाग I, धुरबाड़ी भाग II, कटलामाडी भाग II, कटलामाडी भाग III, कटलामाडी भाग IV, रिवर खंड सं. 5 गै.भूकर, रिवर खंड सं. 6 गै.भूकर,</p>

		<p>फुलकातारी गां.पं. (भाग) - चिरखोवा भाग I, चिरखोवा भाग II, चिरखोवा भाग IV, चिरखोवा भाग V</p> <p><b>चापर सलकोचा विकास खंड (भाग)-</b> चिरकुटा गां.पं. (भाग)- चिरकुटा भाग-II, तोकरबंधा, धीरेरचार तरंगपुर गां.पं. (भाग)- काजीपारा भाग II, धीरेरचर भाग I, धीरेरचर भाग II, धीरेरचर भाग III, तरंगपुर भाग I, तरंगपुर भाग II, गेराविता गां.पं. (भाग) - नूनमती भाग I, नूनमती भाग II, हातिपोटा गां.पं. (भाग)-चंदारडिंगा, जोगीपारा, हातिपोटा भाग II, फौजदारचार, पुथिमारी गां.पं. (भाग)-एरियाझार भाग II, लालकुरा, सिमलाबाड़ी भाग I, सिमलाबाड़ी भाग II, सिमलाबाड़ी भाग III, सिमलाबाड़ी भाग IV, तिलपारा गां.पं. (भाग)- संतोषपुर, दूधनाथ, कलियारखाल, कमरडीही भाग I, कमरडीही भाग II</p> <p><b>नयेरालगा विकास खंड (भाग) –</b> नायेरालगा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- दुवाचुरी गां.पं., सोगुनमारी गां.पं., कजाइकाता गां.पं. (भाग)-झेलतुरचार भाग I, झेलतुरचार भाग II, कजाइकाता भाग V, कजाइकाता भाग VI, कजाइकाता-सुआता गां.पं. (भाग)- कथालडी भाग I, कथालडी भाग II, मोसलापारा गां.पं. (भाग)-जोहरमुरा, दालानेरालगा सं. 2, पताकाटा भाग II</p> <p><b>महामाया विकास खंड (भाग) -</b> साधुभासा गां.पं. (भाग)-साधुभासा भाग III</p>
10	बिलासिपारा	<p><b>बिलासिपारा नगरपालिका बोर्ड, चापर नगरपालिका बोर्ड, सपतग्राम नगरपालिका बोर्ड, बिलासिपारा विकास खंड (भाग) –</b> बिलासिपारा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- बहिरसुआपाटा गां.पं., मसानेरालगा गां.पं., हातिपोटा गां.पं., आनंदनगर-बंगालीपारा गां.पं. (भाग)- सूर्यखाता भाग I (गांव), बंगालीपारा भाग I, बान्धवपारा, आनंदनगर (गांव)</p> <p><b>चापर सालकोचा विकास खंड (भाग)-</b> चापर सालकोचा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- चिरकुटा गां.पं. (भाग) -चिरकुटा भाग II, टोकराबंधा, धीरेरचार तरंगपुर गां.पं. (भाग) - काजीपारा भाग II, धीरेरचर भाग I, धीरेरचर भाग II, धीरेरचर भाग III, तरंगपुर भाग I, तरंगपुर भाग II, गेराविता गां.पं. (भाग) - नूनमती भाग I, नूनमती भाग II, हातिपोटा गां.पं. (भाग) - चंदारडिंगा, जोगीपारा, हातिपोटा भाग II, फौजदारचार, पुथिमारी गां.पं. (भाग) - एरियाझार भाग II, लालकुरा, सिमलाबाड़ी भाग I, सिमलाबाड़ी भाग II, सिमलाबाड़ी भाग III, सिमलाबाड़ी भाग IV, तिलपारा गां.पं. (भाग)- संतोषपुर, दूधनाथ, कलियारखाल, कमरडीही भाग I, कमरडीही भाग II</p> <p><b>महामाया विकास खंड (भाग)-</b> कडोमटोला गां.पं., सालतारी गां.पं., सोनामोयी गां.पं., गोबर्धनपारा गां.पं. (भाग)-अथियाबाड़ी, गोबर्धनपारा, गुटिपारा, जोर्डोलपारा, नाटुन लौपारा, जोगीरमहल गां.पं. (भाग)-सिमलाकांडी, मासपारा-संकोच गां.पं. (भाग)-भवानीपुर, पलाशकंडी, तुषपारा गां.पं. (भाग)-मुराबाड़ी, खुरखुरी, बामुनी भाग I, बामुनी भाग II, देवमारा</p>
<b>3-जिला - दक्षिण सालमारा</b>		
11	मानकचार	मानकचार विकास खंड, फेकामारी विकास खंड, दक्षिण सालमारा विकास खंड
<b>4-जिला - गोवालपारा</b>		
12	जलेस्वर	<p><b>बलिजाना विकास खंड (भाग)-</b>बरदामल गां.पं. (भाग)- नोलोंगा पहाड़, <b>जलेस्वर विकास खंड (भाग) –</b> जलेस्वर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p>



		<p>हसडोबा गां.पं. (भाग)- कुरसापाखिरी भाग-I, कुरसापाखिरी भाग-II, कुरसापाखिरी भाग-III, बंदोरमाथा, राजमिता गां.पं. (भाग)- मानसपारा, सिमलाबारी गां.पं. (भाग) गुमैझर</p> <p><b>खरमूजा विकास खंड (भाग)</b> - खरमूजा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>अंबरी गां.पं. (भाग)- कोंगेयर पञ्चिमपर, लतीमा, बगुआन गां.पं. (भाग) - नाचनीपारा, चिनबारी, सबाजी बगुआन, गारो भातखोवा, बोर बगुआन, हरिद्रा बगुआन, सन्ना बगुआन, मुरली, मारकुला गां.पं. (भाग)- कोंगेयर पुष्पर, पंडोबा</p> <p><b>लखीपुर विकास खंड (भाग)</b>-लखीपुर विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दादन गां.पं., धामोर गां.पं., जॉयरामकुची गां.पं., पुखुरीपारा गां.पं. , बापुरभिता जूरी गांव गां.पं. (भाग)-जुरीगांव</p>
13	गोवालपारा पश्चिम (अ.ज.जा.)	<p><b>लखीपुर नगरपालिका बोर्ड,</b></p> <p><b>बलिजाना विकास खंड (भाग)</b>- बलिजाना विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बलादमारी गां.पं., बरदामल गां.पं. (भाग) – नोलोंगा पहाड़, कुमरी गां.पं. (भाग)- खुतमारी, पंचरत्ना, पंचरत्ना साल वन, कलपानी चंदामारी गां.पं. (भाग)- चंदामारी सतबोइनी, सतबोइनी, कलपानी चंदामारी, कलपानी, सतबोइनी पहाड़, कल्याणपुर गां.पं. (भाग) - भालुकडुबी भाग-I, भालुकडुबी भाग-II, भालुकडुबी भाग-III, भालुकडुबी भाग-IV, भालुकडुबी भाग-V, जंगल खंड सं. 2, दरीदुरी गां.पं. (भाग)- सूतकी साल वन</p> <p><b>जलेस्वर विकास खंड (भाग)</b>- राजमिता गां.पं. (भाग)-मानसपारा, सिमलाबाडी गां.पं. (भाग)- गुमैझर, हसडोबा गां.पं. (भाग)- कुरसापाखिरी भाग-I, कुरसापाखिरी भाग-II, कुरसापाखिरी भाग-III, बंदोरमाथा, <b>खरमूजा विकास खंड (भाग)</b>-अंबरी गां.पं. (भाग)- कोंगेयर पञ्चिमपर, लतीमा, मारकुला गां.पं. (भाग) - कोंगेयर पुष्पर, पंडोबा, बगुआन गां.पं. (भाग)- नाचनीपारा, चिनबाडी, सबाजी बगुआन, गारो भातखोवा, बोर बगुआन, हरिद्रा बगुआन, सन्ना बगुआन, मुरली</p> <p><b>कृष्णाई विकास खंड (भाग)</b> – कृष्णाई विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मानिकपुर भेलाखामार गां.पं., धाईगांव गां.पं. (भाग) - कलपानी घिलाजानी, डैगांव, खरियापारा, कालियासन्ना, डैगांव दामास, करकसी दामास, पहिडोल, करकसी, दिरमा-जाखिली गां.पं. (भाग) - दारापारा भाग-I, दारापारा भाग-II, सालपारा मोलांदुबी भाग-II, घोरापुता, हतीमुरा भाग-II, कृष्णाई गां.पं. (भाग)- आशुदुबी, पैकन भाग-II, मोलांदुबी गां.पं. (भाग)- कृष्णाई गुरिया भाग-I, सालपारा मोलांदुबी भाग-I, तुकुरा बरमोहारा गां.पं. (भाग)- हादीगांव, डैगांव गां.पं. (भाग) - सरदारपारा, फफांगा गां.पं. (भाग) - तुकुरा भाग- I, तुकुरा भाग - II, फफांगा भाग - I, खगराबारी</p> <p><b>लखीपुर विकास खंड (भाग)</b>- दादन गां.पं., धमोर गां.पं., जयोरामकुची गां.पं., पुखुरीपारा गां.पं., बपुरभिता जूरी गांव गां.पं. (भाग)- जुरीगांव, <b>मटिया विकास खंड (भाग)</b> - हरिमुरा गां.पं. (भाग)-राख्यसिनी जंगल खंड</p>
14	गोवालपारा पूर्व	<p><b>गोवालपारा नगरपालिका बोर्ड, बलिजाना विकास खंड (भाग)</b>- बलादमारी गां.पं., कुमरी गां.पं. (भाग)- खुतमारी, पंचरत्ना, पंचरत्ना साल वन, कलपानी चंदामारी गां.पं. (भाग)- चंदामारी सतबोइनी, सतबोइनी, कलपानी चंदामारी, कलपानी, सतबोइनी पहाड़, कल्याणपुर गां.पं. (भाग) - भालुकडुबी भाग-I, भालुकडुबी भाग-II, भालुकडुबी भाग-III, भालुकडुबी भाग-IV,</p>

		<p>भालुकडुबी भाग-V, जंगल खंड सं. 2, दरीदुरी गां.पं. (भाग)- सूतकी साल वन, कृष्णाई विकास खंड (भाग)- मानिकपुर भेलाखामार गां.पं., कृष्णाई गां.पं. (भाग)- आशुदुबी, पैकन भाग-II, मोलंदुबी गां.पं. (भाग)- सालपारा मोलंदुबी भाग-I, तुकुरा बरमोहारा गां.पं. (भाग)- हादीगांव, ढैगांव गां.पं. (भाग), सरदारपारा, ढैगांव, फफांगा गां.पं. (भाग) - तुकुरा भाग- I, तुकुरा भाग - II, फफांगा भाग - I, खगराबारी, मोलंदुबी गां.पं. (भाग)- कृष्णाई गुरिया भाग-I, दिरमा जाखिली गां.पं. (भाग)- सालपारा मोलंदुबी भाग-II, कुशधोवा विकास खंड (भाग)- बगुआन कथलगुरी गां.पं. (भाग)- बगुआन भाग-I, बगुआन भाग-II, बगुआन भाग-III, बगुआन भाग-IV, कुशधोवा गां.पं. (भाग)- कुशधोवा चेचापाणि भाग-I,</p> <p><b>मटिया विकास खंड (भाग)</b> – मटिया विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- बकईतारी गां.पं., करीपारा गां.पं., मटिया गां.पं., डोलगोमा कोडोमटोला गां.पं., बुडुचर गां.पं. (भाग)- बोरबालुपारा, हरिमुरा गां.पं. (भाग)- फुतुरिपारा, लालबोरी, हरिमुरा, राख्यासिनी जंगल खंड, मोरनोई गां.पं. (भाग)- मोनाकोचा, मोरनोई, गोजियाजानी, दहिकाता, भोजमाला भाग-II, नबगोटा सिमलीटोला गां.पं. (भाग)- गारोमारी, सिद्धबारी गां.पं. (भाग)- सिद्धबारी भाग-I, सिद्धबारी भाग-II, श्री श्री सूरजयागिरि गां.पं. (भाग)- दुबापारा</p> <p><b>रंगजुली विकास खंड (भाग)</b>-अंबरी गां.पं. (भाग)-अंबरी भाग-III, बिजॉयपुर बनगांव, धंतोला भाग-II, उलुबारी चौटारा नैतारा वील, कहिबारी गां.पं. (भाग)- कंकटा भाग-II, रक्षिणी पहाड़, सिकजुली कुहियारबाड़ी, खुटाबाड़ी गां.पं. (भाग)- चपलाई भाग-II, सिमलीटोला गां.पं. (भाग)- कमरपोटा, गेरूवा, कुशधोवा चेचापानी भाग-II, कंकटा भाग-I, तिपलाई गां.पं. (भाग)-तिपलाई भाग-I, तिपलाई भाग-II, बनगांव, चितलमारी बामुनिगांव, गरुचटका भाग-I, गरुचटका भाग-II</p>
15	दुधनाई (अ.ज.जा.)	<p><b>कृष्णाई विकास खंड (भाग)</b>- ढैगांव गां.पं. (भाग)- कलपानी घिलाजानी, खरियापारा, कालियासख, ढैगांव दामास, करकसी दामास, पहिडोल, करकसी, दिरमा-जाखिली गां.पं. (भाग)- दारापारा भाग-I, दारापारा भाग-II, घोरपुता, हतीमुरा भाग-II</p> <p><b>कुशधोवा विकास खंड (भाग)</b>- कुशधोवा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- बगुआन कथलगुरी गां.पं. (भाग) - बगुआन भाग-I, बगुआन भाग-II, बगुआन भाग-III, बगुआन भाग-IV, कुशधोवा गां.पं. (भाग)- कुशधोवा चेचापाणि भाग-I</p> <p><b>मटिया विकास खंड (भाग)</b>- बकईतारी गां.पं., करीपारा गां.पं., मटिया गां.पं., डोलगोमा कोडोमटोला गां.पं., बुडुचर गां.पं. (भाग)- बोरबालुपारा, हरिमुरा गां.पं. (भाग)- फुतुरिपारा, लालबोरी, हरिमुरा, मोरनोई गां.पं. (भाग)- मोनाकोचा, मोरनोई, गोजियाजानी, दहिकाता, भोजमाला भाग-II, नबगोटा सिमलीटोला गां.पं. (भाग)- गारोमारी, सिद्धबारी गां.पं. (भाग)- सिद्धबारी भाग-I, सिद्धबारी भाग-II, श्री श्री सूरजयागिरि गां.पं. (भाग)-दुबापारा</p> <p><b>रंगजुली विकास खंड (भाग)</b> – रंगजुली विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- अंबरी गां.पं. (भाग) -अंबरी भाग-III, बिजॉयपुर बनगांव, धंतोला भाग-II, उलुबारी चौटारा नैतारा वील, कहिबारी गां.पं. (भाग)-कंकटा भाग-II, रक्षिणी पहाड़, सिकजुली कुहियारबाड़ी, खुटाबाड़ी गां.पं. (भाग)- चपलाई भाग-II, सिमलीटोला गां.पं. (भाग)-कमरपोटा, गेरूवा, कुशधोवा चेचापानी भाग-II, कंकटा भाग-I, तिपलाई गां.पं. (भाग)- तिपलाई भाग-I, तिपलाई</p>

		भाग-II, बनगांव, चितलमारी बामुनिगांव, गरुचटका भाग-I, गरुचटका भाग-II
<b>5-जिला - बोंगाईगांव</b>		
<b>16</b>	<b>अभयापुरी</b>	<p><b>अभयापुरी नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बोइतामारी विकास खंड (भाग) -</b> बोइतामारी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर -  पव मजेरलगा गां.पं., जोगीघोषा गां.पं., कबाईतारी गां.पं., धोनतोला गां. पं., बालापारा गां.पं.  (भाग) - बालापारा, बेलटोली सिमलुरटोल, सेदमारी, हकोदोबा भाग I, हकोदोबा भाग II,  खेरपूजी भाग I, खेरपूजी भाग II, डोलोनी वील, चलनतापारा गां.पं. (भाग) - चलनतापारा  भाग III, गोराइमारी, घिलागुडी गां. पं. (भाग) - कोनोरा वील, औडुबी गां.पं. (भाग)-  बोआलिमारी भाग I, बोआलिमारी भाग II, खेलुआपारा भाग II, खेलुआपारा भाग IV,  खेलुआपारा भाग V, औडुबी भाग I, भैरव पहाड़ गैर भूकर, पञ्चिम मजेरलगा गां.पं. (भाग) -  पञ्चिम मजेरलगा गां.पं. - भैरव पुर को छोड़कर, शंकरघोला गां.पं. (भाग) - बोरघोला भाग I,  श्रीस्तिपारा, चेदामारी पर्लिटॉल, दक्षिण बोइतामारी गां.पं. (भाग) - ढकनबाड़ी, कायेतपारा  भाग I, कायेतपारा भाग II</p> <p><b>मानिकपुर विकास खंड (भाग) -</b> पटिलादोहा गां.पं., पलेंगबाड़ी गां.पं., दंगईगांव गां.पं.,  मानिकपुर गां.पं., नोवापारा गां.पं., अलुखुंडा गां.पं., झावरी गां.पं. (भाग)- झावरी गां.पं.-  नोवागांव को छोड़कर, बाशबाड़ी चलबिला गां.पं. (भाग) - बेसीमारी, भंडारा गां.पं. (भाग)-  भंडारा सं.1, जमदोहा सं. 5, जमदोहा सं. 6, जमदोहा सं. 3, जमदोहा सं. 4, हपचरा गां. पं.  (भाग) - बृध्याबाशी सं. 2, चक्रसिला सं. 2, चक्रसिला सं. 1 बृध्याबाशी सं. 1,  <b>श्रीजनग्राम विकास खंड (भाग) -</b> श्रीजनग्राम विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर -  कोकिला गां.पं., नंबरपारा चकला गां.पं., गोलापारा बंगलापारा गां.पं., कचारिपेटी गां.पं.  (भाग) - कचारिपेटी भाग I, कचारिपेटी भाग II, कचारिपेटी भाग III, टोपगांव भाग I, टोपगांव  भाग II, नररविता भाग I, अंबरी बरेगढ़ गां.पं. (भाग) - तिलपारा, अंबरी, बरेगढ़, छोटी  बरेगढ़, बलारचार मात्रघोला गां.पं. (भाग) - बरलारचार मात्रघोला गां.पं.- बरलारचार भाग-I  को छोड़कर, जोपिया गां. पं. (भाग) - जोपिया गां.पं. - जोपिया मैन्यापारा को छोड़कर,  कीर्तनपारा गां.पं. (भाग) - छैलाबाड़ी भाग I, छैलाबाड़ी भाग II, सजलपारा, तिलपुखुरी,  बालारचार, श्रीजनग्राम गां.पं. (भाग) - कहिबारी भाग I, कहिबारी भाग II, टेंटनपुर, बलारपेट  <b>चक चाका विकास खंड (भाग) -</b> फेवराखोवा गां.पं. (भाग)-कलबारी, <b>तापत्तरी विकास खंड</b>  <b>(भाग) -</b> बोरीगांव गां.पं. (भाग) - बामुनगांव भाग I, बामुनगांव भाग II, बोरीगांव, खुदरा नारी  कोला, रावपारा, कालीबाड़ी गां.पं. (भाग) - अमगुरी भाग I, अमगुरी भाग II, बाटाबाड़ी,  भोमापारा, बोवालीमारी, दुरमारी, कालीबाड़ी, हरिपुर, नालडोबा, लालमाटी ग्रेजिंग रिजर्व,  पचनिया खोरागांव गां.पं. (भाग) - बेचिमारी, भाकुआमारी भाग I, कबाईतारी भाग II,  कचारीपारा भाग I, कचारीपारा भाग II, खोरागांव भाग I, खोरागांव भाग II, पचनिया भाग  I, उत्तर खोरागांव भाग II, पिराधारा गां.पं. (भाग)- लतीबाड़ी भाग III, मालेगढ़ गां.पं. (भाग)-  मालेगढ़ भाग I, मालेगढ़ भाग IV, मालेगढ़ पहाड़, मालेगढ़ भाग III</p>

17	श्रीजनग्राम	<p><b>जोगीगोपा पेपर मिल क्षेत्र, बोइतामारी विकास खंड (भाग)-</b> पब माजेरलगा गां.पं., जोगीघोपा गां.पं., कबइतारी गां.पं., बालापारा गां.पं. (भाग)-बालापारा, बेलटोली सिमलुरटोल, सेदमारी, हकोदोबा भाग I, हकोदोबा भाग II, खेरपूजी भाग I, खेरपूजी भाग II, डोलोनी बील, चलनतापारा गां.पं. (भाग)-चलनतापारा भाग III, गोरार्इमारी, धंतोला गां.पं. (भाग)- धंतोला, पंचगांव भाग 1, पंचगांव भाग II, पंचगांव पहाड़, घिलागुरी गां.पं. (भाग) - कोनोरा बील, ओडुबी गां.पं. (भाग)-बोआलिमारी भाग I, बोआलिमारी भाग II, खेलुआपारा भाग II, खेलुआपारा भाग IV, खेलुआपारा भाग V, औडुबी भाग I, भैरव पहाड़ गैर भूकर, पञ्चिम मजेरलगा गां.पं. (भाग) - पञ्चिम मजेरलगा गां.पं.- भैरव पुर को छोड़कर, शंकरघोला गां.पं. (भाग) - बोरघोला भाग I, सृष्टिपारा, चेदामारी परलीरटोल, दक्षिण बोइतामारी गां.पं. (भाग) - ढकनाबारी, कायेतपारा भाग I, कायेतपारा भाग II, <b>डंगटोल विकास खंड (भाग) -</b> बामुनीटीला गां.पं. (भाग) - लिंगडोबा, घकपारा, नानकरगांव, <b>मानिकपुर विकास खंड (भाग) -</b> बशबारी चलबिला गां.पं. (भाग) - बशबारी सं. 1, बशबारी सं. 2, बशबारी सं. 3, बशबारी सं. 4, बशबारी सं. 5, बशबारी सं. 6, बशबारी सं. 7, औलागुरी, चलबिला सं. 2, चलबिला सं. 1, चलबिला सं. 3, भंडारा गां.पं. (भाग)- भंडारा सं. 2, भंडारा सं. 3, भंडारा सं. 4, भंडारा सं. 5, भंडारा सं. 6, झवबारी गां.पं. (भाग)- नौगांव, <b>श्रीजनग्राम विकास खंड (भाग) -</b> कोकिला गां.पं., नंबरपारा चकला गां.पं., गोलापारा बंगलापारा गां.पं., कचारिपेटी गां.पं. (भाग) - कचारिपेटी भाग I, कचारिपेटी भाग II, कचारिपेटी भाग III, टोपगांव भाग I, टोपगांव भाग II, नररविता भाग I, अंबरी बरेगढ गां.पं. (भाग)- तिलपारा, अंबरी, बरेगढ, छोटो बरेगढ, बलारचर मात्रघोला गां.पं. (भाग) - बरलारचर मात्रघोला गां.पं.-बरलारचर भाग-I को छोड़कर, जोपिया गां.पं. (भाग) - जोपिया गां.पं.- जोपिया मैन्यापारा को छोड़कर, कीर्तनपारा गां.पं. (भाग)- छैलाबाड़ी भाग I, छैलाबाड़ी भाग II, सजलपारा, तिलपुखुरी, बलारचार, श्रीजनग्राम गां.पं. (भाग)-कहिबारी भाग I, कहिबारी भाग II, टेंटनपुर, बलारपेट</p> <p><b>तापत्तरी विकास खंड (भाग) -</b> तापत्तरी विकास खंड -निम्नलिखित को छोड़कर- बोरीगांव गां.पं. (भाग) -बामुनगांव भाग I, बामुनगांव भाग II, बोरीगांव, खुदरा नारी कोला, रावपारा, कालीबाड़ी गां.पं. (भाग)-अमगुरी भाग I, अमगुरी भाग II, बाटाबाड़ी, भोमापारा, बोवालीमारी, दुरमारी, कालीबाड़ी, हरिपुर, नालडोबा, लालमती ग्रेजिंग रिजर्व, पचनिया खोरागांव गां.पं. (भाग)-बेचिमारी, भाकुआमारी भाग I, कबाईतारी भाग II, कचारीपारा भाग I, कचारीपारा भाग II, खोरागांव भाग I, खोरागांव भाग II, पचनिया भाग I, उत्तर खोरागांव भाग II, पिराधारा गां.पं. (भाग) - लतीबाड़ी भाग III, मालेगढ गां.पं. (भाग) - मालेगढ भाग I, मालेगढ भाग IV, मालेगढ पहाड़, मालेगढ भाग III</p> <p><b>रुपशी विकास खंड (भाग) -</b> इसबपुर गां.प. (भाग) - इसबपुर, मानिकपुर, खुदराखोवा, बरभीठा गां.प. (भाग) - बरतारी, कंडुलिया।</p>
18	बोंगाईगांव	<p><b>बोंगाईगांव नगरपालिका, न्यू बोंगाईगांव रेलवे कॉलोनी, मानिकपुर विकास खंड (भाग)-</b> मानिकपुर विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- पाटिलाडोहा गां.पं., पलेंगबाड़ी गां.पं., दंगईगांव गां.पं., मानिकपुर गां.पं., नोवापारा गां.पं., झावबरी गां.पं., अलुखुंडा गां. पं., भंडारा गां.पं. (भाग) - भंडारा सं. 1, जमदोहा सं. 5,</p>

		<p>जमदोहा सं. 6, जमदोहा सं. 3, जमदोहा सं.4, हपचारा गां.पं. (भाग) – वृध्याबाशी सं. 2, चक्रसिला सं. 2, चक्रसिला सं. 1, वृध्याबाशी सं. 1, बशबारी चलबिला गां.पं. (भाग) – बेसीमारी, बशबारी सं. 1, बशबारी सं.2, बशबारी सं. 3, बशबारी सं. 4, बशबारी सं. 5, बशबारी सं. 6, बशबारी सं.7, औलगुरी चलबिला सं. 2, चलबिला सं. 1, चलबिला सं. 3, भंडारा गां.पं. (भाग) – भंडारा सं. 2, भंडारा सं. 3, भंडारा सं. 4, भंडारा सं. 5, भंडारा सं. 6</p> <p><b>डंगटोल विकास खंड (भाग)</b> – डंगटोल विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर – बमुनिटिला गां.पं. (भाग) लिंगडोबा, घकपारा, नानकरगांव, <b>बोइतामारी विकास खंड (भाग)</b> – घनटोला गां.पं. (भाग) - बिरपारा, जलखता, साजनविता, बन्नीपारा, सुदामविता, बजितपारा</p>
<b>6- जिला -चिरांग</b>		
19	सिडली चिरांग (अ.ज.जा.)	<p>बासुगांव नगरपालिका बोर्ड, सिडली चिरांग विकास खंड, काजलगांव नगरपालिका बोर्ड, बोंगाईगांव रिफाइनरी एंड पेट्रो-केमिकल लिमिटेड टाउनशिप (ज.न.), बोरो बाजार विकास खंड (भाग)-अमटेका ग्रा.प.वि.स., कोइला मोइला ग्रा.प.वि.स., भभानीपुर ग्रा.प.वि.स., राउमारी ग्रा.प.वि.स. (भाग)- राउमारी ग्रा.प.वि.स. - उदालगुडी सं. 1 को छोड़कर</p>
20	बिजनी	<p>बिजनी नगरपालिका बोर्ड, <b>बोरो बाजार विकास खंड (भाग)</b>- बोरो बाजार विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- अमटेका ग्रा.प.वि.स., कोइला मोइला ग्रा.प.वि.स., भभानीपुर ग्रा.प.वि.स., राउमारी ग्रा.प.वि.स. (भाग)- राउमारी ग्रा.प.वि.स. - उदालगुडी सं. 1 को छोड़कर <b>मानिकपुर विकास खंड (भाग)</b>-भंगनामारी ग्रा.प.वि.स., बिजनीगांव ग्रा.प.वि.स., चटियांगुरी ग्रा.प.वि.स., दंगईगांव ग्रा.प.वि.स., गरगांव भलटोल ग्रा.प.वि.स., मोनाकोचा ग्रा.प.वि.स., मालीपारा ग्रा.प.वि.स., मंगोलियान ग्रा.प.वि.स., पोशलाबाड़ी गरगांव ग्रा.प.वि.स., दीवानपारा ग्रा.प.वि.स., अलुखुंदा ग्रा.प.वि.स.</p>
<b>7- जिला - बारपेटा</b>		
21	भवानीपुर-सोरभोग	<p>बारपेटा रोड नगरपालिका बोर्ड, हाउली न.स., सोरभोग न.स., रूपशी विकास खंड (भाग)- हल्दिया गां.पं. (भाग)- रोहा गांव, <b>भवानीपुर विकास खंड (भाग)</b>- सरुपेटा गां.पं., चौलियाबोरी गां.पं. (भाग)- धेमचर पथार, मैध्या कोडोई गुरी, नाओसरका पथार, पञ्चिम कोडोई गुरी, सोटो कमर, गलिया गां.पं. (भाग)- गलिया, गठी पारा (गठिया पारा), हरि पुर, पुरबलुआसुर, तापा, नामती, गेरुआपारा गां.पं. (भाग) - गेरुआ पारा, पूरन भवानीपुर, हथिनापुर गां.पं. (भाग) - चेकी, मेधी कुची, कालबाड़ी गां.पं. (भाग) - बंगाली पारा (पारा बंगाली), कालबाड़ी, निज भवानीपुर (भाग) - दयरा बुरी, दक्षिण हती, निज भवानीपुर, पब हती, सिंगिमारी गां.पं. (भाग)- दारुपारा, उदालगुडी, पुथीमारी, सियालमारी <b>चाकचका विकास खंड (भाग)</b> - चाकचका विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- कलहभंगा गां.पं. (भाग)-भालुकी, जोशीहाटी, शालमारा, मदुलिझार गां.पं. (भाग)- टेंगा गांव, सपना, कुरोबाहा, चलचलिया, सरु हरिद, जकुआपारा <b>गोबर्धना विकास खंड (भाग)</b> – गोबर्धना विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- पञ्चिम हाउली गां.पं. (भाग) - बारबरीझार, हलपाकुरी, उत्तर हाउली गां.पं. (भाग) – मेसपारा, गंधारीपारा</p>

		<p><b>पाकाबेटवाड़ी विकास खंड (भाग)-</b> उत्तर पब बेटवाड़ी गां.पं. (भाग)- बामुनवाड़ी, रंगियालोरतारी, फुलरगुडी, सुवागपुर, <b>बारपेटा विकास खंड (भाग)-</b>मैरामारा गां.पं. (भाग)- अंबरी</p>
22	मंडिया	<p><b>बारपेटा विकास खंड (भाग)-</b> बहमुरा गां.पं. (भाग)- बहमुरा, धन बंधा, जाहेर पाम (जोहर पाम), कुमालीपारा गां.पं. (भाग)- बनियारा पारा, गारेमारा गांव, गारेमारा पथार</p> <p><b>मंडिया विकास खंड (भाग) –</b> मंडिया विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- मंडिया जादवपुर गां.पं., अलुपति मजोर चार गां.पं., बाघमारा गां.पं., बामुंडंगरा गां.पं., धर्मपुर भटनपैटी गां.पं., चसरा गां.पं. (भाग) - गरलारसुती, गरला गांव, गरला पाम, कहिबरिपाम, दिगिरपाम गां.पं. (भाग) -दिगिर पथार, दिगिरपार, दिगिरपाम, लहोरापारा, कदमटोला गां.पं. (भाग)- साईसिमोना गै.भूकर, कदमटोला, मंडिया गां.पं. (भाग)- मौरिपाम, मोरी गांव, मानिकपुर गां.पं. (भाग)- गरला चार, अली गांव, अली गांव पथार, अली गांव गै.भूकर, रानीरपाम, मानिकपुर, सर गांव, सर गांव पाम, रामपारा गां.पं. (भाग) - बालापारा, रामपारा गांव, डोलारपाम, डालागांव, डोला पथार, मुवामारी, चपोरी गांव, रामापारा पाम, उजिरार चार गां.पं. (भाग) - उजीरारचार गै.भूकर, मोखुवा चार गै.भूकर, भाटकुची गां.पं. (भाग) - कारेरताल, भाटकुची, गजिया मेधीरतारी गां.पं. (भाग) - गजिया, ज्योति गांव</p> <p><b>रूपशी विकास खंड (भाग) -</b> बरभीथा गां.पं., बंधुगी गां.पं., चिकनी गां.पं., इसबपुर गां.पं., कलगछिया गां.पं., सावपुर गां.पं., तितापानी गां.पं., तपेस्वरा गां.पं., बलाईपथार गां.पं. (भाग) - बलाईपथार, खरबल्ली, हल्दिया गां.पं. (भाग) - हल्दिया गांव, जमरकुर, भेरा, लाचंगा गां.पं. (भाग)-कसुकाती</p>
23	चेंगा	<p><b>चेंगा विकास खंड (भाग) -</b> दक्खिन गोधानी गां.पं., महचरा गां.पं., कचुमारा गां.पं., राउमारी पथार गां.पं., हरिपुर गां.पं., चेंगा मुसलमानपारा गां.पं. (भाग) - मुसलमान गांव, बरभीथा, खंगरा, बेसिमरी (पथार), चनारतारी, <b>बरपेटा विकास खंड (भाग)-</b>केओटकुची गां.पं. (भाग) - गहेर पाम, पटवाउशी गां.पं. (भाग) - कहिबारी, मजोर गांव, गंधी,</p> <p><b>गुमाफुलवाड़ी विकास खंड (भाग) –</b> गुमाफुलवाड़ी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- बहारी रिजर्व गां.पं., बारबिला गां.पं. (भाग)- बारबिला, बारा, कालजाही, सिला, ओमुरा, बार सुहा, बार बरादी, पजारभंजा गां.पं. (भाग)- पजारभंजा, डाकरेस्वर</p> <p><b>मंडिया विकास खंड (भाग) -</b> मंडिया जादवपुर गां.पं., अलुपति मजोर चार गां.पं., बाघमारा गां.पं., बामुंडंगरा गां.पं., धर्मपुर भटनपैटी गां.पं., चसरा गां.पं. (भाग) - गरलारसुती, गरला गांव, गरला पाम, कहिबरिपाम, दिगिरपाम गां.पं. (भाग) - दिगीर पथार, दिगीरपार, दिगिरपाम, लाहोरापारा, कदमटोला गां.पं. (भाग)- साईसिमोना गै.भूकर, कदमटोला, मंडिया गां.पं. (भाग)- मौरिपाम, मोरी गांव, मानिकपुर गां.पं. (भाग)- गरला चार, अली गांव, अली गांव पथार, अली गांव गै.भूकर, रानीरपाम, मानिकपुर, सर गांव, सर गांव पाम, रामपारा गां.पं. (भाग) - बालापारा, रामापारा गांव, डोलारपाम, डालागांव, डोला पथार, मुवामारी, चपोरी गांव, रामापारा पाम, उजिरार चार गां.पं. (भाग)- उजिरार चार गै.भूकर, मौखुवा चार गै.भूकर, भाटकुची गां.पं. (भाग)-भाटकुची, <b>सारुखेत्री विकास खंड (भाग)-</b> दक्खिन पब सारुखेत्री गां.पं. (भाग)-दक्खिन पब सारुखेत्री गां.पं.- कालिदी, सताला को छोड़कर, मध्य पञ्चिम सारुखेत्री</p>

		गां.पं. (भाग)- बयाशा, बरमारा, दक्खिन पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)- भोगडिया, बार फलादी, कथलभूरी, कुकरपार, दुबादुबी पथार, पचिम अलादी, बगरीतारी, चेंगदी, कमलाबारी, पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)-अगदिया
24	बारपेटा (अ.जा.)	<p><b>बारपेटा नगरपालिका बोर्ड, सरथेबारी न.स.,</b>  <b>चेंगा विकास खंड (भाग)</b> - चेंगा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  दक्खिन गोधनी गां.पं., महचरा गां.पं., कचुमारा गां.पं., रौमारी पथार गां.पं., हरिपुर गां.पं.,  चेंगा मुसलमानपारा गां.पं. (भाग) - मुसलमान गांव, बरभीथा, खंगरा, बेसिमरी (पथार),  चनारतारी</p> <p><b>गुमाफुलबाड़ी विकास खंड (भाग)</b> - बहारी रिजर्व गां.पं., बारबिला गां.पं. (भाग)- बारबिला,  बारा, कालजाही, सिला, ओमुरा, बार सुहा, बार बरादी, पजारभंजा गां.पं. (भाग)- पजारभंजा,  डाकरेस्वर, <b>मंडिया विकास खंड (भाग)</b> - भाटकुची गां.पं. (भाग)-करेरताल, गजिया मेधीरतारी  गां.पं. (भाग)-गजिया, ज्योति गांव</p> <p><b>सारुखेत्री विकास खंड (भाग)</b> - सारुखेत्री विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  दक्खिन पब सारुखेत्री गां.पं. (भाग)- दक्खिन पब सारुखेत्री गां.पं.-कालदी, सताला को छोड़कर,  मध्य पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)- बयाशा, बरमारा, दक्खिन पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)-  भोगडिया, बार फलादी, कथलभूरी, कुकरपार, दुबादुबी पथार, पचिम अलादी, बगरीतारी,  चेंगदी, कमलाबारी, पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)-रंगिया गांव, कलजाही पथार, बुरीखमारा,  रंगिया नादिर पाम, अगदिया</p> <p><b>बारपेटा विकास खंड (भाग)</b> - बारपेटा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  हाजीपारा गां.पं., राधाकुची गां.पं., बगोदी गां.पं., दबलियापारा गां.पं., मायरामारा गां.पं.  (भाग)-अंबरी, बहमुरा गां.पं. (भाग)- बहमुरा, जाहेर पाम (जौहर पाम), कुमालीपारा गां.पं.  (भाग)- बनियारा पारा, गारेमारा गांव, गारेमारा पथार, पटबाउशी गां.पं. (भाग) - मजोर गांव,  गंधी, केओटकुची गां.पं. (भाग) - गहेर पाम, पटबाउशी गां.पं. (भाग)-कहिबारी, बहमुरा गां.पं.  (भाग)-धन बंधा, केओटकुची गां.पं. (भाग)-तपारबोरी, फतीग ग्रह, भाराल्दी, कुमालीपारा गां.पं.  (भाग)-कुमुल्ली पारा (कुमुलिया पारा), बहमुरा गां.पं. (भाग)-डोना कुची, भेल्ला गां.पं. (भाग)-  बनबरिया, भेल्ला, मरियामारा गां.पं. (भाग)- मरियामारा गां.पं. - अंबरी को छोड़कर</p> <p><b>पाकबेटबाड़ी विकास खंड (भाग)</b>- दक्षिण पब पाका गां.पं., दक्षिण पाका गां.पं. (भाग)- पिठाडी  गांव, दक्षिण बेटबाड़ी गां.पं. (भाग)- पाका बेटबारी गांव, केवटपारा, <b>भवानीपुर विकास खंड</b>  <b>(भाग)</b>-पब पाका गां.पं., उत्तर पब पाका गां.पं. (भाग)- बगाना, देवरा, हथिनापुर, कवाईमारी,  बरसिमला, निज सलदाहा।</p>
25	पाकाबेतबारी	<p><b>रुपशी विकास खंड (भाग)</b> - रुपशी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  बरभीथा गां.पं., बंधुगी गां.पं., चिकनी गां.पं., इसबपुर गां.पं., कलगछिया गां.पं., सावपुर  गां.पं., तितापानी गां.पं., तपेस्वरा गां.पं., बलाईपथार गां.पं. (भाग) - बालीपथार, खरबल्ली,  हल्दिया गां.पं. (भाग) - हल्दिया गांव, जमरकुर, भेरा, रोहा गांव, लाचंगा गां.पं. (भाग) -  कसुकाती</p> <p><b>बारपेटा विकास खंड (भाग)</b>-हजीपारा गां.पं., राधाकुची गां.पं., बागोडी गां.पं., डाबलियापारा  गां.पं., केओटकुची गां.पं. (भाग)- तपरबोरी, फतीग ग्रह, भेराल्दी, कुमालीपारा गां.पं. (भाग) -  कुमुल्ली पारा (कुमुलिया पारा), बहमुरा गां.पं. (भाग) - डोना कुची, भेल्ला गां.पं. (भाग) -  बनबरिया, भेल्ला, मरियामारा गां.पं. (भाग)-मरियामारा गां.पं. - अंबरी को छोड़कर, <b>भवानीपुर</b>  <b>विकास खंड (भाग)</b> - मझगांव गां.पं., सुखमनाह गां.पं., दतीरबोरी गां.पं. (भाग)- दतीर बोरी,  कटोला, राजाखाट, कटोला पथार (कटबल पथार), गलिया गां.पं. (भाग) - धूपल पारा, मध्य</p>

		<p>पाका गां.पं. (भाग) – गोली बंधा, हतिर तारी, किरकिरा, फिंगुवा पथार, निज भवानीपुर गां.पं. (भाग) - करागरी, करागरी पथार, ना-कुची गांव, ना-कुची पथार, उत्तर पाका गां.पं. (भाग) - चपर बारी, फिंगुवा गांव, <b>चाकचका विकास खंड (भाग)</b>- कलहभंगा गां.पं. (भाग)- भालुकी, जोशीहाटी, शालमारा, महुलीझार गां.पं. (भाग)- टेंगा गांव, सपना, कुरोबाहा, चलचलिया, सरू हरिद, जाकनीकुरा, <b>गोबर्धना विकास खंड (भाग)</b>-पञ्चिम हाउली गां.पं. (भाग)- बारबरीझार, हालापाकुरी, उत्तर हाउली गां.पं. (भाग)- मेसपारा, गंधारीपारा, <b>पाकबेटबाड़ी विकास खंड (भाग)</b> - पाकबेटबाड़ी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- दक्षिण पब पाका गां.पं., दक्षिण पाका गां.पं. (भाग)- पिठाडी गांव, दक्षिण बेटबाड़ी गां.पं. (भाग)- पाका बेटबारी गांव, केवटपारा, उत्तर पब बेटबाड़ी गां.पं. (भाग) - बामुनबारी, रंगियालोर्टरी, फुलरगुरी, सुवागपुर</p> <p><b>सारुखेत्री विकास खंड (भाग)</b> - पञ्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग) - रंगिया गांव, कालजाही पथार, बुरिखमार, रंगिया नादिर पाम</p>
26	बजाली	<p>पाठसाला न.स., पटाचरकुची न.स., <b>बजाली विकास खंड, भवानीपुर विकास खंड (भाग)</b> - भवानीपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- सरूपेटा गां.पं., पब पाका गां.पं., मझगांव गां.पं., सुखमनाह गां.पं., चौलियाबोरी गां.पं. (भाग) - धेमचर पथार, मैध्या कोडोई गुरी, नौसरका पथार, पञ्चिम कोडोई गुरी, सोटो कमर, गलिया गां.पं. (भाग) - गलिया, गठी पारा (गठिया पारा), हरि पुर, पुरबलुआसुर, तापा, नमती, गेरुआपारा गां.पं. (भाग) - गेरुआ पारा, पूरन भवानीपुर, हथिनापुर गां.पं. (भाग) - चेकी, मेधी कुची, कालबाड़ी गां.पं. (भाग)- बंगाली पारा (पारा बंगाली), कालबाड़ी, निज भवानीपुर (भाग)-दयरा बुरी, दक्षिण हती, निज भवानीपुर, पब हती, सिंगिमारी गां.पं. (भाग)- डारुपारा, उदालगुडी, पुथीमारी, सियालमारी, उत्तर पब पाका गां.पं. (भाग)- बगाना, देबरा, हथिनापुर, कवाईमारी, बरसिमला, निज सलदाह, दातिरबोरी गां.पं. (भाग)- दातिरबोरी, कटोला, राजाखाट, कटोला पथार (कटबल पथार), गलिया गां.पं. (भाग) - धूपल पारा, मध्य पाका गां.पं. (भाग) – गोली बंधा, हतिर तारी, किरकिरा, फिंगुवा पथार, निज भवानीपुर गां.पं. (भाग) - करागरी, करागरी पथार, ना-कुची गांव, ना-कुची पथार, उत्तर पाका गां.पं. (भाग) - चपर बारी, फिंगुवा गांव</p>
<b>8- जिला - कामरूप</b>		
27	चमरिया	<p><b>गारोइमारी विकास खंड, बनगांव विकास खंड (भाग)</b>-उत्तर पब बनगाँव गां.पं. उत्तर पञ्चिम बनगाँव गां.पं. (भाग) - कलहिकाश,</p> <p><b>चमरिया विकास खंड (भाग)</b> – चमरिया विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- नागरबेरा गां.पं.,बरुआबारी गां.पं. (भाग) - मकेली सं. 1, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) - डालागांव, हवीलापथार, जोगीपारा, पिजुपारा गां.पं. (भाग) – दोकुची, पिजुपारा, कल्याणपुर गां.पं. (भाग) – नैतोर खोलो रिर्जव, कल्याणपुर नैतोर, कल्याणपुर नेतोर, जामलई गै.भूकर, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) – निसीलमारी, मालीबारी सतरा, बमुनबारी गां. पं. (भाग)- सं. 2 जोगीपारा पथार, चमरिया गां.पं. (भाग) – चमरिया सतरा, हाउलीतारी, पुथीमारी, काहीबारी, त्रिलोचन गां.पं. (भाग) – साला पथार, त्रिलोचन, सं. 2 माकेली</p>



		<p><b>चायगांव विकास खंड (भाग) –</b> गुमी बनककाटा गां. पं. (भाग) – धुमगारा, पसगुमी, मोहगढ़, अगुमी, मजगुमी <b>रामपुर विकास खंड (भाग) –</b> सपरतारी गां. पं. (भाग) – सं.1 कालापानी, सं.2 कालापानी, महमारीदीया, चरईमारी, सेंग्रातारी, कजलारतारी, भुरूकट्टा पाम, कलरदीया, पागलदिया, दरियातारी, रंगादुआर, बरदीया गै. भूकर, भटकोआ गै.भूकर, चियालमारी गै. भूकर, बेजोरतारी गा.पं. (भाग) – बरदीयागांव, सं.1 फुटुरी, सं.2 फुटुरी, धालीपार, सं.3 फुटुरी, राउमारी, जलानदारी, अभिपारा, गुईमारा सिमीना गां. पं. (भाग) – बरभोई, सं. 2 सिमीना, सं. 1 सिमीना</p>
28	बोको-चायगांव (अ.ज.जा.)	<p><b>बोको विकास खंड,</b> <b>चायगांव विकास खंड (भाग) –</b> चायगांव विकास खंड -निम्नलिखित को छोड़कर – चंपक नगर गां.पं., पञ्चिम चायगांव गां.पं., चायगांव गा.पं., गुमी बनककाटा गां.पं. (भाग) – धुमगारा, पसगुमी, मोहगढ़, अगुमी, मजगुमी <b>बनगांव विकास खंड (भाग) –</b> बनगांव विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- उत्तर पब बनगांव गां.पं., उत्तर पञ्चिम बनगांव गां.पं. (भाग) कलाहिकाश <b>चमरिया विकास खंड (भाग) –</b> नागरबेरा गां.पं. बरूआबारी गां.पं. (भाग) - मकेली सं. 1, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) – डालागांव हबीलापथार, जोगीपारा, पिजुपारा गां.पं. (भाग) – दोकुची, पिजुपारा, कल्याणपुर गां.पं. (भाग) – नैतोर खोलो रिर्जव, कल्याणपुर नैतोर, कल्याणपुर नेतोर, जामलई गै.भूकर, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) – निसीलमारी, मालीबारी सतरा, बमुनबारी गां. पं. (भाग)-सं. -2 जोगीपुरा पथार, चमरिया गां.पं. (भाग)-चमरिया सतरा, हाउलीतारी, पुथीमारी, काहीबारी, त्रिलोचन गां.पं. (भाग) – सोला पथार, त्रिलोचन, सं. 2 माकेली, <b>चायानी बरद्वार विकास खंड (भाग)-</b> राजपारा गां.पं. (भाग) – बंगाली बिल्ला गै. भूकर</p>
29	पलासबाड़ी	<p><b>रानी विकास खण्ड, पलासबाड़ी नगरपालिका बोर्ड,</b> <b>रामपुर विकास खंड (भाग) –</b> रामपुर विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- सपरतारी गां. पं. (भाग) – सं.1 कालापानी, सं. 2 कालापानी, महमारीदीया चरईमारी, सेंग्रातारी, कजलारतारी, भुरूकट्टा पाम, कलरदीया, पागलदिया, दरियातारी, रंगादुआर, बरदीया गै. भूकर, भटकोआ गै.भूकर, चियालमारी गै. भूकर, बेजोरतारी गा.पं. भाग – बरदीयागांव, सं.1 फुटुरी, सं.2 फुटुरी, धालीपार, सं.3 फुटुरी, राउमारी, जलानदारी, अभिपारा, गुईमारा सिमीना गां. पं. (भाग) – बरभोई, सं. 2 सिमीना, सं. 1 सिमीना <b>चायगांव विकास खंड (भाग) –</b> चंपक नगर गां.पं., पञ्चिम चायगांव गां.पं., चायगांव गां.पं., <b>चायानी बरद्वार विकास खंड (भाग)-</b>चायानी बरद्वार विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- राजापाड़ा गां.पं.(भाग)- बंगाली बिल्ला गै. भूकर</p>
30	हाजो-सुआलकुची (अ.जा.)	<p><b>हाजो विकास खंड (भाग) –</b> निम्नलिखित को छोड़कर- कलिताकुची गां.पं. (भाग)- हीराजानी, केतेकिबारी उखुरा गां.पं. (भाग)- उखुरा, मोखोनिया, केतेकीबाड़ी, बरचिताली, हलसा, मनहकुची बहना हडाला चेचामुख गां.पं.(भाग)-मनहकुची, हडाला, हाजो गां.पं. (भाग)- सं. 4 बगटा, दक्खिन सिंगरा, बागटा स्वाहिद सत्यनाथ गां.पं. (भाग)- सं. 1 बागटा, सं. 2 बागटा, दिहिना, जपिया, अकाडी, हैनाडिया <b>सुआलकुची विकास खंड (भाग) –</b> सुआलकुची विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- पसारिया गां.पं. (भाग) - पचरिया बरिजानी पथार</p>

		बेजरा विकास खंड (भाग) - लचित गढ़ गां.पं., धोपतरी गां.पं. (भाग) - करोड़बारी , रुद्रेस्वर गां.पं. (भाग)-गौरीपुर
31	रंगिया	रंगिया विकास खंड, रंगिया नगरपालिका बोर्ड, हाजो विकास खंड (भाग)- कलिताकुची गां.पं. (भाग)-हीरजनी, केतेकीबाड़ी उखुरा गां.पं. (भाग)-हलसा, मनाहकुची बहना हडाला चेचामुख गां.पं. (भाग)-मनहकुची, हडाला, हाजो गां.पं. (भाग)- सं. 4 बागटा, दक्खिन सिंगरा, बागटा स्वाहिद सत्यनाथ गां.पं. (भाग)- सं. 1 बागटा, सं. 2 बागटा, दिहिना, जपिया, अकाडी, हैनाडिया, बिहड़िया जाजीकोना विकास खंड (भाग) - हरदत्त गां.पं. (भाग)- सं. 1 तितकुरी, सं. 2 तितकुरी, सं. 3 तितकुरी, सं. 1 हसोंग, सं. 2 हसोंग, मधुकुची गां.पं. (भाग)- मधुकुची, कमलपुर विकास खंड (भाग) - कमलपुर विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- बारसिल गां.पं., गोपेस्वर गां.पं., मोदरतला गां.पं., बैहाता गां.पं. (भाग)- बैहाता, कोकेरिया, बरदाईपाखिया, खारीकोट, कमलपुर गां.पं. (भाग)- कमलपुर, दिनकर, दालमा, सोनापुर गां.पं. (भाग)- धनका, रायपत, कलाकुची, चेपती
32	कमलपुर	हाजो विकास खंड (भाग)- केतेकीबाड़ी उखुरा गां.पं. (भाग)- उखुरा, मोखोनिया, केतेकीबाड़ी, बरचिताली, सुआलकुची विकास खंड (भाग)-पसारिया गां.पं. (भाग)- पचारिया बरिजानी पथार, बेजारा विकास खंड (भाग) - बेजारा विकास खंड -निम्नलिखित को छोड़कर- लचित गढ़ गां.पं., धोपतरी गां.पं. (भाग)- करोड़बारी, रुद्रेस्वर गां.पं. (भाग)- गौरीपुर, बिहड़िया जजीकोना विकास खंड (भाग) - बिहड़िया जजीकोना विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- हरदत्त गां.पं. (भाग)- सं. 1 तितकुरी, सं. 2 तितकुरी, सं. 3 तितकुरी, सं. 1 हसोंग, सं. 2 हसोंग, मधुकुची गां.पं. (भाग)- मधुकुची, कमलपुर विकास खंड (भाग)- बारसिल गां.पं., गोपेश्वर गां.पं., मोदरतला गां.पं., बैहाता गां.पं. (भाग)- बैहाता, कोकेरिया, बरदाईपाखिया, खारीकोट, कमलपुर गां.पं. (भाग)- कमलपुर, दिनकर, दलमा, सोनापुर गां.पं. (भाग)- धनका, रायपत, कलाकुची, चेपती
<b>9- जिला - कामरूप (महानगर)</b>		
33	दिसपुर	*गुवाहाटी (न.नि.) (भाग)- वार्ड सं. 16, वार्ड सं. 17, वार्ड सं. 22, वार्ड सं. 24, वार्ड सं. 26, वार्ड सं. 43, वार्ड सं. 54, वार्ड सं. 55, वार्ड सं. 56, वार्ड सं. 57, वार्ड सं. 58, वार्ड सं. 59 , वार्ड सं. 60
34	दीमोरिया (अ.जा.)	चंद्रपुर विकास खंड, नरेंगी ओजी, दीमोरिया विकास खंड, *गुवाहाटी नगर निगम (भाग) - वार्ड सं. 52, वार्ड सं. 46, वार्ड सं. 49
35	न्यू गुवाहाटी	*गुवाहाटी (न.नि.) (भाग) - वार्ड सं. 33, वार्ड सं. 34, वार्ड सं. 35, वार्ड सं. 36, वार्ड सं. 37, वार्ड सं. 38, वार्ड सं. 39, वार्ड सं. 40, वार्ड सं. 41, वार्ड सं. 42, वार्ड सं. 44, वार्ड सं. 45, वार्ड सं. 47, वार्ड सं. 48, वार्ड सं. 50, वार्ड सं. 51 , वार्ड सं. 53
36	गुवाहाटी मध्य	*गुवाहाटी (न.नि.) (भाग) - वार्ड सं. 11, वार्ड सं. 12, वार्ड सं. 14, वार्ड सं. 15, वार्ड सं. 18, वार्ड सं. 19, वार्ड सं. 20, वार्ड सं. 21, वार्ड सं. 23, वार्ड सं. 25, वार्ड सं. 27, वार्ड सं. 28, वार्ड सं. 29, वार्ड सं. 30, वार्ड सं. 31 , वार्ड सं. 32

37	जालुकवारी	उत्तर गुवाहाटी नगरपालिका बोर्ड, रानी विकास खंड, *गुवाहाटी (न.नि.) (भाग) - वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7, वार्ड सं. 8, वार्ड सं. 9, वार्ड सं. 10, वार्ड सं. 13
<b>*गुवाहाटी नगर निगम के वार्डों का नाम और विस्तार वही है, जो वर्ष 2001 की जनगणना के दौरान अस्तित्व में था।</b>		
<b>10 - जिला - नलबाड़ी</b>		
38	बारखेत्री	<p><b>बरभाग विकास खंड (भाग)</b> - बरभाग विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- ऊपर बरभाग (4) गां.पं. (भाग)-जुगुरबाड़ी</p> <p><b>बोरिगोग बनभाग विकास खंड (भाग)</b> - डेहरकुकी गां.पं., दतारा गां.पं. (भाग)- अमारा, सं. 1 बरधनारा, धुरकुची, दतारा, नरपारा, सं. 2 बरधनारा, थानपटकुची,</p> <p><b>बारखेत्री विकास खंड (भाग)</b> - बारखेत्री विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- खंडबाड़ी दगापारा गां.पं. (भाग)- बालीकुची, घोगा गां.पं. (भाग)-बदनी अखिया, चतेमारी, घोगा, हमलाकुर, लौटोला, जोयसागर बारटोला गां.पं. (भाग)-बटामारी, लोहरकथा अदावारी गां.पं. (भाग)- लोहरकथा, मुकलमुआ नारायणपुर गां.पं. (भाग)- लावथरी, नारायणपुर, सपकाटा</p> <p><b>पश्चिम नलबाड़ी विकास खंड (भाग)</b>- दक्खिन खेत्री धरमपुर गां.पं., काकया गां.पं., पश्चिम खेत्री धरमपुर गां.पं. (भाग)- बार हेलाचा, घिलाजारी, कैहाटी, खेलुआ, पब खेत्री धरमपुर गां.पं. (भाग)- पिपलीबाड़ी, उत्तर खेत्री, धर्मपुर गां.पं. (भाग)- केंदुवारी, लाखोपुर, दक्खिन पकोवा (1) गां.पं. (भाग)- नलीचा, दक्खिन पकोवा (2) गां.पं. (भाग)-जगारा, <b>पब नलबाड़ी विकास खंड (भाग)</b> - 2 खाता गां.पं. (भाग)-बालीकुची, बलीलेचा, बरमुरीकोना, धमधामा, करदईटोला, नामडंगा, पाजीपार, परोवा, 3 खाता गां.पं. (भाग) - गुआकुची, <b>सारु खेत्री विकास खंड (भाग)</b> - उत्तर पब सारुखेत्री गां.पं. (भाग) - हरिघाटा, पब सारुखेत्री गां.पं. (भाग) - बलीपारा पथार, खुदरा अमरीखोवा, बार अमरीखोवा, बालीपारा पाम</p>
39	नलबाड़ी	<p><b>नलबाड़ी नगरपालिका बोर्ड, बरभाग विकास खंड (भाग)</b>-ऊपर बरभाग (4) गां.पं. (भाग)- जुगुरबाड़ी, <b>बारखेत्री विकास खंड (भाग)</b>- खंडबाड़ी दगापारा गां.पं. (भाग)- बालीकुची, घोगा गां.पं. (भाग)- घोगा, हमलाकुर, लौटोला,</p> <p><b>बोरिगोग बनभाग विकास खंड (भाग)</b> - बोरिगोग बनभाग विकास- निम्नलिखित को छोड़कर- देहरकुकी गां.पं., दतारा गां.पं. (भाग) - अमारा, सं. 1 बरधनारा, धुरकुची, दतारा, नरपारा, सं. 2 बरधनारा, थानपटकुची,</p> <p><b>मधुपुर विकास खंड (भाग)</b>- पब नटून देहेर गां.पं. (भाग) - काचिमपुर, पश्चिम नटून देहेर गां.पं. (भाग) - तौमुरा, दक्खिन नटून देहेर गां.पं. (भाग) - बुरीनगर, <b>पश्चिम नलबाड़ी विकास खंड (भाग)</b>- दक्खिन पकोवा (4) गां.पं. (भाग)- डांगडीं,</p> <p><b>पब नलबाड़ी विकास खंड (भाग)</b> - पब नलबाड़ी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- 2 खाता गां.पं. (भाग) - बालीकुची, बलीलेचा, बरमुरीकोना, धमधामा, करदईटोला, नामडंगा, पाजीपार, परोवा, 3 खाता गां.पं. (भाग) - गुआकुची, दक्खिन बहजनी गां.पं. (भाग) - मकलदरा, देहरकलाकुची, कुमारिकाटा, पश्चिम खटर कालाकुची, पश्चिम बतहगिला गां.पं. (भाग)- डेकियावारी, उत्तर बहजनी गां.पं. (भाग)- डौकुची</p>

40	तिहू	<p>तिहू विकास खंड, तिहू नगरपालिका बोर्ड, बारखेत्री विकास खंड (भाग)- खंडवाड़ी दगापारा गां.पं. (भाग) - खंडवाड़ी दगापारा गां.पं. - बालीकुची को छोड़कर, घोगा गां.पं. (भाग) - बदनी अखिया, चतेमारी, जोयसागर बारटोला गां.पं. (भाग)- बटामारी, लोहरकथा अदावारी गां.पं. (भाग)- लोहरकथा, मुकलमुआ नारायणपुर गां.पं. (भाग) - लवथारी, नारायणपुर, सपकाटा मधुपुर विकास खंड (भाग) - मधुपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- पब नटून देहेर गां.पं. (भाग) - काचिमपुर, पञ्चिम नटून देहेर गां.पं. (भाग) - तौमुरा, दक्खिन नटून देहेर गां.पं. (भाग) - बुरीनगर,</p> <p>पञ्चिम नलबाड़ी विकास खंड (भाग) - पञ्चिम नलबाड़ी विकास खंड -निम्नलिखित को छोड़कर- दक्खिन खेत्री धरमपुर गां.पं., काकया गां.पं., पञ्चिम खेत्री धरमपुर गां.पं. (भाग) - बार हेलाचा, धिलाजारी, कैहाटी, खेलुआ, पब खेत्री धर्मपुर गां.पं. (भाग) - पिपलीबाड़ी, उत्तर खेत्री धर्मपुर गां.पं. (भाग) - केंदुवारी, लाखोपुर, दक्खिन पकोवा (1) गां.पं. (भाग) - नलीचा, दक्खिन पकोवा (2) गां.पं. (भाग)- जगारा दक्खिन पकोवा (4) गां.पं. (भाग)-डांगडीं</p> <p>पब नलबाड़ी विकास खंड (भाग)-दक्खिन बहजनी गां.पं. (भाग)-मकलदरा, देहरकलाकुची, कुमारिकाटा, पञ्चिम खातर कालाकुची, पञ्चिम बतहगिला गां.पं. (भाग)- डेकियावारी, उत्तर बहजनी गां.पं. (भाग)- डौकुची</p>
<b>11- जिला - बक्सा</b>		
41	मानस	<p>गोबर्धना विकास खंड, जलाह विकास खंड (भाग) - जलाह विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- गोलागांव ग्रा.प.वि.स., जलागांव ग्रा.प.वि.स., डांगरीगांव ग्रा.प.वि.स., कोकलाबाड़ी ग्रा.प.वि.स., कमरद्विसा ग्रा.प.वि.स., गढुलिगांव ग्रा.प.वि.स. (भाग) - गढुलीगांव, लौकहाटा, बक्सा विकास खंड (भाग)-थमना ग्रा.प.वि.स.</p>
42	बक्सा (अ.ज.जा.)	<p>तिहू बरमा विकास खंड, मुशालपुर नगरपालिका बोर्ड बक्सा विकास खंड (भाग)-बक्सा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- थमना ग्रा.प.वि.स. धमधमा विकास खंड (भाग)-पखमारा ग्रा.प.वि.स., जलाह विकास खंड (भाग)- कमरद्विसा ग्रा.प.वि.स., गोलागांव ग्रा.प.वि.स., जलगांव ग्रा.प.वि.स., डांगरीगांव ग्रा.प.वि.स., कोकलाबाड़ी ग्रा.प.वि.स., गढुलिगांव ग्रा.प.वि.स. (भाग)-गढुलिगांव, लौकहाता</p>
43	तामुलपुर (अ.ज.जा.)	<p>धमधमा विकास खंड (भाग) - धमधमा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- पखमारा ग्रा.प.वि.स. नागरीजुली विकास खंड (भाग)- निज डेफेली ग्रा.प.वि.स., गांधीवारी ग्रा.प.वि.स. (भाग) - दक्खिनानन्धीवारी, काचुकाटा, पबकाचुआटा, उत्तरगांधीवारी तामुलपुर विकास खंड (भाग)- तामुलपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- द्वारकुची ग्रा.प.वि.स. (भाग)- चिकनीवारी, बोरीगाँव बनभाग विकास खंड (भाग) - अल्लिया गां.पं., खाटीकुची गां.पं.</p>
44	गोरेस्वर	<p>गोरेस्वर विकास खंड, गोरेस्वर नगरपालिका बोर्ड नागरीजुली विकास खंड (भाग)- नागरीजुली विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- निज डेफेली ग्रा.प.वि.स., गांधीबाड़ी ग्रा.प.वि.स. (भाग) - दखिनंधीबाड़ी, कचुकटा, पबकचुआता, उत्तरगांधीबाड़ी, तामुलपुर विकास खंड (भाग)- द्वारकुची ग्रा.प.वि.स. (भाग)-चिकनीबाड़ी</p>

<b>12- जिला - उदालगुडी</b>		
<b>45</b>	<b>भेरगांव</b>	भेरगांव विकास खंड, खोहराबाड़ी विकास खंड
<b>46</b>	<b>उदालगुडी (अ.ज.जा.)</b>	उदालगुडी नगरपालिका बोर्ड, रौता विकास खंड (भाग) – रौता विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- रौता ग्रा.प.वि.स., रौता बागान ग्रा.प.वि.स., रौता स्टेशन ग्रा.प.वि.स., फुहराबाड़ी ग्रा.प.वि.स., धनसिरी ग्रा.प.वि.स., एकराबारी ग्रा.प.वि.स. (भाग) -अमीनपारा, पानीखैती <b>कलाईगांव विकास खंड (भाग)</b> -झरगांव कदमगुरी ग्रा.प.वि.स., <b>उदालगुडी विकास खंड (भाग)</b> - उदालगुडी विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- बोंगांव ग्रा.प.वि.स., भूटियाचांग ग्रा.प.वि.स., खैरा जंगल ग्रा.प.वि.स., हतीगढ़ ग्रा.प.वि.स., पैनेरी ग्रा.प.वि.स., रतनपुर ग्रा.प.वि.स., घाघरा ग्रा.प.वि.स., पुरंडिया ग्रा.प.वि.स., सिमालुगुरी ग्रा.प.वि.स., मेरबांगचुबा ग्रा.प.वि.स., चामुआपारा ग्रा.प.वि.स., मुरमेला ग्रा.प.वि.स.
<b>47</b>	<b>माजबात</b>	<b>बोरसोला विकास खंड, माजबात विकास खंड, बेचीमारी विकास खंड (भाग) -</b> डालाकाटी बोरो बाजार ग्रा.प.वि.स., गेरुआ ग्रा.प.वि.स., सं. 1 बरझार, सं. 2 बरझार, सं. 1 दारंग बरझार, सं. 2 दारंग बरझार, सं. 3 दारंग बरझार, बरझार ग्रांट, पकोरीबारी, <b>दलगांव सियालमारी विकास खंड (भाग)</b> - कौपाटी ग्रा.प.वि.स., <b>रौता विकास खंड (भाग)</b> - रौता ग्रा.प.वि.स., रौता बागान ग्रा.प.वि.स., रौता स्टेशन ग्रा.प.वि.स., फुहराबाड़ी ग्रा.प.वि.स., धनसिरी ग्रा.प.वि.स., एकराबारी ग्रा.प.वि.स. (भाग)- अमिनपारा, पानीखैती
<b>48</b>	<b>तांगला</b>	<b>तांगला नगरपालिका बोर्ड, पञ्चिम मंगलदोई विकास खंड, पब मंगलदोई विकास खंड,</b> <b>कलाईगांव विकास खंड (भाग)</b> - कलाईगांव विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- झरगांव कदमगुरी ग्रा.प.वि.स. <b>उदालगुडी विकास खंड (भाग)</b> - बनगांव ग्रा.प.वि.स., भूटियाचांग ग्रा.प.वि.स., खैरा जंगल ग्रा.प.वि.स., हतीगढ़ ग्रा.प.वि.स., पैनेरी ग्रा.प.वि.स., रतनपुर ग्रा.प.वि.स., घाघरा ग्रा.प.वि.स., पुरंडिया ग्रा.प.वि.स., सिमालुगुरी ग्रा.प.वि.स., मेरबांगचुबा ग्रा.प.वि.स., चामुआपारा ग्रा.प.वि.स., मुरमेला ग्रा.प.वि.स.
<b>13- जिला - दारंग</b>		
<b>49</b>	<b>सिपाझार</b>	<b>सिपाझार नगरपालिका बोर्ड, कलाईगांव विकास खंड (भाग)</b> -भूरागढ़ गां.पं., लखिमपुर गां.पं., नामखोला गां.पं., आउटाला गां.पं. (भाग)-दुर्गा गांव, बेचीमारी, कमरपारा गांव, कापिलीसत्र, निओगपारा, तेंगाबारी गां.पं. (भाग)-चौधुरीपारा, दक्षिण बोकराझार, गरुबांधा, तेंगाबाड़ी, उदमारी गांव, <b>सिपाझार विकास खंड (भाग) –</b> सिपाझार विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- देवानंद गां.पं. (भाग) – बाराचुबा
<b>50</b>	<b>मंगलदोई</b>	<b>खरुपेटिया नगर समिति, मंगलदोई नगरपालिका बोर्ड,</b> <b>कलाईगांव विकास खंड (भाग)</b> -कलाईगांव विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- भूरागढ़ गां.पं., लखिमपुर गां.पं., नामखोला गां.पं., पनबारी गां.पं. (कलितापारा गां.पं.), श्यामटीला गां.पं., आउटाला गां.पं. (भाग)-दुर्गा गांव, बेचीमारी, कमरपारा गांव, कापिलीसत्र, निओगपारा, तेंगाबाड़ी गां.पं. (भाग)-चौधुरीपारा, दक्षिण बोकराझार, गरुबांधा, तेंगाबाड़ी,

		<p>उदमारी गांव, बारबागान गां.पं. (भाग)-कवाडंगा, राजापुखुरी गां.पं. (भाग) - राजहौली, चामुआखाट, राजापुखुरी हबी, भेरभेरीझार</p> <p><b>पञ्चिम मंगलदोई विकास खंड (भाग) -</b> पञ्चिम मंगलदोई विकास खंड (भाग)-निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>राउमारी गां.पं. (भाग) - सं. 1 बोरोलाखैती, सं. 2 बोरोलाखैती, सं. 3 बोरोलाखैती</p> <p><b>पब मंगलदोई विकास खंड (भाग) -</b> अभयपुखुरी गां.पं., बांदिया गां.पं., मोवामारी गां.पं., ओंडोलाझार गां.पं., बालाबारी गां.पं. (भाग) - निज श्यामबारी, चौलखोवा गां.पं. (भाग) - सं. 1 चौलखोवा, सं. 2 चौलखोवा, धूला गां.पं. (भाग) - गरपारी निस्पी, सं. 1 मागुरमारी, सं. 2 मागुरमारी, पनियाखात, खतानियापारा गां.पं. (भाग)-करमीपारा, सं. 2 मजगांव, ओझागांव गां.पं. (भाग)-इस्लामपुर, कियोटचुबा, सं. 2 खरुपेटिया (गै. भूकर), ओझागांव, पब-चुबा, पुथीमारी गां.पं. (भाग)-अलगाचर, <b>सिपाझर विकास खंड (भाग) -</b> देवानंद गां.पं. (भाग)-बाराचुबा</p>
51	दलगांव	<p><b>बेचिमारी विकास खंड, दलगांव-सियालमारी विकास खंड, कलाईगांव विकास खंड (भाग)-</b> पनबारी गां.पं. (कलितापारा गां.पं.), श्यामटीला गां.पं., बारबगान गां.पं. (भाग) - कवाडंगा, राजापुखुरी गां.पं. (भाग) - राजहौली, चामुआखाट, राजापुखुरी हबी, भेरभेरीझार, <b>पञ्चिम मंगलदोई विकास खंड (भाग)-</b> रौवमारी गां.पं. (भाग)- सं. 1 बोरोलाखैती, सं. 2 बोरोलाखैती, सं. 3 बोरोलाखैती</p> <p><b>पब मंगलदोई विकास खंड (भाग) -</b> पब मंगलदोई विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- अभयपुखुरी गां.पं., बांदिया गां.पं., मोवामारी गां.पं., ओंडोलाझार गां.पं., बलबारी गां.पं. (भाग) - निज श्यामाबारी, चौलखोवा गां.पं. (भाग) - सं. 1 चौलखोवा, सं. 2 चौलखोवा, धूला गां.पं. (भाग) - गरपारी निस्पी, सं. 1 मागुरमारी, सं. 2 मागुरमारी, पनियाखात, खतानियापारा गां.पं. (भाग) - करमीपारा, सं. 2 मजगांव, ओझागांव गां.पं. (भाग) - इस्लामपुर, कियोटचुबा, सं. 2 खरुपेटिया (गै. भूकर), ओझागांव, पब-चूबा, पुथिमारी गां.पं. (भाग) - अलगाचर</p>
<b>14- जिला - मोरीगांव</b>		
52	जागीरोड (अ.जा.)	<p><b>भुरबंधा विकास खंड (भाग) -</b> अजरबाडी गां.पं., बघारा गां.पं. (भाग) - बघारागांव, सिलसाको, बकरीचापरी, बघारा पथार, गुनामोरा सं. 1, गुनामोरा सं. 2, जेरांगागांव, दिघालबोरी गां.पं. (भाग) - बखरबोरी, बोवलगुरी, चुटियाखाल, दा-चिकाबोरी, डेकीफलाबोरी, बालीपथार, उदरी, बरुंगुरी, पटकुमोई, मणिपुर गां.पं. (भाग) - बसनाघाट, मणिपुर सं. 1, बोर्मनीपुर, उलुबारी, औजरीगांव, कटलमारा, बहकाजरी पथार, पाकामुरा, जरबोरी, सोलमारी गां.पं. (भाग) - दिहुकी चमका, सोलमारी, सोलमारी मिकिरगांव, कोंवरगांव गां.पं. (भाग) - सरदुआनी,</p> <p><b>मायोंग विकास खंड (भाग) -</b> मायोंग विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>लेहपाली गां.पं., गगलमारी गां.पं., तेलही गां.पं. (भाग) - नरामारी -1, नरामारी -2, गगलमारी अचिगढ गां.पं. (भाग) - गगलमारी अचिगढ, गराईमारी, नंदिनीबोरी, गार्मारी गां.पं. (भाग) - कोपौजरी, बेलोरबोरी, कचारिजन, घागुआ गां.पं. (भाग)- करतिपाम</p> <p><b>चंदरपुर विकास खंड (भाग)-</b> पञ्चिम मायोंग गां.पं. (भाग)- कजली चौकी, गोबर्धन ग्रंट,</p>

		हतीबगरा, घोरमराजन पाम, धेपूजीजन पाम, मिकीरपाम, घोभाली, कमरपुर पहाड़, कमरपुरगांव, सं. 1 धनखुंडा, सं. 2 धनखुंडा, धेपूजी पथार।
53	लाहरीघाट	<p><b>मोइराबारी विकास खंड, भुरबंधा विकास खंड (भाग) -</b> रंगादरिया गां.पं. (भाग) - रंगादरिया, बोरीगांव, तुमुकाबोरी, दिघलीपथार, चतरीबोरी, ताराबोरी गां.पं. (भाग) - कालिकाजरी, <b>मायोंग विकास खंड (भाग)-</b> लेहपाली गां.पं., गगलमारी गां.पं. (भाग)-गगलमारी सं. 1, गगलमारी सं. 2, खातरबोरी मिकिरगांव, मेरोरहबी, कचारीगांव, बोरकुरानी, गगलमारी अचिगढ गां.पं. (भाग)-गगलमारी अचिगढ, गरैमारी, नंदिनीबोरी, गार्मारी गां.पं. (भाग) - कोपौजरी, बेलोरबोरी, कचरीजन, घागुआ गां.पं. (भाग)- करातिपाम, <b>दोलोंगघाट विकास खंड (भाग)-</b> चबुकधारा गां.पं. (भाग)- परलीगुडी, खलापिया, <b>बताद्रबा विकास खंड (भाग)-</b> सिलपुखुरी गां.पं., <b>कपिली विकास खंड (भाग) -</b> कलमौबारी गां.पं., चराईवाही गां.पं. (भाग) - घोरापाक पथारी, जलुगुटी गां.पं. (भाग) - लोचनबोरी, मजोरबोरी, मिकिरगांव गां.पं. (भाग) - रहधला, बोरामारा पथार,</p> <p><b>लाहरीघाट विकास खंड (भाग) -</b> लाहरीघाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- लभुरंगा गां.पं., निज-गेरुआ गां.पं., निज-चहरिया गां.पं., कुशतोली गां.पं. (भाग) - बरंगानी पथार, गरापार, पुकरकटा, कमरबोरी, हरियाबील, सालसिंगाबोरी, कनफलाटुप, गेरुआबिल, बरालीमारी गां.पं. (भाग)-बोरपथार-1, बोरपथार-2, हिंदू जपारी, जपारी, तापतला, रावमारी, बनमुरी, दरंगीगांव, भूरागांव गां.पं. (भाग) - भूरागांव टाउन, बोरडुबटुप गां.पं. (भाग) - बोरदुवतुप, सोंदुवतुप, बरूकाती, धूपगुरी गां.पं. (भाग) - धूपगुरी, जेंगरबोरी, बटाबोरी, होइबरगांव गां.पं. (भाग) - कुबेटारी, बोरालीमारी बील, पकडीगुरी, मेरबील हबी, मेरबील, जोरिबोर गां.पं. (भाग)-भकुआमारी, भकुआमारी पाम, बेसामारी दुबा, औगुरी पाम, बोरचला गां.पं. (भाग) - बोरचला-1, पावकती गां.पं. (भाग)- पावकती, दिघालती</p>
54	मोरीगांव	<p><b>मोरिगांव नगरपालिका,</b>  <b>भुरबंधा विकास खंड (भाग) -</b> भुरबंधा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- अजरबाडी गां.पं., बघारा गां.पं. (भाग) - बघारागांव, सिलसाको, बकरीचापारी, बघारा पथार, गुनामोरा सं. 1, गुनामोरा सं. 2, जेरांगागांव, दिघालबोरी गां.पं. (भाग) - बखरबोरी, बोवलगुरी, चुटियाखाल, दा- चिकाबोरी, ठेकीफलाबोरी, बालीपथार, उदरी, बरंगुरी, पटकुमोई, मणिपुर गां.पं. (भाग) - बसनाघाट, मणिपुर सं. 1, बोर्मनीपुर, उलुबरी, औजरीगांव, कटलमारा, बहाकाजरी पथार, पाकामुरा, जरबोरी, सोलमारी गां.पं. (भाग) - दिहकी चमका, सोलमारी, सोलमारी मिकिरगांव, कोंवरगांव गां.पं. (भाग) - सरुदुआनी, रंगादरिया गां.पं. (भाग) - रंगादरिया, बोरीगांव, तुमुकाबोरी, दिघलीपथार, छतरीबोरी, ताराबोरी गां.पं. (भाग) - कालिकाजरी</p> <p><b>मायोंग विकास खंड (भाग)-</b> गगलमारी गां.पं. (भाग)-बहाकाजरी, तेलही गां.पं. (भाग)-नरामारी-1, नरामारी-2,</p> <p><b>दोलोंगघाट विकास खंड (भाग) -</b> दोलोंगघाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- चाबुकधारा गां.पं. (भाग) - परलीगुडी, खलापिया,</p> <p><b>कपिली विकास खंड (भाग)-</b> कपिली विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p>

		<p>कलमौबारी गां.पं., चराईबाही गां.पं. (भाग) - घोरापाक पथारी, जलुगुटी गां.पं. (भाग)- लोचनबोरी, मजोरबोरी, मिकिरगांव गां.पं. (भाग)-रहधला, बोरमारा पथार</p> <p><b>लाहरीघाट विकास खंड (भाग)-</b> लभुरंगा गां.पं., निज-गेरुआ गां.पं., निज-चहरिया गां.पं., कुशतोली गां.पं. (भाग) - बरंगानी पथार, गरपार, पुकरकटा, कमरबोरी, हरियाबील, सालसिंगाबोरी, कनफलातुप, गेरुबिल, बरालीमारी गां.पं. (भाग) - बोरपथार -1 , बोरपथार - 2, हिंदू जपारी, जपारी, तप्तला, रावमारी, बनमुरी, दरंगीगांव, भूरागांव गां.पं. (भाग) - भूरागांव टाउन, बोरदुबतुप गां.पं. (भाग) - बोरडुवतुप, सोंडुवतुप, बरूकाती, धूपगुरी गां.पं. (भाग) - धूपगुरी, जेंगरबोरी, बटाबोरी, होइबरगांव गां.पं. (भाग) - कुबेटरी, बोरालीमारी बील, पकडीगुरी, मेरबील हवी, मेरबील, जोरिबोर गां.पं. (भाग) -भकुआमारी, भकुआमारी पाम, बेसामारी दुबा, औगुरी पाम, बोरचला गां.पं. (भाग) - बोरचला - 1, पावकाटी गां.पं. (भाग)- पावकाटी, दिघालियाती</p>
<b>15- जिला - नगांव</b>		
55	धींग	<p><b>मोइराबारी भाग विकास खंड, धींग न.स.,</b> <b>बताद्रवा विकास खंड (भाग) -</b> बताद्रवा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बताद्रवा गां.पं. (भाग) - बताद्रवा बरहिसा, बताद्रवा सरूहिया, भोमोरागुरी गां.पं. (भाग)- भुमुरा गुरी</p> <p><b>जुरिया विकास खंड (भाग) -</b> बोलिकटिया गां.पं., जरामारी लंगिया गां.पं., जेंगानी कोलाडुबा गां.पं., पटियाचपारी राउमारी गां.पं., सोनाईबेरा सिमालुआती गां.पं. (भाग) - सुनई बेरा गांव, केरी-मेरी।</p>
56	रूपाहीहाट	<p><b>कलियाबोर विकास खंड (भाग)-</b> उत्तर पञ्चिम पुबथोरिया गां.पं. (भाग)- भकुवामारी, गराईमारी, <b>लाखोवा विकास खंड (भाग) -</b> भुरबंधा गां.पं. (भाग) - बोगामुख सं. 7, बोगामुख सं. 6, बोगामुख सं. 5, बोगामुख सं. 4, बोगामुख सं. 3, बोगामुख सं. 2, बोगामुख सं. 1, भुरबंधा सं. 1, भुरबंधा सं. 3, सालपारा गां.पं. (भाग) - पञ्चिम सालपारा, सालपारा व.गां., <b>पञ्चिम</b> <b>कलियाबोर विकास खंड (भाग) -</b> बरघुली गां.पं. (भाग) - बोरघुली सं. 2, बोरघुली सं. 3, बोरघुली सं. 1, <b>डोलोंगघाट विकास खंड (भाग) -</b> हटीजुजुआ गां.पं., <b>जुरिया विकास खंड (भाग) -</b> जुरिया विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बोलिकटिया गां.पं., जरामारी लंगिया गां.पं., जेंगानी कोलाडुबा गां.पं., पटियाचपारी राउमारी गां.पं., सोनाईबेरा सिमालुआती गां.पं. (भाग) - सुनई बेरा गांव, केरी-मेरी,</p> <p><b>खगरीजन विकास खंड (भाग)-</b> केंदु गुरी गां.पं. (भाग) - केंदु गुरी, <b>रूपाहीहाट विकास खंड</b> <b>(भाग)-</b> हाथी पारा गां.पं., फुटलजार गां.पं., फकाली गां.पं.</p>
57	कलियाबोर	<p><b>बजियागांव विकास खंड (भाग) -</b> कुहुमटोली गां.पं., अमलोखी गां.पं., मोवामारी गां.पं. (भाग) - गरुमारा सं. 1, माजुली, गरुमारा सं. 2, रंगगोरा गां.पं. (भाग)- चोकिटुप, गोटोंगा, <b>कलियाबोर विकास खंड (भाग) -</b> कलियाबोर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- उत्तर पञ्चिम पुबथोरिया गां.पं. (भाग) - भाकुवामारी, गरैमारी, <b>लाखोवा विकास खंड (भाग)-</b> लाखोवा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- मागुरमारी गां.पं., भाटियाखली गां.पं., कवाईमारी गां.पं., सिंगिमारी गां.पं., भुरबंधा गां.पं. (भाग) - बोगामुख सं. 7, बोगामुख सं. 6, बोगामुख सं. 5, बोगामुख सं. 4, बोगामुख सं. 3,</p>



		<p>बोगामुख सं. 2, बोगामुख सं. 1, भुरबंधा सं. 1, भुरबंधा सं. 3, सालपारा गां.पं. (भाग) - पञ्चिम सालपारा, सालपारा व.गां., कारोइगुइर, काठपारा गां.पं. (भाग)- पञ्चिम लरिमुख, काठपारा, लाखोवा गां.पं. (भाग) - बरंगुरी, अंबागन गां.पं. (भाग)- उत्तर पोटाकलंग, दक्खिन पोटाकलंग</p> <p><b>पञ्चिम कलियाबोर विकास खंड (भाग) -</b> पञ्चिम कलियाबोर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कथलगुरी गां.पं. (भाग) - कथलगुरी गां.पं. -सिमोना बोस्ती सं. 1 को छोड़कर, बरघुली गां.पं. (भाग) - बोरघुली सं. 2, बोरघुली सं. 3, बोरघुली सं. 1</p>
58	सामागुरी	<p><b>बजियागांव विकास खंड (भाग)-</b> बजियागांव गां.पं., कनुआमारी गां.पं., खातोवाल गां.पं. (भाग)- गेरुआ मुख, गेरुआ गांव, मोवामारी गां.पं. (भाग)- टेकेली पोटा, पाघली, मोवामारी, <b>खगरीजन विकास खंड (भाग)-</b> हेरापति गां.पं., लागांव गां.पं., भक्तगांव गां.पं., बोरभेटी गां.पं., दिपहालु गां.पं. (भाग) - दीपहालु, केंदुगुरी गां.पं. (भाग) - रूपाही गांव, रंगागरहुज गां.पं. (भाग) - कटिमारी ग्रंट, <b>लाखोवा विकास खंड (भाग) -</b> भाटियाखली गां.पं., कवाईमारी गां.पं., सिंगिमारी गां.पं., मागुरमारी गां.पं., काठपारा गां.पं. (भाग) - पञ्चिम लरिमुख, काठपारा, लाखोवा गां.पं. (भाग) - बरंगुरी, सालपारा गां.पं. (भाग) - कारोइगुइर, अंबागन गां.पं. (भाग) - उत्तर पोताकलंग, दक्खिन पोताकलंग,</p> <p><b>रूपाहीहाट विकास खंड (भाग) -</b> रूपाहीहाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>फुटलजार गां.पं., फकाली गां.पं., हाथी पारा गां.पं., गेरेकी गां.पं. (भाग) - लताबोवा, कुमार गांव, गतंगा गां.पं. (भाग) - गतंगा, हलोवा गांव</p>
59	बरहमपुर	<p><b>कामपुर न.स.,</b></p> <p><b>बजियागांव विकास खंड (भाग) -</b> बजियागांव विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कुहुमटोली गां.पं., अमलोखी गां.पं., मोवामारी गां.पं., बजियागांव गां.पं., कनुआमारी गां.पं., रंगगोरा गां.पं. (भाग) - चोकिटुप, गोटोंगा, खातोवाल गां.पं. (भाग) - गेरुआ मुख, गेरुआ गांव</p> <p><b>बरहमपुर विकास खंड (भाग)-</b> बरहमपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कटनीगांव गां.पं., उरियागांव गां.पं., सुतारगांव गां.पं. (भाग) - देवरी गांव, बिरही गांव, बरहमपुर गां.पं. (भाग)- माज पुतानी, निज-गुमुथा गांव,</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड (भाग)-</b> बलिराम गां.पं., जमुनामुख गां.पं., ना-गयापाम गां.पं., आकाशीगनागा गां.पं. (भाग) - दिखोरुमुख (देखोरुमुख), तपतजुरी, परखोवा, उर्धा गांव, भेरोनी, गंगा दिशा व.गां., चांगमाजी गां.पं. (भाग) - चांगमाजी मिकिर गांव, सरलॉक गां.पं. (भाग)- पटीदोइया, सुतारगांव गां.पं. (भाग)- मिकिराती हवगांव, भेलोगुरी गां.पं. (भाग)- खंड सं.-48, सारुपथेर, भेलोगुरी, भेलोगुरी पाथेर, <b>जुगिजन विकास खंड (भाग)-</b>बाराफुटी गां.पं. (भाग)-अहुमपुरा, बलिराम पथार (बलिराम), ब्रजपुर, बाराफुटी,</p> <p><b>काठियाटोली विकास खंड (भाग) -</b> काठियोटील विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बकुलगुरी गां.पं., बारपथार गां.पं., लोंगजाप गां.पं., गेरजाई पाम गां.पं., माधापारा गां.पं., सिंगिमारी गां.पं., जुरिपार गां.पं., गरुखुंडा गां.पं. (भाग) - चिरा पथार, देबनारीकली गां.पं. (भाग) - बुंदुरा, डाब नारीकली, बागा गोराई मारी, कचुआ गां.पं. (भाग) - रंगलू बस्ती (रंगलू बस्ती), निज कामपुर गां.पं. (भाग) - कलाई खोवा, दारंगी गांव, भालुका गुरी, केकुरीबारी</p>

		<p>पञ्चिम कलियाबोर विकास खंड (भाग)- कथलगुरी गां.पं. (भाग) - कथलगुरी गां.पं. —सिमोना बोस्ती सं. 1 को छोड़कर- पखीमोरिया विकास खंड (भाग) - पखीमोरिया गां.पं. (भाग)- अलापिया बेबेजिया, नोनोई-नामकुरी, भेलई गांव, रुपाहीहाट विकास खंड (भाग) - गेरेकी गां.पं. (भाग) - लताबोवा, कुमार गांव</p>
60	नगांव-बताद्रबा	<p>नगांव नगरपालिका बोर्ड, बरहमपुर विकास खंड (भाग)- कटनीगांव गां.पं., उरियागांव गां.पं., सुतारगांव गां.पं. (भाग)- देवरी गांव, बिरही गांव, बरहमपुर गां.पं. (भाग)- माज पुतानी, निज-गुमुथा गांव, बताद्रबा विकास खंड (भाग)-बताद्रबा गां.पं. (भाग)-बताद्रबा बरहिसा, बताद्रबा सरहिया, भोमोरागुरी गां.पं. (भाग)-भूमुरा गुरी, डोलोंगघाट विकास खंड (भाग) - ऐभेटी गां.पं., मज जोजोरी गां.पं., रायडोंगिया गां.पं., निज हतिचुंग गां.पं. (भाग) - फूलनियाटी, दरंगियाल, खगरीजन विकास खंड (भाग) - खगरीजन विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बेबेजिया डेमो बंगथाई गां.पं., भक्तगांव गां.पं., बोरभेटी गां.पं., हेरापति गां.पं., लागांव गां.पं., केंदु गुरी गां.पं., दीपहालु गां.पं. (भाग) - दीपहालु, रंगागरहुज गां.पं. (भाग) - कटिमारी ग्रांट पखीमोरिया विकास खंड (भाग) - पखीमोरिया विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- दक्खिनपत गां.पं., देवधर गां.पं., तुलसी देवरी गां.पं., पाखीमोरिया गां.पं. (भाग)-अलापिया बेबेजिया, नोनोई-नामकुरी, भेलाई गांव, उजारा गांव (उजरा गांव), जलाह गांव, बाली चोरिया बिल (बालिनारिया बिल), डकारघाट गां.पं. (भाग) - कुमारटुप (कुमारटुप), जरानी, ना-बेबेजिया, रुपाहीहाट विकास खंड (भाग)- गतांगा गां.पं. (भाग)- गतांगा, हलोवा गांव</p>
61	राहा (अ.जा.)	<p>कपिली विकास खंड, राहा नगरपालिका बोर्ड, राहा विकास खंड, काठियाटोली विकास खंड (भाग) - गेरजाई पाम गां.पं., माधापारा गां.पं., देवनारीकली गां.पं. (भाग) - बुंडुरा, डाव नारीकली, बागा गोर्राई मारी, जुरीपार गां.पं. (भाग)- जुरीपार, कचुवा गां.पं. (भाग)- रंगालु बस्ती (रंगलु बस्ती), निज कामपुर गां.पं. (भाग)- कलाई खोवा, दरंगी गांव, भालुका गुरी, केकुरीबारी, सिंगिमारी गां.पं. (भाग)- चितलमारी, लेप्रोसी कॉलोनी, जंगथुंग सं. 1 (जुंगथुंग), डोलोंगघाट विकास खंड (भाग) - डोलोंगघाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- ऐभेटी गां.पं., मज जोजोरी गां.पं., हतीजुजुआ गां.पं., रायडोंगिया गां.पं., निज हतिचुंग गां.पं. (भाग)-फुलानियाटी, दरंगियाल खगरीजन विकास खंड (भाग) - बेबेजिया डेमोव बंगथाई गां.पं., पाखीमोरिया विकास खंड (भाग)- दक्खिनपत गां.पं., देवधर गां.पं., तुलसी देवरी गां.पं., पाखीमोरिया गां.पं. (भाग)- उजारा गांव (उजरा गांव), जलाह गांव, बाली चोरिया बिल (बालिनेरिया बिल), डकारघाट गां.पं. (भाग)-कुमारटुप (कामारटुप), जरानी, ना-बेबेजिया</p>
62	बीनाकांडी	<p>डोबोका न.स., जुगीजन विकास खंड (भाग) - आशीनगर गां.पं., गोपाल नगर गां.पं., हिंदू खंड गां.पं., इस्लाम नगर गां.पं., बाराफुटी गां.पं. (भाग)- जुगीजन, पब जुगीजन, फाकली, बोरपुखुरी गां.पं. (भाग) - राजापुखुरी, दनकी पथार, कंडुलिमारी गां.पं. (भाग) - कंडुलिमारी, महपारा, दोबोकनाला, अमलीपुखुरी गांव, अमलीपुखुरी रिजर्व, बीनाकांडी विकास खंड (भाग)- बीनाकांडी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बलीराम गां.पं., जमुनामुख गां.पं., ना-गायपाम गां.पं., आकाशीगनागा गां.पं. (भाग) -</p>

		<p>दिखोरुमुख (देखारुमुख), तापतजुरी, पाराखोवा, उर्धा गांव, भेरोनी, गंगा धिशा व.गां., चांगमाजी गां.पं. (भाग) - चांगमाजी मिकिर गांव, सरलॉक गां.पं. (भाग) - पटिदोइया, सुतारगांव गां.पं. (भाग) - मिकिराती हवगांव, भेलोगुरी गां.पं. (भाग) - खंड सं. - 48, सरुपाथेर, भेलोगुरी, भेलोगुरी पाथेर, वन (भाग)- दिघालजार (दिघालजारानी) (डोबोका दिघालजारानी व.गां.),</p> <p><b>लामडिंग विकास खंड (भाग)</b> - काकी टांगिया गां.पं. (भाग) - ग्राम सं. 7 खंड सं. 1, एफ.टी.वी. सं. 1 (काकीतांगिया व.गां. सं. 1), एफ.टी.वी. सं. 2 (काकीतांगिया सं. 2)</p>
63	होजाई	<p><b>होजाई नगरपालिका बोर्ड, काठियाटोली विकास खंड (भाग)</b> - बकुलगुरी गां.पं., बारपथार गां.पं., लोंगजाप गां.पं., गरुखुंडा गां.पं. (भाग) - चीरा पथार, जुरिपार गां.पं. (भाग) - माखन बस्ती, बरपानी बागान, पंडित घाट, धान चला, सिंगिमारी गां.पं. (भाग) - कमरफा सं. 1 (कमरफो सं. 1), कमरफा सं. 2, जंगथुंग सं. 2 (जंगथुंग), उत्तर अमेरी, सिंगि मारी, दक्खिन अमेरी, राजा पहाड सं. 1, राजा पहाड सं. 2, दक्खिन जार बागान, <b>ढालपुखुरी विकास खंड (भाग)</b>-फरमारपार गां.पं., लस्करपथार गां.पं., कुमुराकटा गां.पं., नंदापुर गां.पं., सिंगारीबस्ती गां.पं., मिलिकबोस्ती गां.पं., बलुहंदर गां.पं., बोर्डोलोंग गां.पं., धालपुखुरी गां.पं., लंका भेटा गां.पं., पदम पुखुरी गां.पं., भालुकमारी गां.पं. (भाग)-संकर बस्ती, पाम गांव, जुरा पुखुरी, इटा गांव</p> <p><b>जुगिजान विकास खंड (भाग)</b>- जुगिजान विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- आशीनगर गां.पं., गोपाल नगर गां.पं., हिंदू खंड गां.पं., इस्लाम नगर गां.पं., बाराफुटी गां.पं., बोरपुखुरी गां.पं. (भाग) - राजापुखुरी, डंकी पथार, कंडुलिमारी गां.पं. (भाग) - कंडुलिमारी, महपारा, डोबोकनाला, अमलीपुखुरी गांव, अमलीपुखुरी रिजर्व</p> <p><b>उदाली विकास खंड (भाग)</b>- कंदुरा बुरागांव गां.पं. (भाग) - बारबाहा (बोरबोहा), कंडूरा, पव कंडूरा, 1 सं. काकी गां.पं. (भाग) - गांव सं. 1 खंड सं. 1 (गांव सं. 1 खंड सं. 1 गै. भूकर), गांव सं. 2 खंड सं. 1, गांव सं. 5 खंड सं. 1</p>
64	लामडिंग	<p><b>लामडिंग नगरपालिका बोर्ड, लामडिंग रेलवे कॉलोनी ज.न., लंका न.स., ढालपुखुरी विकास खंड (भाग)</b>-ढालपुखुरी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- फरमारपार गां.पं., लस्करपथार गां.पं., कुमुराकटा गां.पं., नंदापुर गां.पं., सिंगारीबस्ती गां.पं., मिलिकबोस्ती गां.पं., बलुहंदर गां.पं., बोर्डोलोंग गां.पं., धालपुखुरी गां.पं., लंका भेटा गां.पं., पदम पुखुरी गां.पं., भालुकमारी गां.पं. (भाग)-संकर बस्ती, पाम गांव, जुरा पुखुरी, इटा गांव</p> <p><b>लामडिंग विकास खंड (भाग)</b>-लामडिंग विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- काकीटांगिया गां.पं. (भाग)-गांव सं. 7 खंड सं. 1, एफ.टी.वी. सं. 1 (काकीटांगिया व.गां.सं. 1), एफ.टी.वी. सं. 2 (काकीटांगिया सं. 2)</p> <p><b>उदाली विकास खंड (भाग)</b> - उदाली विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- कंदुरा बुरागांव गां.पं. (भाग)- बारबाहा (बोरबोहा), कंडूरा, पव कंडूरा, 1 सं. काकी गां.पं. (भाग) - गांव सं. 1 खंड सं. 1 (गांव सं. 1 खंड सं. 1 गै. भूकर), गांव सं. 2 खंड सं. 1, गांव सं. 5 खंड सं. 1</p>
<b>16- जिला - सोनितपुर</b>		
65	ढेकियाजुली	<p><b>ढेकियाजुली नगरपालिका बोर्ड,</b> <b>बरचल्ला विकास खंड (भाग)</b> - बरचल्ला विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-</p>

	<p>बोरभगिया बेलसिरी गां.पं. (भाग) - सं. 2 बोचासीमालु, ओरंग संरक्षित वन क्षेत्र, मरिसाली टापू, सानी टापू, कनिया टापू, माजुली सार, दक्खिन सिंगरी गां.पं. (भाग) - सं. 1 बोचासिमलू, गुप्तेस्वर गां.पं. (भाग)- सं. 4 सिंगरी बागान, रामदास टापू, सं. 6 सिंगरी बागान, नटुन सिराजौली गां.पं. (भाग) - नाम बागरी बारी, पिराकाटा गां.पं. (भाग) - सं. 1 पिराकाटा बंगाली, पिराकाटा, सं. 1 सिंगरी बागान, पिराकाटा कचारी, सं. 5 सिंगरी बागान, सं. 2 सिंगरी बागान, सं. 3 सिंगरी बागान, बेंचिमारी, सं. 2 पिराकाटा बंगाली गांव, लुलुकाई गांव, धीरज माजुली, सिराजौली गां.पं. (भाग) - केहेरू खंडा पाथेर</p> <p><b>ढेकियाजुली विकास खंड (भाग)</b> - अमियापुर गां.पं., भोटपारा गां.पं., चेनिमारी गां.पं., माजरोववारी गां.पं., मिजीबारी गां.पं., रायकासमारी गां.पं., सोपई गां.पं., बतासीपुर गां.पं. (भाग) - मधुपुर बन, बटाचीपुर, सं. 1 डिब्रू दारंग, सं. 2 डिब्रूदारंग बागान, चमागुरी चाय बागान, चारी दुआर वन संरक्षित क्षेत्र, पनबारी गां.पं. (भाग) - गोरजुली, सं. 3 पनबारी बागान, सं. 2 पनबारी बागान, सं. 1 पनबारी बागान, कहरुखांडा गां.पं. (भाग)-मिथारम बंगाली गांव, <b>बलीपारा विकास खंड (भाग)</b> - गोरमोरा गां.पं. (भाग) - उरोहिलोगा वन गांव, कचारी गांव पांबस्ती, गामारी लोगा, बोगिबिल, सिजुगुरी गजन जुरी, बोरबिल मरियानी, पब बारबिल, जोयपुर, सिंगी मारी, गेरगुआ जुली सं. 3, सौरंग जुली, सोरांलोगा, पञ्चिम काकजुली सं. 1 और 2, दहलाकर, कौबरी, डांगापारा (ए, बी), लैमेंदरा, पञ्चिम मंसिरी, पञ्चिम मंसिरी सोनापुर, पञ्चिम कैलाजुली सं. 2, पुबमनसिरी, दोपडोपी रंगपुर (ए), लाल-बाराही, लाल-बाराही सं. 1, दोपडोपी, कैलाजुली सं. 1, गणेशपुर सं. 4, मिलन पुर, गेरगुआ जुली सं. 5, ताराबिल सं. 3, बेटबाडी सं. 3, न्यू गांव, बालापारा (ए) सं. 1, बाटा बारी सं. 1, रूपजुली, ताराबिल सं. 1, अजर बार</p>
66	<p><b>बरचल्ला</b></p> <p><b>रंगापारा विकास खंड (भाग)</b>-सोनाजुली गां.पं. (भाग) - सं. 1 ताराजुली चा.बा., सं. 2 ताराजुली, सं. 1 ढेंडाई चा.बा., <b>बरचल्ला विकास खंड (भाग)</b> - बोरभगिया बेलसिरी गां.पं. (भाग)- सं. 2 बोचासिमालू, ओरंग संरक्षित वन क्षेत्र, मारिसली टापू, सानी टापू, कनिया टापू, माजुली सार, दक्खिन सिंगरी गां.पं. (भाग) - सं. 1 बोचासिमलू, गुप्तेस्वर गां.पं. (भाग)- सं. 4 सिंगरी बागान, रामदास टापू, सं. 6 सिंगरी बागान, नटुन सिराजुली गां.पं. (भाग)-नाम बागरी बारी, पिराकाटा गां.पं. (भाग)- सं. 1 पिराकाटा बंगाली, पिराकाटा, सं. 1 सिंगरी बागान, पिराकाटा कचारी, सं. 5 सिंगरी बागान, सं. 2 सिंगरी बागान, सं. 3 सिंगरी बागान, बेंचिमारी, सं. 2 पिराकाटा बंगाली गांव, लुलुकाई गांव, धीराई माजुली, सिराजुली गां.पं. (भाग) - केहेरू खंडा पाथेर</p> <p><b>बिहागुरी विकास खंड (भाग)</b>- बिहागुरी विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- बाहबारी गां.पं. (भाग)-सं. 1 रूपाजुली चा.बा., सं. 2 रूपाजुली चा.बा., सं. 3 रूपाजुली चा.बा.</p> <p><b>ढेकियाजुली विकास खंड (भाग)</b> - ढेकियाजुली विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- अमियापुर गां.पं., भोटपारा गां.पं., चेनिमारी गां.पं., मजरोववारी गां.पं., मिजीबारी गां.पं., रायकाशमारी गां.पं., सोपई गां.पं., बतासीपुर गां.पं. (भाग)-मधुपुर बन, बटाचीपुर, सं. 1 डिब्रू दारंग, सं. 2 डिब्रूदारंग बागान, चामगुरी चाय बागान, चारी दुआर वन संरक्षित क्षेत्र, पनबारी गां.पं. (भाग) - गोरजुली, सं. 3 पनबारी बागान, सं. 2 पनबारी बागान, सं. 1 पनबारी बागान, कहरुखांडा गां.पं. (भाग)-मिथारम बंगाली गांव</p>

67	तेजपुर	<p>तेजपुर नगरपालिका बोर्ड, बलीपारा विकास खंड (भाग)-बालीपुखुरी गां.पं., देकारगांव गां.पं., ना-पाम गां.पं., बिंदुकुरी गां.पं. (भाग) - सरू पखियाझार, केंदुगुरी, बरपखिया झार, खोला गुटी कचारी गांव, सैकिया चुबुरी तेलेरिया, सैकिया चुबुरी बरझार, उहानीपथार, डेकाचुबुरी, हलेस्वर गां.पं. (भाग)- रंगानी झार, गोरोई मारी बोरपुखुरी, बेटानी झार, निज-हलेस्वर, सलानी गांव, होलेस्वर देवालय,</p> <p><b>गभरू विकास खंड (भाग)</b> - गभरू विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- पंचमाइल गां.पं., भमोरागुरी गां.पं. (भाग)- भोईखोवा चपारी, चटाई चपरी गांव, राजगढ़ गां.पं. (भाग)- करइयानी बंगाली गांव, जोरगढ़, सं. 4 सिरुआनी, राज भरल</p>
68	रंगापारा	<p>रंगापारा नगरपालिका बोर्ड, रंगापारा विकास खंड (भाग) - रंगापारा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- सोनाजुली गां.पं. (भाग) - सं. 1 ताराजुली चा.बा., सं. 2 ताराजुली, सं. 1 डेंडाई चा.बा., बिहागुरी विकास खंड (भाग) - बाहवारी गां.पं. (भाग) - सं. 1 रूपाजुली चा.बा., सं. 2 रूपाजुली चा.बा., सं. 3 रूपाजुली चा.बा., बलीपारा विकास खंड (भाग) - बलीपारा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- लोकरा गां.पं., भालुकमारी गां.पं., बालीपुखुरी गां.पं., डेकारगांव गां.पं., ना-पाम गां.पं., उदमारी गां.पं., गोरमोरा गां.पं. (भाग) - उरोहिलोगा बन गांव, कचारी गांव पामबस्ती, गामारी लोगा, बोगीबिल, सिजुगुरी गजन जुरी, बोरबिल मरियानी, पब बारबिल, जाँय पुर, सिंगी मारी, गेरगुआ जुली सं. 3, सौरंग जुली, सोरनलोगा, पञ्चिम काकजुली सं. 1 और 2, दहलाकर, कौबारी, डांगापारा (ए और बी), लाइमेंदरा, पञ्चिम मंसिरी, पञ्चिम मंसिरी सोनापुर, पञ्चिम कैलजुली सं. 2, पुबमनसिरी, दोपडोपी रंगपुर (ए), लाल-बाराही, लाल-बाराही सं. 1, दोपडोपी, कैलाजुली सं. 1, गणेशपुर सं. 4, मिलन पुर, गेरगुआ जुली सं. 5, ताराबिल सं. 3, बेटवारी सं. 3, नया गांव, बालापारा (ए) सं. 1, बाटा बारी सं. 1, रूप्सजुली, ताराबिल सं. 1, अजर बार, अमलोगा पथार, दक्खिन रंगगोरा, गोर मारा गांव, मोलनगांव सं. 12, नलघागरी, रोंगागोरा व.गां., चमधारा गां.पं. (भाग) - बिहिया गांव, चमधारा, कोरोकनी, चरिदुआर गां.पं. (भाग)- चरिदुआर गां.पं. को छोड़कर, अमलोगा सं. 2 व.गां., पब रोंगा गोरा, फूलगुरी कचारी सं. 2, फूलगुरी कचारी सं. 1, तारा बारी (ए), बिंदुकुरी गां.पं. (भाग)-सरू पखियाझार, केंदुगुरी, बरपखिया झार, खोला गुटी कचारी गांव, सैकिया चुबुरी तेलेरिया, सैकिया चुबुरी बरझार, उहानीपथार, डेकाचुबुरी, हल्लेश्वर गां.पं. (भाग)-रंगानी झार, गोरोई मारी बोरपुखुरी, बेटानी झार, निज-होलेस्वर, सलानी गांव, होलेस्वर देवालय</p>
69	नादुआर	<p>जमुगुरी नगरपालिका बोर्ड, सूतिया नगरपालिका बोर्ड, नादुआर विकास खंड, सूतिया विकास खंड (भाग)- सूतिया विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- सं. 4 सूतिया गां.पं., सं. 5. सूतिया गां.पं., पब-नागसंकर गां.पं., सं. 1 सूतिया गां.पं. (भाग)- अदभेती, धिलाधारी मुख, कलाकटी, सं. 2 भोजमारी, सं. 3 भोजमारी, सं. 6 सूतिया गां.पं. (भाग)- सं. 6 सूतिया गां.पं.- बोरा भुइयां को छोड़कर, सं. 2 सूतिया गां.पं. (भाग)- निज- गोरपाल, सं. 2 गोरपाल, सं. 1 गोरपाल, दक्खिन नागसंकर गां.पं. (भाग)- चमार डोलोनी, बतिया रोका, सं. 2 गोसाईं चपोरी, सं. 1 गोसाईं चपोरी, उत्तर नागसंकर गां.पं. (भाग)-</p>

		<p>एनएलआर 63/116 एम.सी. बगीचा, एन.एल.आर. 97/148 एम.सी. बगीचा</p> <p><b>बालीपारा विकास खंड (भाग) -</b> भालुकमारी गां.पं., लोकरा गां.पं., उदमारी गां.पं., चामधारा गां.पं. (भाग) - बिहिया गांव, चामधारा, कोरोकानी, चारिदुआर गां.पं. (भाग) - अमलोगा सं. 1, अमलोगा सं. 2, चेंगेली मारी पथार, बकोला पथार, चेंगेली मारी गांव, बकोला गांव, फुलोगुडी गारो गांव, चारी दुआर गांव, फुलुगुरी निशि गांव, चेंगेलीमारी आर.एफ., गोरमोरा गां.पं. (भाग) - अमलोगा पथार, दखिन रंगगोरा, गोर मारा गांव, मोलन गांव सं. 12, नलघागरी, रोंगागोरा व.गां., <b>गभरू विकास खंड (भाग) -</b> पंचमाइल गां.पं., भोमोरागुडी गां.पं. (भाग) - भोइखोवा चपारी, चटाई चपारी गांव, राजगढ़ गां.पं. (भाग) - करियाई बंगाली गांव, जोरगढ़, सं. 4 सिरुआनी, राज भरल</p>
70	बिस्वनाथ	<p><b>बिस्वनाथ नगरपालिका बोर्ड, सकोमोता विकास खंड,</b>  <b>बिस्वनाथ विकास खंड (भाग)-</b>बिस्वनाथ विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  बिस्वनाथ गां.पं. (भाग)-सं. 1 भोलाकाटा, बुरिगंग गां.पं. (भाग)-बाली पुखुरी, सिला मारी, गोघली भांगा  <b>बाघमोरा विकास खंड (भाग)-</b>मिजिका गां.पं., खरासिमलु गां.पं., <b>सूतिया विकास खंड (भाग)-</b>सं. 4 सूतिया गां.पं., सं. 5. सूतिया गां.पं., पब-नागसंकर गां.पं., सं. 1 सूतिया गां.पं. (भाग)- अदभेती, धिलाधारी मुख, कलाकटी, सं. 2 भोजमारी, सं. 3 भोजमारी, सं. 6 सूतिया गां.पं. (भाग)- सं. 6 सूतिया गां.पं.-बोरा भुइयां को छोड़कर, सं. 2 सूतिया गां.पं. (भाग)- निज-गोरपाल, सं. 2 गोरपाल, सं. 1 गोरपाल, दखिन नागसंकर गां.पं. (भाग)- चमार डोलोनी, बतिया रोका, सं. 2 गोसाईं चपोरी, सं. 1 गोसाईं चपोरी, उत्तर नागसंकर गां.पं. (भाग)-  एनएलआर 63/116 एमसी बगीचा, एनएलआर 97/148 एमसी बगीचा</p>
71	बेहली (अ.जा.)	<p><b>बेहली विकास खंड,</b>  <b>बाघमोरा विकास खंड (भाग)-</b> बाघमोरा विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  मिजिका गां.पं., खरासिमलु गां.पं.  <b>बिस्वनाथ विकास खंड (भाग)-</b>बिस्वनाथ गां.पं. (भाग)-सं. 1 भोलाकाटा, बुरिगंग गां.पं. (भाग) - बाली पुखुरी, सिला मारी, गोघली भांगा  <b>चैदुआर विकास खंड (भाग)-</b>कारीबिल गां.पं., केकुरीजन गां.पं., नलनीबाड़ी गां.पं., बालीजन गां.पं., जालुकवारी गां.पं. (भाग)-बालीजन बोनगांव, बालीजन (गैर भूकर) वन गांव, अमजारोनी गां.पं. (भाग)-ब्रह्मजन चा.बा. 409/752 (प्रथम भाग), ब्रह्मजन चा.बा. 409/752 (द्वितीय भाग), दुफलागढ़ चा.बा. 338/378 (5वां भाग), बालीजन मजदूर, तकोववारी गां.पं. (भाग)-तकोववारी गां.पं.-बालीगांव को छोड़कर</p>
72	गोहपुर	<p><b>गोहपुर नगरपालिका बोर्ड, पब चैदुआर विकास खंड,</b>  <b>चायदुआर विकास खंड (भाग)-</b>चायदुआर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  कारीबिल गां.पं., केकुरीजन गां.पं., नलनीबाड़ी गां.पं., बालीजन गां.पं., जालुकवारी गां.पं. (भाग) - बालीजन वनगांव, बालीजन (गै भूकर) वन गांव, अमजारोनी गां.पं. (भाग) - ब्रह्मजन चा.बा. 409/752 (प्रथम भाग), ब्रह्मजन चा.बा. 409/752 (द्वितीय भाग), दुफलागढ़ चा.बा. 338/378 (5वां भाग), बालीजन मजदूर, तकोववारी गां.पं. (भाग)- तकोववारी गां.पं.-बालीगांव को छोड़कर</p>

<b>17- जिला - लखिमपुर</b>		
<b>73</b>	<b>बिहपुरिया</b>	<p><b>बिहपुरिया नगरपालिका बोर्ड, नारायणपुर नगरपालिका बोर्ड, बिहपुरिया विकास खंड (भाग) -</b> बदाती जमागुरी गां.पं., बिहपुरिया गां.पं., बहघोरा धुनागुरी गां.पं. (भाग) - दहघरिया खंड गै. भूकर, भालुकागुरी, पब-डिक्रोंग गां.पं. (भाग) - पब-डिक्रोंग गां.पं. चिनटोली, लाहोलियाल, मोरनोई थेंगल, नहरानी, पदुमोनी को छोड़कर, <b>करुणाबाड़ी विकास खंड (भाग)</b> - बंगलमारा गां.पं. (भाग) - अहमदपुर गांव सं. 1, अहमदपुर गांव सं. 2, बंगलमारा थेंगल, कारी पुखुरी, डिक्रोंग गां.पं. (भाग) - कीमोरा, सोनारी गांव, टिनथेंगिया गां.पं. (भाग) - दौलतपुर, तिन्थेंगिया,</p> <p><b>नारायणपुर विकास खंड (भाग)</b> - नारायणपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बोरबली गां.पं. (भाग) - बोरखेत बंगाली, सं. 2 बोरखेत, सं. 2 मोरीसुती</p>
<b>74</b>	<b>रोंगोनाडी</b>	<p><b>करुणाबाड़ी विकास खंड (भाग)</b> - दक्खिन लालुक गां.पं., हरमोती गां.पं., निज लुलुक गां.पं., उत्तर लुलुक गां.पं., बंगलमारा गां.पं. (भाग) - बंगलमारा पी.जी.आर, बंगलमारा मिरी, डिक्रोंग गां.पं. (भाग) - डिक्रोंग गां.पं. कीमोरा, सोनारी गांव, पाभा गां.पं. (भाग) - इस्लामपुर गांव, युवानगर गां.पं. (भाग) - युवानगर गां.पं.- केहुटोली खंड, धर्मपुर सं. 4, इस्लामपुर सं. 3 को छोड़कर</p> <p><b>लखिमपुर विकास खंड (भाग)</b> - लखिमपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- चबोटी गां.पं., घुनसुती गां.पं., आजाद गां.पं., उज्जलपुर गां.पं., लखिमपुर गां.पं., बोगलीजन गां.पं. (भाग) - बंटो बंगाली, रहनापुर, निज-सांतिपुर (चिनाटोलिया), जॉयिंग गां.पं. (भाग) - अमगुरी, कोईलामारी, कोईलामारी 306, कोईलामारी 336, सं. 2 कोईलामारी पीरियोडिक (एन.एल.आर.), कोईलामारी 286, डेक्रियाजुली गै. भूकर, कमलाबोरिया गां.पं. (भाग) - कमलाबोरिया गां.पं. - कुलमोन मिरी को छोड़कर</p> <p><b>नारायणपुर विकास खंड (भाग)</b> - बोरबली गां.पं. (भाग) - बोरखेत बंगाली, सं. 2 बोरखेत, सं. 2 मोरीसुती,</p> <p><b>नोबोइचा विकास खंड (भाग)</b>- नोबोइचा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - देजू गां.पं. (भाग) - सं. 2 देजू पथार, पचनोई उजानी सं. 2, पाहुमोरा गां.पं. (भाग) - कंडूरा पथार, रामपुर बोगीबिल गां.पं. (भाग) - ओरंग बस्ती, मध्य नोबोइचा गां.पं. (भाग) - मध्य नोबोइचा गां.पं.- बिलोटिया गांव, कारी गांव को छोड़कर, नोबोइचा गां.पं. (भाग) - सं. 1 कलाखोवा, सं. 2 कालाखोवा, दोयान गिया, पचिम नोबोइचा गां.पं. (भाग) - बालिटिका, श्रीपुर, बालिजान, रंगानदी गां.पं. (भाग)- रंगानदी गां.पं. - पाहुमोरा अहोम को छोड़कर</p>
<b>75</b>	<b>नोबोइचा (अ.जा.)</b>	<p><b>तेलाही विकास खंड,</b></p> <p><b>बिहपुरिया विकास खंड (भाग)</b> - बिहपुरिया विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बदाती जमागुरी गां.पं., बिहपुरिया गां.पं., बहगमोरा धुनागुरी गां.पं. (भाग)- दहघरिया खंड गै. भूकर, भालुकागुरी, पब-डिक्रोंग गां.पं. (भाग) - पब-डिक्रोंग गां.पं. - चिनाटोली, लाहोलियाल, मोरनोई थेंगल, नहरानी, पदुमोनी को छोड़कर</p> <p><b>धिलामारा विकास खंड (भाग)</b>- सुबनसिरी गां.पं. (भाग)- पत्री चुक, बगुम, अलीमुर, सं. 1 हातिमारा, सं. 2 हातिमारा, सं. 3 हातिमारा, चतिवाना चपरी,</p>

		<p><b>करुणाबाड़ी विकास खंड (भाग)</b> - करुणाबाड़ी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- डिक्रोंग गां.पं., दक्खिन ललुक गां.पं., हरमोती गां.पं., निज ललुक गां.पं., उत्तर ललुक गां.पं., बंगलमारा गां.पं. (भाग) - अहमदपुर गांव सं. 1, अहमदपुर गांव सं. 2, बंगलमारा थेंगल, कारी पुखुरी, बंगलमारा पी.जी.आर, बंगलमारा मिरी, टिनथेंगिया गां.पं. (भाग) - दौलतपुर, टिनथेंगिया, पाभा गां.पं. (भाग) - इस्लामपुर गांव, युवानगर गां.पं. (भाग) - युवानगर गां.पं. - केहुटोली खंड, धर्मपुर सं. 4, इस्लामपुर सं. 3 को छोड़कर</p> <p><b>लखिमपुर विकास खंड (भाग)</b> - घुनसुती गां.पं., आजाद गां.पं., कमलाबोरिया गां.पं. (भाग) - कमलाबोरिया गां.पं. - डेबेरा डोलोनी, खुटाकटिया, कुलमोन मिरी को छोड़कर, लखिमपुर गां.पं. (भाग) - घगर पीजीआर, पटिया मोरा गै. भूकर, सं. 3 मोहैजन, घगरमुख गै. भूकर, सं. 2 मोहैजान, गोसाईचपारी, घगरमारा, <b>नोबोइचा विकास खंड (भाग)</b>- मध्य नोबोइचा गां.पं. (भाग) - मध्य नोबोइचा गां.पं. - बिलोतिया गांव, कारी गांव को छोड़कर, नोबोइचा गां.पं. (भाग) - सं. 1 कालाखोवा, सं. 2 कालाखोवा, दोयान गिया, पचिम नोबोइचा गां.पं. (भाग) - बालिटिका, श्रीपुर, बालीजन, रंगानदी गां.पं. (भाग)- रंगानदी गां.पं.- पहुमोरा अहोम को छोड़कर</p>
76	लखिमपुर	<p><b>उत्तर लखिमपुर नगर बोर्ड,</b> <b>बोगिनाडी विकास खंड (भाग)</b> - बोगिनाडी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- भीमपारा गां.पं. (भाग)- भोरिधोवा, हेचामोरा, तिनसुकिया, काराकानी (गै. भूकर), बोगीचूर कोलीगांव, चौलधोवा गां.पं. (भाग)-चौलधोवा गां.पं.-तडांग, आनंद बागान, कटारी चपारी सं. 1, पाथलिपाम ग्रांट 314/51, दीर्घा बस्ती बंगाली, दुलुंग, नाहरबाड़ी (गै. भूकर), लताई जन, कटारी चपारी सं 3, कटोरी चपारी सं 5 को छोड़कर</p> <p><b>लखिमपुर विकास खंड (भाग)</b> - चबोटी गां.पं., उज्जलपुर गां.पं., बोगलीजन गां.पं. (भाग) - बंटो बंगाली, रहनापुर, निज-सांतिपुर (चिनाटोलिया), जॉयिंग गां.पं. (भाग) - कोईलामारी 286, डेकियाजुली गै. भूकर, आमगुरी, कोईलामारी, कोईलामारी 306, कोईलामारी 336, सं. 2 कोईलामारी पीरियोडिक (एन.एल.आर), कमलाबोरिया गां.पं. (भाग) - डेबेरा डोलोनी, खुटाकटिया, लखिमपुर गां.पं. (भाग) - लखिमपुर गां.पं. - घगर पी.जी.आर, पटिया मोरा गै.भूकर, सं. 3 मोहैजान, घगरमुख गै. भूकर, सं. 2 मोहाईजन, गोसाईचपारी, घगरमारा को छोड़कर, <b>नोबोइचा विकास खंड (भाग)</b> - दीजू गां.पं. (भाग) - सं. 2 दीजू पथार, पचनोई उजानी सं. 2, पहुमोरा गां.पं. (भाग) - कंडूरा पथार, रामपुर बोगीबील गां.पं. (भाग) - ओरांग बस्ती।</p>
77	ढाकुआखाना (अ.ज.जा.)	<p><b>ढाकुआखाना नगरपालिका बोर्ड, ढाकुआखाना विकास खंड, बोगिनाडी विकास खंड (भाग)</b> - भीमपारा गां.पं. (भाग) - भोरिधोवा, हेचामोरा, तिनसुकिया, काराकानी (गै. भूकर), बोगीचूर कोलीगांव, चौलधोवा गां.पं. (भाग) - चौलधोवा गां.पं. - तडांग, आनंदा बागान, कटारी चपारी सं. 1, पाथलिपाम ग्रांट 314/51, दीर्घा बस्ती बंगाली, दुलुंग, नाहरबाड़ी (गै. भूकर), लताई जन, कटारी चपारी सं 3, कटोरी चपारी सं 5 को छोड़कर</p> <p><b>धिलामारा विकास खंड (भाग)</b> - धिलामारा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- सुबनसिरी गां.पं. (भाग) - पत्री चुक, बगुम, अलीमुर, सं. 1 हातिमारा, सं. 2 हातिमारा, सं. 3 हातिमारा, चटिवना चपारी</p>



## 18- जिला - धेमाजी

78	धेमाजी (अ.ज.जा.)	<p><b>धेमाजी नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बोरदोलोनी विकास खंड (भाग)-</b>बोरदोलोनी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  बोरदोलोनी गां.पं. (भाग) -बहकटिका गांव, माज गांव, बहकटिका पथार, मारालचुक, बुरहाकुरी, बुरहाकुरी गै. भूकर, खाना अंचल, गुरुथाली, सं. 1 गुरुथाली खंड, मिसामारी गां.पं. (भाग) -हिलोइमरी खाट, बरूआपथार, कलिता घुबरियाल, देवघरबली</p> <p><b>धेमाजी विकास खंड (भाग)-</b> धेमाजी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  अजुहा गां.पं., घुगुहा गां.पं., गोहेनगांव गां.पं., बटघरिया गां.पं. (भाग) -बोराडेकेरा, घेर्यारी, सामराजन गां.पं. (भाग)-सामराजन गां.पं.-सं. 2 चांगमई दलानी, नारा बील, पानीटोला खंड, हेचुलीपाम, गारोइमारी गांव, दिहिरी पनीतुला को छोड़कर, दक्खिन धेमाजी गां.पं. (भाग)-कोवाफला मिरी, मटिखुला, कोवाफला हाबी, कोवाफला, कोपोहुवा पाथेर, जमुगनिकोनी मिरी, बटुवामुख मिरी, खुबुलिया गां.पं. (भाग)-खुबुलिया गां.पं.-दुसुतिमुख मिरी पाथेर को छोड़कर, लखी पथार गां.पं. (भाग)-दक्खिन सुबाही, सं. 1 बरुआ, पञ्चिम सोबाही, मोरीधाल गां.पं. (भाग)-मोरीधाल गां.पं.-सं. 2 बालिगांव, सं. 1 कथलगुरी को छोड़कर, नरूअथान गां.पं. (भाग)-कपताली, नेपाली खुत्रा गै. भूकर, जोंघली खंड, चकला डालनी, पुवासैकिया, कालाकाता गांव, सं. 2 पुवासैकिया, बैठक</p> <p><b>मचखोवा विकास खंड (भाग)-</b> बेंगेनागेराह गां.पं. (भाग)-सं. 2 फातिहाबाम, सं. 1 फातिहाबाम, सं. 3 कैटोंग, सं. 1 कैटोंग, सं. 2 कैटोंग, बेंगनागोरा चामुआह, सं. 3 बेंगनागोराह, सं. 2 बेंगनागोराह नहररानी, बेंगेनागोरा गांव</p>
79	सीसीबारगांव	<p><b>सिलापथार नगरपालिका बोर्ड, बोरडोलोनी विकास खंड (भाग)-</b>बोरडोलोनी गां.पं. (भाग)-बहकटिका गांव, माज गांव, बहकटिका पथार, मारालचुक, बुरहाकुरी, बुरहाकुरी गै. भूकर, खाना अंचल, गुरुथाली, सं. 1 गुरुथाली खंड, मिसामारी गां.पं. (भाग)-हिलोइमरी खाट, बरूआपथार, कलिता घुबरियाल, देवघरबली, <b>धेमाजी विकास खंड (भाग)</b> -अजुहा गां.पं., घुगुहा गां.पं., गोहाईगांव गां.पं., बटघरिया गां.पं. (भाग) -बोराडेकेरा, घेर्यारी, सामराजन गां.पं. (भाग)- सामाराजन गां.पं. - सं. 2 चांगमाई डालनी, नारा बील, पानीतुला खंड, हेचुलीपाम, गारोईमारी गांव, दिहिरी पानीटोला को छोड़कर, दक्खिन धेमाजी गां.पं. (भाग) - कोवाफला मिरी, मटिखुला, कोवाफला हाबी, कोवाफला, कोपोहुवा पाथेर, जामुगनिकोनी मिरी, बटुवामुख मिरी, खुबुलिया गां.पं. (भाग)- खुबुलिया गां.पं.-दसुतिमुख मिरी पथार को छोड़कर, लखी पथार गां.पं. (भाग) -दक्खिन सुबाही, सं. 1 बरुआ, पञ्चिम सोबाही, मोरीधाल गां.पं. (भाग)- मोरीधाल गां.पं.- सं. 2 बालिगांव, सं. 1 कथलगुरी को छोड़कर, नरूअथान गां.पं. (भाग) -कपताली, नेपाली खुत्रा गै. भूकर, जोंघली खंड, चकला दलानी, पुवासैकिया, कालाकाता गांव, सं. 2 पुवासैकिया, बैठक</p> <p><b>मचखोवा विकास खंड (भाग)-</b> मचखोवा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  बेंगेनागरह गां.पं. (भाग)- सं. 2 फातीहाबाम, सं. 1 फातिहाबाम, सं. 3 कैटोंग, सं. 1 कैटोंग, सं. 2 कैटोंग, बेंगनागोराह चामुआ, सं. 3 बेंगनागोराह, सं. 2 बेंगनागोराह नहररानी, बेंगनागोरा गांव,</p>

		<p><b>सीसीरबारगांव विकास खंड (भाग)-</b> सीसीरबारगांव विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- मध्य सिसीतांगिनी गां.पं., उजनी सिंसिटोंगनी गां.पं., अकाजान गां.पं., डिमोव गां.पं., कुलाजान गां.पं., नामोनी सिंसिटोंगनी गां.पं., सिमेनमुख गां.पं., मुक्तियार गां.पं. (भाग) - लखीपुर मुक्तियार, सं. 1 मुक्तियार खेरकोटा (कालीनगर/कालीबाड़ी/सं. 2 मुक्तियार बुकाबिल/अर्ने पनबाड़ी हाजोंग/सं. 1 मुक्तियार/सं.2 काकोईबाड़ी), सं. 3 मुक्तियार खेरकोटा (मुक्तियार लखिमी/मुक्तियार पेकचुक/सं.2 मुक्तियार खेरकाटा/मुक्तियार लखिमी तायचुक/सियाल चपोड़ी), पनबाड़ी शिवनगर (सियाल चपोड़ी बोडो/मिहाँग/मुक्तियार पाथली बस्ती/अर्ने बारमन बस्ती/कैम्प बस्ती), सं. 2 काशीनाथ चपोड़ी मिसींग, सं. 1 अर्ने चपोड़ी (सं. 1 सोनारीघाट/सं. 1 बुरीसुती/सं. 2 बुरीसुती/मेही पमुआ/रेखा चपोड़ी/सं. 2 अर्ने मिसोंग/सं. 3 देवराईघाट/सं. 2 अर्ने चवरी/सं. 2 देवराईघाट सं. 1 देवराईघाट)</p>
80	जोनाई (अ.ज.जा.)	<p><b>मुकौंगेसेलेक आदिवासी विकास खंड, सीसीरबारगांव विकास खंड (भाग) -</b> मध्य सिसीतांगिनी गां.पं., उजनी सिंसिटोंगनी गां.पं., अकाजान गां.पं., डिमोव गां.पं., कुलाजान गां.पं., नामोनी सिंसिटोंगनी गां.पं., सिमेनमुख गां.पं. , मुक्तियार गां.पं. (भाग) - लखीपुर मुक्तियार सं. 1, मुक्तियार खेरकोटा (कालीनगर/कालीबाड़ी/सं. 2 मुक्तियार बुकाबिल/अर्ने पनबाड़ी हाजोंग/सं. 1 मुक्तियार/सं.2 काकोईबाड़ी), सं. 3 मुक्तियार खेरकोटा (मुक्तियार लखिमी/मुक्तियार पेकचुक/सं.2 मुक्तियार खेरकाटा/मुक्तियार लखिमी तायचुक/सियाल चपोड़ी), पनबाड़ी शिवनगर (सियाल चपोड़ी बोडो/मिहाँग/मुक्तियार पाथली बस्ती/अर्ने बारमन बस्ती/कैम्प बस्ती), सं. 2 काशीनाथ चपोड़ी मिसींग, सं. 1 अर्ने चपोड़ी (सं. 1 सोनारीघाट/सं. 1 बुरीसुती/सं. 2 बुरीसुती/मेही पमुआ/रेखा चपोड़ी/सं. 2 अर्ने मिसोंग/सं. 3 देवराईघाट/सं. 2 अर्ने चवरी/सं. 2 देवराईघाट सं. 1 देवराईघाट)</p>
<b>19- जिला - तिनसुकिया</b>		
81	सदिया	<p><b>चापखोवा नगरपालिका बोर्ड, सादिया विकास खंड, सैखोवा विकास खंड, काकोपथार विकास खंड (भाग)-</b> काकोपथार विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बुरिडीहिंग गां.पं., विजुलिबोन गां.पं., दुआरमोरा गां.पं., कैलाशपुर गां.पं., बोरदुबी गां.पं., काकोजन गां.पं., काकोजन आरएफ, रोंगजन गां.पं., मनखोवा गां.पं., टोंगना गां.पं., गभरुभेटी गां.पं., कूमसंग गां.पं., पुरोनी पुखिरी गां.पं.</p>
82	डूमडूमा	<p><b>डूमडूमा नगरपालिका बोर्ड, हापजन विकास खंड (भाग) -</b> हापजन विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बोगापानी गां.पं., पनिखोवा गां.पं., कोडोंडगुरी गां.पं., हतीजन गां.पं., बरेकुरी गां.पं., हापजन गां.पं., बोरहापजान गां.पं. (भाग)-बोरहापजान गांव, बोर्तरानी गांव, गुपोनारी हाबी गांव, केचेरुगुरी गांव, सकनगुरी चा.बा. 109/111 एफएस, पावोजन चा.बा.220/218, पावोजन चा.बा.223/221, तिगराई गां.पं. (भाग)-आनंदबाग चा.बा., असमिया पथार गांव, होलोंगबी चा.बा.126 एपीपीएलएन, सं. 1 असमिया गांव, ओवताजन गांव, तिगराई फॉरेस्ट विलेज, तिगराई गांव, उप्पर ममोरानी गांव, बाघजन गां.पं. (भाग)-बाघजन गांव, दिघलतरंग चा.बा. 120/117, बोरहापजान गां.पं. (भाग)-बोंगाली बालीजन गांव,</p> <p><b>काकोपथार विकास खंड (भाग) -</b> बोरदुबी गां.पं., काकोजन गां.पं., काकोजन आरएफ, रोंगजन गां.पं., मनखोवा गां.पं., गभरुभेटी गां.पं., कूमसांग गां.पं.</p>
83	मार्गेरिटा	<p><b>मार्गेरिटा नगरपालिका बोर्ड, मार्गेरिटा विकास खंड (भाग) -</b> मार्गेरिटा विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- बोरबिल गां.पं., ब्रह्मजन गां.पं., गोलाई गां.पं., पवई गां.पं., भिदोर पवई गां.पं. (भाग)-माकुम</p>

		किल्ला वन ग्राम, बुरही ढिंग रिजर्व फोरेस्ट काकोपथार विकास खंड (भाग)-पुरौनी पुखिरी गां.पं.
84	डिगबोई	डिगबोई नगरपालिका बोर्ड, डिगबोई ऑयल टाउन (ज.न.), हापजन विकास खंड (भाग)- बोगापानी गां.पं., पानीखोवा गां.पं., बोरहापजान गां.पं. (भाग)-बोरहापजान गांव, बोरतरणी गांव, गुपोनारी हाबी गांव, केचेरुगुरी गांव, सकनगुरी चा.बा. 109/111 एफएस., पवोजन चा.बा.220/218, पावोजन चा.बा. 223/221, तिंगराई गां.पं. (भाग)-आनंदबाग चा.बा., असमिया पथार गांव, होलोगबी चा.बा.126 एपीपीएलएन., सं. 1 असमिया गांव, ओवताजन गांव, तिंगराई वन गांव, तिंगराई गांव, उप्पर मामोरानी गांव, काकोपथार विकास खंड (भाग)- बुरिडीहिंंग गां.पं., बिजुलीबोन गां.पं., दुआरमोरा गां.पं., कैलाशपुर गां.पं., टोंगना गां.पं., मार्गेरिटा विकास खंड (भाग) - बोरबिल गां.पं., ब्रह्मजन गां.पं., गोलाई गां.पं., पवई गां.पं., भितोर पवई गां.पं. (भाग)- माकुम किल्ला वन ग्राम, बुरही ढिंग आरक्षित वन
85	माकुम	माकुम नगरपालिका बोर्ड, गुइजन विकास खंड (भाग) - गुइजन विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - बोरगुरी गां.पं., बोजाल्टोली गां.पं. (भाग) -बाहबरी गांव (ज.न.) - वार्ड सं. 1, दिमारुगुरी गां.पं. (भाग), कप्तानचुक गांव हापजन विकास खंड (भाग) - कोर्डोइगुरी गां.पं., हतिजन गां.पं., बरेकुरी गां.पं., हापजन गां.पं., बाघजान गां.पं. (भाग) -बाघजन गांव, दिघलतरंग चा.बा. 120/117, बोरहापजान गां.पं. (भाग)-बोंगाली बालीजन गांव, इटाखुली विकास खंड (भाग)-तेंगापानी गां.पं., लंकासी गां.पं., लखीपथार गां.पं., काचामारी गां.पं. (भाग)-जेंगोनी गांव, खरिया गांव, सं. 2 सुकनीगांव
86	तिनसुकिया	तिनसुकिया नगर बोर्ड, गुइजन विकास खंड (भाग)-बोरगुरी गां.पं., बोजाल्टोली गां.पं. (भाग) - बाहबरी गांव (ज.न.) - वार्ड सं. 1, दिमारुगुरी गां.पं. (भाग)-कप्तानचुक गांव इटाखुली विकास खंड (भाग) - इटाखुली विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - तेंगापानी गां.पं., लंकासी गां.पं., लखीपथार गां.पं., काचामारी गां.पं. (भाग) -जेंगोनी गांव, खरिया गांव, सं. 2 सुकनीगांव।
<b>20- जिला - डिब्रुगढ़</b>		
87	चाबुआ-लाहोवाल	चाबुआ नगरपालिका बोर्ड, पानीटोला विकास खंड (भाग) - पानीटोला विकास खंड, निम्नलिखित को छोड़कर - लेंगरई गां.पं. लाहोवाल विकास खंड (भाग) - लाहोवाल विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - मैजान गां.पं., मोहनबारी गां.पं., निज-कनई गां.पं., हिलोयधारी गां.पं. (भाग)-बरनारी 12/181 ओआरआर (वुड चा.बा.), बंगलगांव, चालुखोवा ग्रांट गांव चा.बा., हिलोयधारी चंदोई (पाथेर), मैजान ग्रांट गांव, पाखोरी चपोरी, सगुनीबाड़ी गांव, मैजान बोरसैकिया गुईजान विकास खंड (भाग)-पानीटोला गां.पं. (भाग)-पानीटोला चा.बा. 66 सं. एफ.एस, पानीटोला चा.बा. 68 सं. एफ.एस, पानीटोला चा.बा. 75/72,105,102 एनएलआर, पानीटोला चा.बा. 108/105 एनएलआर, पानीटोला चा.बा. 111 एनएलआर

88	डिब्रुगढ़	डिब्रुगढ़ नगरपालिका बोर्ड, बारबरी ए.एम.सी क्षेत्र (ज.न.) टेकेला चीरिंग गांव वार्ड सं. 24, डिब्रुगढ़ (एम.बी + ओ.जी भाग), बरबरुआ विकास खंड (भाग) - चीरिंग दानिजन गां.पं., निज मनकोटा गां.पं., राजाभेटा गां.पं., खानिकर गां.पं. (भाग)-निज खानिकर गांव, खानिकर चा.बा. 2 एल.सी.आर. ग्रांट, सुता बोगांव पंचायतारा 10/165 (बी), सुता बोगांव पंचायतार चा.बा.10/115 ओ.आर (ए) ग्रांट, लाहोवाल विकास खंड (भाग)-मैजान गां.पं., मोहनवारी गां.पं., निज-कनई गां.पं., हिलोयधारी गां.पं. (भाग)- बरनारी 12/181 ओआरआर (वुड चा.बा.), बंगलगांव, चालुखोवा ग्रांट गांव चा.बा., हिलोयधारी चंदोई (पाथेर), मैजान ग्रांट गांव, पखोरी चपोरी, सगुनीवाडी गांव, मैजान बोरसैकिया
89	खोवांग	बरबरुआ विकास खंड (भाग)-बरबरुआ विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर - चिरिंग दानीजन गां.पं., निज मनकोटा गां.पं., राजाभेटा गां.पं., खानिकर गां.पं. (भाग) -निज खानिकर गांव, खानिकर चा.बा. 2 एल.सी.आर. ग्रांट, सुता बोगांव पंचायतारा 10/165 (बी), सुता बोगांव पंचायतार चा.बा.10/115 ओ.आर(ए) ग्रांट खोवांग विकास खंड (भाग) - खोवांग विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बामुनवाडी गां.पं., खोवांग कललोवा गां.पं., लेंगेरी गां.पं., ना-खाट गां.पं., तेलोई नगर गां.पं., टिनथेंगिया गां.पं., देखारी मोरन गां.पं.
90	दुलियाजान	सरूपाथेर बंगाली (ज.न.) में सरूपाथेर बंगाली (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, दुलियाजान सं. 1 (ज.न.) में दुलियाजान सं. 1 (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, दुलियाजान ऑयल टाउन (ज.न.) में दुलियाजान ऑयल टाउन (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, टेंगाखाट विकास खंड (भाग)-टेंगाखाट विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर - टिपलिंग गां.प्र. (भाग) नहारकटिया कइबात्रा पानीटोला विकास खंड (भाग) - लेंगराई गां.पं., जोयपुर विकास खंड (भाग) - अमगुरी गां.पं. (भाग) - अमगुरी नेपाली, मेरबिल गां.पं. (भाग) - दिहिंग किनर नेपाली, तिपाम फकैएल गां.पं. (भाग) - चेंगेलिजान, गरियाबाम, हिमालुबाम, मनमोव खंड (सोनापुर), मनमोव खंड (रतनपुर), औगुरी बंगाली, ताराजन चा बगीचा, उषा गांव, उषापुर एवं उषापुर बारबाम गांव
91	तिंगखोंग	मोरन टाउन (न.स.), खोवांग विकास खंड (भाग)-बामुनवारी गां.पं., खोवांग कललोवा गां.पं., लेंगेरी गां.पं., ना-खाट गां.पं., तेलोई नगर गां.पं., टिनथेंगिया गां.पं., देखारी मोरन गां.पं. तिंगखोंग विकास खंड (भाग) - तिंगरबोंग विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - कोंवरीगांव गां.पं., महमोरा बोरपथेर गां.पं.
92	नाहरकटिया	नाहरकटिया नगरपालिका बोर्ड, नामरूप नगरपालिका बोर्ड, जाँयपुर विकास खंड (भाग) - जाँयपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- अमगुरी गां.पं. (भाग) - अमगुरी नेपाली, मेरबिल गां.पं. (भाग) - दिहिंग किनर नेपाली, तिपाम फकैएल गां.पं. (भाग) - चेंगेलिजान, गरियाबाम, हिमालुबाम, मनमोव खंड (सोनापुर), मनमोव खंड (रतनपुर), औगुरी बंगाली, ताराजन चा बगीचा, उषा गांव, उषापुर एवं उषापुर बारबाम गांव टेंगाखाट विकास खंड (भाग) - टिपलिंग गां.पं. (भाग) - नहारकटिया कइबात्रा, तिंगखोंग विकास खंड (भाग) - कोनवारीगांव गां.पं., महमोरा बोरपथेर गां.पं.

<b>21- जिला - चराईदेव</b>		
<b>93</b>	<b>सोनारी</b>	सफेखती विकास खंड, सोनारी नगरपालिका बोर्ड, सोनारी विकास खंड (भाग)-सोनारी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- सफरी गां.पं., अभोईपुर गां.पं. , सोनारी गां.पं. (भाग) -बराही ग्रांट
<b>94</b>	<b>महमोरा</b>	महमोरा विकास खंड, लकवा विकास खंड, मोरान नगरपालिका बोर्ड, सोनारी विकास खंड (भाग)- सफरी गां.पं., अभोईपुर गां.पं. , सोनारी गां.पं. (भाग) - बरही ग्रांट।
<b>22- जिला - सिबसागर</b>		
<b>95</b>	<b>दीमो</b>	दीमो विकास खंड, दीमो नगरपालिका बोर्ड, सिबसागर विकास खंड (भाग) - सिबसागर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - बनमुख गां.पं., चाओलकारा गां.पं., देसांग-धाईअली गां.पं., देसनामुख गां.पं., पानबेच गां.पं., कोंवरपुर गां.पं. , सांतिपुर गां.पं., चेरकपार गां.पं., हहचारा गां.पं.
<b>96</b>	<b>सिबसागर</b>	गौरीसागर विकास खंड, सिबसागर नगरपालिका बोर्ड, अमगुरी विकास खंड (भाग) - अमगुरी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - अमगुरी गां.पं., बोरइहिवाडी गां.पं., बोरबम गां.पं., बोरचिला गां.पं., बरुआ आली गां.पं., नामतिडोल गां.पं., पेंगेरा गां.पं., भुन्याहट गां.पं. (भाग) - चांगमाई कोंवर, लालिमचिगा चपाडी गां.पं. (भाग) -उत्तर घरफालिया, घरफलिया जपीसाजिया, बरुआ पुखुरी चाह, बरुआ पुखुरी बागजन ग्रांट, लालिमचिगा चापोरी, सिबसागर विकास खंड (भाग)- बनमुख गां.पं., चाओलकारा गां.पं., देसांग-धाईअली गां.पं., देसनागमुख गां.पं., कोंवरपुर गां.पं., पानबेचा गां.पं., सांतिपुर गां.पं., चेरकपार गां.पं., हहचेरा गां.पं., नज़ीरा विकास खंड (भाग) – दुलाकाखारिया गां.पं.
<b>97</b>	<b>नज़ीरा</b>	नज़ीरा नगरपालिका बोर्ड, अमगुरी नगरपालिका बोर्ड, सिमलुगुरी नगरपालिका बोर्ड, नज़ीरा विकास खंड (भाग) – नज़ीरा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - दुलाकाखारिया गां.पं. अमगुरी विकास खंड (भाग) - अमगुरी गां.पं., बोरहिवाडी गां.पं., बोरबम गां.पं., बोरचिला गां.पं., बरुआ अली गां.पं., नामतिडोल गां.पं., पेंगेरा गां.पं., भुन्याहट गां.पं. (भाग) - चांगमाई कोंवर, लालिमचिगा चपारी गां.पं. (भाग) - उत्तर घरफालिया, घरफलिया जपीसाजिया, बरुआ पुखुरी चाह., बरुआ पुखुरी बागजान ग्रांट, लालिमचिगा चपोरी।
<b>23- जिला - माजुली</b>		
<b>98</b>	<b>माजुली (अ.ज.जा.)</b>	माजुली विकास खंड, उजनी माजुली विकास खंड।
<b>24- जिला - जोरहाट</b>		
<b>99</b>	<b>टीओक</b>	टीओक नगरपालिका बोर्ड, जोरहाट विकास खंड (भाग)- दक्खिनपुब नामोनी चराईबाही गां.पं., खोंगिया गां.पं. (सोनारी गांव), मध्य खोंगिया गां.पं., पञ्चिम खोंगिया गां.पं., पनिचोकुआ गां.पं., उत्तर खोंगिया गां.पं., बागचुंग चराईबाही गां.पं. (भाग) – चराईबाही गांव, खोंगिया गांव, दक्खिन चराईबाही गां.पं. (भाग) -बाघमोरिया, चारिंगिया, गांधीया गांव, मझगांव (मझगायन गांव), मध्य नामोनी चराईबाही गां.पं. (भाग)-चुटियाकारी गोरियाहाबी ग्रांट, रोंगई हबी, मध्य

		<p>शेंगल गां.पं. (भाग) - अतापाम गांव, कुंदर गांव, पुरानीमती गांव,</p> <p><b>जोरहाट मध्य विकास खंड (भाग)</b> - जोरहाट मध्य विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>गोहाई फेसुअल गां.पं., होलोंगापार बागान गां.पं., जाताकिया गां.पं., मध्य होलोंगापार गां.पं., पञ्चिम होलोंगापार गां.पं., पब होलोंगापार गां.पं., <b>कालियापानी विकास खंड (भाग)</b> - झांजीमुख गां.पं.,</p> <p><b>उत्तर पञ्चिम जोरहाट विकास खंड (भाग)</b> उत्तर पञ्चिम जोरहाट विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पञ्चिम चारिगांव गां.पं., नोवबोइसा गां.पं.</p>
100	जोरहाट	<p><b>जोरहाट नगरपालिका बोर्ड, जोरहाट विकास खंड (भाग)</b>- उत्तर नामोनी चराईबाही गां.पं., उत्तर गरामुर गां.पं., बाघचुंग चराईबाही गां.पं. (भाग) - चेकोनिधारा (ज.न.), मध्य नामोनी चराईबाही गां.पं. (भाग), सेंचोवा गांव (ज.न.), <b>जोरहाट मध्य विकास खंड (भाग)</b>- होलोंगापार बागान गां.पं., जाटकिया गां.पं., पब होलोंगापार गां.पं., गोहाई फेसुअल गां.पं., मध्य होलोंगापार गां.पं., पञ्चिम होलोंगापार गां.पं., उत्तर पञ्चिम जोरहाट विकास खंड (भाग)- पञ्चिम चारिगांव गां.पं., नोवबोइसा गां.पं.</p>
101	मरियानी	<p><b>मरियानी नगरपालिका बोर्ड, जोरहाट पूर्व विकास खंड, जोरहाट विकास खंड (भाग)</b>- कटोनी गां.पं., मरियानी बागीचा गां.पं., मुलागाभोरू गां.पं.,</p> <p><b>कालियापानी विकास खंड (भाग)</b> - कालियापानी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - झांजीमुख गां.पं.</p>
102	तीताबोर	<p><b>तीताबोर विकास खंड, तीताबोर नगरपालिका बोर्ड,</b></p> <p><b>जोरहाट विकास खंड (भाग)</b>- जोरहाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>उत्तर नामोनी चराईबाही गां.पं., उत्तर गरामुर गां.पं., कटोनी गां.पं., मरियानी बागीचा गां.पं., मुलागाभोरू गां.पं., दक्खिनपब नामोनी चराईबाही गां.पं., खोंगिया गां.पं. (सोनारी गांव), मध्य खोंगिया गां.पं., पञ्चिम खोंगिया गां.पं., पनिचोकुआ गां.पं., उत्तर खोंगिया गां.पं., बाघचुंग चराईबाही गां.पं. (भाग)-चराईबाही गांव, खंगिया गांव, चेकोनिधारा (ज.न.), दक्खिन चराईबाही गां.पं. (भाग)-बाघमोरिया, चरिंगिया, गाँधीया गांव, मजगांव (मजगयान गांव), मध्य नामोनी चराईबाही गां.पं.(भाग)- सेंचोवा गांव (ज.न.), चुटियाकारी, गोरियाहावी ग्रांट, रोंगई हवी , मध्य शेंगल गां.पं. (भाग)-अतापाम गांव, कुंदर गांव, पुरानीमती गांव</p>
<b>25- जिला - गोलाघाट</b>		
103	गोलाघाट	<p><b>गोलाघाट नगरपालिका, गोमरीगुडी विकास खंड,</b></p> <p><b>गोलाघाट पूर्वी विकास खंड (भाग)</b>- गोलाघाट पूर्वी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - अठगांव गां.पं., कमरबोंधा गां.पं., गोलाघाट गां.पं., कालियापानी गां.पं.,</p> <p><b>तीताबार विकास खंड-</b> बेकजन गां.पं.- हाफमाइल बिल्ट, गोरजन गांव, सिल्डुबी, सं. 2 काकाडोंगा हावी गांव, सं. 1 काकाडोंगा हावी गांव, सं. 1 खंड, सं. 2 खंड, सं. 3 खंड, सं. 4 खंड, सं. 5 खंड।</p>
104	डेरगांव	<p><b>काकोडुंगा विकास खंड, डेरगांव नगरपालिका,</b></p> <p><b>गोलाघाट उत्तर विकास खंड (भाग)</b>- गोलाघाट उत्तर विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर-</p>

		<p>मध्य मिसामारा गां.पं., पञ्चिम मिसामारा गां.पं., पब मिसामारा गां.पं.,  <b>गोलाघाट मध्य विकास खंड (भाग)-</b> उत्तर कमरबोंधा गां.पं., दक्खिन दक्खिन हेंगेरा गां.पं., उत्तर गुरजोगोनिया गां.पं. दक्खिन गुरजोगोनिया गां.पं., उत्तर दक्खिन हेंगेरा गां.पं. (भाग)- सेंसोवा गांव, चेतिया गांव, बोरटेंग नोव्होलिया, दक्खिनहेंगेरा ग्रांट सं. 57, भोलूकार्टिंग ग्रांट, दक्खिनहेंगेरा ग्रांट 82, <b>गोलाघाट पूर्व विकास खंड (भाग)-</b> अठगांव गां.पं., कमरबोंधा गां.पं., गोलाघाट गां.पं. कलियापानी गां.पं., <b>जोरहाट विकास खंड (भाग)-</b> उत्तर थंगल खंगिया गां.पं. (भाग)- चाकलार्टिंग ग्रांट, सोकलानी हाबी सं. 1, चंगेहोआ, सं. 2 सोकलानी हाबी, मध्य थंगल खंगिया गां.पं. (भाग) - सं. 1 मोहबोंधा ग्रांट, सं. 2 मोहबोंधा ग्रांट, सं. 2 भालुकमोरा ग्रांट, सं. 1 भालुकमोरा ग्रांट, <b>माजुली विकास खंड (भाग)-</b>दक्खिन अहातगुडी गां.पं., रोवमारा, उजीर अति, सोरई चपोरी, नाम घुरिया, दाल खोवा, ना-मती, अबनी चापोरी, सगुनपाडा चपोरी, धोडांग चपोरी, राउमोरा लेटेरा, सकुपारा सं. 2, सं. 1 सकुपाडा, <b>उत्तर-पञ्चिम विकास खंड (भाग)-</b> मध्य परबतिया गां.पं., रोवमारिखुटी, गुलजान, रंगाग्रह खूटी, रंगाग्रह, उप्पर गोरुमारा, बोरमेर चापोरी, गोरुमारा कैब्रात्रा, नाम गरु मारा, गेंदाली चपारी, गोरिया चपारी, दारिकामारी गांव, धनखुलोई चपारी, धनुखोली गांव, भजखाती, लखेराज गै.भूकर, सरकारी गै.भूकर, धेमाजी गांव, सरकारी गै.भूकर</p>
105	बोकाखाट	<b>बोकाखाट नगरपालिका, गोलाघाट पञ्चिम विकास खंड।</b>
106	खुमताई	<p><b>मोरोंगी विकास खंड,</b>  <b>गोलाघाट मध्य विकास खंड (भाग) -</b> गोलाघाट मध्य विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  उत्तर कमरबोंधा गां.पं., दक्खिन दक्खिन हेंगेरा गां.पं., उत्तर गुरजोगोनिया गां.पं., दक्खिन गुरजोगोनिया गां.पं., उत्तर दक्खिन हेंगेरा गां.पं. (भाग)- सेंसोवा गांव, चेतिया गांव, बोरटेंग नोव्होलिया, दक्खिनहेंगेरा ग्रांट सं. 57, भोलूकार्टिंग ग्रांट, दक्खिनहेंगेरा ग्रांट 82  <b>गोलाघाट उत्तर विकास खंड (भाग) -</b> मध्य मिसामारा गां.पं., पञ्चिम मिसामारा गां.पं., पब मिसामारा गां.पं.</p>
107	सरुपथार	<b>बरपथार नगरपालिका, सरुपथार नगरपालिका, गोलाघाट दक्षिण विकास खंड</b>
<b>26- जिला - कार्बी आंगलोंग</b>		
108	बोकाजान (अ.ज.जा.)	बोकाजान विकास खंड, निलिप विकास खंड, चौकीहोला न.स., डीथोर न.स., बोकाजान नगरपालिका बोर्ड
109	हावराघाट (अ.ज.जा.)	रोंगमोंगवे विकास खंड, हावराघाट विकास खंड, समलांगसो विकास खंड डोकमोका नगरपालिका बोर्ड, रोंगमोंगवे न.स., डोलमारा न.स., डेनगांव न.स., सेमेलंगसो न.स., हावराघाट नगरपालिका बोर्ड, लैंगहिन नगरपालिका बोर्ड
110	डिफू (अ.ज.जा.)	लुंबजोंग विकास खंड, लैंगसोमेपी विकास खंड, डिफू नगरपालिका बोर्ड, मांजा न.स., बोरलांगफर न.स., धनसिरी न.स., बकुलिया नगरपालिका बोर्ड, फुलोनी सेंटर न.स।
<b>27 - जिला - पञ्चिम कार्बी आंगलोंग</b>		
111	रोंगखांग (अ.ज.जा.)	रोंगखांग विकास खंड, डोंकामुकम नगरपालिका बोर्ड, जेंगखा न.स।
112	आमरी (अ.ज.जा.)	आमरी विकास खंड, चिंथोंग विकास खंड, सोचेंग विकास खंड, हमरेन नगरपालिका बोर्ड,

		बैथलांगसो नगरपालिका बोर्ड, उमलाफेर न.स., ज़िरीकिडेग न.स.
<b>28 - जिला - दीमा हासो</b>		
113	हाफलोंग (अ.ज.जा.)	दियुंग घाटी विकास खंड, जातिंगा घाटी विकास खंड, हरंगजाओ आई.टी.विकास खंड, दियुंगब्रा आई.टी.विकास खंड, न्यू सांगबार आई.टी. विकास खंड।
<b>29 - जिला - कचार</b>		
114	लखीपुर	<p>लखीपुर नगरपालिका बोर्ड, बांसकंडी विकास खंड (भाग) - पलोरबंद गां.पं., बट्टी चांदपुर गां.पं. (भाग)- निज-बांसकंडी भाग I, तारापुर मोनीपुर गां.पं. (भाग)- तारापुर ग्रांट, डुंगरीपार गां.पं.(भाग)- डुंगरीपार भाग II,</p> <p>बिनाकांडी विकास खंड (भाग)- बिनाकांडी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - रुपाईबली गां.पं., सिंगरबोंड गां.पं. (भाग)- सिंगरबोंड भाग IV, बोआली चेंजूर गां.पं. (भाग)- मचखल व.गां., बीनाकांडी बागान गां.पं. (भाग)-कप्तानपुर भाग XII, कप्तानपुर गां.पं. (भाग)- कप्तानपुर भाग XIII, कप्तानपुर भाग XV, कप्तानपुर भाग XVI, कप्तानपुर भाग XVII, कप्तानपुर भाग XVIII, कप्तानपुर भाग XIV,</p> <p>लखीपुर विकास खंड (भाग) - लखीपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - लखीपुर नयाग्राम गां.पं. (भाग)- निज-लखीपुर भाग III, चिरिपार भाग II, श्रीवार गां.पं. (भाग)-लालंग भाग IV</p> <p>पालोंघाट विकास खंड (भाग) - पालोंघाट विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - गोंगानगर गां.पं., दारमीखाल गां.पं., रुक्री गां.पं., पलोंघाट गां.पं., भुवंदर गां.पं., दीदारखुश गां.पं., मोहनखाल राममानिकपुर गां.पं., मोनियारखाल गां.पं., भुवन हिल गां.पं. (भाग) - गंगानगर भाग VI, गंगानगर भाग VII, गंगानगर भाग XIII, गंगानगर भाग VIII, गंगानगर भाग IX, कृष्णापुर व.गां., थंकिमनगर भाग III, भुवनखाल भाग I व.गां., कलाखल व.गां.,</p> <p>राजाबाजार विकास खंड (भाग)- राजाबाजार विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - नारायणपुर गां.पं. (भाग) - स्कोटपुर चा बागीचा</p> <p>सोनाई विकास खंड (भाग) - नूतन रामनगर गां.पं. (भाग)- नूतन रामनगर भाग II (नूतनरामनगर भाग II), नूतन रामनगर भाग III (नूतन रामनगर भाग III)</p>
115	उधारबंद	<p>उधारबंद विकास खंड, बांसकंडी विकास खंड (भाग)-डोलुग्राम गां.पं., बट्टीपार गां.पं. (भाग)- बट्टीपार भाग I, बट्टीपार भाग II, बट्टीपार भाग III, गंगापुर, बट्टीपार भाग V (दादरीपार भाग V (बट्टीपार V)), बट्टी चांदपुर गां.पं. (भाग)- निज-बांसकंडी भाग IV, चंद्रपुर भाग II, चंद्रपुर भाग I (चंद्रपुर भाग II), बोरखोला विकास खंड (भाग)- छोटो दुधपाटिल गां.पं. (भाग)-छोटो दुधपाटिल ग्रांट (बोरोदुधपाटिल ग्रांट), दूधपाटिल गां.पं. (भाग)-दूधपाटिल भाग VII, दूधपाटिल भाग VI, हतीचेरा गां.पं. (भाग)-हतीचेरा ग्रांट (हतीचेरा ग्रांट), लेबुरबंद, मछुघाट गां.पं. (भाग) - दूधपाटिल भाग V, सुबोंग गां.पं. (भाग)-मधुरापुर ग्रांट, राजाबाजार विकास खंड (भाग)- नारायणपुर गां.पं. (भाग) - स्कोटपुर चा बागीचा, सिलचर नगरपालिका बोर्ड (भाग)- वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7.</p>



116	कटीगोराह	<p>बदरपुर नगरपालिका बोर्ड, बोरखोला विकास खंड (भाग) - चंद्रनाथपुर गां.पं., बोरखोला गां.पं. (भाग) - होरिचरा ग्रांट (हरिचरा ग्रांट), जराइलटोला गां.पं. (भाग) - ढालचरा ग्रांट 95 बीएसएफ कैप ढालचरा (95 बीएसएफ कैप दमचेरा), देसवाली बस्ती, सोनापुर गां.पं. (भाग) - सुनापुर भाग I (सोनापुर भाग I), सुनापुर भाग II,</p> <p>कलाईन विकास खंड (भाग) - कलाईन विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बेहरा गां.पं. (भाग) - बेहरा भाग V, बुरंगा गां.पं. (भाग) - बेहरा भाग III, सेवती गां.पं. (भाग) - सेवती भाग II, सेवती भाग III, सेवती भाग IV,</p> <p>कटिगोराह विकास खंड (भाग) - कटिगोराह विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- दुदपुर गनीरग्राम गां.पं.,</p> <p>सालचपरा विकास खंड (भाग)- सालचपरा गां.पं., अलगापुर विकास खंड (भाग)- उत्तर बदरपुर, थांदापुर, पंचग्राम, उत्तरकंचनपुर-I, बदरपुर ग्रांट, दक्खिन बदरपुर, बखरीहावर भाग-I, पंचग्राम टाउनशिप।</p>
117	बोरखोला	<p>तपंग विकास खंड, बड़जालेंगा विकास खंड (भाग) - सिलकूरी गां.पं., तरुताजबरी गां.पं., धुंगूर पञ्चिम गां.पं., भोराकाई गां.पं.</p> <p>बोरखोला विकास खंड (भाग) - बोरखोला विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - बोरखोला गां.पं. (भाग)-होरिचरा ग्रांट (हरिचरा ग्रांट), चंद्रनाथपुर गां.पं., जरैलटोला गां.पं. (भाग)-ढालचरा ग्रांट, 95 बीएसएफ कैप ढालचरा (95 बीएसएफ कैप दमचेरा), देसवाली बस्ती, सोनापुर गां.पं. (भाग) - सुनापुर भाग I (सोनापुर भाग I), सुनापुर भाग II, बदरपुर मासिमपुर गां.पं. (भाग) - बदरपुर भाग I, बदरपुर भाग II, मासिमपुर भाग I (माओहिमपुर), छोटा दुधपाटिल गां.पं. (भाग) - छोटी दुधपाटिल ग्रांट (बोरोदुधपाटिल ग्रांट), दुधपाटिल गां.पं. (भाग)-दूधपाटिल भाग VI, दूधपाटिल भाग VII, हतीचेरा गां.पं. (भाग)-हतीचेरा ग्रांट (हतीचेरा ग्रांट), लेवरबंद, मचुघाट गां.पं. (भाग)-दूधपाटिल भाग V, सुबोंग गां.पं. (भाग)-मधुरापुर ग्रांट,</p> <p>कलाईन विकास खंड (भाग) - बेहरा गां.पं. (भाग)- बेहरा भाग V, बुरंगा गां.पं. (भाग) - बेहरा भाग III, सेवती गां.पं. (भाग)- सेवती भाग II, सेवती भाग III, सेवती भाग IV, कटिगोराह विकास खंड (भाग)- दुदपुर गनीरग्राम गां.पं.,</p> <p>सालचपरा विकास खंड (भाग) - सालचपरा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - सालचपरा गां.पं., कृष्णापुर भैरबनगर गां.पं., बुरिबैल गां.पं. (भाग) - बुरीबैल भाग III (बुरीबली भाग III), प्रतापी पारा, कुमारपारा निज जॉयनगर गां.पं. (भाग) - कुमारपारा, बालीघाट, निज-जॉयनगर, दुबग, राजनगर गां.पं. (भाग) - राखल खलेरपार भाग I (राखल खलेरपार भाग I), श्रीकोना गां.पं. (भाग)- राखल खलेरपार भाग II (राखल खलेरपार भाग II)</p> <p>सिलचर विकास खंड (भाग)- भजंतीपुर गां.पं. (भाग) - जैफरपुर, बजंतीपुर भाग I, बजंतीपुर भाग III, बजंतीपुर भाग II, नूतन कंचनपुर (नटुन कंचनपुर), पञ्चिम बिरोइनहोवर (पञ्चिम बिरोइनहोवर)। सोनाई विकास खंड (भाग) - दक्षिण सैदपुर गां.पं. (भाग) - मेनीपुर भाग I, सिलडुबी गां.पं. (भाग) - सिलडुबी ग्रांट, दक्षिण कृष्णापुर गां.पं. (भाग)- उत्तर कृष्णापुर भाग III, उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग) - सबाशपुर (सबुजपुर) सिलडुबी गां.पं. (भाग) बारिकनगर भाग II,</p>

		नरसिंहपुर विकास खंड (भाग)- क्लेवर हाउस गां.पं. (भाग)- क्लेवर हाउस भाग I, क्लेवर हाउस भाग III, क्लेवर हाउस चा.वा.
118	सिलचर	<p>सिलचर नगरपालिका बोर्ड (भाग) - सिलचर नगरपालिका बोर्ड निम्नलिखित को छोड़कर - वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7</p> <p>बोरखोला विकास खंड (भाग) - बदरपुर मासिमपुर गां.पं. (भाग)- बदरपुर भाग I, बदरपुर भाग II, मासिमपुर भाग I (मौहिमपुर), सालचपरा विकास खंड (भाग) - कृष्णापुर भैरबनगर गां.पं., बुरीबेल गां.पं. (भाग) - बुरीबेल भाग III (बुरीबली भाग III), प्रतापी पारा, कुमारपारा, निज जॉयनगर गां.पं. (भाग) - कुमारपारा, बालीघाट, निज-जॉयनगर, दुबग, राजनगर गां.पं. (भाग)- राखाल खलेरपार भाग I (राखाल खलेरपार भाग I), श्रीकोना गां.पं. (भाग)-राखाल खलेरपार भाग II (राखाल खलेरपार भाग II)</p> <p>सिलचर विकास खंड (भाग)- सिलचर विकास खंड निम्नलिखित को छोड़कर - बेरेंगा गां.पं., नियरग्राम बागपुर गां.पं., भगदहर बोरजुराई गां.पं., भजंतीपुर गां.पं. (भाग) - जैफरपुर, बजंतीपुर भाग I, बजंतीपुर भाग III, बजंतीपुर भाग II, नूतन कंचनपुर (नटुन कंचनपुर), पञ्चिम विरोइनहोवर (पञ्चिम विरोइनहोवर),</p> <p>सोनाई विकास खंड (भाग)-उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग)-उत्तर कृष्णापुर भाग I (उत्तर कृष्णापुर भाग I (ज.न.)</p>
119	सोनाई	<p>सोनाई नगरपालिका बोर्ड,</p> <p>बांसकंडी विकास खंड (भाग)- बांसकंडी विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर - पालोरबंद गां.पं., डोलुग्राम गां.पं., बद्री चांदपुर गां.पं. (भाग)-निज-बांसकंडी भाग IV, चंद्रपुर भाग II, चंद्रपुर भाग I (चंद्रपुर भाग II), निज-बांसकंडी भाग I, तारापुर मोनीपुर गां.पं. (भाग)- तारापुर ग्रांट, डुंगरीपार गां.पं. (भाग)-डुंगरीपार भाग II, बद्रीपार गां.पं. (भाग)-बद्रीपार भाग I, बद्रीपार भाग II, बद्रीपार भाग III, गंगापुर, बद्रीपार भाग V (दादरीपार भाग V (बद्रापार V))</p> <p>बीनाकांडी विकास खंड (भाग) - रुपाईबली गां.पं., सिंगरबोंड गां.पं. (भाग), सिंगरबोंड भाग IV, बीनाकांडी बागान गां.पं. (भाग)-कप्तानपुर भाग XII, कप्तानपुर गां.पं. (भाग)- कप्तानपुर भाग XIII, कप्तानपुर भाग XV, कप्तानपुर भाग XVI, कप्तानपुर भाग XVII, कप्तानपुर भाग XVIII, कप्तानपुर भाग XIV, लखीपुर विकास खंड (भाग)- लखीपुर नयाग्राम गां.पं. (भाग)- निज-लखीपुर भाग III, चिरिपार भाग II, श्रीवार गां.पं. (भाग)- लालंग भाग IV, नरसिंहपुर विकास खंड (भाग)- चांदपुर गां.पं., काजीदहर गां.पं. (भाग)- बरबक भाग II, काजीधर भाग II, काजीधर भाग III, नागदिरग्राम गां.पं. (भाग)- नागदिरग्राम भाग III, नागदिरग्राम भाग IV, पालोघाट विकास खंड (भाग)- दीदारखुश गां.पं., सिलचर विकास खंड (भाग)- बेरेंगा गां.पं., नियरग्राम बागपुर गां.पं., भागाधार बोरजुराई गां.पं.</p> <p>सोनाई विकास खंड (भाग)- सोनाई विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - नूतन रामनगर गां.पं. (भाग)-नूतन रामनगर भाग II (नूतनरामनगर भाग II), नूतन रामनगर भाग III (नूतनरामनगर भाग III), दक्षिण सैदपुर गां.पं. (भाग) - मेनीपुर भाग I, सिल्डुबी गां.पं.</p>

		(भाग) - सिल्डुबी ग्रांट, दक्षिण कृष्णापुर गां.पं. (भाग)- उत्तर कृष्णापुर भाग III, उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग)-सबाशपुर (सबुजपुर), सिल्डुबी गां.पं. (भाग)-वारिकनगर भाग II, उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग) - उत्तर कृष्णापुर भाग I (उत्तर कृष्णापुर भाग I (ज.न.)), सुंदरी भाग IV, सुंदरी भाग III
120	धोलाई (अ.जा.)	<p><b>बरजालेंगा विकास खंड (भाग) -</b> बरजालेंगा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - सिलकूरी गां.पं., तरुताजबरी गां.पं., घुंगूर पश्चिम गां.पं., भोराकाई गां.पं.</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड (भाग) -</b> बोआली चेंजुर गां.पं. (भाग)- मचखल व.गां.,</p> <p><b>नरसिंहपुर विकास खंड (भाग) -</b> नरसिंहपुर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - चांदपुर गां.पं., क्लेवर हाउस गां.पं. (भाग)- क्लेवर हाउस भाग I, क्लेवर हाउस भाग III, क्लेवर हाउस चा.वा., काजीधर गां.पं. (भाग)-बरबक भाग II, काजीदहर भाग II, काजीदहर भाग III, नागदिरग्राम गां.पं. (भाग)-नागदिरग्राम भाग III, नागदिरग्राम भाग IV,</p> <p><b>पालोघाट विकास खंड (भाग) -</b> गोंगानगर गां.पं., दारमीखाल गां.पं., रुक्री गां.पं., पलोनघाट गां.पं., भुबंडाहर गां.पं., मोहनखल राममानिकपुर गां.पं., मोनियारखल गां.पं., भुवन हिल गां.पं. (भाग) - गंगानगर भाग VI, गंगानगर भाग VII, गंगानगर भाग XIII, गंगानगर भाग VIII, गंगानगर भाग IX, कृष्णापुर व.गां., थंकिमनगर भाग III, भुवनखाल भाग I व.गां., कलाखल व.गां., <b>सोनाई विकास खंड (भाग) -</b> सुंदरी गां.पं. (भाग)-सुंदरी भाग IV, सुंदरी भाग III</p>
<b>30- जिला - हैलाकांडी</b>		
121	हैलाकांडी	<p><b>लाला नगरपालिका बोर्ड, हैलाकांडी नगरपालिका बोर्ड, अलगापुर विकास खंड (भाग)-</b>मोहनपुर-बर्ने ब्रीज गां.पं., कालीनगर गां.पं., मोहनपुर गां.पं. (भाग)- मोहनपुर- IV, मोहनपुर-V, उत्तर-नारायणपुर गां.पं. (भाग)-नारायणपुर-III, नारायणपुर-IV, उत्तर काचनपुर गां.पं. (भाग)- उत्तर कंचनपुर-II, धोलीधाहर, बकरीहावर-II, बकरीहावर गां.पं. (भाग)- बकरीहावर-III, कालीनगर-VI, <b>हैलाकांडी विकास खंड (भाग) -</b> मटिजुरी-पैकन गां.पं., बहादुरपुर गां.पं. (भाग) - ब्रोजोपुर - I, बशदाहर-बार-हैलाकांडी गां.पं. (भाग)-बंदुकमारा ग्रांट, नारायणपुर-तुपखाना गां.पं. (भाग)-तुपखाना, रंगौटी गां.पं. (भाग)-रंगौटी- II, सुदर्शनपुर-बंदुकमारा गां.पं. (भाग)- दक्खिन सोनापुर-I, सुदर्शनपुर-I, <b>कटलीचेर्रा विकास खंड (भाग) -</b> कटलीचेर्रा गां.पं., रंगबाक गां.पं., सुनचेर्रा-रूपचेर्रा गां.पं., दीनानाथपुर गां.पं. (भाग) - अपिन ग्रांट (पी), हरीशनगर गां.पं. (भाग) - अरण्यपुर, हरीशनगर-I, कालीगंज गै.भूकर, पगलाचेर्रा गै.भूकर, टेलेचेर्रा गै.भूकर, <b>लाला विकास खंड (भाग)-</b>धलचेर्रा-बिलाईपुर गां.पं., लालचेर्रा-वर्नेरपुर गां.पं., लालमुख गां.पं., राजेस्वरपुर गां.पं., सुदर्शनपुर-कलचेर्रा गां.पं., चंद्रपुर गां.पं. (भाग)- चंद्रपुर-I, ज्योत्सनाबाद-उमेदनगर गां.पं. (भाग)-उत्तर ज्योत्सनाबाद-II, उमेदनगर, राजेस्वरपुर-VIII, निमाईचंदपुर गां.पं. (भाग)- निमाईचंदपुर-I, नित्यानंदपुर-II, निज-वर्नेरपुर-सरबानंदपुर गां.पं. (भाग)-बिष्णुपुर, पूर्वो-कित्तरबोंड-राजेस्वरपुर गां.पं. (भाग)-राजेस्वरपुर-II, राजेस्वरपुर-I, पूर्वो कित्तरबोंड-I, तंतु-धनीपुर गां.पं. (भाग)-लाला-I, मोनाचेर्रा गां.पं. (भाग)-मोनाचेर्रा ग्रांट, एनाखल गां.पं. (भाग)-एनाखल ग्रांट, कोयाह-रामचन्डी गां.पं. (भाग) - कोयाह ग्रांट, <b>दक्षिण</b></p>

		<p><b>हैलाकांडी विकास खंड (भाग)</b>-बरुनचेर्रा-कुकीचेर्रा गां.पं., धलाई बागान गां.पं. (भाग)-धोलाईमोलाई-VII, धोलाईमोलाई-XI, धोलाईमोलाई-XII, धोलाईमोलाई-VIII, बलदाबाल्डी-नंदाग्राम गां.पं. (भाग)-बलदाबाल्डी-I, दरियारघाट-करिचेर्रा गां.पं. (भाग)-मादाबपुर, रामपुर, घरमुराह-बागचेर्रा गां.पं. (भाग)-घरमुराह बागचेर्रा गां.पं.-साहेबमारा व.गां. को छोड़कर, जमीरा गां.पं. (भाग)-पंच पिरेर मुखम, किलारबक-जलनाचेर्रा गां.पं. (भाग)-कचुरथल व.गां., गोलाचेर्रा, मोनिपुर-निस्कर गां.पं. (भाग)-मोनिपुर-निस्कर गां.पं. - निहालचंदपुर, लोचोनपुर, प्रतापनगर को छोड़कर, पालोइचेर्रा-सुल्तानिचेर्रा गां.पं. (भाग)-सुल्तानी, <b>कटिगोराह विकास खंड (भाग)</b>- दूधपुर गां.पं. (भाग)-दूधपुर भाग-II, महादेवपुर (मोहनपुर), गोनिरग्राम भाग-III, फूलबारी गां.पं. (भाग)-गोनीरग्राम भाग-I, श्रीपुर भाग-II</p>
122	अलगापुर-कटलीचेर्रा	<p><b>अलगापुर विकास खंड (भाग)</b> - अलगापुर विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- मोहनपुर-बर्ने ब्रीज गां.पं., कालीनगर गां.पं. मोहनपुर गां.पं. (भाग)- मोहनपुर- IV, मोहनपुर- V, उत्तर-नारायणपुर गां.पं. (भाग)-नारायणपुर-III, नारायणपुर-IV, उत्तर-कंचनपुर गां.पं. (भाग)- उत्तर-कंचनपुर-II, धोलीधाहर, बकरीहावर-II, बकरीहावर गां.पं. (भाग)-बकरीहावर- III, कालीनगर-VI,</p> <p><b>हैलाकांडी विकास खंड (भाग)</b> - हैलाकांडी विकास खंड निम्नलिखित को छोड़कर- मटिजुरी-पैकन गां.पं., बहादुरपुर गां.पं. (भाग) - ब्रोजोपुर - I, बशदाहर-बार-हैलाकांडी गां.पं. (भाग)-बंदुकमारा ग्रांट, नारायणपुर-तुपखाना गां.पं. (भाग)-तुपखाना, रंगौटी गां.पं. (भाग)-रंगौटी- II, सुदर्शनपुर-बंदुकमारा गां.पं. (भाग)- दक्खिन सोनापुर-I, सुदर्शनपुर-I,</p> <p><b>कटलीचेर्रा विकास खंड (भाग)</b>- कटलीचेर्रा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- कटलीचेर्रा गां.पं., रंगबाक गां.पं., सुनचेर्रा-रूपचेर्रा गां.पं., दीनानाथपुर गां.पं. (भाग) - अपिन ग्रांट (पी), हरीशनगर गां.पं. (भाग)-अरण्यपुर, हरीशनगर-I, कालीगंज गै.भूकर, पगलाचेर्रा गै.भूकर, टेलेचेर्रा गै.भूकर,</p> <p><b>लाला विकास खंड (भाग)</b>- लाला विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर- धलचेर्रा-बिलाईपुर गां.पं., लालचेर्रा-वर्नेरपुर गां.पं., लालमुख गां.पं., राजेस्वरपुर गां.पं., सुदर्शनपुर-कलचेर्रा गां.पं., चंद्रपुर गां.पं. (भाग)- चंद्रपुर - I, ज्योत्सनाबाद-उमेदनगर गां.पं. (भाग) - उत्तर ज्योत्सनाबाद - II, उमेदनगर, राजेस्वरपुर - VIII, निमाईचंदपुर गां.पं. (भाग) - निमाईचंदपुर - I, नित्यानंदपुर- II, निज-वर्नेरपुर-सरबानंदपुर गां.पं. (भाग) - बिष्णुपुर, पूर्वो-कित्तरबोंड-राजेस्वरपुर गां.पं. (भाग) - राजेस्वरपुर - II, राजेस्वरपुर-I, पूर्वो कित्तरबोंड-I तंतु-धनीपुर गां.पं. (भाग) - लाला - I, मोनाचेर्रा गां.पं. (भाग) मोनाचेर्रा ग्रांट, एनाखल गां.पं. (भाग) - एनाखल ग्रांट, कोयाह रामचन्डी गां.पं. (भाग) - कोयाह ग्रांट,</p> <p><b>दक्षिण हैलाकांडी विकास खंड (भाग)</b> - दक्षिण हैलाकांडी विकास खंड- निम्नलिखित को छोड़कर- बरुनचेर्रा-कुकीचेर्रा गां.पं., धलाई बागान गां.पं. (भाग)-धलाई बागान गां. पं.- धोलाईमोलाई-VII, धोलाईमोलाई-XI, धोलाईमोलाई-XII, धोलाईमोलाई-VIII को छोड़कर, बलदाबाल्डी-नंदाग्राम गां.पं. (भाग)-बलदाबाल्डी-I, दरियारघाट-करिचेर्रा गां.पं. (भाग)-मादाबपुर, रामपुर, घरमुराह-बागचेर्रा गां.पं. (भाग)-घरमुराह बागचेर्रा गां.पं.-साहेबमारा व.गां. को छोड़कर, जमीरा गां.पं. (भाग)- पंच पिरेर मुखम, किलारबक-जलनाचेर्रा गां.पं. (भाग)- कचुरथल व.गां.,</p>

		गोलाचैर्रा, मोनिपुर-निस्कर गां.पं. (भाग)-मोनिपुर निस्कर गां.पं.-निहालचंदपुर, लोचोनपुर, प्रतापनगर को छोड़कर, पालोइचैर्रा-सुल्तानिचैर्रा गां.पं. (भाग)- सुल्तानी
<b>31 - जिला - करीमगंज</b>		
123	उत्तर करीमगंज	<p><b>करीमगंज नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बदरपुर विकास खंड (भाग)-</b>बदरपुर विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  चारगोला-घुरामारा गां.पं. (भाग)-घोरमारा भाग-I, घोरमारा भाग II, दत्तापुर गां.पं. (भाग) - अदारकोना भाग III, अदारकोना भाग II, अदारकोना भाग I, अदारकोना भाग IV, दत्तापुर, मुगरापुर, कुचिलागूल, बरथल भाग IV, बरथल भाग VII (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग III, बरथल भाग II (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग -I, हल्दीगुल, दक्षिण बदरपुर गां.पं. (भाग) - मरजात कंडी, टिकर, महाकाल भाग VII, अंग्लारबाजार गां.पं. (भाग) - हरिनादिक</p> <p><b>उत्तर करीमगंज विकास खंड (भाग) -</b> सादरशी गां.पं., उत्तर करीमगंज गां.पं., (भाग)-उत्तर करीमगंज गां.पं.-बतारसी, दिहित को छोड़कर, अकबरपुर गां.पं. (भाग)-धराकुना, पनारागढ़, फरीदपुर, मैजग्राम गां.पं. (भाग) - सुपनारगूल भाग I, सुपरनारगूल भाग II, ताजपुर भाग II, मैजग्राम भाग III, मैजग्राम भाग IV, ताजपुर भाग I, मैजग्राम भाग I, मैजग्राम भाग II, प्रकासपुर, पाथू-सूरीग्राम गां.पं. (भाग)- सूरीग्राम भाग-I, सूरीग्राम भाग-II, बेडरोंग भाग I, बेडरोंग भाग II, बेडरोंग भाग III, महिसासन, पाथू भाग-I</p> <p><b>दक्षिण करीमगंज विकास खंड (भाग)</b> दक्षिण करीमगंज विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर-  फरमपाशा गां.पं., जनकल्याण गां.पं., सिंगरिया गां.पं., अंगुरा गां.पं., सुभाष नगर गां.पं., बरकतपुर गां.पं. (भाग)-कपूरपुर, लोंगाईघाट गां.पं. (भाग)- कर्णमधु भाग II, सुप्रकांडी गां.पं. (भाग)- बड़कापान, बागबाड़ी गां.पं. (भाग)-फिरूजी, चंडीदास, पंकशंकर, बकरशाल-नायरग्राम गां.पं. (भाग)- बकरशाल भाग III, रानीग्राम भाग III, बाजारघाट घाट गां.पं. (भाग)- जिनहाबरा, चांदपुर, फतेहपुर गां.पं. (भाग)- फतेपुर भाग I, फतेपुर भाग II, फतेपुर भाग III, खगैल भाग I, खगैल भाग II, खगैल भाग III, खगैल भाग IV, कालीगंज गां.पं. (भाग)- बालेश्वर, खुदराकांडी, लोकदास, सोनाटोला, रामपाशा भाग III, कुटनीपारा, रतनपुर भाग II, घोडारढाप, बाजाईबाला, चायकुट, कनिशैल-सरीफनगर गां.पं. (भाग)- बागान, भागीचागी, कनीसैल भाग I, केओटकुना गां.पं. (भाग)- केओटकुना गां.पं.-मेघना भाग-I को छोड़कर, कृष्णानगर गां.पं. (भाग)- कृष्णानगर गां.पं.-नागकपन भाग I को छोड़कर, जलालनगर चा.बा., अयालाबारी चा.बा., नीलमबाजार गां.पं. (भाग)-नीलमबाजार गां.पं.-बारबरी को छोड़कर, पीरिचक गां.पं. (भाग)-मेडल भाग II, मेडल भाग III, मेडल चक, सरिसा-चरकुरी गां.पं. (भाग)- मुबारकपुर, श्रीमंत-कनिशैल गां.पं. (भाग)- रौथग्राम चक, बहार</p> <p><b>कटिगोराह विकास खंड (भाग)-</b>राजातिला गां.पं. (भाग)-मदारपुर, निज हरितिकर भाग II, नजतपुर, करई कांडी भाग II, हरि नगर गां.पं. (भाग)-हरि नगर भाग I, हरि नगर भाग II, हरि नगर भाग III, चांदी नगर भाग II, तुकर ग्राम, लीवरपुता गां.पं. (भाग)-चांदी नगर भाग I, कटिगोराह गां.पं. (भाग)-लथिमारा, लाहमाली</p>
124	दक्षिण करीमगंज	<p><b>उत्तर करीमगंज विकास खंड (भाग)-</b>उत्तर करीमगंज विकास खंड-निम्नलिखित को छोड़कर-  सादरशी गां.पं., उत्तर करीमगंज गां.पं. (भाग)-उत्तर करीमगंज गां.पं.-बतारसी, दिहित को छोड़कर, अकबरपुर गां.पं. (भाग)-धराकुना, पनारागढ़, फरीदपुर, मैजग्राम गां.पं. (भाग)-</p>

		<p>सुपनारगूल भाग I, सुपनारगूल भाग II, ताजपुर भाग II, मैजग्राम भाग III, मैजग्राम भाग IV, ताजपुर भाग I, मैजग्राम भाग I, मैजग्राम भाग II, प्रकासपुर, पाथू-सूरीग्राम गां.पं. (भाग)-सूरीग्राम भाग-I, सूरीग्राम भाग-II, बेडरोंग भाग I, बेडरोंग भाग II, बेडरोंग भाग III, महिसासन, पाथू भाग-I</p> <p><b>पथारकंडी विकास खंड (भाग)</b>-बरोईग्राम गां.पं., ढालचेर्रा गां.पं., इलाशपुर गां.पं., कनाईबाजार गां.पं. (भाग)-सतघोरी भाग I, सतघोरी भाग II, दुर्लौवपुर भाग IV, दुर्लौवपुर भाग III, मुरौरा, बागेर संगन, मैना भाग III, बंदरकुना गां.पं. (भाग) - उत्तरबंदरकोना (टी.एस.), बटैया पूंजी, एरालीगूल वेस्ट लैंड ग्रांट, सैदपुर, एरालीगूल भाग X, एरालीगूल भाग I, एरालीगूल भाग III, एरालीगूल भाग II, चटैया पूंजी, अचिमगंज गां.पं. (भाग) - हतखला किट्टे अलापुर गुलेरबंद, कंडीग्राम भाग I, नानकार, कंडीग्राम भाग II, फरीद कुना, दुर्लौवपुर भाग-V, हैतोरखा भाग I, दुर्लौवपुर भाग-I, दुर्लौवपुर भाग-II, फरीदकुना-दुहलिया गां.पं. (भाग)-पूरबोगुल, पुरबा फरीदकुना, बरछर्रा, जुराबारी-डेफोलाला गां.पं. (भाग)- मेंदीबारी, हतीरगूल, चांदपुर, डेफोलाला, खसेर गांव, लक्षीपुर, काबरीबंद भाग II, काबरीबंद गां.पं. (भाग)- बरूएल, काबरीबंद भाग I, काबरीबंद भाग III, मोइना गां.पं. (भाग)-दक्षिणबंदरकोना (टीएस), दक्षिणबंदरकोना भाग I, हफानिया, गोपीनाथर अखरा, कलाखौरी, मदनदुरी, छायाबारी भाग II, आर.के. नगर विकास खंड (भाग) - बिनोदिनी गां.पं., आनंदपुर गां.पं. (भाग) - दानीरबंद, भैरवनगर गां.पं. (भाग) - सिंगुआ किट्टे नालारपार, सिंगुआ भाग II, बलीरबंद भाग II, सिंगुआ भाग I, बलीरबंद भाग I, निजखली, गांधीनगर गां.पं. (भाग)- श्रीपुर, <b>दक्षिण करीमगंज विकास खंड (भाग)</b>-फरमपाशा गां.पं., जनकल्याण गां.पं., सिंगरिया गां.पं., अंगुरा गां.पं., लोंगाईघाट गां.पं. (भाग)-कर्णमधु भाग II, सुप्रकांडी गां.पं. (भाग)- बड़कापान, बागबाडी गां.पं. (भाग)-फिरूजी, चंडीदास, पंकशंकर, बकरशाल-नायरग्राम गां.पं. (भाग)- बकरशाल भाग III, रानीग्राम भाग III, बाजारघाट घाट गां.पं. (भाग)- जिनहाबरा, चांदपुर, फतेहपुर गां.पं. (भाग)- फतेपुर भाग I, फतेपुर भाग II, फतेपुर भाग III, खगैल भाग I, खगैल भाग II, खगैल भाग III, खगैल भाग IV, कालीगंज गां.पं. (भाग)- बालेश्वर, खुदराकांडी, लोकदास, सोनाटोला, रामपाशा भाग III, कुटनीपारा, रतनपुर भाग II, घोडारढाप, बाजाईबाला, चायकुट, कनिशैल-सरीफनगर गां.पं. (भाग)- बागान, भागीचागी, कनीसैल भाग I, केओटकुना गां.पं. (भाग)-केओटकुना गां.पं.-मेघना भाग- I को छोड़कर, कृष्णानगर गां.पं. (भाग)-कृष्णानगर गां.पं.-नागकपन भाग-I, जलालनगर चा.बा., अयालाबारी चा.बा. को छोड़कर, नीलमबाजार गां.पं. (भाग)-नीलमबाजार गां.पं.-बारबरी को छोड़कर, पीररचक गां.पं. (भाग)- मेडल भाग II, मेडल भाग III, मेडल चक, सरिसा-चरकुरी गां.पं. (भाग)- मुबारकपुर, श्रीमंत-कनिशैल गां.पं. (भाग)- रौथग्राम चक, बहार, सुभाष नगर गां.पं. (भाग)- महमदपुर भाग-I</p>
125	पथारकांडी	<p><b>लोवैरपोवा विकास खंड, दुल्लावचेर्रा विकास खंड (भाग)</b> - चारगोला गां.पं. (भाग) - तारबिन चेर्रा ग्रांट, पञ्चिम तारबिन चेर्रा, काजीरबाजार गां.पं. (भाग) - अबलाला (पीएस), बेथुबरी, मुलियाला भाग II, मुलियाला भाग I, चागी खौरी, काचु खौरी, पालदाहर गां.पं. (भाग)-बरगूल, धालग्राम भाग II, भैरवनगर, गुलाल कांडी, पटियाला गां.पं. (भाग)-दुल्लावचेर्रा ग्रांट <b>पथारकांडी विकास खंड (भाग)</b> - पथारकांडी विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बरोईग्राम गां.पं., धालचेर्रा गां.पं., इलाशपुर गां.पं., कनाईबाजार गां.पं. (भाग) - सतघोरी भाग</p>

		<p>I, सतघोरी भाग II, दुर्लोकपुर भाग IV, दुर्लोकपुर भाग III, मुरौरा, बागेर संगन, मैना भाग III, बंदरकुना गां.पं. (भाग) - उत्तरबंदरकोना (टी.एस.), बटैया पूंजी, एरालीगूल वेस्ट लैंड ग्रांट, सैदपुर, एरालीगूल भाग X, एरालीगूल भाग I, एरालीगूल भाग III, एरालीगूल भाग II, चटैया पूंजी, अचिमगंज गां.पं. (भाग) - हतोरखा भाग I, दुर्लोकपुर भाग I, दुर्लोकपुर भाग II, हतखला किट्टे अलापुर गुलेरबंद, कंडीग्राम भाग I, नानकार, कंडीग्राम भाग II, फरीद कुना, दुर्लोकपुर भाग V, फरीदकुना-दुहलिया गां.पं. (भाग)- पूरबगुल, पुरबा फरीदकुना, बरचर्रा, जुराबारी-डेफोलाला गां.पं. (भाग)- मेंदीबाड़ी, हतिरगूल, चांदपुर, डेफोलाला, खसेर गांव, लक्षीपुर, काबरीबंद भाग II, काबरीबंद गां. पं. (भाग), बरूएल, काबरीबंद भाग I, काबरीबंद भाग III, मोइना गां.पं. (भाग) - दक्षिणबंदरकोना (टीएस), दक्षिणबंदरकोना भाग I, हफानिया, गोपीनाथर अखरा, कालाखौरी, मदनडुरी, छायाबारी भाग II, पथारकांडी गां.पं. (भाग)-श्रीपुर</p> <p><b>आर.के. नगर विकास खंड (भाग) - गोविंदगंज गां.पं. (भाग) - बाजारघाट भाग I, बाजारघाट भाग II, पञ्चिम सोनाई किट्टे बाजारघाट, घिलाटिकर भाग I , नागेंद्रनगर गां.पं. (भाग)- एरालीगूल भाग IX</b></p>
126	रामा कृष्णा नगर (अ.जा.)	<p><b>आर.के. नगर नगरपालिका बोर्ड, बदरपुर विकास खंड (भाग) - चारगोला-घुरामारा गां.पं. (भाग) - घोरमारा भाग I, घोरमारा भाग II, दत्तापुर गां.पं. (भाग) - अदारकोना भाग III, अदारकोना भाग II, अदारकोना भाग I, अदारकोना भाग IV, दत्तापुर, मुगरापुर, कुचिलारगूल, बरथल भाग IV, बरथल भाग VII (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग III, बरथल भाग II (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग I, हल्दीगुल, दक्षिण बदरपुर गां.पं. (भाग)-मरजात कांडी, टिकर, महाकाल भाग VII, अंगारबाजार गां.पं. (भाग)- हरिनादिक</b></p> <p><b>दुल्लावचेर्रा विकास खंड (भाग) - दुल्लावचेर्रा विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर - चारगोला गां.पं. (भाग) - तारबिन चेर्रा ग्रांट, पञ्चिम तारबिन चेर्रा, काजीरबाजार गां.पं. (भाग) - अबलाला (पीएस), बेथुबरी, मुलियाला भाग II, मुलियाला भाग I, चागी खौरी, काचु खौरी, पालदाहर गां.पं. (भाग)-बरगूल, धालग्राम भाग II, भैरबनगर, गुलाल कांडी, पटियाला गां.पं. (भाग)-दुल्लावचेर्रा ग्रांट</b></p> <p><b>आर.के. नगर विकास खंड (भाग) - आर.के. नगर विकास खंड - निम्नलिखित को छोड़कर- बिनोदिनी गां.पं., आनंदपुर गां.पं. (भाग) - दानीरबंद, भैरबनगर गां.पं. (भाग) - सिंगुआ किट्टे नालारपार, सिंगुआ भाग II, बलिरबंद भाग II, सिंगुआ भाग I, बलिरबंद भाग I, निजखली, गोविंदगंज गां.पं. (भाग) - बाजारघाट भाग I, बाजारघाट भाग II, पञ्चिम सोनाई किट्टे बाजारघाट, घिलाईटिकर भाग I, गांधीनगर गां.पं. (भाग) - श्रीपुर, नागेंद्रनगर गां.पं. (भाग)- एरालीगूल भाग IX</b></p> <p><b>दक्षिण करीमगंज विकास खंड (भाग) - सुभाष नगर गां.पं. (भाग)-सुभाष नगर गां.पं.-महमदपुर भाग I को छोड़कर, बरकतपुर गां.पं. (भाग)- कपूरपुर, पथारकांडी विकास खंड (भाग)- पथारकांडी गां.पं. (भाग) - श्रीपुर</b></p>
<b>तालिका-ख</b>		
<b>संसदीय निर्वाचन क्षेत्र और उनका विस्तार</b>		
क्र. सं.	संसदीय निर्वाचन क्षेत्र की सं. और नाम	नए विधान सभा निर्वाचन क्षेत्रों के संदर्भ में विस्तार
1	कोकराझार (अ.ज.जा.)	1-गोस्साईगांव, 2-दोतमा (अ.ज.जा.), 3-कोकराझार (अ.ज.जा.), 4-बाओखुंगरी, 5-पर्वतझोरा, 19-सिडली चिरांग (अ.ज.जा.), 20-बिजनी, 41-मानस, 42-बक्सा (अ.ज.जा.)

2	धुबरी	6-गोलकगंज, 7-गौरीपुर, 8-धुबरी, 9- बिरसिंग जरुआ, 10- बिलासिपारा, 11-मानकचार, 12-जलेस्वर, 14-गोवालपारा पूर्व, 17-श्रीजनग्राम, 22- मंडिया, 23- चेंगा
3	बारपेटा	16-अभयापुरी, 18-बोंगाईगांव, 21-भवानीपुर-सोरभोग, 24-बारपेटा (अ.जा.), 25-पाका बेतबारी, 26-बजाली, 30-हाजो-सुआलकुची (अ.जा.), 38-बारखेत्री, 39-नलवाड़ी, 40-तिहू
4	दारंग-उदालगुडी	43-तामुलपुर (अ.ज.जा.), 44-गोरेस्वर, 31-रंगिया, 32-कमलपुर, 45-भेरगांव, 46-उदालगुडी (अ.ज.जा.), 47-माजबात, 48-तांगला, 49-सिपाझाड़, 50- मंगलदोई, 51-दलगांव
5	गुवाहाटी	13-गोवालपारा पञ्चिम (अ.ज.जा.), 15-दुधनाई (अजजा), 27-चमरिया, 28-बोको-चायगांव (अ.ज.जा.), 29-पलासबाड़ी, 33-दिसपुर, 34-दीमोरिया (अ.जा.), 35-न्यू गुवाहाटी, 36-गुवाहाटी मध्य, 37-जालुकबारी
6	डिफू (अ.ज.जा.)	108-बोकाजान (अ.ज.जा.), 109-हावराघाट (अ.ज.जा.), 110-डिफू (अ.ज.जा.), 111-रोंगखांग (अ.ज.जा.), 112- आमरी (अ.ज.जा.), 113-हाफलोंग (अ.ज.जा.)
7	करीमगंज	121- हैलाकांडी, 122-अलगापुर-कटलीचेर्रा, 123-उत्तर करीमगंज, 124-दक्षिण करीमगंज, 125-पथारकांडी, 126-राम कृष्णा नगर (अ.जा.)
8	सिलचर (अ.जा.)	114-लखीपुर, 115-उधारबंद, 116-कटीगोराह, 117-बोरखोला, 118-सिलचर, 119-सोनाई, 120-धोलाई (अ.जा.)
9	नगांव	52-जागीरोड (अ.जा.), 53-लाहरीघाट, 54-मोरीगांव, 55-धिंग, 56-रुपाहीहाट, 58-सामागुरी, 60-नगांव-बताद्रबा, 61-राहा (अ.जा.)
10	काजीरंगा	57-कलियाबोर, 59-बरहमपुर, 62-बीनाकांडी, 63-होजाई, 64-लामडिंग, 103-गोलाघाट, 104- डेरगांव, 105- बोकाखाट, 106- खुमताई, 107-सरुपथार
11	सोनितपुर	65-ढेकियाजुली, 66-बरचल्ला, 67-तेजपुर, 68-रंगापारा, 69-नादुआर, 70-बिस्वनाथ, 71-बेहाली (अ.जा.), 72-गोहपुर, 73-बिहपुरिया
12	लखीमपुर	74-रोंगोनाडी, 75-नोबोइचा (अ.जा.), 76-लखिमपुर, 77-ढाकुआखाना (अ.ज.जा.), 78-धेमाजी (अ.ज.जा.), 79-सीसीबारगांव, 80-जोनाई (अजजा), 81-सदिया, 82-डूमडूमा
13	डिब्रूगढ़	83-मार्गेरिटा, 84-डिगबोई, 85-माकुम, 86-तिनसुकिया, 87-चाबुआ-लाहोवाल, 88-डिब्रूगढ़, 89-खोवांग, 90-दुलियाजान, 91-तिंगखोंग, 92-नाहरकटिया
14	जोरहाट	93-सोनारी, 94-महमोरा, 95-दीमो, 96-सिबसागर, 97-नज़ीरा, 98-माजुली (अ.ज.जा.), 99-टीओक, 100-जोरहाट, 101-मरियानी, 102-तीताबोर

**नोट:** तालिका-क में जिला, विकास खंड, पंचायत या ग्रा.प.वि.स. (ग्राम पंचायत विकास समिति), गांव, वार्ड या अन्य राज्य क्षेत्रीय डिवीजन के किसी भी संदर्भ का अर्थ 1 जनवरी, 2023 की स्थिति के अनुसार उस जिले, विकास खंड, पंचायत या ग्रा.प.वि.स. (ग्राम पंचायत विकास समिति), गांव, नगरपालिका और वार्ड या अन्य राज्य क्षेत्रीय डिवीजन के भीतर शामिल क्षेत्र से होगा। केवल गुवाहाटी नगर निगम के वार्डों के नाम ओर विस्तार उस रूप में लिए गए हैं जो वर्ष 2001 की जनगणना के दौरान यथा-विद्यमान थे।

ह-/.  
अरुण गोयल  
निर्वाचन आयुक्त

ह-/.  
राजीव कुमार  
मुख्य निर्वाचन आयुक्त

ह-/.  
अनूप चन्द्र पाण्डेय  
निर्वाचन आयुक्त

[फा. सं. 282/एएस/2023(परिसीमन)/खंड.V]

आदेश से,  
अश्वनी कुमार मोहल, सचिव



**ELECTION COMMISSION OF INDIA****NOTIFICATION**

New Delhi, the 11th August, 2023

**O.N. 33(E).**— In pursuance of Section 8 A(5)(e) of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.903(E) dated 28<sup>th</sup> February, 2020, the following Order made by the Election Commission under Section 8 A of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.903(E) dated 28<sup>th</sup> February, 2020, in respect of the delimitation of Parliamentary and Assembly Constituencies in the State of Assam is hereby published.

**ORDER NO. 2**

WHEREAS, in pursuance of Section 8 A of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.903(E) dated 28<sup>th</sup> February, 2020 and having regard to all other relevant Constitutional and statutory provisions in this regard, the Election Commission has, by its Order No.1 dated 20<sup>th</sup> June, 2023 published in the extraordinary issues of the Gazette of India and the State of Assam Gazette on 20<sup>th</sup> June, 2023, determined – (i) the total number of seats in the House of the People to be allocated to the State of Assam as Fourteen (14) of which One (1) seat shall be reserved for Scheduled Castes and Two (2) seats shall be reserved for the Scheduled Tribes, and (ii) the total number of seats to be assigned to the Legislative Assembly of the State as One Hundred & Twenty Six (126) of which, Nine (9) seats shall be reserved for the Scheduled Castes and Nineteen (19) seats for the Scheduled Tribes; and

WHEREAS, in pursuance of sub-section 5(a) of Section 8A of the Representation of the People Act, 1950, the Election Commission published its draft proposals, for the delimitation of Parliamentary and Assembly Constituencies in the State on the basis of the relevant published figures of 2001 Census, in the extraordinary issues of the Gazette of India and in the Assam State Gazette on 20<sup>th</sup> June, 2023, inviting objections and suggestions in relation to the aforesaid proposals by 11<sup>th</sup> July, 2023; and

WHEREAS, in pursuance of the said sub-section 5(a) of Section 8A of the Representation of the People Act, 1950, the Commission's Order No. 1 mentioned above and the above referred draft proposals of the Commission was published in the local newspapers on 20<sup>th</sup> June, 2023 and given further publicity through radio and television and other media of mass communication; and

WHEREAS, in pursuance of the said sub-section 5(a) of Section 8A of the Representation of the People Act, 1950, the Commission issued a public notice on 20<sup>th</sup> June, 2023 specifying the dates of public sittings. Further, the Commission again issued notices on 12<sup>th</sup> July, 2023 & 17<sup>th</sup> July, 2023 respectively specifying the places and dates of its public sittings to consider all objections and suggestions; and

WHEREAS, in pursuance of the said sub-section 5(d) of Section 8A of the Representation of the People Act, 1950, the Commission held public sittings on 19<sup>th</sup> July, 2023 to 21<sup>st</sup> July, 2023 at Guwahati and heard the members of the public and afforded them full opportunity of making oral and written submissions, in addition to the written representations already sent, if any, to the Commission; and

WHEREAS, the Commission under sub-sections 5(c) & (e) of Section 8 A of the Representation of the People Act, 1950 has considered all objections and suggestions made at the aforesaid public sittings and/or received by it otherwise, in relation to its said proposals, in the light of the relevant provisions of the Constitution and the said Acts;

NOW THEREFORE, in pursuance of Section 8A(5) of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.No. 903(E) dated 28<sup>th</sup> February, 2020 **to amend Schedule-I & II and Schedule V (with regard to the State of Assam) to the Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008**, the Election Commission hereby determines as follows:

1. One Hundred and Twenty Six Assembly Constituencies into which the State of Assam shall be divided for the purpose of elections to the Legislative Assembly of the State and the extent of each such Constituency shall be as shown in Table-A.
2. The territorial Parliamentary Constituencies into which the State of Assam shall be divided for the purpose of elections to the House of the People and the extent of each such Constituency shall be as shown in Table-B.
3. Where the name of a Constituency as shown in Table-A or Table-B is distinguished by the brackets and letters "(SC)" the seat in that Constituency is reserved for the Scheduled Castes.
4. Where the name of a Constituency as shown in Table-A or Table-B is distinguished by the brackets and letters "(ST)" the seat in that Constituency is reserved for the Scheduled Tribes.

**TABLE – A**  
**ASSEMBLY CONSTITUENCIES AND THEIR PROPOSED EXTENT**

Sl. No.	Name of Assembly Constituency	Extent
<b>1. DISTRICT- KOKRAJHAR</b>		
<b>1.</b>	<b>Gossaigaon</b>	<b>Gossaigaon Town Committee, Gossaigaon Dev Block (Part)-</b> Habrubil VCDC, Padmabil VCDC, Serfanguri VCDC, Satyapur VCDC (Part)- Sukan baonai, Silpur, Alokjhar F.V., Nilaijhora F.V., Hakma F.V., Hespesh F.V., Satyapur F.V., No.1 Singimari, No.2 Singimari, Malaguri VCDC (Part)- Pakriguri, <b>Hatidhura Dev. Block(Part)-</b> Hatidhura Dev. Block excluding-Thakurpur VCDC, Failaguri VCDC, Grahampur VCDC, Majadabri VCDC (Part)- Majadabri-I, Garumararchar-I, Garumararchar-II, Satyapur VCDC (Part)- Manderkhuti, Boro Badha, <b>Kachugaon Dev. Block(Part)-</b> Bhorpur VCDC, Boro Badha VCDC, Haoriapet VCDC, Nandipur VCDC, Brazabil VCDC, Burachara VCDC, Janaligaon VCDC, Kashibari VCDC, Maktiagaon VCDC, Mojati VCDC, Palasguri VCDC, Raimona VCDC, Sapkata VCDC, Boshgaon VCDC, Malaguri VCDC, Jaraguri Goldeng VCDC (Part)- No.1 Goladangi, No.2 Goladangi, No.1 Dawaguri, No.1 Gokulkhata, No.2 Jaraguri, Gokulkhata Block, No.2 Dawaguri, Shimultapu P.G.R., Balagaon VCDC (Part)- Srirampur F.V., Suribari F.V., Harinagar F.V., Alinagar F.V., Ballimari VCDC (Part)- Ballimari, Shilbhaji, Jambuguri F.V., Madhyanagar F.V.
<b>2.</b>	<b>Dotma (ST)</b>	<b>Gossaigaon Dev. Block(Part)-</b> Dhauliguri VCDC, <b>Dotma Dev. Block(Part)-</b> Dotma Dev. Block excluding-Jharbari VCDC , Fakiragram VCDC, Bongshigaon VCDC, Pochagarh VCDC, Saktiashram VCDC, Dhauliguri VCDC, Koraitary VCDC, Pratapkhata VCDC, Binnachara VCDC (Part)- Amtoli, Brojokhal, Mainaguri, Chokapara, Sankarpara, Boraguri VCDC (Part)- Simlaguri, Chithila VCDC (Part)- Dhepdhepi, Chithilagram, Dumariguri VCDC (Part)- Sikargaon, Anghthihara, Maoriagaon, Charagaon, Jagdoi VCDC (Part)- Kharida Sandala Pt-I, Jadumoni, Maynartol, Madhupuri, Ramfabil VCDC (Part)- Athiabari, Jagdoi VCDC (Part)- Jogdai Mechpara, Bahadurpara, Binnachara VCDC (Part)- Tekarkata, Binnachara, Chithila VCDC (Part)- Lamapara, Nayachara, Bagriguri, Kotpara, <b>Kachugaon Dev. Block(Part)-</b> Kachugaon Dev. Block excluding- Choutara Milan Bazar VCDC, Bhomrabil VCDC, Simultapu VCDC, Bhorpur VCDC, Boro Badha VCDC, Haoriapet VCDC, Nandipur VCDC, Brazabil VCDC, Burachara VCDC, Janaligaon VCDC, Kashibari VCDC, Maktiagaon VCDC, Mojati VCDC, Palasguri VCDC, Raimona VCDC, Sapkata VCDC, Boshgaon VCDC, Malaguri VCDC , Anthaibari VCDC, Kamalsing VCDC, Binnyakhata VCDC, Jaraguri Goldeng VCDC (Part)- No.3 Dawaguri, No.1 Goladangi, No.2 Goladangi, No.1 Dawaguri, No.1 Gokulkhata, No.2 Jaraguri, Gokulkhata Block, No.2 Dawaguri, Shimultapu P.G.R., Balagaon VCDC (Part)- Srirampur F.V., Suribari F.V., Harinagar F.V., Alinagar F.V., Ballimari VCDC (Part)- Ballimari, Shilbhaji, Jambuguri F.V., Madhyanagar F.V., Guwabari VCDC (Part)- Guwabari, Gardenpur VCDC (Part)- Bhowraguri-Satbil-I, Bhowraguri Satbil Pt-II, Gorjan No.2, Dhotabil, Kuklingpara, Sejari, Gorjan No.1, <b>Kokrajhar Dev. Block(Part)-</b> Bonargaon VCDC.
<b>3.</b>	<b>Kokrajhar (ST)</b>	<b>Salakati TC , Kokrajhar Municipality Board, Kokrajhar Dev. Block(Part)-</b> Kokrajhar Dev. Block excluding-Bonargaon VCDC, Baruapara VCDC, Daloabari VCDC, Dhauliguri VCDC, Aie Bhandarani VCDC, South Nayekgaon VCDC, North Nayekgaon VCDC, Harinaguri VCDC, Bhatipara VCDC, No.2 Gendrabil VCDC, Magurmari VCDC, Sukanjhora VCDC, Bhotgaon VCDC, Dholmara VCDC (Part)- Lalkura Pt-II, Lalkura Pt-I, Deodoba, Garokhuta, Kamarpara, Siljani, Gaurangtari, Shaharpur, Silkatari Pt-I, Silkatari Pt-II, Dholmara, <b>Dotma Dev. Block(Part)-</b> Jharbari VCDC.
<b>4.</b>	<b>Baokhungri</b>	<b>Fakiragram Town Committee, Chapar Dev. Block, Bilasipara Dev. Block, Debitola Dev Block (Part)-</b> Polashguri VCDC (Part)- Boro- Belguri, Dudumari PT-III, Mesniakutir Jhar PT-I, Choto Belguri, Polashguri, Sindurijhora, Ubrijhora, Naigaon, Tipkai VCDC (Part)- Sagarphena , Sagarphena Jhar, Sukonjhora, Tulsijhora PT-II, Changbandha Pt-I, Changbanda Pt-II, <b>Dotma Dev. Block(Part)-</b> Fakiragram VCDC, Bongshigaon VCDC, Pochagarh VCDC, Saktiashram VCDC, Dhauliguri VCDC, Binnachara VCDC (Part)- Amtoli, Brojokhal, Mainaguri, Chokapara, Sankarpara, Boraguri VCDC (Part)- Simlaguri, Chithila VCDC (Part)- Dhepdhepi,

		Chithilagram, Dumariguri VCDC (Part)- Sikargaon, Angthihara, Maorigaon, Charagaon, Jagdoi VCDC (Part)- Kharida Sandala Pt-I, Jadumoni, Maynartol, Madhupuri, <b>Gossaigaon Dev. Block(Part)</b> - Gossaigaon Dev. Block excluding-Dhauliguri VCDC, Harbhanga-Gossaigaon VCDC , Joypur VCDC , Kartimari Asharkandi VCDC , Kartimari VCDC, Habrubil VCDC, Padmabil VCDC , Serfanguri VCDC, Rimijhimi VCDC (Part)- Rimijhimi Ghop, Rimijhimighat Pt-I, Rimijhimighat Pt-II, Bhabanichora, Milanbazar VCDC (Part)- Kachukata, Bhowraguri VCDC (Part)- Mokrambil, Patialpara- Ahmedpur, Rupsigaon-I, Ghonapara, Patialpara, Mandarpara, Panbari VCDC (Part)- Bhelakoba Pt-I, Bhelakoba Pt-II, Boraibaro, Fulkumari-I, Tulsibil VCDC (Part)- Aminkata, Tengnerbhita, Ushatary, Rupsigaon-II, Guwabari VCDC (Part)- Hongshobil, Banglabari, Satyapur VCDC (Part)- Sukan baonai, Silpur, Alokjhar F.V., Nilaijhora F.V., Hakma F.V., Hespesh F.V., Satyapur F.V., No.1 Singimari, No.2 Singimari, Malaguri VCDC (Part)- Pakriguri, <b>Kachugaon Dev. Block(Part)</b> - Anthaibari VCDC, Kamalsing VCDC, Binnyakhata VCDC , Guwabari VCDC (Part)- Guwabari, Gardenpur VCDC (Part)- Bhowraguri-Satbil-I, Bhowraguri Satbil Pt-II, Gorjan No.2, Dhotabil, Kuklingpara, Sejari, Gorjan No.1, <b>Kokrajhar Dev. Block(Part)</b> - Baruapara VCDC, Daloabari VCDC, Dhauliguri VCDC, Aie Bhandarani VCDC, South Nayekgaon VCDC, North Nayekgaon VCDC, Harinaguri VCDC, Bhatipara VCDC, No.2 Gendrabil VCDC, Magurmari VCDC, Sukanjhora VCDC, Bhotgaon VCDC, Dholmara VCDC (Part)- Lalkura Pt-II, Lalkura Pt-I, Deodoba, Garokhuta, Kamarpara, Siljani, Gaurangtari, Shaharpur, Silkatari Pt-I, Silkatari Pt-II, Dholmara.
5.	Parbatjhora	<b>Golakganj Dev. Block, Mahamaya Dev. Block, Rupshi Dev. Block , Hatidhura Dev. Block(Part)</b> - Thakurpur VCDC, Failaguri VCDC, Grahampur VCDC, Majadabri VCDC (Part)- Majadabri-I, Garumararchar-I, Garumararchar-II, Satyapur VCDC (Part)- Manderkhuti, Boro Badha, <b>Debitola Dev. Block(Part)</b> - Debitola Dev. Block excluding-Polashguri VCDC (Part)- Boro- Belguri, Dudumari PT-III, Mesniakutir Jhar PT-I, Choto Belguri, Polashguri, Sindurijhora, Ubrijhora, Naigaon, Tipkai VCDC (Part)- Sagarphena , Sagarphena Jhar, Sukonjhora, Tulsijhora PT-II, Changbandha Pt-I, Changbanda Pt-II, <b>Dotma Dev. Block(Part)</b> - Koraitary VCDC, Pratapkhata VCDC, Ramfabil VCDC (Part)- Athiabari, Jagdoi VCDC (Part)- Jogdai Mechpara, Bahadurpara, Binnachara VCDC (Part)- Tekarkata, Binnachara, Chithila VCDC (Part)- Lamapara, Nayachara, Bagriguri, Kotpara, <b>Gossaigaon Dev. Block (Part)</b> - Harbhanga-Gossaigaon VCDC, Joypur VCDC, Kartimari Asharkandi VCDC, Kartimari VCDC, Rimijhimi VCDC (Part)- Rimijhimi Ghop, Rimijhimighat Pt-I, Rimijhimighat Pt-II, Bhabanichora, Milanbazar VCDC (Part)- Kachukata, Bhowraguri VCDC (Part)- Mokrambil, Patialpara- Ahmedpur, Rupsigaon-I, Ghonapara, Patialpara, Mandarpara, Panbari VCDC (Part)- Bhelakoba Pt-I, Bhelakoba Pt-II, Boraibaro, Fulkumari-I, Tulsibil VCDC (Part)- Aminkata, Tengnerbhita, Ushatary, Rupsigaon-II, Guwabari VCDC (Part)- Hongshobil, Banglabari, <b>Kachugaon Dev. Block(Part)</b> - Choutara Milan Bazar VCDC, Bhomrabil VCDC, Simultapu VCDC, Jaraguri Goldeng VCDC (Part)- No.3 Dawaguri.
<b>2. DISTRICT- DHUBRI</b>		
6.	Golakganj	<b>Golakganj MB, Gauripur Municipal Board(Part)</b> - Gauripur Municipal Board excluding- Gauripur Ward No.12, Gauripur Ward No.13, <b>Agomoni Dev. Block(Part)</b> - Agomoni Dev. Block excluding-Bidyadabri G P (Part)- Bidyadabri Pt.II, Bidyadabri Pt.III, Baterhat G P (Part)- Kaimari Pt.III, Kaimari Pt.VII, Kaimarichar, Sindurai G P (Part)- Sindurai Pt.II, Belguri Pt.I, Belguri Pt.II, Paschim Maisha Pt.I, Tolli Pt.II, Sonakhuli G P (Part)- Bidyadabri Pt.IV, Digholtari, Sonakhuli Pt.II, Kaimari G.P. (Part)- Kaimari Pt.V, Kaimari Pt.I, Agomoni G.P. (Part)- Paschim Maisha Pt.II, <b>Gauripur Dev. Block(Part)</b> - Kacharihat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.I, Kalarhat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.IV, Kismat Hasdaha Pt.II, Debottar Hasdaha Pt.III, <b>Golakganj Dev. Block(Part)</b> - Golakganj Dev. Block excluding-Uttar Moragadadhar G P, Kumarganj G P (Part)- Patanerkuti, Uzanpetla Pt.II, Madhyapetla, Barundanga G P (Part)- Pub Kanuri, Barundanga, Uttar Tokererchara Pt.I, Biso doi G P (Part)- Paschim Ratiadaha Pt.II, Pub Ratiadaha, Paglahat GP (Part)- Bhatipetla, Pub Maragadadhar, Kachakhana Harinchara Paglaganj, Bahakati, Harirhat G.P. (Part)- Pachim Moragadadhar, Moragadadhar Char, Kachakhana G.P. (Part)- Dafarpur, <b>Hatidhura Dev. Block(Part)</b> - Chotoguma GP (Part)- Belguri, Chotoguma, Dingdinga GP (Part)- Mechpara, Dingdinga, Barkachua, Kamandanga GP (Part)- Garopara, Tamarhat GP (Part)- Oxiguri, Natabari, Bherbheri, Sarpamari, <b>Rupshi Dev. Block(Part)</b> - Rupshi Dev. Block

		excluding-Chapgarh GP, Rupshi GP, Sahebganj GP, Berbhangi GP, Nalia GP, Madhusoulmari GP (Part)- Khudimari Pt.I, Madhusoulmari Pt.II, Tiamari Pt.I, Balajan G.P. (Part)- Balajan, Batuatuli, Dhorarghat Pt.II, Dumardaha G P (Part)- Dhorarghat Pt.I, Dumardaha Pt.III, Dhaka Bill, Burirmari, Moterjhar G.P. (Part)- Balajan Chapar, Kamalarjhar, Materjhar, Uttar Raipur Pt.I, Gaikhowa G.P. (Part)- Uchita.
7.	Gauripur	<b>Debitola Dev. Block, Gauripur Municipal Board(Part)-</b> Gauripur Ward No.12, Gauripur Ward No.13, <b>Agomoni Dev. Block(Part)-</b> Bidyadabri GP (Part)- Bidyadabri Pt.II, Bidyadabri Pt.III, Batherhat GP (Part)- Kaimari Pt.III, Kaimari Pt.VII, Kaimarichar, Sindurai GP (Part)- Sindurai Pt.II, Belguri Pt.I, Belguri Pt.II, Paschim Maisha Pt.I, Tolli Pt.II, Sonakhuli G P (Part)- Bidyadabri Pt.IV, Digholtari, Sonakhuli Pt.II, Kaimari G.P. (Part)- Kaimari Pt.V, Kaimari Pt.I, Agomoni G.P. (Part)- Paschim Maisha Pt.II, <b>Gauripur Dev. Block(Part)-</b> Madhusoulmari Tiamari GP (Part)- Madhusoulmari Pt.I, Tiamari Pt.II, <b>Golakganj Dev. Block(Part)-</b> Uttar Moragadadhar GP, Kumarganj GP (Part)- Patanerkuti, Uzanpetla Pt.II, Madhyapetla, Barundanga GP (Part)- Pub Kanuri, Barundanga, Uttar Tokererchara Pt.I, Bisondo GP (Part)- Paschim Ratiadaha Pt.II, Pub Ratiadaha, Paglahat GP (Part)- Bhatipetla, Pub Maragadadhar, Kachakhana Harinchara Paglaganj, Bahakati, Harirhat G.P. (Part)- Pachim Moragadadhar, Moragadadhar Char, Kachakhana G.P. (Part)- Dafarpur, <b>Hatidhura Dev. Block(Part)-</b> Hatidhura Dev. Block excluding- Chotoguma GP (Part)- Belguri, Chotoguma, Dingdinga GP (Part)- Mechpara, Dingdinga, Barkachua, Kamandanga GP (Part)- Garopara, Tamarhat GP (Part)- Oxiguri, Natabari, Bherbheri, Sarpamari, <b>Mahamaya Dev. Block(Part)-</b> Mahamaya Dev. Block excluding-Kadomtola GP, Saltari GP, Sonamoyee GP, Gobardhanpara GP (Part)- Athiyabari, Gobardhanpara, Gutipara, Jordoulpara, Notun Loupara, Jogirmahal GP (Part)- Simlakandi, Maspara-Sankoch GP (Part)- Bhabanipur, Polashkandi, Tushpara G P(Part)- Murabari, Khurkhuri, Bamuni Pt.I, Bamuni Pt.II, Deomara, Sadhubhasa G.P. (Part)- Sadhubhasa Pt.III, <b>Nayeralga Dev. Block(Part)-</b> Dubachuri GP, Sogunmari GP, Kazaikata GP (Part)- Jhelturchar Pt.I, Jhelturchar Pt.II, Kajaikata Pt.V, Kajaikata Pt.VI, Kajaikata-Suapata GP (Part)- Kathaldi Pt.I, Kathaldi Pt.II, Moslapara G P (Part)- Joharmura, Dalaneralga No. 2, Patakata Pt.II, <b>Rupshi Dev. Block(Part)-</b> Chapgarh GP, Rupshi GP, Sahebganj GP, Madhusoulmari GP (Part)- Khudimari Pt.I, Madhusoulmari Pt.II, Tiamari Pt.I, Balajan G.P. (Part)- Balajan, Batuatuli, Dhorarghat Pt.II, Dumardaha GP (Part)- Dhorarghat Pt.I, Dumardaha Pt.III, Moterjhar G.P. (Part)- Balajan Chapar, Kamalarjhar, Materjhar, Uttar Raipur Pt.I, Gaikhowa G.P. (Part)- Uchita, <b>Bilasipara Dev. Block(Part)-</b> Anandanagar-Bangalipara GP (Part)- Surjyakhata Pt.I (village), Bangalipara Pt.I, Bandhabpara, Anandanagar (village), <b>Birsing Jarua Dev. Block(Part)-</b> Fulkatary G P (Part)- Chirakhowa Pt.II.
8.	Dhubri	<b>Dhubri Municipal Board, Birsing Jarua Dev. Block(Part)-</b> Majerchar Chalakura GP, Chalakura GP (Part)- Chalakura Pt.II, Chalakura Pt.III, Fulakata GP (Part)- Baldiaralga N.C. I, Baldiaralga N.C. II, Podmeralga GP (Part)- Bhelangamari, Dhurbari Pt.I, Dhurbari Pt.II, Katlamari Pt.II, Katlamari Pt.III, Katlamari Pt.IV, River Block No. 5 NC, River Block No. 6 NC, Fulkatary GP (Part)- Chirakhowa Pt.I, Chirakhowa Pt.IV, Chirakhowa Pt.V, <b>Gauripur Dev. Block(Part)-</b> Gauripur Dev. Block excluding-Kacharihat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.I, Kalarhat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.IV, Kismat Hasdaha Pt.II, Debottar Hasdaha Pt.III, Madhusoulmari Tiamari GP (Part)- Madhusoulmari Pt.I, Tiamari Pt.II, <b>Rupshi Dev. Block(Part)-</b> Berbhangi GP, Nalia GP, Dumardaha GP (Part)- Dhaka Bill, Burirmari.
9.	Birsing Jarua	<b>South Salmara Dev. Block, Jamadarhat Dev. Block, Bilasipara Dev. Block(Part)-</b> Bahirsuapata GP, Masaneralga GP, Hatipota GP, <b>Birsing Jarua Dev. Block(Part)-</b> Birshing Jarua Dev. Block excluding-Majerchar Chalakura GP, Chalakura GP (Part)- Chalakura Pt.II, Chalakura Pt.III, Fulakata GP (Part)- Baldiaralga N.C. I, Baldiaralga N.C. II, Podmeralga GP (Part)- Bhelangamari, Dhurbari Pt.I, Dhurbari Pt.II, Katlamari Pt.II, Katlamari Pt.III, Katlamari Pt.IV, River Block No. 5 NC, River Block No. 6 NC, Fulkatary GP (Part)- Chirakhowa Pt.I, Chirakhowa Pt.II, Chirakhowa Pt.IV, Chirakhowa Pt.V, <b>Chapar Salkocha Dev. Block(Part)-</b> Chirakuta GP (Part)- Chirakuta Pt.II, Tokrabandha, Dhinerchar Tarangapur GP (Part)- Kazipara Pt.II, Dhinerchar Pt.I, Dhinerchar Pt.II, Dhinerchar Pt.III, Tarangapur Pt.I, Tarangapur Pt.II, Geravita GP (Part)- Noonmati Pt.I,

		Noonmati Pt.II, Hatipota GP (Part)- Chandardinga, Jogipara, Hatipota Pt.II, Fauzdarchar, Puthimari GP (Part)- Areajhar Pt.II, Lalkura, Simlabari Pt.I, Simlabari Pt.II, Simlabari Pt.III, Simlabari Pt.IV, Tilapara GP (Part)- Santoshpur, Dudhnath, Kaliarkhal, Kamardihi Pt.I, Kamardihi Pt.II, <b>Nayeralga Dev. Block(Part)</b> -Nayeralga Dev. Block excluding-Dubachuri GP, Sogunmari GP, Kazaikata GP (Part)- Jhelturchar Pt.I, Jhelturchar Pt.II, Kajaikata Pt.V, Kajaikata Pt.VI, Kajaikata-Suapata GP (Part)- Kathaldi Pt.I, Kathaldi Pt.II, Moslapara GP (Part)- Joharmura, Dalaneralga No. 2, Patakata Pt.II, <b>Mahamaya Dev. Block(Part)</b> - Sadhubhasa G.P. (Part)- Sadhubhasa Pt.III.
10.	<b>Bilasipara</b>	<b>Bilasipara MB, Chapar MB, Sapatgram MB, Bilasipara Dev. Block(Part)</b> -Bilasipara Dev. Block excluding-Bahirsuapata GP, Masaneralga GP, Hatipota GP, Anandanagar-Bangalipara GP (Part)- Surjyakhata Pt.I (village), Bangalipara Pt.I, Bandhabpara, Anandanagar (village), <b>Chapar Salkocha Dev. Block(Part)</b> - Chapar Salkocha Dev. Block excluding-Chirakuta GP (Part)- Chirakuta Pt.II, Tokrabandha, Dhinerchar Tarangapur GP (Part)- Kazipara Pt.II, Dhinerchar Pt.I, Dhinerchar Pt.II, Dhinerchar Pt.III, Tarangapur Pt.I, Tarangapur Pt.II, Geravita GP (Part)- Noonmati Pt.I, Noonmati Pt.II, Hatipota GP (Part)- Chandardinga, Jogipara, Hatipota Pt.II, Fauzdarchar, Puthimari GP (Part)- Areajhar Pt.II, Lalkura, Simlabari Pt.I, Simlabari Pt.II, Simlabari Pt.III, Simlabari Pt.IV, Tilapara GP (Part)- Santoshpur, Dudhnath, Kaliarkhal, Kamardihi Pt.I, Kamardihi Pt.II, <b>Mahamaya Dev. Block(Part)</b> -Kadomtola GP, Saltari GP, Sonamoyee GP, Gobardhanpara GP (Part)- Athiyabari, Gobardhanpara, Gutipara, Jordoulpara, Notun Loupara, Jogirmahal GP (Part)- Simlakandi, Maspara-Sankoch GP (Part)- Bhabanipur, Polashkandi, Tushpara G P(Part)- Murabari, Khurkhuri, Bamuni Pt.I, Bamuni Pt.II, Deomara.
<b>3. DISTRICT- SOUTH SALMARA</b>		
11.	<b>Mankachar</b>	<b>Mankachar Dev. Block, Fekamari Dev. Block, South Salmara Dev. Block.</b>
<b>4. DISTRICT- GOALPARA</b>		
12.	<b>Jaleshwar</b>	<b>Balijana Dev. Block (Part)</b> - Bardamal G.P. (Part)- Nolonga Pahar, <b>Jaleshwar Dev. Block (Part)</b> - Jaleshwar Dev. Block excluding-Hasdoba G.P. (Part)- Kursapakhiri Pt-I, Kursapakhiri Pt-II, Kursapakhiri Pt-III, Bandormatha, Rajmita G.P. (Part)- Manaspara, Simlabari G.P. (Part)- Gumaijhar, <b>Kharmuja Dev. Block (Part)</b> -Kharmuja Dev. Block excluding- Ambari G.P. (Part)- Kongair Pachimpar, Latima, Baguan G.P. (Part)- Nachanipara, Chinabari, Sabaji Baguan, Garo Bhatkhowa, Bor Baguan, Haridra Baguan, Sastra Baguan, Murali, Markula G.P. (Part)- Kongair Pubpar, Pandoba, <b>Lakhipur Dev. Block(Part)</b> - Lakhipur Dev. Block excluding-Dadan G.P, Dhamor G.P, Joyramkuchi G.P, Pukhuripara G.P, Bapurbhita Juri Gaon G.P. (Part)- Jurigaon.
13.	<b>Goalpara West (ST)</b>	<b>Lakhipur Municipal Board, Balijana Dev. Block(Part)</b> -BalijanaDev. Block excluding-Baladmari G.P, Bardamal G.P. (Part)- Nolonga Pahar, Kumri G.P (Part)- Khutamari, Pancharatna, Pancharatna Sal Forest, Kalpani Chandamari G.P (Part)- Chandamari Satboini, Satboini, Kalpani Chandamari, Kalpani, Satboini Pahar, Kalyanpur G.P. (Part)- Bhalukdubi Pt-I, Bhalukdubi Pt-II, Bhalukdubi Pt-III, Bhalukdubi Pt-IV, Bhalukdubi Pt-V, Jungle Block No.2, Dariduri G.P. (Part)- Sutki Sal Forest, <b>Jaleshwar Dev. Block(Part)</b> -Rajmita G.P. (Part)- Manaspara, Simlabari G.P. (Part)- Gumaijhar, Hasdoba G.P. (Part)- Kursapakhiri Pt-I, Kursapakhiri Pt-II, Kursapakhiri Pt-III, Bandormatha, <b>Kharmuja Dev. Block(Part)</b> - Ambari G.P. (Part)- Kongair Pachimpar, Latima, Markula G.P. (Part)- Kongair Pubpar, Pandoba, Baguan G.P. (Part)- Nachanipara, Chinabari, Sabaji Baguan, Garo Bhatkhowa, Bor Baguan, Haridra Baguan, Sastra Baguan, Murali, <b>Krishnai Dev. Block(Part)</b> -Krishnai Dev. Block excluding-Manikpur Bhelakhamar G.P, Dhaigaon G.P. (Part)- Kalpani Ghilajani, Dhaigaon, Khariapara, Kaliasastra, Dhaigaon Damas, Karkasi Damas, Pahidol, Karkasi, Dirma-Jakhili G.P. (Part)- Darapara Pt-I, Darapara Pt-II, Salpara Molandubi Pt-II, Ghoraputa, Hatimura Pt-II, Krishnai G.P. (Part)- Ashudubi, Paikan Pt-II, Molandubi G.P. (Part)- Krishnai Guria Pt-I, Salpara Molandubi Pt-I, Tukura Barmohara G.P. (Part)- Hadigaon, Dhaigaon G.P (Part)- Sardarpara, Fafanga G.P(Part)- Tukura Pt-I, Tukura Pt-II, Fafanga Pt-I, Khagrabari, <b>Lakhipur Dev. Block(Part)</b> - Dadan G.P, Dhamor G.P, Joyramkuchi G.P, Pukhuripara G.P, Bapurbhita Juri Gaon G.P. (Part)- Jurigaon, <b>Matia Dev. Block(Part)</b> - Harimura G.P. (Part)- Rakhyasini Jangal Block.

14.	Goalpara East	<p><b>Goalpara Municipal Board, Balijana Dev. Block(Part)</b>- Baladmari G.P, Kumri G.P (Part)- Khutamari, Pancharatna, Pancharatna Sal Forest, Kalpani Chandamari G.P (Part), Chandamari Satboini, Satboini, Kalpani Chandamari, Kalpani, Satboini Pahar, Kalyanpur G.P. (Part)- Bhalukdubi Pt-I, Bhalukdubi Pt-II, Bhalukdubi Pt-III, Bhalukdubi Pt-IV, Bhalukdubi Pt-V, Jungle Block No.2, Dariduri G.P. (Part)- Sutki Sal Forest, <b>Krishnai Dev. Block(Part)</b>- Manikpur Bhelakhmar G.P, Krishnai G.P. (Part)- Ashudubi, Paikan Pt-II, Molandubi G.P. (Part)- Salpara Molandubi Pt-I, Tukura Barmohara G.P. (Part)- Hadigaon, Dhaigaon G.P (Part)- Sardarpara, Dhaigaon, Fafanga G.P(Part)- Tukura Pt-I, Tukura Pt-II, Fafanga Pt-I, Khagrabari, Molandubi G.P. (Part)- Krishnai Guria Pt-I, Dirma-Jakhili G.P. (Part)- Salpara Molandubi Pt-II, <b>Kushdhowa Dev. Block(Part)</b>- Baguan Kathalguri G.P (Part)- Baguan Pt-I, Baguan Pt-II, Baguan Pt-III, Baguan Pt-IV, Kushdhowa G.P. (Part)- Kushdhowa Chechapani Pt-I, <b>Matia Dev. Block(Part)</b>- Matia Dev. Block excluding- Bakaitari G.P, Karipara G.P, Matia G.P, Dolgoma Kodomtola G.P, Buduchar G.P. (Part)- Borbalupara, Harimura G.P. (Part)- Futuripara, Lalabori, Harimura, Rakhyasini Jangal Block, Mornoi G.P (Part)- Monakocha, Mornoi, Gojajani, Dahikata, Bhojmala Pt-II, Nabagota Simlitol G.P. (Part)- Garomari, Sidhabari G.P. (Part)- Sidhabari Pt-I, Sidhabari Pt-II, Sri Sri Surjyagiri G.P. (Part)- Dubapara, <b>Rangjuli Dev. Block(Part)</b>- Ambari G.P. (Part)- Ambari Pt-III, Bijoypur Bangaon, Dhantola Pt-II, Ulubari Choutara Naitara Beel, Kahibari G.P. (Part)- Kankata Pt-II, Rakhsini Pahar, Sikajuli Kuhiarbari, Khutabari G.P. (Part)- Chaplai Pt-II, Simlitol G.P. (Part)- Kamarpota, Geruwa, Kushdhowa Chechapani Pt-II, Kankata Pt-I, Tiplai G.P. (Part)- Tiplai Pt-I, Tiplai Pt-II, Bongaon, Chitalmari Bamunigaon, Garuchatka Pt-I, Garuchatka Pt-II.</p>
15.	Dudhnai (ST)	<p><b>Krishnai Dev. Block(Part)</b>- Dhaigaon G.P. (Part)- Kalpani Ghilajani, Khariapara, Kaliasastra, Dhaigaon Damas, Karkasi Damas, Pahidol, Karkasi, Dirma-Jakhili G.P. (Part)- Darapara Pt-I, Darapara Pt-II, Ghoraputa, Hatimura Pt-II, <b>Kushdhowa Dev. Block(Part)</b>- Kushdhowa Dev. Block excluding-Baguan Kathalguri G.P (Part)- Baguan Pt-I, Baguan Pt-II, Baguan Pt-III, Baguan Pt-IV, Kushdhowa G.P. (Part)- Kushdhowa Chechapani Pt-I, <b>Matia Dev. Block(Part)</b>- Bakaitari G.P, Karipara G.P, Matia G.P, Dolgoma Kodomtola G.P, Buduchar G.P. (Part)- Borbalupara, Harimura G.P. (Part)- Futuripara, Lalabori, Harimura, Mornoi G.P (Part)- Monakocha, Mornoi, Gojajani, Dahikata, Bhojmala Pt-II, Nabagota Simlitol G.P. (Part)- Garomari, Sidhabari G.P. (Part)- Sidhabari Pt-I, Sidhabari Pt-II, Sri Sri Surjyagiri G.P. (Part)- Dubapara, <b>Rangjuli Dev. Block(Part)</b>- Rangjuli Dev. Block excluding-Ambari G.P. (Part)- Ambari Pt-III, Bijoypur Bangaon, Dhantola Pt-II, Ulubari Choutara Naitara Beel, Kahibari G.P. (Part)- Kankata Pt-II, Rakhsini Pahar, Sikajuli Kuhiarbari, Khutabari G.P. (Part)- Chaplai Pt-II, Simlitol G.P. (Part)- Kamarpota, Geruwa, Kushdhowa Chechapani Pt-II, Kankata Pt-I, Tiplai G.P. (Part)- Tiplai Pt-I, Tiplai Pt-II, Bongaon, Chitalmari Bamunigaon, Garuchatka Pt-I, Garuchatka Pt-II.</p>
<b>5. DISTRICT- BONGAIGAON</b>		
16.	Abhayapuri	<p><b>Abhayapuri Municipal Board, Boitamari Dev. Block (Part)</b>- Boitamari Dev. Block excluding- Pub Majeralga GP, Jogighopa GP, Kabaitari GP, Dhontola GP , Balapara GP (Part)- Balapara, Beltoli Simalurtol, Sedamari, Hakodoba Pt.I, Hakodoba Pt.II, Kherpuji Pt.I, Kherpuji Pt.II, Doloni Beel, Chalantapara GP (Part)- Chalantapara Pt.III, Goraimari, Ghilaguri GP (Part)- Konora Beel, Oudubi GP (Part)- Boalimari Pt.I, Boalimari Pt.II, Kheluapara Pt.II, Kheluapara Pt.IV, Kheluapara Pt.V, Oudubi Pt.I, Bhairab Pahar N.C., Paschim Majeralga GP (Part)- Paschim Majeralga GP excluding- Bhairab Pur, Sankarghola GP (Part)- Borghola Pt.I, Sristipara, Chedamari Parlirtol, South Boitamari GP (Part)- Dhaknabari, Kayetpara Pt. I, Kayetpara Pt.II, <b>Manikpur Dev. Block(Part)</b>- Patiladoha GP, Palengbari GP, Dangaigaon GP, Manikpur GP, Nowapara GP, Alukhunda GP, Jhawbari GP (Part)- Jhawbari GP excluding- Nowagaon, Bashbari Chalabila GP (Part)- Besimari, Bhandara GP (Part)- Bhandara No.1, Jamdoha No.5, Jamdoha No.6, Jamdoha No.3, Jamdoha No.4, Hapchara GP (Part)- Bridhyabashi No.2, Chakrasila No.2, Chakrasila No.1, Bridhyabashi No.1, <b>Srijangram Dev. Block (Part)</b>- Srijangram Dev. Block excluding- Kokila GP, Numberpara Chakla GP, Golapara Banglapara GP, Kacharipeti GP (Part)- Kacharipeti Pt.I, Kacharipeti Pt.II, Kacharipeti Pt.III, Topgaon Pt.I, Topgaon Pt.II, Nararvita Pt.I, Ambari Baregarh GP (Part)- Tilapara, Ambari, Baregarh, Choto Baregarh, Balarchar Matraghola GP (Part)- Balarchar Matraghola GP excluding- Barlarchar Pt.I, Jopea GP (Part)- Jopea GP excluding-</p>

		<p>Jopea Mainnyapara, Kirtonpara GP (Part)- Chailabari Pt.I, Chailabari Pt.II, Sajalpara, Tilpukhuri, Balarchar, Srijangram GP (Part)- Kahibari Pt.I, Kahibari Pt.II, Tentonpur, Balarpet, <b>Chak Chaka Dev. Block(Part)</b>- Fewrakhowa GP (Part)- Kalbari, <b>Tapattary Dev. Block (Part)</b>- Borigaon GP (Part)- Bamungaon Pt.I, Bamungaon Pt.II, Borigaon, Khudra Nari Kola, Ravapara, Kalibari GP (Part)- Amguri Pt.I, Amguri Pt. II, Batabari, Bhomapara, Bowalimari, Duramari, Kalibari, Haripur, Naldoba, Lalmati Grazing Reserve, Pachania Khoragaon GP (Part)- Bechimari, Bhakuamari Pt.I, Kabaitari Pt.II, Kacharipara Pt.I, Kacharipara Pt.II, Khoragaon Pt.I, Khoragaon Pt.II, Pachania Pt.I, Uttar Khoragaon Pt.II, Piradhara GP (Part)- Latibari Pt.III, Malegarh GP (Part)- Malegarh Pt.I, Malegarh Pt.IV, Malegarh Pahar, Malegarh Pt.III.</p>
17.	Srijangram	<p><b>Jogigopa Paper Mill Area , Boitamari Dev. Block(Part)</b>- Pub Majeralga GP, Jogighopa GP, Kabaitari GP, Balapara GP (Part)- Balapara, Beltoli Simalurtol, Sedamari, Hakodoba Pt.I, Hakodoba Pt.II, Kherpuji Pt.I, Kherpuji Pt.II, Doloni Beel, Chalantapara GP (Part)- Chalantapara Pt.III, Goraimari, Dhantola GP (Part)- Dhantola, Panchagaon Pt.1, Panchagaon Pt.II, Panchagaon Pahar, Ghilaguri GP (Part)- Konora Beel, Oudubi GP (Part)- Boalimari Pt.I, Boalimari Pt.II, Kheluapara Pt.II, Kheluapara Pt.IV, Kheluapara Pt.V, Oudubi Pt.I, Bhairab Pahar N.C., Paschim Majeralga GP (Part)- Paschim Majeralga GP excluding- Bhairab Pur, Sankarghola GP (Part)- Borghola Pt.I, Sristipara, Chedamari Parlirtol, South Boitamari GP (Part)- Dhaknabari, Kayetpara Pt. I, Kayetpara Pt.II, <b>Dangtol Dev. Block(Part)</b>- Bamunitila GP (Part)- Lingdoba, Ghakpara, Nankargaon, <b>Manikpur Dev. Block(Part)</b>- Bashbari Chalabila GP (Part)- Bashbari No.1, Bashbari No.2, Bashbari No.3, Bashbari No.4, Bashbari No.5, Bashbari No.6, Bashbari No.7, Aolaguri, Chalabila No.2, Chalabila No.1, Chalabila No.3, Bhandara GP (Part)- Bhandara No.2, Bhandara No.3, Bhandara No.4, Bhandara No.5, Bhandara No.6, Jhawbari GP (Part)- Nowagaon, <b>Srijangram Dev. Block (Part)</b>- Kokila GP, Numberpara Chakla GP, Golapara Banglapara GP, Kacharipeti GP (Part)- Kacharipeti Pt.I, Kacharipeti Pt.II, Kacharipeti Pt.III, Topgaon Pt.I, Topgaon Pt.II, Nararvita Pt.I, Ambari Baregarh GP (Part)- Tilapara, Ambari, Baregarh, Choto Baregarh, Balarchar Matraghola GP (Part)- Balarchar Matraghola GP excluding- Barlarchar Pt.I, Jopea GP (Part)- Jopea GP excluding- Jopea Mainnyapara, Kirtonpara GP (Part)- Chailabari Pt.I, Chailabari Pt.II, Sajalpara, Tilpukhuri, Balarchar, Srijangram GP (Part)- Kahibari Pt.I, Kahibari Pt.II, Tentonpur, Balarpet, <b>Tapattary Dev. Block (Part)</b>- Tapattary Dev. Block excluding- Borigaon GP (Part)- Bamungaon Pt.I, Bamungaon Pt.II, Borigaon, Khudra Nari Kola, Ravapara, Kalibari GP (Part)- Amguri Pt.I, Amguri Pt. II, Batabari, Bhomapara, Bowalimari, Duramari, Kalibari, Haripur, Naldoba, Lalmati Grazing Reserve, Pachania Khoragaon GP (Part)- Bechimari, Bhakuamari Pt.I, Kabaitari Pt.II, Kacharipara Pt.I, Kacharipara Pt.II, Khoragaon Pt.I, Khoragaon Pt.II, Pachania Pt.I, Uttar Khoragaon Pt.II, Piradhara GP (Part)- Latibari Pt.III, Malegarh GP (Part)- Malegarh Pt.I, Malegarh Pt.IV, Malegarh Pahar, Malegarh Pt.III, <b>Rupshi Dev. Block(Part)</b>- Isabpur GP (Part)- Isabpur, Manikpur, Khudrakhowa, Barbhitha GP (Part)- Bartari, Kanduliya.</p>
18.	Bongaigaon	<p><b>Bongaigaon Municipality, New Bongaigaon Rly. Colony, Manikpur Dev. Block(Part)</b>- Manikpur Dev. Block excluding-Patiladoha GP, Palengbari GP , Dangaigaon GP, Manikpur GP, Nowapara GP, Jhawbari GP, Alukhunda GP, Bhandara GP (Part)- Bhandara No.1, Jamdoha No.5, Jamdoha No.6, Jamdoha No.3, Jamdoha No.4, Hapchara GP (Part)- Bridhyabashi No.2, Chakrasila No.2, Chakrasila No.1, Bridhyabashi No.1, Bashbari Chalabila GP (Part)- Besimari, Bashbari No.1, Bashbari No.2, Bashbari No.3, Bashbari No.4, Bashbari No.5, Bashbari No.6, Bashbari No.7, Aolaguri, Chalabila No.2, Chalabila No.1, Chalabila No.3, Bhandara GP (Part)- Bhandara No.2, Bhandara No.3, Bhandara No.4, Bhandara No.5, Bhandara No.6, <b>Dangtol Dev. Block(Part)</b>- Dangtol Dev. Block excluding- Bamunitila GP (Part)- Lingdoba, Ghakpara, Nankargaon, <b>Boitamari Dev. Block(Part)</b>- Dhantola G.P. (Part)- Birpara, Jalakhata, Sajanavita, Bannipara, Sudamvita, Bajitpara.</p>
<b>6. DISTRICT- CHIRANG</b>		
19.	Sidli Chirang (ST)	<p><b>Basugaon Municipal Board, Sidli Chirang Dev. Block, Kajalgaon Municipal Board, Bongaigaon Refinery &amp; Petro-Chemical Ltd. Township (CT),Boro Bazar Dev. Block(Part)</b>- Amteka VCDC, Koila Moila VCDC, Bhabhanipur VCDC, Rowmari VCDC (Part)- Rowmari VCDC excluding- Odalguri No.1.</p>

20.	Bijni	<b>Bijni Municipal Board, Boro Bazar Dev. Block(Part)</b> - Boro Bazar Dev. Block excluding-Amteka VCDC, Koila Moila VCDC, Bhabhanipur VCDC, Rowmari VCDC (Part)- Rowmari VCDC excluding- Odalguri No.1, <b>Manikpur Dev. Block(Part)</b> - Bhangnamari VCDC, Bijnigaon VCDC, Chatianguri VCDC, Dangaigaon VCDC, Gargaon Bhalatol VCDC, Monakochoa VCDC, Malipara VCDC, Mongolian VCDC, Poshlabari Gargaon VCDC, Dewanpara VCDC, Alukhunda VCDC.
<b>7. DISTRICT- BARPETA</b>		
21.	Bhowanipur-Sorbhog	<b>Barpeta Road MB, Howly TC, Sorbhog TC, Rupshi Dev. Block(Part)</b> - Haldia G.P. (Part)- Roha Goan, <b>Bhowanipur Dev. Block(Part)</b> - Sarupeta GP, Chauhiabori G.P. (Part)- Dhemchar Pathar, Maidhya Kordoi Guri, Naosarka Pathar, Paschim Kordoi Guri, Soto Kamar, Galia G.P. (Part)- Galia, Gathi Para (Gathia Para), Hari Pur, Purbaluasur, Tapa, Namati, Geruapara G.P. (Part)- Gerua Para, Puran Bhabanipur, Hathinapur G.P. (Part)- Cheki, Medhi Kuchi, Kalbari G.P (Part)- Bangli Para (Para Bengali), Kalbari, Niz Bhowanipur (Part)- Daira Buri, Dakshin Hati, Niz Bhabanipur, Pub Hati, Singimari G.P (Part)- Darupara, Odalguri, Puthimari, Siyalmari, <b>ChakchakaDev. Block(Part)</b> - Chakchaka Dev. Block excluding-Kalahbhanga G.P. (Part)- Bhaluki, Joshihati, Shalmara, Madulijhar G.P. (Part)- Tenga Gaon, Sapana, Kurobaha, Chalchalia, Saru Harid, Jankikura, <b>Gobardhana Dev. Block(Part)</b> - Gobardhana Dev. Block excluding- Paschim Howly GP (Part)- Barbarijhar, Halapakuri, Uttar Howly GP (Part)- Mespara, Gandharipara, <b>Pakabetbari Dev. Block(Part)</b> - Uttar Pub Betbari G.P. (Part)- Bamunbari, Rangialortari, Fularguri, Suwagpur, <b>Barpeta Dev. Block(Part)</b> - Mairamara GP (Part)- Ambari.
22.	Mandia	<b>Barpeta Dev. Block(Part)</b> - Bahmura GP (Part)- Bahmura, Dhan Bandha, Jaher Pam (Johar Pam), Kumalipara GP (Part)- Baniara Para, Garemara Gaon, Garemara Pathar, <b>Mandia Dev. Block(Part)</b> - Mandia Dev. Block excluding-Mandia Jadavpur G.P, Alupati Major Char G.P., Baghmara G.P., Bamundangra G.P., Dharmapur Bhatnapaity G.P., Chasra G.P. (Part)- Garalarsuti, Garala Gaon, Garala Pam, Kahibaripam, Digirpam G.P. (Part)- Digir Pathar, Digirpar, Digirpam, Lahorapara, Kadamtola G.P. (Part)- Saisimona NC, Kadamtola, Mandia G.P. (Part)- Mouripam, Mouri Gaon, Manikpur G.P. (Part)- Garala Char, Ali Gaon, Ali Gaon Pathar, Ali Gaon NC, Ranirpam, Manikpur, Sar Gaon, Sar Gaon Pam, Ramapara G.P. (Part)- Balapara, Ramapara Gaon, Dolarpam, Dalagaon, Dola Pathar, Muwamari, Chapori Gaon, Ramapara Pam, Uzirar Char G.P. (Part)- Ujirar Char NC, Moukhuwa Char NC, Bhatkuchi G.P. (Part)- Karertal, Bhatkuchi, Gajia Medhirtari G.P. (Part)- Gajia, Jyoti Gaon, <b>Rupshi Dev. Block(Part)</b> - Barbhitha G.P., Banghugi G.P., Chikni G.P., Isabpur G.P., Kalgachia G.P., Sawpur G.P., Titapani G.P., Tapeswara G.P., Balaipathar G.P. (Part)- Balaipathar, Kharballi, Haldia G.P. (Part)- Haldia Gaon, Jamarkur, Bhera, Lachanga G.P. (Part)- Kasukati.
23.	Chenga	<b>Chenga Dev. Block(Part)</b> - Dakhin Godhani GP, Mahchara GP, Kachumara GP, Roumari Pathar GP, Haripur G.P., Chenga Musalmanpara G.P. (Part)- Musalman Gaon, Barbhitha, Khangra, Besimari (Pathar), Chanartari, <b>Barpeta Dev. Block(Part)</b> - Keotkuchi GP (Part)- Gaher Pam, Patbaushi GP (Part)- Kahibari, Major Gaon, Gandhi, <b>Gumafulbari Dev. Block(Part)</b> - Gumafulbari Dev. Block excluding-Bahari Reserve GP, Barbila GP (Part)- Barbila, Bara, Kaljahi, Sila, Omura, Bar Suha, Bar Baradi, Pajarbhanja GP (Part)- Pajarbhangra, Dakreswar, <b>Mandia Dev. Block(Part)</b> - Mandia Jadavpur G.P., Alupati Major Char G.P., Baghmara G.P., Bamundangra G.P., Dharmapur Bhatnapaity G.P., Chasra G.P. (Part)- Garalarsuti, Garala Gaon, Garala Pam, Kahibaripam, Digirpam G.P. (Part)- Digir Pathar, Digirpar, Digirpam, Lahorapara, Kadamtola G.P. (Part)- Saisimona NC, Kadamtola, Mandia G.P. (Part)- Mouripam, Mouri Gaon, Manikpur G.P. (Part)- Garala Char, Ali Gaon, Ali Gaon Pathar, Ali Gaon NC, Ranirpam, Manikpur, Sar Gaon, Sar Gaon Pam, Ramapara G.P. (Part)- Balapara, Ramapara Gaon, Dolarpam, Dalagaon, Dola Pathar, Muwamari, Chapori Gaon, Ramapara Pam, Uzirar Char G.P. (Part)- Ujirar Char NC, Moukhuwa Char NC, Bhatkuchi G.P. (Part)- Bhatkuchi, <b>Sarukhetri Dev. Block(Part)</b> - Dakhin Pub Sarukhetri G.P (Part)- Dakhin Pub Sarukhetri G.P excluding- Kaldi, Satala, Madhya Paschim Sarukhetri G.P (Part)- Bayasha, Barmara, Dakhin Paschim Sarukhetri G.P (Part)- Bhogdia, Bar Faladi, Kathalbhuri, Kukarpar,



		Dubadubi Pathar, Pachim Aladi, Bagaritari, Chengdi, Kamalabari, Paschim Sarukhetri G.P (Part)- Agdia.
24.	<b>Barpeta (SC)</b>	<b>Barpeta MB, Sarthebari TC, Chenga Dev. Block(Part)-</b> Chenga Dev. Block excluding-Dakhin Godhani GP, Mahchara GP, Kachumara GP, Roumari Pathar GP, Haripur GP , Chenga Musalmanpara G.P. (Part)- Musalman Gaon, Barbhitha, Khangra, Besimari (Pathar), Chanartari, <b>Gumafulbari Dev. Block(Part)-</b> Bahari Reserve GP, Barbila GP (Part)- Barbila, Bara, Kaljahi, Sila, Omura, Bar Suha, Bar Baradi, Pajarbhanja GP (Part)- Pajarbhanga, Dakreswar, <b>Mandia Dev. Block(Part)-</b> Bhatkuchi G.P. (Part)- Karental, Gajia Medhirtari G.P. (Part)- Gajia, Jyoti Gaon, <b>Sarukhetri Dev. Block(Part)-</b> Sarukhetri Dev. Block excluding-Dakhin Pub Sarukhetri G.P (Part)- Dakhin Pub Sarukhetri G.P excluding- Kaldi , Satala, Madhya Paschim Sarukhetri G.P (Part)- Bayasha, Barmara, Dakhin Paschim Sarukhetri G.P (Part)- Bhogdia, Bar Faladi, Kathalbhuri, Kukarpar, Dubadubi Pathar, Pachim Aladi, Bagaritari, Chengdi, Kamalabari, Paschim Sarukhetri G.P (Part)- Ranga Gaon, Kaljahi Pathar, Burikhamar, Ranga Nadir Pam, Agdia, <b>Barpeta Dev. Block(Part)-</b> Barpeta Dev. Block excluding-Hazipara GP, Radhakuchi GP, Bagodi GP, Dabaliapara GP, Mairamara GP (Part)- Ambari, Bahmura GP (Part)- Bahmura, Jaher Pam (Johar Pam), Kumalipara GP (Part)- Baniara Para, Garemara Gaon, Garemara Pathar, Patbaushi GP (Part)- Major Gaon, Gandhi, Keotkuchi GP (Part)- Gaher Pam, Patbaushi GP (Part)- Kahibari, Bahmura GP (Part)- Dhan Bandha, Keotkuchi GP (Part)- Taparbori, Fatig Grah, Bheraldi, Kumalipara GP (Part)- Kumulli Para (Kumulia Para), Bahmura GP (Part)- Dona Kuchi, Bhella GP (Part)- Banbaria, Bhella, Mairamara GP (Part)- Mairamara GP excluding- Ambari, <b>Pakabetbari Dev. Block(Part)-</b> Dakshin Pub Paka G.P., Dakshin Paka G.P. (Part)- Pithadi Gaon, Dakshin Betbari G.P. (Part)- Paka Betbari Gaon, Keotpara, <b>Bhowanipur Dev. Block(Part)-</b> Pub Paka G.P , Uttar Pub Paka G.P (Part)- Bagana, Debra, Hathina Pur, Kawaimari, Barsimla, Niz Saldah.
25.	<b>Pakabetbari</b>	<b>Rupshi Dev. Block(Part)-</b> Rupshi Dev. Block excluding-Barbhitha G.P., Banghugi G.P., Chikni G.P., Isabpur G.P., Kalgachia G.P., Sawpur G.P., Titapani G.P., Tapeswara G.P., Balaipathar G.P. (Part)- Balaipathar, Kharballi, Haldia G.P. (Part)- Haldia Gaon, Jamarkur, Bhera, Roha Goan, Lachanga G.P. (Part)- Kasukati, <b>Barpeta Dev. Block(Part)-</b> Hazipara GP, Radhakuchi GP, Bagodi GP, Dabaliapara GP, Keotkuchi GP (Part)- Taparbori, Fatig Grah, Bheraldi, Kumalipara GP (Part)- Kumulli Para (Kumulia Para), Bahmura GP (Part)- Dona Kuchi, Bhella GP (Part)- Banbaria, Bhella, Mairamara GP (Part)- Mairamara GP excluding- Ambari, <b>Bhowanipur Dev. Block(Part)-</b> Majgaon G.P., Sukhmanah G.P., Datirbori GP. (Part)- Datir Bori, Katola, Rajakhat, Katola Pathar (Katbal Pathar), Galia G.P. (Part)- Dhupal Para, Madhya Paka G.P. (Part)- Goli Bandha, Hatir Tari, Kirkira, Phinguwa Pathar, Niz Bhowanipur G.P (Part)- Karagari, Karagari Pathar, Na-Kuchi Gaon, Na-Kuchi Pathar, Uttar Paka G.P (Part)- Chapar Bari, Phinguwa Gaon, <b>Chakchaka Dev. Block(Part)-</b> Kalahbhanga G.P. (Part)- Bhaluki, Joshihati, Shalmar, Madulijhar G.P. (Part)- Tenga Gaon, Sapana, Kurobaha, Chalchalia, Saru Harid, Jaknikura, <b>Gobardhana Dev. Block(Part)-</b> Paschim Howly GP (Part)- Barbarijhar, Halapakquri, Uttar Howly GP (Part)- Mespara, Gandharipara, <b>Pakabetbari Dev. Block(Part)-</b> Pakabetbari Dev. Block excluding-Dakshin Pub Paka G.P., Dakshin Paka G.P. (Part)- Pithadi Gaon, Dakshin Betbari G.P. (Part)- Paka Betbari Gaon, Keotpara, Uttar Pub Betbari G.P. (Part)- Bamunbari, Rangialortari, Fularguri, Suwagpur, <b>Sarukhetri Dev. Block(Part)-</b> Paschim Sarukhetri G.P (Part)- Ranga Gaon, Kaljahi Pathar, Burikhamar, Ranga Nadir Pam.
26.	<b>Bajali</b>	<b>Pathsala TC, Patacharkuchi TC, Bajali Dev. Block, Bhowanipur Dev. Block(Part)-</b> Bhowanipur Dev. Block excluding-Sarupeta GP, Pub Paka G.P.,Majgaon G.P., Sukhmanah G.P., Chauliabori G.P. (Part)- Dhemchar Pathar, Maidhya Kordoi Guri, Naosarka Pathar, Paschim Kordoi Guri, Soto Kamar, Galia G.P. (Part)- Galia, Gathi Para (Gathia Para), Hari Pur, Purbaluasur, Tapa, Namati, Geruapara G.P. (Part)- Gerua Para, Puran Bhabanipur, Hathinapur G.P. (Part)- Cheki, Medhi Kuchi, Kalbari G.P (Part)- Bangli Para (Para Bengali), Kalbari, Niz Bhowanipur (Part)- Daira Buri, Dakshin Hati, Niz Bhabanipur, Pub Hati, Singimari G.P (Part)- Darupara, Odalguri, Puthimari, Siyalmari, Uttar Pub Paka G.P (Part)- Bagana, Debra, Hathina Pur, Kawaimari, Barsimla, Niz Saldah, Datirbori GP. (Part)- Datir Bori, Katola, Rajakhat, Katola Pathar (Katbal Pathar), Galia G.P. (Part)-

		Dhupal Para, Madhya Paka G.P. (Part)- Goli Bandha, Hatir Tari, Kirkira, Phinguwa Pathar, Niz Bhawanipur G.P (Part)- Karagari, Karagari Pathar, Na-Kuchi Gaon, Na-Kuchi Pathar, Uttar Paka G.P (Part)- Chapar Bari, Phinguwa Gaon.
<b>8. DISTRICT- KAMRUP</b>		
27.	Chamaria	<b>Garoimari Dev. Block, Bongaon Dev. Block(Part)</b> - Uttar Pub Bongaon G.P., Uttar Pachim Bongaon G.P. (Part)- Kalahikash , <b>Chamaria Dev. Block(Part)</b> - Chamaria Dev. Block excluding-Nagarbera G.P., Baruabari G.P. (Part)- Makeli No.1, Hakra Jogipara G. P. (Part)- Dalagaon, Habilapatha, Jogipara , Pijupara G.P. (Part)- Dokuchi , Pijupara , Kalyanpur G.P. (Part)- Naitor Kholo Reserve, Kalyanpur Naitor , Kalyanpur Naitor , Jamlai N.C., Hakra Jogipara G. P. (Part)- Nisilamari , Malibari Satra , Bamunbari G.P. (Part)- No.2 Jogipara Pathar , Chamaria G. P. (Part)- Chamaria Satra , Howlitari, Puthimari , Kahibari , Trilochan G. P. (Part)- Sola Pathar, Trilochan , No.2 Makeli , <b>Chaygaon Dev. Block(Part)</b> - Gumi Bankakata G. P. (Part)- Dhumgara , Pasgumi , Mohgarh , Aggumi , Mazgumi , <b>Rampur Dev. Block(Part)</b> - Sapartari G.P. (Part)- No.1 Kalapani , No.2 Kalapani , Mahmaridia, Charaimari , Sengratari , Kajalartari , Bhurukkata Pam , Kalardia , Pagladia, Dariatari, Rangaduar, Bardia N.C., Bhatkhowa N.C., Chialmari N.C., Bezortari G.P. (Part)- Bardiagaon , No.1 Futuri , No.2 Futuri , Dhalipar , No.3 Futuri , Raumari, Jalandari , Abhipara, Guimara Simina G. P. (Part)- Barbhoi , No. 2 Simina, No. 1 Simina.
28.	Boko-Chaygaon (ST)	<b>Boko Dev. Block, Chaygaon Dev. Block(Part)</b> -Chaygaon Dev. Block excluding-Champak Nagar G. P., Pachim Chaygaon G. P., Chaygaon G. P.,Gumi Bankakata G.P. (Part)- Dhumgara , Pasgumi , Mohgarh , Aggumi , Mazgumi , <b>Bongaon Dev. Block(Part)</b> - Bongaon Dev. Block excluding-Uttar Pub Bongaon G.P., Uttar Pachim Bongaon G.P. (Part)- Kalahikash , <b>Chamaria Dev. Block(Part)</b> - Nagarbera G.P., Baruabari G.P. (Part)- Makeli No.1, Hakra Jogipara G. P. (Part)- Dalagaon, Habilapathar , Jogipara , Pijupara G.P. (Part)- Dokuchi , Pijupara , Kalyanpur G.P. (Part)- Naitor Kholo Reserve, Kalyanpur Naitor , Kalyanpur Naitor , Jamlai N.C., Hakra Jogipara G. P. (Part)- Nisilamari , Malibari Satra , Bamunbari G.P. (Part)- No.2 Jogipara Pathar , Chamaria G. P. (Part)- Chamaria Satra , Howlitari , Puthimari , Kahibari , Trilochan G. P. (Part)- Sola Pathar , Trilochan , No.2 Makeli , <b>Chayani Barduar Dev. Block (Part)</b> - Rajapara G. P. (Part)- Bangali Billa N.C.
29.	Palasbari	<b>Rani Dev. Block, Palasbari Municipal Board, Rampur Dev. Block (Part)</b> -RampurDev. Block excluding-Sapartari G. P. (Part)- No.1 Kalapani , No.2 Kalapani, Mahmaridia , Charaimari , Sengratari , Kajalartari , Bhurukkata Pam , Kalardia, Pagladia, Dariatari, Rangaduar, Bardia N.C., Bhatkhowa N.C., Chialmari N.C., Bezortari G. P. (Part)- Bardiagaon , No.1 Futuri , No.2 Futuri , Dhalipar , No.3 Futuri, Raumari , Jalandari , Abhipara, Guimara Simina G. P. (Part)- Barbhoi , No. 2 Simina, No. 1 Simina, <b>Chaygaon Dev. Block(Part)</b> - Champak Nagar G. P., Pachim Chaygaon G. P., Chaygaon G. P., <b>Chayani Barduar Dev. Block (Part)</b> - Chayani Barduar Dev. Block excluding-Rajapara G. P. (Part)- Bangali Billa N.C.
30.	Hajo-Sualkuchi (SC)	<b>Hajo Dev. Block(Part)</b> -HajoDev. Block excluding-Kalitakuchi G. P. (Part)- Hirajani , Ketekibari Ukhura G. P. (Part)- Ukhura , Mokhonia , Ketekibari, Barchitali, Halsa , Manahkuchi Bahana Hadala Chechamukh G.P (Part)- Manahkuchi , Hadala , Hajo G.P. (Part)- No.4 Bagta , Dakhin Singra , Bagta Swahid Satyanath G.P (Part)- No.1 Bagta , No.2 Bagta , Dihina , Japia , Akadi , Hainadia , <b>Sualkuchi Dev. Block(Part)</b> - Sualkuchi Dev. Block excluding-Pasaria G.P. (Part)- Pacharia Barijani Pathar, <b>Bezara Dev. Block(Part)</b> - Lachit Garh G.P., Dhopatari G.P. (Part)- Karoibari , Rudreswar G.P. (Part)- Gauripur.
31.	Rangia	<b>Rangia Dev. Block, Rangia Municipal Board, Hajo Dev. Block(Part)</b> - Kalitakuchi G.P. (Part)- Hirajani, Ketekibari Ukhura G. P. (Part)- Halsa , Manahkuchi Bahana Hadala Chechamukh G.P (Part)- Manahkuchi , Hadala , Hajo G.P. (Part)- No.4 Bagta, Dakhin Singra, Bagta Swahid Satyanath G.P (Part)- No.1 Bagta , No.2 Bagta , Dihina , Japia , Akadi , Hainadia , <b>Bihdia Jajikona Dev. Block(Part)</b> - Hardutta G.P. (Part)- No.1 Titkuri , No.2 Titkuri , No.3 Titkuri , No.1 Hasong , No.2 Hasong , Madhukuchi G. P. (Part)- Madhukuchi , <b>Kamalpur Dev. Block(Part)</b> - Kamalpur Dev. Block excluding-Barsil G.P., Gopeswar G.P., Modartala G.P., Baihata G.P. (Part)- Baihata , Kokeria , Bardaipakhiya , Kharikot , Kamalpur G.P. (Part)- Kamalpur , Dinkar , Dalma , Sonapur G.P. (Part)- Dhanaka , Raipat , Kalakuchi , Chepti.

32.	Kamalpur	<b>Hajo Dev. Block(Part)</b> - Ketekibari Ukhura G.P. (Part)- Ukhura, Mokhonia, Ketekibari, Barchitali , <b>Sualkuchi Dev. Block(Part)</b> - Pasaria G. P. (Part)- Pacharia Barijani Pathar, <b>Bezara Dev. Block(Part)</b> - Bezara Dev. Block excluding-Lachit Garh G.P., Dhopatari G.P. (Part)- Karoibari , Rudreswar G.P. (Part)- Gauripur , <b>Bihdia Jajikona Dev. Block(Part)</b> - Bihdia Jajikona Dev. Block excluding-Hardutta G.P. (Part)- No.1 Titkuri , No.2 Titkuri , No.3 Titkuri , No.1 Hasong , No.2 Hasong , Madhukuchi G. P. (Part)- Madhukuchi , <b>Kamalpur Dev. Block(Part)</b> - Barsil G.P., Gopeswar G.P., Modartala G.P., Baihata G.P. (Part)- Baihata , Kokeria , Bardaipakhiya, Kharikot, Kamalpur G.P. (Part)- Kamalpur, Dinkar , Dalma , Sonapur G.P. (Part)- Dhanaka , Raipat, Kalakuchi , Chepti .
<b>9. DISTRICT- KAMRUP (METROPOLITIAN)</b>		
33.	Dispur	<b>*Guwahati (M Corp.) (Part)</b> - Ward No.16, Ward No.17, Ward No.22, Ward No.24, Ward No.26, Ward No.43, Ward No.54, Ward No.55, Ward No.56, Ward No.57, Ward No.58, Ward No.59, Ward No.60.
34.	Dimoria (SC)	<b>Chandrapur Dev. Block, Narengi OG, Dimoria Dev. Block, *Guwahati (M Corp.) (Part)</b> - Ward No.52, Ward No.46, Ward No.49.
35.	New Guwahati	<b>*Guwahati (M Corp.) (Part)</b> - Ward No.33, Ward No.34, Ward No.35, Ward No.36, Ward No.37, Ward No.38, Ward No.39, Ward No.40, Ward No.41, Ward No.42, Ward No.44, Ward No.45, Ward No.47, Ward No.48, Ward No.50, Ward No.51, Ward No.53.
36.	Guwahati Central	<b>*Guwahati (M Corp.) (Part)</b> - Ward No.11, Ward No.12, Ward No.14, Ward No.15, Ward No.18, Ward No.19, Ward No.20, Ward No.21, Ward No.23, Ward No.25, Ward No.27, Ward No.28, Ward No.29, Ward No.30, Ward No.31, Ward No.32.
37.	Jalukbari	<b>North Guwahati Municipal Board, Rani Dev. Block, *Guwahati (M Corp.) (Part)</b> - Ward No.1, Ward No.2, Ward No.3, Ward No.4, Ward No.5, Ward No.6, Ward No.7, Ward No.8, Ward No.9, Ward No.10, Ward No.13.
<b>* Name and extent of wards of Guwahati Municipal Corporation as existed during 2001 Census.</b>		
<b>10. DISTRICT- NALBARI</b>		
38.	Barkhetri	<b>Barbhag Dev. Block(Part)</b> - Barbhag Dev. Block excluding-Upar Barbhag (4) G.P. (Part)- Jugurbari, <b>Borigog Banbhag Dev. Block(Part)</b> - Deharkucki GP., Datar GP (Part)- Amara, No.1 Bardhanara, Dhurkuchi, Datar, Narpara, No.2 Bardhanara, Thanpatkuchi, <b>Barkhetri Dev. Block(Part)</b> - Barkhetri Dev. Block excluding-Khandbari Dagapara G.P (Part)- Balikuchi, Ghoga GP (Part)- Badani Akhiya, Chatemari, Ghoga, Hamlakur, Lautola, Joysagar Bartola GP(Part)- Batamari, Loharkatha Adabari GP(Part)- Loharkatha, Mukalmua NarayanpurG.P. (Part)- Lawthari, Narayanpur, Sapkata, <b>Paschim Nalbari Dev. Block(Part)</b> -Dakhin Khetri Dharampur GP., Kakaya GP., Paschim Khetri Dharampur G.P. (Part)- Bar Helacha, Ghilazari, Kaihati, Khelua, Pub Khetri Dharmapur GP. (Part)- Piplibari, Uttar Khetri Dharmapur GP(Part)- Kendubari, Lakhopur, Dakhin Pakowa (1) G.P. (Part)- Nalicha, Dakhin Pakowa (2) G.P(Part)- Jagara, <b>Pub Nalbari Dev. Block(Part)</b> - 2 Khata G.P. (Part)- Balikuchi, Balilecha, Barmurikona, Dhamdhama, Kardaitola, Namdanga, Pajipar, Parowa, 3 Khata G.P. (Part)- Guakuchi, <b>Saru Khetri Dev. Block(Part)</b> - Uttar Pub Sarukhetri GP(Part)- Harighata, Pub Sarukhetri GP (Part)- Balipara Pathar, Khudra Amrikhowa, Bar Amrikhowa, Balipara Pam.
39.	Nalbari	<b>Nalbari Municipal Board, Barbhag Dev. Block(Part)</b> - Upar Barbhag (4) G.P(Part)- Jugurbari, <b>Barkhetri Dev. Block(Part)</b> - Khandbari Dagapara G.P. (Part)- Balikuchi, Ghoga G.P. (Part)- Ghoga, Hamlakur, Lautola, <b>Borigog Banbhag Dev. Block(Part)</b> -Borigog BanbhagDev. Block excluding-Deharkucki GP., Datar GP (Part)- Amara, No.1 Bardhanara, Dhurkuchi, Datar, Narpara, No.2 Bardhanara, Thanpatkuchi, <b>Madhupur Dev. Block(Part)</b> - Pub Natun Deher GP(Part)- Kachimpur, Paschim Natun Deher GP. (Part)- Taumura, Dakhin Natun Deher GP. (Part)- Burinagar, <b>Paschim Nalbari Dev. Block(Part)</b> - Dakhin Pakowa (4) G.P. (Part)- Dangardi, <b>Pub Nalbari Dev. Block(Part)</b> -Pub NalbariDev. Block excluding-2 Khata G.P. (Part)- Balikuchi, Balilecha, Barmurikona, Dhamdhama, Kardaitola, Namdanga, Pajipar, Parowa, 3 Khata G.P. (Part)- Guakuchi, Dakhin Bahjani GP.

		(Part)- Makaldara, Deharkalakuchi, Kumarikata, Paschim Khatar Kalakuchi, Paschim Batahgila GP. (Part)- Dhekiabari, Uttar Bahjani GP. (Part)- Doukuchi.
40.	Tihu	<b>TihuDev. Block, Tihu Municipal Board, Barkhetri Dev. Block(Part)</b> - Khandbari Dagapara G.P. (Part)- Khandbari Dagapara G.P. excluding- Balikuchi, Ghoga GP. (Part)- Badani Akhiya, Chatemari, Joysagar Bartola GP. (Part)- Batamari, Loharkatha Adabari GP. (Part)- Loharkatha, Mukalmua NarayanpurG.P. (Part)- Lawthari, Narayanpur, Sapkata, <b>Madhupur Dev. Block(Part)</b> - Madhupur Dev. Block excluding-Pub Natun Deher GP. (Part)- Kachimpur, Paschim Natun Deher GP. (Part)- Taumura, Dakhin Natun Deher GP. (Part)- Burinagar, <b>Paschim Nalbari Dev. Block(Part)</b> - Paschim Nalbari Dev. Block excluding-Dakhin Khetri Dharampur GP, Kakaya GP, Paschim Khetri Dharampur G.P(Part)- Bar Helacha, Ghilazari, Kaihati, Khelua, Pub Khetri Dharmapur GP. (Part)- Piplibari, Uttar Khetri Dharmapur GP. (Part)- Kendubari, Lakhopur, Dakhin Pakowa (1) G.P. (Part)- Nalicha, Dakhin Pakowa (2) G.P. (Part)- Jagara, Dakhin Pakowa (4) G.P. (Part)- Dangardi, <b>Pub Nalbari Dev. Block(Part)</b> - Dakhin Bahjani GP. (Part)- Makaldara, Deharkalakuchi, Kumarikata, Paschim Khatar Kalakuchi, Paschim Batahgila GP. (Part)- Dhekiabari, Uttar Bahjani GP. (Part)- Doukuchi.
<b>11. DISTRICT- BAKSA</b>		
41.	Manas	<b>Gobardhana Dev. Block, Jalah Dev. Block (Part)</b> -Jalah Dev. Block excluding- Golagaon VCDC, Jalagaon VCDC, Dangrigaon VCDC, Koklabari VCDC, Kamardwisa VCDC, Gadhuligaon VCDC (Part)- Gadhuligaon, Laukhata, <b>Baksa Dev. Block(Part)</b> - Thamna VCDC.
42.	Baksa (ST)	<b>Tihu Barama Dev. Block, Mushalpur Municipal Board, Baksa Dev. Block(Part)</b> - Baksa Dev. Block excluding- Thamna VCDC, <b>Dhamdhama Dev. Block(Part)</b> - Pakhamara VCDC, <b>Jalah Dev. Block (Part)</b> - Golagaon VCDC, Jalagaon VCDC, Dangrigaon VCDC, Koklabari VCDC, Kamardwisa VCDC, Gadhuligaon VCDC (Part)- Gadhuligaon, Laukhata.
43.	Tamulpur (ST)	<b>Dhamdhama Dev. Block(Part)</b> - Dhamdhama Dev. Block excluding- Pakhamara VCDC, <b>Nagrijiuli Dev. Block(Part)</b> - Niz Defeli VCDC, Gandhibari VCDC (Part)- Dakhinandhibari, Kachukata, Pubkachuata, Uttargandhibari, <b>Tamulpur Dev. Block(Part)</b> - Tamulpur Dev. Block excluding- Dwarkuchi VCDC (Part)- Chiknibari, <b>Borigog Banbhag Dev. Block(Part)</b> - Allia G.P, Khatikuchi G.P.
44.	Goreswar	<b>Goreswar Dev. Block, Goreswar Municipal Board, Nagrijiuli Dev. Block(Part)</b> - Nagrijiuli Dev. Block excluding- Niz Defeli VCDC, Gandhibari VCDC (Part)- Dakhinandhibari, Kachukata, Pubkachuata, Uttargandhibari, <b>Tamulpur Dev. Block(Part)</b> - Dwarkuchi VCDC (Part)- Chiknibari.
<b>12. DISTRICT- UDALGURI</b>		
45.	Bhergaon	<b>Bhergaon Dev. Block, Khoirabari Dev. Block</b>
46.	Udalguri (ST)	<b>Udalguri Municipal Board, Rowta Dev. Block (Part)</b> -Rowta Dev. Block excluding- Rowta VCDC, Rowta Bagan VCDC, Rowta Station VCDC, Phuhurabari VCDC, Dhansiri VCDC, Ekrabari VCDC (Part)- Aminpara, Panikhaity, <b>Kalaigaon Dev. Block (Part)</b> - Jhargaon Kadamguri VCDC, <b>Udalguri Dev. Block(Part)</b> - Udalguri Dev. Block excluding- Bongaon VCDC, Bhutiachang VCDC, Khaira Jangal VCDC, Hatigarh VCDC, Panery VCDC, Ratanpur VCDC, Ghagra VCDC, Purandia VCDC, Simaluguri VCDC, Merbangchuba VCDC, Chamuapara VCDC, Murmela VCDC.
47.	Mazbat	<b>Borsola Dev. Block, Mazbat Dev. Block, Bechimari Dev. Block(Part)</b> - Dalakati Boro Bazar VCDC, Gerua VCDC, No.1 Barjhar, No.2 Barjhar, No.1 Darrang Barjhar, No.2 Darrang Barjhar, No.3 Darrang Barjhar, Barjhar Grant, Pakoribari, <b>Dalgaon Sialmari Dev. Block(Part)</b> - Koupati VCDC, <b>Rowta Dev. Block (Part)</b> - Rowta VCDC, Rowta Bagan VCDC, Rowta Station VCDC, Phuhurabari VCDC, Dhansiri VCDC, Ekrabari VCDC (Part)- Aminpara, Panikhaity.
48.	Tangla	<b>Tangla Municipal Board, Paschim Mangaldai Dev. Block, Pub Mangaldai Dev. Block, Kalaigaon Dev. Block (Part)</b> -Kalaigaon Dev. Block excluding- Jhargaon Kadamguri VCDC, <b>Udalguri Dev. Block(Part)</b> - Bongaon VCDC, Bhutiachang VCDC, Khaira Jangal VCDC, Hatigarh VCDC, Panery VCDC, Ratanpur VCDC,

		Ghagra VCDC, Purandia VCDC, Simaluguri VCDC, Merbangchuba VCDC, Chamuapara VCDC, Murmela VCDC.
<b>13. DISTRICT- DARRANG</b>		
49.	Sipajhar	<b>Sipajhar Municipal Board, Kalaigaon Dev. Block(Part)-</b> Bhuragarh G.P., Lakhimpur G.P., Namkhola G.P., Outala G.P. (Part)- Durga Gaon, Bechimari, Kamarpara Gaon, Kapilisatra, Neogpara, Tengabari G.P.(Part)- Choudhuripara, Dakshin Bokrajhar, Garubandha, Tengabari, Udmari Gaon, <b>Sipajhar Dev. Block(Part)-</b> Sipajhar Dev. Block excluding- Debananda G.P. (Part)- Barachuba.
50.	Mangaldai	<b>Kharupetia Town Committee, Mangaldai Municipal Board, Kalaigaon Dev. Block(Part)-</b> Kalaigaon Dev. Block excluding- Bhuragarh G.P., Lakhimpur G.P., Namkhola G.P., Panbari GP (Kalitapara G.P.), Shyamtila G.P., Outala G.P. (Part)- Durga Gaon, Bechimari, Kamarpara Gaon, Kapilisatra, Neogpara, Tengabari G.P.(Part)- Choudhuripara, Dakshin Bokrajhar, Garubandha, Tengabari, Udmari Gaon, Barbagan GP (Part)- Kawadanga, Rajapukhuri G.P. (Part)- Rajahowli, Chamuakhat, Rajapukhuri Habi, Bherbherijhar, <b>Pachim Mangaldai Dev. Block(Part)-</b> Pachim Mangaldai Dev. Block excluding- Rowmari G.P. (Part)- No.1 Borolakhaiti, No.2 Borolakhaiti, No.3 Borolakhaiti, <b>Pub Mangaldai Dev. Block(Part)-</b> Abhaipukhuri G.P., Bandia G.P., Mowamari G.P., Ondolajhar G.P., Balabari G.P. (Part)- Niz Shyamabari, Chaulkhowa G.P. (Part)- No.1 Chaulkhowa, No.2 Chaulkhowa, Dhula G.P. (Part)- Garapari Nispi, No.1 Magurmari, No.2 Magurmari, Paniakhat, Khataniapara G.P. (Part)- Karmipara, No.2 Majgaon, Ojhagaon G.P. (Part)- Islampur, Keotchuba, No.2 Kharupetia (NC), Ojhagaon, Pub-Chuba, Puthimari G.P. (Part)- Algachar, <b>Sipajhar Dev. Block(Part)-</b> Debananda G.P. (Part)- Barachuba
51.	Dalgaon	<b>Bechimari Dev. Block, Dalgaon- Sialmari Dev. Block, Kalaigaon Dev. Block(Part)-</b> Panbari GP (Kalitapara G.P.), Shyamtila G.P., Barbagan GP (Part)- Kawadanga, Rajapukhuri G.P. (Part)- Rajahowli, Chamuakhat, Rajapukhuri Habi, Bherbherijhar, <b>Pachim Mangaldai Dev. Block(Part)-</b> Rowmari G.P. (Part)- No.1 Borolakhaiti, No.2 Borolakhaiti, No.3 Borolakhaiti, <b>Pub Mangaldai Dev. Block(Part)-</b> Pub Mangaldai Dev. Block excluding- Abhaipukhuri G.P., Bandia G.P., Mowamari G.P., Ondolajhar G.P., Balabari G.P. (Part)- Niz Shyamabari, Chaulkhowa G.P. (Part)- No.1 Chaulkhowa, No.2 Chaulkhowa, Dhula G.P. (Part)- Garapari Nispi, No.1 Magurmari, No.2 Magurmari, Paniakhat, Khataniapara G.P. (Part)- Karmipara, No.2 Majgaon, Ojhagaon G.P. (Part)- Islampur, Keotchuba, No.2 Kharupetia (NC), Ojhagaon, Pub-Chuba, Puthimari G.P. (Part)- Algachar.
<b>14. DISTRICT- MORIGAON</b>		
52.	Jagiroad (SC)	<b>Bhurbandha Dev. Block(Part)-</b> Ajarbari G.P. , Baghara G.P. (Part)- Bagharagaon , Silsako , Bakarichapari , Baghara pathar , Gunamora No.1 , Gunamora No.2, Jerangagaon , Dighalbori G.P. (Part)- Bakharbori , Bowalguri , Chutiakhal , Da-Chikabori , Dhekiphalabori , Balipathar , Udari , Barunguri , Patkumoi, Manipur G.P. (Part)- Basnaghat , Manipur No.1, Bormanipur , Ulubari , Oujarigaon , Katalamara , Bahakajari pathar , Pakamura , Jarbori , Solmari G.P. (Part)- Dihuki chamaka , Solmari, Solmari Mikirgaon , Konwargaon G.P. (Part)- Saruduani , <b>Mayong Dev. Block(Part)-</b> Mayong Dev. Block excluding-Lehpali G.P. , Gagalmari G.P., Telehi G.P. (Part)- Naramari-1, Naramari-2, Gagalmari Achigarh G.P. (Part)- Gagalmari Achigarh, Garaimari , Nandinibori , Garmari G.P.(Part)- Kopoujari , Belorbori , Kacharijan , Ghagua G.P. (Part)- Karatipam , <b>Chanderpur Dev. Block(Part)-</b> Pachim Mayaong GP (Part)- Kajali Chouki, Gobardhan Grant, Hatibagara, Ghoramarajan Pam, Dhepujijan Pam, Mikirpam, Ghobhali, Kamarpur Pahar, Kamarpurgaon, No.1 Dhankhunda, No.2 Dhankhunda, Dhepuji Pathar.
53.	Laharighat	<b>Moirabari Dev. Block, Bhurbandha Dev. Block(Part)-</b> Rangadaria G.P. (Part)- Rangadaria , Borigaon , Tumukabori , Dighalipathar , Chataribori , Tarabori G.P. (Part)- Kalikajari , <b>Mayong Dev. Block(Part)-</b> Lehpali G.P. , Gagalmari G.P. (Part)- Gagalmari No.1, Gagalmari No.2, Khatarbori Mikirgaon, Merorhabi, Kacharigaon , Borkurani , Gagalmari Achigarh G.P. (Part)- Gagalmari Achigarh, Garaimari , Nandinibori , Garmari G.P.(Part)- Kopoujari , Belorbori , Kacharijan , Ghagua G.P. (Part)- Karatipam , <b>Dolonghat Dev. Block(Part)-</b> Chabukdhara G.P. (Part)- Paraliguri , Khalapia , <b>Batadroba Dev. Block(Part)-</b> Silpukhuri GP, <b>Kapili Dev. Block(Part)-</b> Kalmaubari G.P., Charaibahi G.P. (Part)- Ghorapak Pathari , Jaluguti

		G.P. (Part)- Lochanabori , Majorbori , Mikirgaon G.P. (Part)- Rahdhala , Boramara pathar , <b>Laharighat Dev. Block(Part)</b> - Laharighat Dev. Block excluding- Laubhurunga G.P., Niz-Gerua G.P., Niz-Chaharia G.P. , Kushtoli G.P. (Part)- Barangani Pathar , Garapar , Pukarkata , Kamarbori , Hariabeel, Salsingabori , Kanfalatup , Geruabil , Baralimari G.P. (Part)- Borpathar -1 , Borpathar -2, Hindu Japari , Japari , Taptala , Rowmari , Banmuri , Darangigaon , Bhuragaon G.P. (Part)- Bhuragaon Town, Bordubatup G.P. (Part)- Borduvatup , Sonduvatup , Barukati , Dhupguri G.P. (Part)- Dhupguri , Jengarbori , Batabori , Hoibargaon G.P. (Part)- Kubetari , Boralimari beel, Pakariguri , Merbeel habi , Merbeel , Joribor G.P. (Part)- Bhakuamari , Bhakuamari pam, Besamari duba , Auguri pam , Borchala G.P. (Part)- Borchala - 1 , Pavakati G.P. (Part)- Pavakati, Dighaliati .
54.	Morigaon	<b>Morigaon Municipality, Bhurbandha Dev. Block(Part)</b> -Bhurbandha Dev. Block excluding-Ajarbari G.P, Baghara G.P. (Part)- Bagharagaon , Silsako , Bakarichapari , Baghara pathar, Gunamora No.1 , Gunamora No.2, Jerangagaon , Dighalbori G.P. (Part)- Bakhabori, Bowalguri , Chutiakhal , Da-Chikabori , Dhekiphalabori , Balipathar , Udari , Barunguri , Patkumoi, Manipur G.P. (Part)- Basnaghat , Manipur No.1, Bormanipur , Ulubari , Oujarigaon , Katalamara , Bahakajari pathar, Pakamura, Jarbori , Solmari G.P. (Part)- Dihuki chamaka , Solmari , Solmari Mikirgaon , Konwargaon G.P. (Part)- Saruduani , Rangadaria G.P. (Part)- Rangadaria , Borigaon , Tumukabori , Dighalipathar , Chataribori , Tarabori G.P. (Part)- Kalikajari , <b>Mayong Dev. Block(Part)</b> - Gagalmari G.P. (Part)- Bahakajari, Telehi G.P. (Part)- Naramari-1, Naramari-2, <b>Dolonghat Dev. Block(Part)</b> - Dolonghat Dev. Block excluding- Chabukdhara G.P. (Part)- Paraliguri , Khalapia , <b>Kapili Dev. Block(Part)</b> - Kapili Dev. Block excluding-Kalmaubari G.P., Charaibahi G.P. (Part)- Ghorapak Pathari , Jaluguti G.P. (Part)- Lochanabori , Majorbori , Mikirgaon G.P. (Part)- Rahdhala , Boramara pathar , <b>Laharighat Dev. Block(Part)</b> - Laubhurunga G.P., Niz-Gerua G.P., Niz-Chaharia G.P. , Kushtoli G.P. (Part)- Barangani Pathar, Garapar, Pukarkata, Kamarbori , Hariabeel, Salsingabori , Kanfalatup , Geruabil , Baralimari G.P. (Part)- Borpathar -1 , Borpathar -2, Hindu Japari , Japari , Taptala , Rowmari , Banmuri , Darangigaon , Bhuragaon G.P. (Part)- Bhuragaon Town, Bordubatup G.P. (Part)- Borduvatup , Sonduvatup , Barukati , Dhupguri G.P. (Part)- Dhupguri , Jengarbori , Batabori , Hoibargaon G.P. (Part)- Kubetari , Boralimari beel, Pakariguri , Merbeel habi , Merbeel , Joribor G.P. (Part)- Bhakuamari , Bhakuamari pam, Besamari duba , Auguri pam , Borchala G.P. (Part)- Borchala - 1 , Pavakati G.P. (Part)- Pavakati , Dighaliati.
<b>15. DISTRICT- NAGAON</b>		
55.	Dhing	<b>Moirabari PT. Dev. Block, Dhing T.C., Batadraba Dev. Block(Part)</b> - Batadraba Dev. Block excluding-Batadraba G.P. (Part)- Batadraba Barhisa, Batadraba Saruhia, Bhomoraguri G.P. (Part)- Bhumura Guri, <b>Juria Dev. Block(Part)</b> - Bolikatia G.P., Jaramari Langia G.P., Jengani Koladuba G.P., Patiachapari Rowmari G.P., Sonaibera Simaluati G.P (Part)- Sunai Bera Gaon, Keri-Meri.
56.	Rupahihat	<b>Kaliabor Dev. Block(Part)</b> - Uttar Paschim Pubthoria G.P. (Part)- Bhakuwamari, Garaimari, <b>Lawkhowa Dev. Block(Part)</b> - Bhurbandha G.P. (Part)- Bogamukh No.7, Bogamukh No.6, Bogamukh No.5, Bogamukh No.4, Bogamukh No.3, Bogamukh No.2, Bogamukh No.1, Bhurbandha No.1, Bhurbandha No.3, Salpara G.P. (Part)- Pachim Salpara, Salpara F.V., <b>Pachim Kaliabor Dev. Block(Part)</b> - Barghuli G.P. (Part)- Borghuli No.2, Borghuli No.3, Borghuli No.1, <b>Dolongghat Dev. Block(Part)</b> - Hatijujua G.P., <b>Juria Dev. Block(Part)</b> - Juria Dev. Block excluding-Bolikatia G.P., Jaramari Langia G.P., Jengani Koladuba G.P., Patiachapari Rowmari G.P., Sonaibera Simaluati G.P. (Part)- Sunai Bera Gaon, Keri-Meri, <b>Khagarijan Dev. Block (Part)</b> - Kendu Guri G.P. (Part)- Kendu Guri, <b>Rupahihat Dev. Block(Part)</b> - Hathi Para G.P., Fotaljar G.P., Fakali G.P.
57.	Kaliabor	<b>Bajiagaon Dev. Block(Part)</b> - Kuhumtoli G.P., Amlokhi G.P., Mowamari G.P. (Part)- Garumara No.1, Majuli, Garumara No.2, Rangagora G.P. (Part)- Chokitup, Gotonga, <b>Kaliabor Dev. Block(Part)</b> - Kaliabor Dev. Block excluding-Uttar Paschim Pubthoria G.P. (Part)- Bhakuwamari, Garaimari, <b>Lawkhowa Dev. Block(Part)</b> - Lawkhowa Dev. Block excluding-Magurmari G.P. , Bhatiakhali G.P., Kawaimari G.P., Singimari G.P., Bhurbandha G.P. (Part)- Bogamukh No.7, Bogamukh No.6, Bogamukh No.5, Bogamukh No.4, Bogamukh No.3, Bogamukh No.2, Bogamukh

		No.1, Bhurbandha No.1, Bhurbandha No.3, Salpara G.P. (Part)- Pachim Salpara, Salpara F.V., Karoiguir, Kathpara G.P. (Part)- Pachim Larimukh, Kathpara, Lawkhowa G.P. (Part)- Barunguri, Ambagan G.P. (Part)- Uttar Potakalang, Dakhin Potakolong, <b>Pachim Kaliabor Dev. Block(Part)</b> - Pachim Kaliabor Dev. Block excluding- Kathalguri G.P. (Part)- Kathalguri G.P. excluding-Simona Bosti No.1, Barghuli G.P. (Part)- Borghuli No.2, Borghuli No.3, Borghuli No.1.
58.	Samaguri	<b>Bajiagaon Dev. Block(Part)</b> - Bajiagaon G.P. , Kanuamari G.P. , Khatowal G.P. (Part)- Gerua Mukh, Gerua Gaon, Mowamari G.P. (Part)- Tekeli Pota, Paghali, Mowamari, <b>Khagarijan Dev Block (Part)</b> - Herapati G.P., Lawgaon G.P., Bhakatgaon G.P., Borbheti G.P., Dipahalu G.P. (Part)- Dipahalu, Kenduguri G.P. (Part)- Rupahi Gaon, Rangagarahuj G.P. (Part)- Katimari Grant, <b>Lawkhowa Dev. Block(Part)</b> - Bhatiakhali G.P., Kawaimari G.P., Singimari G.P., Magurmari G.P., Kathpara G.P. (Part)- Pachim Larimukh, Kathpara, Lawkhowa G.P. (Part)- Barunguri, Salpara G.P. (Part)- Karoiguir, Ambagan G.P. (Part)- Uttar Potakalang, Dakhin Potakolong, <b>Rupahihat Dev. Block(Part)</b> - Rupahihat Dev. Block excluding-Futaljar G.P., Fakali G.P., Hathi Para G.P., Gereki G.P. (Part)- Latabowa, Kumar Gaon, Gatanga G.P. (Part)- Gatanga, Halowa Gaon.
59.	Barhampur	<b>Kampur T.C., Bajiagaon Dev. Block(Part)</b> - Bajiagaon Dev. Block excluding-Kuhumtoli G.P., Amlokhi G.P., Mowamari G.P., Bajiagaon G.P. , Kanuamari G.P. , Rangagora G.P. (Part)- Chokitup, Gotonga, Khatowal G.P. (Part)- Gerua Mukh, Gerua Gaon, <b>Barhampur Dev. Block(Part)</b> - Barhampur Dev. Block excluding-Katanigaon G.P., Uriagaon G.P., Sutargaon G.P. (Part)- Dewri Gaon, Birahi Gaon, Barhampur G.P. (Part)- Maz Putani, Niz-Gumutha Gaon, <b>Binakandi Dev. Block(Part)</b> - Baliram G.P., Jamunamukh G.P., Na-Gayapam G.P., Akashiganaga G.P. (Part)- Dikhorumukh (Dekharumukh), Tapatjuri, Parakhowa, Urdha Gaon, Bheroni, Ganga Dhisha F.V., Changmaji G.P.(Part)- Changmaji Mikir Gaon, Sarlock G.P. (Part)- Patidoiya, Sutargaon G.P. (Part)- Mikirati Hawgaon, Bheloguri G.P. (Part)- Block No-48, Sarupather, Bheloguri, Bheloguri Pather, <b>Jugijan Dev. Block(Part)</b> - Barafuti G.P. (Part)- Ahumpura, Baliram Pathar (Baliram), Brajapur, Barafuti, <b>Kathiatoli Dev. Block(Part)</b> - Kathiatoli Dev. Block excluding- Bakulguri G.P., Barpathar G.P., Longjap G.P., Gerjai Pam G.P., Madhapara G.P. , Singimari G.P., Juripar G.P., Garukhunda G.P. (Part)- Chira Pathar, Debnarikali G.P. (Part)- Bundura, Dab Narikali, Baga Gorai Mari, Kachuwa G.P.(Part)- Rangalu Basti (Ranglu Basti), Niz Kampur G.P. (Part)- Kalai Khowa, Darangi Gaon, Bhaluka Guri, Kekuribari, <b>Pachim Kaliabor Dev. Block(Part)</b> - Kathalguri G.P. (Part)- Kathalguri G.P. excluding- Simona Bosti No.1, <b>Pakhimoria Dev. Block(Part)</b> - Pakhimoria G.P. (Part)- Alapia Bebejia, Nonoi-Namkuri, Bhelai Gaon, <b>Rupahihat Dev. Block(Part)</b> - Gereki G.P. (Part)- Latabowa, Kumar Gaon.
60.	Nagaon-Batadraba	<b>Nagaon M.B., Barhampur Dev. Block(Part)</b> - Katanigaon G.P., Uriagaon G.P., Sutargaon G.P. (Part)- Dewri Gaon, Birahi Gaon, Barhampur G.P. (Part)- Maz Putani, Niz-Gumutha Gaon, <b>Batadraba Dev. Block(Part)</b> - Batadraba G.P. (Part)- Batadraba Barhisa, Batadraba Saruhia, Bhomoraguri G.P. (Part)- Bhumura Guri, <b>Dolongghat Dev. Block(Part)</b> - Aibheti G.P., Maj Jojori G.P., Raidongia G.P., Niz Hatichung G.P. (Part)- Phulaniati, Darangial, <b>Khagarijan Dev Block (Part)</b> - Khagarijan Dev Block excluding- Bebejia Demow Bangthai G.P., Bhakatgaon G.P., Borbheti G.P., Herapati G.P., Lawgaon G.P., Kendu Guri G.P. , Dipahalu G.P. (Part)- Dipahalu, Rangagarahuj G.P. (Part)- Katimari Grant, <b>Pakhimoria Dev. Block(Part)</b> - Pakhimoria Dev. Block excluding-Dakhinpat G.P., Dewdhar G.P., Tulsi Dewri G.P., Pakhimoria G.P. (Part)- Alapia Bebejia, Nonoi-Namkuri, Bhelai Gaon, Uzara Gaon (Uzra Gaon), Jalah Gaon, Bali Choria Bil (Balinaria Bil), Dakarghat G.P. (Part)- Kumartup (Kamartup), Jarani, Na-Bebejia, <b>Rupahihat Dev. Block(Part)</b> - Gatanga G.P. (Part)- Gatanga, Halowa Gaon.
61.	Raha (SC)	<b>Kapili Dev. Block, Raha M.B., Raha Dev. Block, Kathiatoli Dev. Block(Part)</b> - Gerjai Pam G.P., Madhapara G.P. , Debnarikali G.P. (Part)- Bundura, Dab Narikali, Baga Gorai Mari, Juripar G.P. (Part)- Juripar, Kachuwa G.P.(Part)- Rangalu Basti (Ranglu Basti), Niz Kampur G.P. (Part)- Kalai Khowa, Darangi Gaon, Bhaluka Guri, Kekuribari, Singimari G.P. (Part)- Chitalmari, Leprosi Colony, Jungthung No.1 (Jungthung), <b>Dolongghat Dev. Block(Part)</b> - Dolongghat Dev. Block excluding-Aibheti G.P., Maj Jojori G.P., Hatijujua G.P., Raidongia G.P., Niz Hatichung G.P.

		(Part)- Phulaniati, Darangial, <b>Khagarijan Dev Block (Part)</b> - Bebejia Demow Bangthai G.P., <b>Pakhimoria Dev. Block(Part)</b> - Dakhinpat G.P., Dewdhar G.P., Tushi Dewri G.P., Pakhimoria G.P. (Part)- Uzara Gaon (Uzra Gaon), Jalah Gaon, Bali Choria Bil (Balinaria Bil), Dakarghat G.P. (Part)- Kumartup (Kamartup), Jarani, Na-Bebejia.
62.	<b>Binnakandi</b>	<b>Doboka T.C., Jugijan Dev. Block(Part)</b> - Ashinagar G.P., Gopal Nagar G.P., Hindu Block G.P., Islam Nagar G.P., Barafuti G.P. (Part)- Jugijan, Pub Jugijan, Fakali, Borpukhuri G.P. (Part)- Rajapukhuri, Danki Pathar, Kandulimari G.P. (Part)- Kandulimari, Mahpara, Dobokanala, Amlipukhuri Gaon, Amlipukhuri Reserve, <b>Binnakandi Dev. Block(Part)</b> - Binnakandi Dev. Block excluding-Baliram G.P., Jamunamukh G.P., Na-Gayapam G.P., Akashiganaga G.P. (Part)- Dikhorumukh (Dekharumukh), Tapatjuri, Parakhowa, Urdha Gaon, Bheroni, Ganga Dhisha F.V., Changmaji G.P.(Part)- Changmaji Mikir Gaon, Sarlock G.P. (Part)- Patidoiya, Sutargaon G.P. (Part)- Mikirati Hawgaon, Bheloguri G.P. (Part)- Block No-48, Sarupather, Bheloguri, Bheloguri Pather, Forest (Part)- Dighaljar (Dighaljarani) (Doboka Dighaljarani F.V), <b>Lumding Dev. Block(Part)</b> - Kaki Tangia G.P. (Part)- Village No.7 Block No.1, F.T.V.No.1(Kakitangia F.V.No.1), F.T.V.No.2(Kakitangia No.2).
63.	<b>Hojai</b>	<b>Hojai M.B., Kathiatoli Dev. Block(Part)</b> - Bakulguri G.P., Barpathar G.P., Longjap G.P., Garukhunda G.P. (Part)- Chira Pathar, Juripar G.P. (Part)- Makhani Basti, Barpani Bagan, Pandit Ghat, Dhan Chala, Singimari G.P. (Part)- Kamarpha No.1 (Kamarpho No.1), Kamarpha No.2, Jungthung No.2 (Jungthung), Uttar Ameri, Singi Mari, Dakhin Ameri, Raja Pahar No.1, Raja Pahar No.2, Dakhin Jar Bagan, <b>Dhalpukhuri Dev. Block(Part)</b> - Farmarpar G.P., Laskarpathar G.P., Kumurakata G.P., Nandapur G.P., Singaribasti G.P., Milikbosti G.P., Baluhandar G.P., Bordolong G.P. , Dhalpukhuri G.P., Lanka Bheta G.P., Padum Pukhuri G.P., Bhalukmari G.P. (Part)- Sankar Basti, Pam Gaon, Jura Pukhuri, Ita Gaon, <b>Jugijan Dev. Block(Part)</b> - Jugijan Dev. Block excluding- Ashinagar G.P., Gopal Nagar G.P., Hindu Block G.P., Islam Nagar G.P., Barafuti G.P., Borpukhuri G.P. (Part)- Rajapukhuri, Danki Pathar, Kandulimari G.P. (Part)- Kandulimari, Mahpara, Dobokanala, Amlipukhuri Gaon, Amlipukhuri Reserve, <b>Udali Dev. Block(Part)</b> - Kandura Buragaon G.P. (Part)- Barbaha (Borboha), Kandura, Pub Kandura, 1 No. Kaki G.P. (Part)- Village No.1 Block No.1(Village No.1Block No.1N.C), Village No.2 Block No.1, Village No.5 Block No.1.
64.	<b>Lumding</b>	<b>Lumding M.B., Lumding Rly. Colony C.T., Lanka T.C., Dhalpukhuri Dev. Block(Part)</b> - Dhalpukhuri Dev. Block excluding-Farmarpar G.P., Laskarpathar G.P., Kumurakata G.P., Nandapur G.P., Singaribasti G.P., Milikbosti G.P., Baluhandar G.P., Bordolong G.P. , Dhalpukhuri G.P. , Lanka Bheta G.P., Padum Pukhuri G.P., Bhalukmari G.P. (Part)- Sankar Basti, Pam Gaon, Jura Pukhuri, Ita Gaon, <b>Lumding Dev. Block(Part)</b> - Lumding Dev. Block excluding-Kaki Tangia G.P. (Part)- Village No.7 Block No.1, F.T.V.No.1(Kakitangia F.V.No.1), F.T.V.No.2(Kakitangia No.2), <b>Udali Dev. Block(Part)</b> - Udali Dev. Block excluding- Kandura Buragaon G.P. (Part)- Barbaha (Borboha), Kandura, Pub Kandura, 1 No. Kaki G.P. (Part)- Village No.1 Block No.1(Village No.1Block No.1N.C), Village No.2 Block No.1, Village No.5 Block No.1.
<b>16. DISTRICT- SONITPUR</b>		
65.	<b>Dhekiajuli</b>	<b>Dhekiajuli MB, Barchalla Dev. Block(Part)</b> - Barchalla Dev. Block excluding-Borbhagia Belsiri G.P. (Part)- No.2 Bochasimalu , Orang Protected Forest Area, Marisali Tapu, Sani Tapu, Kania Tapu, Majuli Sar, Dakhin Singri GP. (Part)- No.1 Bochasimalu , Gupteswar G.P (Part)- No.4 Singri Bagan , Ramdas Tapu, No.6 Singri Bagan , Natun Sirajuli G.P. (Part)- Nam Bagari Bari , Pirakata G.P. (Part)- No.1 Pirakata Bangali, Pirakata , No.1 Singari Bagan, Pirakata Kachari, No.5 Singari Bagan, No.2 Singari Bagan, No.3 Singari Bagan, Benchimari , No.2 Pirakata Bangali Gaon, Lulukai Gaon, Dhirai Majuli, Sirajuli G.P. (Part)- Keheru Khanda Pather , <b>Dhekiajuli Dev. Block(Part)</b> - Amiyapur GP, Bhotpara G.P, Chenimari G.P, Mazrowmari G.P, Mizibari G.P, Raikashmari G.P, Sopai G.P, Batasipur G.P (Part)- Madhupur Ban , Batachipur, No.1 Dibru Darrang , No.2 Dibrudarang Bagan, Chamaguri Tea Estate, Chari Duar Forest Prtd. Area, Panbari G.P (Part)- Gorjuli ,



		No.3 Panbari Bagan, No.2 Panbari Bagan, No.1 Panbari Bagan, Keherukhanda G.P. (Part)- Mitharam Bangali Gaon, <b>Balipara Dev. Block(Part)</b> - Gormora G.P. (Part)- Urohiloga Ban Gaon, Kachari Gaon Pambasti, Gamari Loga, Bogibil, Sijuguri Gajan Juri, Borbil Mariani, Pub Barbil, Joy Pur, Singi Mari, Gergua Juli No. 3, Sourang Juli, Soranloga, Pachim Kakjuli No 1 & 2, Dahlakar, Kaubari, Dangapara (A & B), Laimendara, Pachim Mansiri, Pachim Mansiri Sonapur, Pachim Kailajuli No 2, Pubmansiri, Dopdopi Rangpur (A), Lal- Barahi, Lal- Barahi No. 1, Dopdopi, Kailajuli No 1, Ganeshpur No 4, Milan Pur, Gergua Juli No. 5, Tarabil No. 3, Betbari No. 3, New Gaon, Balapara (A) No. 1, Bata Bari No. 1, Rupsjuli, Tarabil No.1, Azar Bar.
66.	<b>Barchalla</b>	<b>Rangapara Dev. Block(Part)</b> - Sonajuli G.P (Part)-No.1 Tarajuli TE, No.2 Tarajuli, No. 1 Dhendai TE, <b>Barchalla Dev. Block(Part)</b> - Borbhagia Belsiri G.P. (Part)- No.2 Bochasimalu , Orang Protected Forest Area, Marisali Tapu, Sani Tapu, Kania Tapu, Majuli Sar, Dakhin Singri GP. (Part)- No.1 Bochasimalu , Gupteswar G.P (Part)- No.4 Singri Bagan , Ramdas Tapu, No.6 Singri Bagan , Natun Sirajuli G.P. (Part)- Nam Bagari Bari , Pirakata G.P. (Part)- No.1 Pirakata Bangali, Pirakata , No.1 Singari Bagan, Pirakata Kachari, No.5 Singari Bagan, No.2 Singari Bagan, No.3 Singari Bagan, Benchimari , No.2 Pirakata Bangali Gaon, Lulukai Gaon, Dhirai Majuli, Sirajuli G.P. (Part)- Keheru Khanda Pather , <b>Bihaguri Dev. Block(Part)</b> - BihaguriDev. Block excluding-Bahbari G.P (Part)- No. 1 Rupajuli T.E, No. 2 Rupajuli T.E, No. 3 Rupajuli T.E, <b>Dhekiajuli Dev. Block(Part)</b> - Dhekiajuli Dev. Block excluding-Amiyapur GP, Bhotpara G.P, Chenimari G.P, Mazrowmari G.P, Mizibari G.P, Raikashmari G.P, Sopai G.P, Batasipur G.P (Part)- Madhupur Ban , Batachipur, No.1 Dibru Darrang , No.2 Dibrudarang Bagan, Chamaguri Tea Estate, Chari Duar Forest Prtd. Area, Panbari G.P (Part)- Gorjuli , No.3 Panbari Bagan, No.2 Panbari Bagan, No.1 Panbari Bagan, Keherukhanda G.P. (Part)- Mitharam Bangali Gaon.
67.	<b>Tezpur</b>	<b>Tezpur MB, Balipara Dev. Block(Part)</b> - Balipukhuri GP, Dekargaon GP, Na-Pam GP, Bindukuri G.P (Part)- Saru Pakhijhar, Kenduguri, Barpakhia Jhar, Khola Gutti Kachari Gaon, Saikia Chuburi Teleria, Saikia Chuburi Barjhar, Uhanipathar, Dekachuburi, Halleswar G.P (Part)- Rengani Jhar, Goroi Mari Borpukhuri, Betani Jhar, Niz-Haleswar, Salani Gaon, Holeswar Devalaya, <b>Gabharu Dev. Block(Part)</b> - Gabharu Dev. Block excluding-Panchmile G.P , Bhomoraguri G.P (Part)- Bhoikhowa Chapari, Chatai Chapari Gaon, Rajgarh G.P (Part)- Karaiani Bangali Gaon, Jorgarh, No.4 Siruani, Raj Bharal.
68.	<b>Rangapara</b>	<b>Rangapara M.B., Rangapara Dev. Block(Part)</b> - RangaparaDev. Block excluding-Sonajuli G.P (Part)- No.1 Tarajuli TE, No.2 Tarajuli , No. 1 Dhendai TE, <b>Bihaguri Dev. Block(Part)</b> - Bahbari G.P (Part)- No. 1 Rupajuli T.E, No. 2 Rupajuli T.E, No. 3 Rupajuli T.E, <b>Balipara Dev. Block(Part)</b> - Balipara Dev. Block excluding-Lokra G.P , Bhalukmari GP, Balipukhuri GP, Dekargaon GP, Na-Pam GP, Udmari G.P, Gormora G.P. (Part)- Urohiloga Ban Gaon, Kachari Gaon Pambasti, Gamari Loga, Bogibil, Sijuguri Gajan Juri, Borbil Mariani, Pub Barbil, Joy Pur, Singi Mari, Gergua Juli No. 3, Sourang Juli, Soranloga, Pachim Kakjuli No 1 & 2, Dahlakar, Kaubari, Dangapara (A & B), Laimendara, Pachim Mansiri, Pachim Mansiri Sonapur, Pachim Kailajuli No 2, Pubmansiri, Dopdopi Rangpur (A), Lal- Barahi, Lal- Barahi No. 1, Dopdopi, Kailajuli No 1, Ganeshpur No 4, Milan Pur, Gergua Juli No. 5, Tarabil No. 3, Betbari No. 3, New Gaon, Balapara (A) No. 1, Bata Bari No. 1, Rupsjuli, Tarabil No.1, Azar Bar, Amloga Pathar, Dakhin Rangagora, Gor Mara Gaon, Molan Gaon No.12, Nalghagari, Rongagora F.V, Chamdhara G.P (Part)- Bihia Gaon, Chamdhara, Korokani, Chariduar G.P (Part)- Chariduar G.P excluding- Ameloga No.2 F.V, Pub Ronga Gora, Phulaguri Kachari No. 2, Phulaguri Kachari No. 1, Tara Bari (A), Bindukuri G.P (Part)- Saru Pakhijhar, Kenduguri, Barpakhia Jhar, Khola Gutti Kachari Gaon, Saikia Chuburi Teleria, Saikia Chuburi Barjhar, Uhanipathar, Dekachuburi, Halleswar G.P (Part)- Rengani Jhar, Goroi Mari Borpukhuri, Betani Jhar, Niz-Haleswar, Salani Gaon, Holeswar Devalaya.
69.	<b>Naduar</b>	<b>Jamuguri M.B., Sootea MB, Naduar Dev. Block, Sootea Dev. Block(Part)</b> - Sootea Dev. Block excluding-No.4 Sootea G.P, No. 5. Sootea G.P, Pub-Nagsankar G.P. , No. 1 Sootea G.P. (Part)- Adabheti, Ghiladhari Mukh, Kalakati, No 2 Bhojmari, No 3 Bhojmari, No. 6 Sootea G.P (Part)- No. 6 Sootea G.P excluding-

		Bora Bhuyan, No. 2 Sootea G.P (Part)- Niz-Gorpal, No 2 Gorpal, No 1 Gorpal, Dakhin Nagsankar G.P (Part)- Chamar Doloni, Batia Roka, No 2 Gosain Chapori, No 1 Gosain Chapori, Uttar Nagsankar G.P. (Part)- Nlr 63/116 M.C Bagicha, Nlr 97/148 M.C Bagicha, <b>Balipara Dev. Block(Part)</b> - Bhalukmari GP, Lokra G.P , Udmari G.P, Chamdhara G.P (Part)- Bihia Gaon, Chamdhara, Korokani, Chariduar G.P (Part)- Amloga No.1, Amloga No.2, Chengeli Mari Pathar, Bakola Pathar, Chengeli Mari Gaon, Bakola Gaon, Phuloguri Garo Gaon, Chari Duar Gaon, Phuluguri Nishi Gaon, Chengelimari R.F, Gormora GP (Part)- Amloga Pathar, Dakhin Rangagora, Gor Mara Gaon, Molan Gaon No.12, Nalghagari, Rongagora F.V, <b>Gabharu Dev. Block(Part)</b> - Panchmile G.P , Bhomoraguri G.P (Part)- Bhoikhowa Chapari, Chatai Chapari Gaon, Rajgarh G.P (Part)- Karaiani Bangali Gaon, Jorgarh, No.4 Siruani, Raj Bharal.
70.	<b>Biswanath</b>	<b>Biswanath MB, Sakomotha Dev. Block, Biswanath Dev. Block(Part)</b> - Biswanath Dev. Block excluding-Biswanath G.P (Part)- No.1 Bholakata, Burigang G.P. (Part)- Bali Pukhuri, Sila Mari, Goghali Bhanga, <b>Baghmora Dev. Block(Part)</b> - Mijika GP, Kharasimalu GP, <b>Sootea Dev. Block(Part)</b> - No.4 Sootea G.P, No. 5. Sootea G.P, Pub-Nagsankar G.P., No. 1 Sootea G.P. (Part)- Adabheti, Ghiladhari Mukh, Kalakati, No 2 Bhojmari, No 3 Bhojmari, No. 6 Sootea G.P (Part)- No. 6 Sootea G.P excluding- Bora Bhuyan, No. 2 Sootea G.P (Part)- Niz-Gorpal, No 2 Gorpal, No 1 Gorpal, Dakhin Nagsankar G.P (Part)- Chamar Doloni, Batia Roka, No 2 Gosain Chapori, No 1 Gosain Chapori, Uttar Nagsankar G.P. (Part)- Nlr 63/116 M.C Bagicha, Nlr 97/148 M.C Bagicha.
71.	<b>Behali (SC)</b>	<b>Behali Dev. Block, Baghmora Dev. Block(Part)</b> - Baghmora Dev. Block (Part) excluding- Mijika GP, Kharasimalu GP, <b>Biswanath Dev. Block(Part)</b> - Biswanath G.P (Part)- No.1 Bholakata, Burigang G.P. (Part)- Bali Pukhuri, Sila Mari, Goghali Bhanga, <b>Chaiduar Dev. Block(Part)</b> - Karibil G.P, Kekurijan G.P, Nalanibari G.P, Balijan G.P., Jalukbari G.P. (Part)- Balijan Bongaon, Balijan (NC) Forest village, Amjaroni G.P (Part)- Brahmajan T.E. 409/752 (1st Part), Brahmajan T.E. 409/752 (2nd Part), Duffalagarh T.E. 338/378 (5th Part), Balijan Mazdur, Takowbari G.P. (Part)- Takowbari G.P. excluding- Baligaon.
72.	<b>Gohpur</b>	<b>Gohpur MB , Pub-Chaiduar Dev. Block, Chaiduar Dev. Block(Part)</b> - Chaiduar Dev. Block excluding-Karibil G.P, Kekurijan G.P, Nalanibari G.P, Balijan G.P. , Jalukbari G.P. (Part)- Balijan Bongaon, Balijan (NC) Forest village, Amjaroni G.P (Part)- Brahmajan T.E. 409/752 (1st Part), Brahmajan T.E. 409/752 (2nd Part), Duffalagarh T.E. 338/378 (5th Part), Balijan Mazdur, Takowbari G.P. (Part)- Takowbari G.P. excluding- Baligaon.
<b>17. DISTRICT- LAKHIMPUR</b>		
73.	<b>Bihpuria</b>	<b>Bihpuria MB, Narayanpur MB, Bihpuria Dev. Block(Part)</b> - Badati Jamaguri GP, Bihpuria GP, Bahghora Dhunaguri GP (Part)- Dahgharia Block N.C., Bhalukaguri, Pub-Dikrong GP (Part)- Pub-Dikrong GP excluding- Chinatoli, Laholial, Mornoï Thengal, Naharani, Padumoni, <b>Karunabari Dev. Block(Part)</b> - Bangalmara GP (Part)- Ahmedpur Goan No. 1, Ahmedpur Goan No. 2, Bangalmara Thengal, Kari Pukhuri, Dikrong GP (Part)- Keyamora, Sonari Goan, Tinthengia GP (Part)- Doulatpur , Tinthengia, <b>Narayanpur Dev. Block(Part)</b> - Narayanpur Dev. Block excluding-Borbali GP (Part)- Borkhet Bangali, No. 2 Borkhet, No. 2 Morisuti.
74.	<b>Rongonadi</b>	<b>Karunabari Dev. Block(Part)</b> - Dakhin Laluk GP, Harmoti GP, Niz Luluk GP, Uttar Luluk GP, Bangalmora GP (Part)- Bangal Mara P.G.R, Bangalmara Miri, Dikrong GP (Part)- Dikrong GP excluding- Keyamora, Sonari Goan , Pabha GP (Part)- Islampur Gaon, Yubanagar GP (Part)- Yubanagar GP excluding- Kehutoli Block, Dharmapur No.4, Islampur No.3, <b>Lakhimpur Dev. Block(Part)</b> - Lakhimpur Dev. Block excluding- Chaboti GP, Ghunasuti GP, Azad GP , Ujjalpur GP, Lakhimpur GP, Bogalijan GP (Part)- Bantow Bangali, Rahnapur, Niz-Santipur (Chinatolia), Joying GP (Part)- Amguri, Koilamari, Koilamari 306, Koilamari 336, No.2 Koilamari Periodic(N.L.R), Koilamari 286, Dhekiajuli N.C., Kamalaboria GP (Part)- Kamalaboria GP excluding- Kulamon Miri, <b>Narayanpur Dev. Block ( Part)</b> , Borbali GP (Part)- Borkhet Bangali, No. 2 Borkhet, No. 2 Morisuti, <b>Nowboicha Dev. Block(Part)</b> - Nowboicha Dev. Block excluding-Dejoo GP (Part)- No.2 Dejoo Pathar, Pachnoi Ujani No.2, Pahumora GP (Part)- Kandura Pathar, Rampur Bogibil GP (Part)- Orang Basti, Madhya Nowboicha GP (Part)- Madhya Nowboicha GP

		excluding- Bilotia Gaon, Kari Gaon, Nowboicha GP (Part)- No.1 Kalakhowa, No.2 Kalakhowa, Doyan Gia, Pachim Nowboicha GP (Part)- Balitika, Sripur, Balijan, Ranganadi GP (Part)- Ranganadi GP excluding- Pahumora Ahom.
75.	Nowboicha (SC)	<b>Telahi Dev. Block, Bihpuria Dev. Block(Part)-</b> Bihpuria Dev. Block excluding- Badati Jamaguri GP, Bihpuria GP, Bahgmora Dhanuguri GP (Part)- Dahgharia Block N.C., Bhalukaguri, Pub-Dikrong GP (Part)- Pub-Dikrong GP excluding- Chinatoli, Laholial, Mornoi Thengal, Naharani, Padumoni, <b>Ghilamara Dev. Block(Part)-</b> Subansiri GP (Part)- Patri Chuk, Bagum, Alimur, No.1 Hatimara, No.2 Hatimara, No.3 Hatimara, Chatiwana Chapari, <b>Karunabari Dev. Block(Part)-</b> Karunabari Dev. Block excluding- Dikrong GP , Dakhin Laluk GP, Harmoti GP, Niz Luluk GP, Uttar Luluk GP, Bangalmara GP (Part)- Ahmedpur Goan No. 1, Ahmedpur Goan No. 2, Bangalmara Thengal, Kari Pukhuri, Bangal Mara P.G.R, Bangalmara Miri, Tinthengia GP (Part) - Doulatpur , Tinthengia, Pabha GP (Part)- Islampur Gaon, Yubanagar GP (Part)- Yubanagar GP excluding- Kehutoli Block, Dharmapur No.4, Islampur No.3, <b>Lakhimpur Dev. Block(Part)-</b> Ghunasuti GP, Azad GP , Kamalaboria GP (Part)- Kamalaboria GP excluding- Debera Doloni, Khutakatia, Kulamon Miri, Lakhimpur GP (Part)- Ghagar P.G.R, Patia Mora N.C., No.3 Mohaijan, Ghagarmukh N.C., No.2 Mohaijan, Gossaichapari, Ghagarmara, <b>Nowboicha Dev. Block(Part)-</b> Madhya Nowboicha GP (Part)- Madhya Nowboicha GP excluding- Bilotia Gaon, Kari Gaon, Nowboicha GP (Part)- No.1 Kalakhowa, No.2 Kalakhowa, Doyan Gia, Pachim Nowboicha GP (Part)- Balitika, Sripur, Balijan, Ranganadi GP (Part)- Ranganadi GP excluding- Pahumora Ahom.
76.	Lakhimpur	<b>North Lakhimpur MB, Boginadi Dev. Block(Part)-</b> Boginadi Dev. Block excluding-Bhimpara GP (Part)- Bhoridhowa, Hechamora, Tinsukia, Karakani NC, Bogichur Koligaon, Chauldhowa GP (Part)- Chauldhowa GP excluding- Tadang, Ananda Bagan, Katari Chapari No.1, Pathalipam Grant 314/51, Dirgha Basti Bangali, Dulung, Naharbari N.C., Latai Jan, Katari Chapari No. 3, No. 5 Katori Chapari, <b>Lakhimpur Dev. Block(Part)-</b> Chaboti GP, Ujjalpur GP, Bogalijan GP (Part)- Bantow Bangali, Rahnapur, Niz-Santipur (Chinatolia), Joying GP (Part)-Koilamari 286, Dhekiajuli N.C., Amguri, Koilamari, Koilamari 306, Koilamari 336, No.2 Koilamari Periodic(N.L.R), Kamalaboria GP (Part)- Debera Doloni, Khutakatia, Lakhimpur GP (Part)- Lakhimpur GP excluding- Ghagar P.G.R, Patia Mora N.C., No.3 Mohaijan, Ghagarmukh N.C., No.2 Mohaijan, Gossaichapari, Ghagarmara, <b>Nowboicha Dev. Block(Part)-</b> Dejo GP (Part)- No.2 Dejo Pathar, Pachnoi Ujani No.2, Pahumora GP (Part)- Kandura Pathar, Rampur Bogibil GP (Part)- Orang Basti.
77.	Dhakuakhana (ST)	<b>Dhakuakhana MB, Dhakuakhana Dev. Block , Boginadi Dev. Block(Part)-</b> Bhimpara GP (Part)- Bhoridhowa, Hechamora, Tinsukia, Karakani NC, Bogichur Koligaon, Chauldhowa GP (Part)- Chauldhowa GP excluding- Tadang, Ananda Bagan, Katari Chapari No.1, Pathalipam Grant 314/51, Dirgha Basti Bangali, Dulung, Naharbari N.C., Latai Jan, Katari Chapari No. 3, No. 5 Katori Chapari, <b>Ghilamara Dev. Block(Part)-</b> Ghilamara Dev. Block excluding-Subansiri GP (Part)- Patri Chuk, Bagum, Alimur, No.1 Hatimara, No.2 Hatimara, No.3 Hatimara, Chatiwana Chapari.
<b>18. DISTRICT- DHEMAJI</b>		
78.	Dhemaji (ST)	<b>Dhemaji MB, Bordoloni Dev. Block(Part)-</b> Bordoloni Dev. Block excluding- Bordoloni GP (Part)- Bahkatika Goan, Maj Goan, Bahkatika Pathar, Maralchuk, Burhakuri, Burhakuri NC, Khana Aanchal, Guruthali, No.1 Guruthali Block, Missamari GP (Part)- Hiloimari Khat, Baruapathar, Kalita Ghubarial, Deoghbarali, <b>Dhemaji Dev. Block(Part)-</b> Dhemaji Dev. Block excluding-Ajuha GP , Ghuguha GP, Gohaingaon GP, Batgharia GP (Part)- Boradekera, Gheryari, Samarajan GP (Part)- Samarajan GP excluding- No. 2 Changmai Dalani, Nara Beel , Panitola Block, Hechulipam, Garoimari Goan, Dihiri Panitula, Dakhin Dhemaji GP (Part)- Kowaphala Miri, Matikhula, Kowaphala Habi, Kowaphala, Kopohuwa Pather, Jamuganikoni Miri, Batuwamukh Miri, Khubulia GP (Part)- Khubulia GP excluding- Dusutimukh Miri Pather, Lakhi Pathar GP (Part)- Dakhin Subahi, No1 Boruah, Pachim Sobahi, Moridhal GP (Part)- Moridhal GP excluding- No. 2 Baligaon , No. 1 Kathalguri, Naruathan GP (Part)- Kapatali, Nepali Khutra N.C., Jonghali Block, Chakala Dalani, Puwasaikia, Kalakata Gaon, No.2 Puwasaikia, Baithak, <b>Machkhowa Dev. Block(Part)-</b> Bengenagarah GP (Part)- No.2 Phatihabam, No.1 Phatihabam, No.3 Kaitong, No.1 Kaitong, No.2 Kaitong, Bengenagarah Chamuah, No.3 Bengenagarah, No.2 Bengenagarah Nahararni, Bengenagarah Goan

79.	Sissibargaon	<p><b>Silapathar MB, Bordoloni Dev. Block(Part)-</b> Bordoloni GP (Part)- Bahkatika Goan, Maj Goan, Bahkatika Pathar, Maralchuk, Burhakuri, Burhakuri NC, Khana Aanchal, Guruthali, No.1 Guruthali Block, Missamari GP (Part)- Hiloimari Khat, Baruapathar, Kalita Ghubarial, Deogharbali, <b>Dhemaji Dev. Block(Part)-</b> Ajuha GP , Ghuguha GP, Gohaingaon GP, Batgharia GP (Part)- Boradekera, Gheryari, Samarajan GP (Part)- Samarajan GP excluding- No. 2 Changmai Dalani, Nara Beel , Panitola Block, Hechulipam, Garoimari Goan, Dihiri Panitula, Dakhin Dhemaji GP (Part)- Kowaphala Miri, Matikhula, Kowaphala Habi, Kowaphala, Kopohuwa Pather, Jamuganikoni Miri, Batuwamukh Miri, Khubulia GP (Part)- Khubulia GP excluding- Dusutimukh Miri Pather, Lakhi Pathar GP (Part)- Dakhin Subahi, No1 Boruah, Pachim Sobahi, Moridhal GP (Part)- Moridhal GP excluding- No. 2 Baligaon , No. 1 Kathalguri , Naruathan GP (Part)- Kapatali, Nepali Khutra N.C., Jonghali Block, Chakala Dalani, Puwasaikia, Kalakata Gaon, No.2 Puwasaikia, Baithak, <b>Machkhowa Dev. Block(Part)-</b> Machkhowa Dev. Block excluding- Bengenagorah GP (Part)-No.2 Phatihabam, No.1 Phatihabam, No.3 Kaitong, No.1 Kaitong, No.2 Kaitong, Bengenagorah Chamuah, No.3 Bengenagorah, No.2 Bengenagorah Nahararni, Bengenagorah Goan, <b>Sissiborgaon Dev. Block(Part)-</b> Sissiborgaon Dev. Block excluding-Madhaya Sisitangani GP, Ujani Sissitangani GP, Akajan GP, Dimow GP , Kulazan GP , Namoni Sissitangani GP , Simenmukh GP, Mukhtiar GP (Part)- Lakhipur Mukhtiar, No 1 Mukhtiar Kherkota (Kali Nagar / Kalibari / No 2 Mukhtiar Bukabil / Arne Panbari Hazong / No 1 Mukhtiar / No 2 Kakoibari), No 3 Mukhtiar Kherkota (Mukhtiar Lakhimi / Mukhtiar Pekchuk / No 2 Mukhtiar Kherkata / Mukhtiar Lakhimi Tayechuk / Siyal Chapori), Panbari Shiva Nagar (Siyal Chapori Boro / Mihong / Mukhtiar Pathali Basti / Arne Barman Basti / Camp Basti), No 2 Kasinath Chapori Missing, No 1 Arne Chapori (No 1 Sonarighat / No 1 Burisuti / No 2 Burisuti / Mehi Pamua / Rekha Chapori / No 2 Arne Missong / No 3 Deorighat / No 2 Arne Chaori / No 2 Deorighat No 1 Deorighat).</p>
80.	Jonai (ST)	<p><b>Murkongeselek Tribal Dev. Block , Sissiborgaon Dev. Block(Part)-</b> Madhaya Sisitangani GP, Ujani Sissitangani GP, Akajan GP, Dimow GP , Kulazan GP , Namoni Sissitangani GP , Simenmukh GP, Mukhtiar GP (Part)- Lakhipur Mukhtiar, No 1 Mukhtiar Kherkota (Kali Nagar / Kalibari / No 2 Mukhtiar Bukabil / Arne Panbari Hazong / No 1 Mukhtiar / No 2 Kakoibari), No 3 Mukhtiar Kherkota (Mukhtiar Lakhimi / Mukhtiar Pekchuk / No 2 Mukhtiar Kherkata / Mukhtiar Lakhimi Tayechuk / Siyal Chapori), Panbari Shiva Nagar (Siyal Chapori Boro / Mihong / Mukhtiar Pathali Basti / Arne Barman Basti / Camp Basti), No 2 Kasinath Chapori Missing, No 1 Arne Chapori (No 1 Sonarighat / No 1 Burisuti / No 2 Burisuti / Mehi Pamua / Rekha Chapori / No 2 Arne Missong / No 3 Deorighat) / No 2 Arne Chaori / No 2 Deorighat No 1 Deorighat).</p>
<b>19. DISTRICT- TINSUKIA</b>		
81.	Sadiya	<p><b>Chapakhowa M.B, Sadiya Dev. Block, Saikhowa Dev. Block, Kakopather Dev. Block(Part)-</b> Kakopather Dev. Block excluding-Buridihing G.P., Bijulibon G.P., Duarmora G.P., Kailashpur G.P., Bordubi G.P., Kakojan G.P., Kakojan R.F, Rongajan G.P., Mankhowa G.P., Tongana G.P., Gabharubheti G.P., Koomsang G.P., Puroi Pukhiri G.P.</p>
82.	Doomdooma	<p><b>Doom Dooma M.B., Hapjan Dev. Block(Part)-</b> Hapjan Dev. Block excluding- Bogapani G.P., Panikhowa G.P., Kordoiguri G.P., Hatijan GP , Barekuri GP, Hapjan GP, Borhapjan GP(Part)- Borhapjan Gaon, Bortarani Gaon, Guponari Habi Gaon, Kecheruguri Gaon, Sukanguri T.E. 109/111 Fs., Pavojan T.E.220/218, Pavojan T.E.223/221, Tingrai GP (Part)- Anandabag T.E., Assomiya Pathar Gaon, Holonghabi T.E.126 Appln., No.1 Assomiya Gaon, Ovatajan Gaon, Tingrai Forest Village, Tingrai Gaon, Uppar Mamorani Gaon, Baghjan GP (Part)- Baghjan Gaon, Dighaltarang T.E. 120/117, Borhapjan GP (Part)- Bongali Balijan Gaon, <b>Kakopather Dev. Block(Part)-</b> Bordubi G.P., Kakojan G.P., Kakojan R.F, Rongajan G.P., Mankhowa G.P., Gabharubheti G.P., Koomsang G.P.</p>
83.	Margherita	<p><b>Margherita M.B., Margherita Dev. Block(Part)-</b> Margherita Dev. Block exluding- Borbill G.P., Brahmajan G.P, Golai G.P., Pawai G.P., Bhitor Pawai G.P. (Part)- Makum Killa Forest Village, Burhi Dhing Reserved Forest, <b>Kakopather Dev. Block(Part)-</b> Puroi Pukhiri G.P.</p>
84.	Digboi	<p><b>Digboi M.B., Digboi Oil Town (CT), Hapjan Dev. Block(Part)-</b> Bogapani G.P., Panikhowa G.P., Borhapjan GP(Part)- Borhapjan Gaon, Bortarani Gaon, Guponari</p>

		Habi Gaon, Kecheruguri Gaon, Sukanguri T.E. 109/111 Fs., Pavojan T.E.220/218, Pavojan T.E.223/221, Tingrai GP (Part)- Anandabag T.E., Assomiya Pathar Gaon, Holonghabi T.E.126 Appln., No.1 Assomiya Gaon, Ovatajan Gaon, Tingrai Forest Village, Tingrai Gaon, Uppar Mamorani Gaon, <b>Kakopathar Dev. Block(Part)</b> - Buridihing G.P., Bijulibon G.P., Duarmora G.P., Kailashpur G.P., Tongana G.P., <b>Margherita Dev. Block(Part)</b> - Borbill G.P., Brahmajan G.P., Golai G.P., Pawai G.P., Bhitor Pawai G.P. (Part)- Makum Killa Forest Village, Burhi Dhing Reserved Forest.
85.	<b>Makum</b>	<b>Makum M.B., Guijan Dev Block(Part)</b> - Guijan Dev. Block excluding- Borguri GP, Bozaltoli GP (Part)- Bahbari Gaon (CT) - Ward No.1, Dimaruguri GP (Part)- Kaptanchuk Gaon, <b>Hapjan Dev. Block (Part)</b> - Kordoiguri G.P., Hatijan GP , Berekuri GP, Hapjan GP, Baghjan GP (Part)- Baghjan Gaon, Dighaltarang T.E. 120/117, Borhapjan GP (Part)- Bongali Balijan Gaon, <b>Itakhuli Dev. Block(Part)</b> - Tengapani G.P., Lankasi G.P., Lakhpathar G.P., Kachamari G.P.(Part)- Jengoni Gaon, Kharia Gaon, No.2 Sukanigaon.
86.	<b>Tinsukia</b>	<b>Tinsukia MB, Guijan Dev. Block(Part)</b> - Borguri GP , Bozaltoli GP (Part)- Bahbari Gaon (CT) - Ward No.1, Dimaruguri GP (Part)- Kaptanchuk Gaon, <b>Itakhuli Dev. Block(Part)</b> - Itakhuli Dev. Block excluding-Tengapani G.P., Lankasi G.P., Lakhpathar G.P., Kachamari G.P (Part)- Jengoni Gaon, Kharia Gaon, No.2 Sukanigaon.
<b>20. DISTRICT- DIBRUGARH</b>		
87.	<b>Chabua-Lahowal</b>	<b>Chabua Municipal Board, Panitola Dev. Block(Part)</b> - Panitola Dev. Block excluding-Lengrai G.P., <b>Lahowal Dev. Block(Part)</b> -Lahowal Dev. Block excluding- Maijan G.P., Mohanbari GP, Niz-kanai GP, Hiloidhari GP (Part)- Barnari 12/181 ORR (Wood T.E.), Bangalgaon, Chalukhowa Grant Gaon T. E., Hiloidhari Chandoi(Pather), Maijan Grant Gaon, Pakhori Chapori, Sagunibari Gaon, Maijan Borsaikia, <b>Guijan Dev. Block(Part)</b> - Panitola GP (Part)-Panitola T.E. 66 No F.S., Panitola T.E. 68 No F.S., Panitola T.E. 75/72,105,102 Nlr, Panitola T.E 108/105 Nlr, Panitola T.E 111 Nlr.
88.	<b>Dibrugrah</b>	<b>Dibrugarh M B, Barbari A.M.C Area (C.T.), Tekela chiring gaon W.No. 24, Dibrugrah(M.B + OG PART), Barbaruah Dev. Block(Part)</b> - Chiring Danijan GP, Niz Mancotta GP, Rajabheta GP , Khanikar G.P. (Part)- Nij Khanikar Gaon, Khanikar T.E. 2 L.C.R. Grant, Suta BoGaon Panchayatara 10/165 (B), Suta BoGaon Panchayatar T.E.10/115 O.R(A) Grant, <b>Lahowal Dev. Block(Part)</b> - Maijan G.P., Mohanbari GP, Niz-kanai GP, Hiloidhari GP (Part)- Barnari 12/181 ORR (Wood T.E.), Bangalgaon, Chalukhowa Grant Gaon T. E., Hiloidhari Chandoi(Pather), Maijan Grant Gaon, Pakhori Chapori, Sagunibari Gaon, Maijan Borsaikia.
89.	<b>Khowang</b>	<b>Barbaruah Dev. Block(Part)</b> -Barbaruah Dev. Block excluding- Chiring Danijan G P, Niz Mancotta G P, Rajabheta G P , Khanikar G.P. (Part)- Nij Khanikar Gaon, Khanikar T.E. 2 L.C.R. Grant, Suta BoGaon Panchayatara 10/165 (B), Suta BoGaon Panchayatar T.E.10/115 O.R(A) Grant, <b>Khowang Dev. Block(Part)</b> - Khowang Dev. Block excluding- Bamunbari GP , Khowang Kalalowa G P, Lengeri GP, Na-Khat GP, Teloi Nagar GP, Tinthengia GP, Dekhari Moran GP.
90.	<b>Duliajan</b>	Sarupather Bengali (CT) Consists of Sarupather Bengali (CT) Ward No.1, Duliajan No.1 (CT) Consists of Duliajan No.1 (CT) Ward No. 1, Duliajan Oil Town (CT) Consists of Duliajan Oil Town (CT) Ward No.1, <b>Tengakhat Dev. Block(Part)</b> -Tengakhat Dev. Block excluding-Tipling GP (Part)- Naharkatia Kaibatra, <b>Panitola Dev. Block(Part)</b> - Lengrai G.P., <b>Joypur Dev. Block(Part)</b> - Amguri G.P. (Part)- Amguri Nepali, Merbil G.P. (Part)- Dihing Kinar Nepali, Tipam Fakial G.P. (Part)- Chengelijan, Gariabam, Himalubam, Manmow Block (Sonapur), Manmow Block (Ratanpur), Ouguri Bangali, Tarajan Chah Bagicha, Usha Gaon, Ushapur, Ushapur Barbam Gaon.
91.	<b>Tingkhong</b>	<b>Moran Town (TC), Khowang Dev. Block(Part)</b> - Bamunbari GP , Khowang Kalalowa G P, Lengeri GP, Na-Khat GP, Teloi Nagar GP, Tinthengia GP, Dekhari Moran GP, <b>Tingkhong Dev. Block(Part)</b> - Tingkhong Dev. Block excluding-Konwarigaon G P, Mahmora Borpathar G P.

92.	Naharkatia	<b>Naharkatia MB, Namrup MB, Joypur Dev. Block(Part)</b> -Joypur Dev. Block excluding-Amguri G.P. (Part)- Amguri Nepali, Merbil G.P. (Part)- Dihing Kinar Nepali, Tipam Fakial G.P. (Part)- Chengelijan, Gariabam, Himalubam, Manmow Block (Sonapur), Manmow Block (Ratanpur), Ouguri Bangali, Tarajan Chah Bagicha, Usha Gaon, Ushapur, Ushapur Barbam Gaon, <b>Tengakhat Dev. Block(Part)</b> - Tipling GP (Part)- Naharkatia Kaibatra, <b>Tingkhong Dev. Block(Part)</b> -Konwarigaon G P, Mahmora Borpathar G P.
<b>21. DISTRICT- CHARAIDEO</b>		
93.	Sonari	<b>Saphekhati Dev. Block, Sonari Municipality Board, Sonari Dev. Block(Part)</b> -Sonari Dev. Block excluding-Suffry G.P., Abhoipur G.P., Sonari GP (Part)- Barahi Grant.
94.	Mahmora	<b>Mahmora Dev. Block, Lakwa Dev Block, Moran MB, Sonari Dev. Block(Part)</b> -Suffry G.P., Abhoipur G.P., Sonari GP (Part)- Barahi Grant.
<b>22. DISTRICT- SIBSAGAR</b>		
95.	Demow	<b>Demow Dev. Block, Demow Municipality Board, Sibasagar Dev. Block(Part)</b> -Sibasagar Dev. Block excluding-Banmukh G.P., Chaolkara G.P., Desang-dhaiali G.P, Desnagmukh G.P, Panbecha G.P., Konwarpur G.P., Santipur G.P., Cherekapar GP., Hahchara GP.
96.	Sibsagar	<b>Gaurisagar Dev. Block, Sibsagar Municipality Board, Amguri Dev. Block(Part)</b> -Amguri Dev. Block excluding-Amguri G.P., Borahibari G.P. , Borbam G.P, Borchila G.P., Baruah ali GP, Namtidole G.P., Pengera G.P., Bhunyahat G.P (Part)- Changmai Konwer, Lalimchiga Chapari G.P (Part)- Uttar Gharphalia, Gharphalia Japisajia, Barua pukhuri Chah., Baruah Pukhuri Baghjan Grant, Lalimchiga Chapori, <b>Sibasagar Dev. Block(Part)</b> - Banmukh G.P., Chaolkara G.P., Desang-dhaiali G.P, Desnagmukh G.P, Konwarpur G.P., Panbecha G.P., Santipur G.P., Cherekapar GP., Hahchara GP., <b>Nazira Dev. Block (Part)</b> - Dulakakharia G.P.
97.	Nazira	<b>Nazira Municipality Board, Amguri Municipality Board, Simaluguri Municipality Board, Nazira Dev. Block (Part)</b> -Nazira Dev. Block excluding-Dulakakharia G.P., <b>Amguri Dev. Block(Part)</b> - Amguri G.P., Borahibari G.P. , Borbam G.P, Borchila G.P., Baruah ali GP, Namtidole G.P., Pengera G.P., Bhunyahat G.P (Part)- Changmai Konwer, Lalimchiga Chapari G.P (Part)- Uttar Gharphalia, Gharphalia Japisajia, Barua pukhuri Chah., Baruah Pukhuri Baghjan Grant, Lalimchiga Chapori.
<b>23. DISTRICT- MAJULI</b>		
98.	Majuli (ST)	<b>Majuli Development Block, Ujani Majuli Development Block.</b>
<b>24. DISTRICT- JORHAT</b>		
99.	Teok	<b>Teok MB, Jorhat Dev. Block(Part)</b> - Dakhinpub Namoni Charaibahi G.P , Khongia G.P ( Sonari Gaon), Madhya Khongia G.P, Pachim Khongia G.P, Panichokua G.P, Uttar Khongia G.P, Baghchung Charaibahi G.P (Part)- Charaibahi Gaon, Khangia Gaon, Dakhin Charaibahi G.P (Part)- Baghmoira, Charingia, Gandhia Gaon, Majgaon (Majgayan Gaon), Madhya Namoni Charaibahi G.P(Part)- Chutiakari, Goriahabi Grant, Rongai Habi, Madhya Thengal G.P (Part)- Atapam Gaon, Kunder Gaon, Puranimati Gaon, <b>Jorhat Central Dev. Block(Part)</b> - Jorhat Central Dev. Block excluding-Gohain Fesual G.P, Holongapar Bagan G.P, Jatakia G.P, Madhya Holongapar G.P, Pachim Holongapar G.P, Pub Holongapar G.P , <b>Kaliapani Dev. Block(Part)</b> - Jhanjimukh G.P, <b>North West Jorhat Dev. Block (Part)</b> - North west Jorhat Dev. Block excluding-Pachim Charigaon G.P, Nowboisa G.P.
100.	Jorhat	<b>Jorhat Municipality Board, Jorhat Dev. Block(Part)</b> - Uttar Namoni Charaibahi G.P, Uttar Garamur G.P, Baghchung Charaibahi G.P (Part)- Chekonidhara (CT), Madhya Namoni Charaibahi G.P (Part)- Senchoa Gaon (CT), <b>Jorhat Central Dev. Block(Part)</b> - Holongapar Bagan G.P, Jatakia G.P, Pub Holongapar G.P , Gohain Fesual G.P, Madhya Holongapar G.P, Pachim Holongapar G.P, <b>North West Jorhat Dev. Block(Part)</b> - Pachim Charigaon G.P, Nowboisa G.P.

101.	Mariani	<b>Mariani Municipality Board, Jorhat East Dev. Block, Jorhat Dev. Block(Part)-</b> Katoni G.P, Mariani Bagicha G.P, Mulagabhoru G.P, <b>Kaliapani Dev. Block(Part)-</b> Kaliapani Dev. Block excluding- Jhanjimukh G.P.
102.	Titabor	<b>Titabor Dev. Block , Titabor Municipality Board, Jorhat Dev. Block(Part)-</b> Jorhat Dev. Block excluding-Uttar Namoni Charaibahi G.P, Uttar Garamur G.P, Katoni G.P, Mariani Bagicha G.P, Mulagabhoru G.P, Dakhinpub Namoni Charaibahi G.P , Khongia G.P ( Sonari Gaon), Madhya Khongia G.P, Pachim Khongia G.P, Panichokua G.P, Uttar Khongia G.P, Bagchung Charaibahi G.P (Part)- Charaibahi Gaon, Khangia Gaon, Chekonidhara (CT), Dakhin Charaibahi G.P (Part)- Baghmoria, Charingia, Gandhia Gaon, Majgaon (Majgayan Gaon), Madhya Namoni Charaibahi G.P(Part)- Senchoa Gaon (CT), Chutiakari, Goriahabi Grant, Rongai Habi, Madhya Thengal G.P (Part)- Atapam Gaon, Kunder Gaon, Puranimati Gaon.
<b>25. DISTRICT- GOLAGHAT</b>		
103.	Golaghat	<b>Golaghat Municipality, Gomariguri Dev. Block, Golaghat East Dev. Block(Part)-</b> Golaghat EastDev. Block excluding-Athgaon GP, Kamarbondha GP, Golaghat GP, Kaliapani GP, <b>Titabar Dev. Block-</b> Bekajan GP- Halfmile Bilt, Gorajan Gaon, Sildubi, No.2 Kakadonga Habi Gaon, No.1 Kakadonga Habi Gaon, No.1 Block, No.2 Block, No.3 Block, No.4 Block, No.5 Block.
104.	Dergaon	<b>Kakodunga Dev. Block, Dergaon Municipality, Golaghat North Dev. Block(Part)-</b> Golaghat North Dev. Block excluding-Madhya Missamara GP, Pachim Missamara GP, Pub Missamara GP, <b>Golaghat Central Dev. Block(Part)-</b> Uttar Kamarbondha GP, Dakhin Dakhin henger GP, Uttar Gurjogonia GP , Dakhin Gurjoginia GP, Uttar Dakhin Hengera GP (Part)- Sensowa Gaon, Chetia Gaon, Borteng Nowholia, Dakhinhengera Grant No.57, Bholukating Grant, Dakhinhengera Grant 82, <b>Golaghat East Dev. Block(Part)-</b> Athgaon GP, Kamarbondha GP, Golaghat GP, Kaliapani GP, <b>Jorhat Dev. Block(Part)-</b> Uttar thangal khangia GP (Part)- Chakalating Grant, Sokalani Habi No.1, Changehoa, No.2 Sokalani Habi, Madhya thangal Khangia GP (Part)- No.1 Mohbondha Grant, No.2 Mohbondha Grant, No 2. Bhalukmora Grant, No.1 Bhalukmora Grant, <b>Majuli Dev. Block (Part)-</b> Dakhin Ahataguri GP, Rowmara, Ujir Ati, Sorai Chapori, Nam Ghuria, Dal Khowa, Na-Mati, Abani Chapori, Sagunpara Chapori, Dhodang Chapori, Rowmora Letera, Sakupara No.2, 1 No Sakupara, <b>North-West Dev. Block(Part)-</b> Madhya Parbatia GP , Rowmarikhuti, Guljan, Rangagrah Khuti, Rangagara, Uppar Gorumara, Bormer Chapori, Gorumara Kaibratra, Nam Garu Mara, Gendhali Chapari, Goria Chapari, Darikamari Gaon, Dhankhuloi Chapari, Dhanukholi Gaon, Bhajkhati, Lakheraj N.C., Sarkari N.C., Dhemaji Gaon, Government N.C.
105.	Bokakhat	<b>Bokakhat Municipality, Golaghat West Dev. Block.</b>
106.	Khumtai	<b>Morongi Dev. Block, Golaghat Central Dev. Block(Part)-</b> Golaghat Central Dev. Block excluding- Uttar Kamarbondha GP, Dakhin Dakhin henger GP, Uttar Gurjogonia GP , Dakhin Gurjoginia GP, Uttar Dakhin Hengera GP (Part)- Sensowa Gaon, Chetia Gaon, Borteng Nowholia, Dakhinhengera Grant No.57, Bholukating Grant, Dakhinhengera Grant 82, <b>Golaghat North Dev. Block(Part)-</b> Madhya Missamara GP, Pachim Missamara GP, Pub Missamara GP.
107.	Sarupathar	<b>Barpathar Municipality, Sarupathar Municipality, Golaghat South Dev. Block.</b>
<b>26. DISTRICT- KARBI ANGLONG</b>		
108.	Bokajan (ST)	Bokajan Dev. Block, Nilip Dev. Block, Chowkihola TC, Deithor TC, Bokajan MB.
109.	Howarghat (ST)	Rongmongwe Dev. Block, Howraghat Dev. Block, Samelangso Dev. Block, Dokmoka MB, Rongmongwe TC, Dolamara TC, Dengaon TC, Samelangso TC, Howraghat MB, Langhin MB.
110.	Diphu (ST)	Lumbajong Dev. Block, Langsomepi Dev. Block, Diphu MB, ManjaTC, Borlangpher TC, Dhansiri TC, Bakulia MB, Phuloni CenterTC.

<b>27. DISTRICT- WEST KARBI ANGLONG</b>		
<b>111.</b>	<b>Rongkhang (ST)</b>	<b>Rongkhang Dev. Block, Donkamukam M.B., Jengkha T.C.</b>
<b>112.</b>	<b>Amri (ST)</b>	<b>Amri Dev. Block, Chinthong Dev. Block, Soheng Dev. Block, Hamren M.B., Baithalangso M.B., Umlapher T.C., Zirikindeng T.C.</b>
<b>28. DISTRICT- DIMA HASAO</b>		
<b>113.</b>	<b>Haflong (ST)</b>	<b>Diyung Valley Dev. Block, Jatinga Valley Dev. Block, Harangajao I.T. Dev. Block, Diyungbra I.T. Dev. Block, New Sangbar I.T. Dev. Block.</b>
<b>29. DISTRICT- CACHAR</b>		
<b>114.</b>	<b>Lakhipur</b>	<b>Lakhipur M.B, Banskandi Dev. Block(Part)-</b> Palorbond G.P, Badri Chandpur G.P (Part)- Niz-Banskandi Pt I, Tarapur Monipur G.P (Part)- Tarapur grant, Dungripar G.P. (Part)- Dungripar Pt II, <b>Binnakandi Dev. Block(Part)-</b> Binnakandi Dev. Block excluding-Rupaibali G.P, Singerbond G.P (Part)- Singerbond Pt IV, Boali Chenjur G.P (Part)- Machkhal F.V., Binnakandi Bagan G.P (Part)- Kaptanpur Pt XII, Kaptanpur G.P (Part)- Kaptanpur Pt XIII, Kaptanpur Pt XV, Kaptanpur Pt XVI, Kaptanpur Pt XVII, Kaptanpur Pt XVIII, Kaptanpur Pt XIV, <b>Lakhipur Dev. Block(Part)-</b> Lakhipur Dev. Block excluding-Lakhipur Nayagram G.P (Part)- Niz-Lakhipur Pt III, Chiripar Pt II, Sribar G.P (Part)- Lalang Pt IV, <b>Palonghat Dev. Block(Part)-</b> Palonghat Dev. Block excluding-Gonganagar G.P, Darmikhal G.P, Rukni G.P, Palonghat G.P, Bhubandahar G.P, Didarkhush G.P, Mohankhal Rammanikpur G.P, Moniarkhal G.P, Bhuban Hill G.P (Part)- Ganganagar Pt VI, Ganganagar Pt VII, Ganganagar Pt XIII, Ganganagar Pt VIII, Ganganagar Pt IX, Krishnapur F.V., Thankimnagar Pt III, Bhubankhal Pt I F.V., Kalakhal F.V., <b>Rajabazar Dev. Block(Part)-</b> Rajabazar Dev. Block excluding-Narainpur G.P (Part)- Scotpur Cha Bagicha, <b>Sonai Dev. Block(Part)-</b> Nutan Ramnagar G.P (Part)- Nutan Ramnagar Pt II (Nutanramnagar Pt II), Nutan Ramnagar Pt III (Nutanramnagar Pt III).
<b>115.</b>	<b>Udharbond</b>	<b>Udharbond Dev. Block, Banskandi Dev. Block(Part)-</b> Dolugram G.P., Badripar G.P. (Part)- Badripar Pt I, Badripar Pt II, Badripar Pt III, Gangapur, Badripar Pt V (Dadripar Pt V (Badrapar V)), Badri Chandpur G.P (Part)- Niz-Banskandi Pt IV, Chandrapur Pt II, Chandrapur Pt I (Chandrapur Pt II), <b>Borkhola Dev. Block(Part)-</b> Choto Dudhpatil G.P (Part)- Choto Dudhpatil Grant (Borodudhpatil Grant), Dudhpatil G.P (Part)- Dudhpatil Pt VII, Dudhpatil Pt VI, Haticherra G.P (Part)- Haticherra Grant (Hatichara Grant), Leurbond, Machughat G.P (Part)- Dudhpatil Pt.V, Subong G.P (Part)- Madhurapur Grant, <b>Rajabazar Dev. Block(Part)-</b> Narainpur G.P (Part)- Scotpur Cha Bagicha, Silchar MB (Part)- Ward No. 1, Ward No. 2, Ward No. 3, Ward No. 4, Ward No. 5, Ward No. 6, Ward No. 7.
<b>116.</b>	<b>Katigorah</b>	<b>Badarpur Municipal Board, Borkhola Dev. Block(Part)-</b> Chandranathpur G.P, Borkhola G.P (Part)- Horinchara Grant (Harinchara Grant), Jarailtola G.P (Part)- Dhalchara Grant, 95 BSF Camp Dhalchara (95 Bsf Camp Damchera), Deswali Basti, Sonapur G.P (Part)- Sunapur Pt I (Sonapur Pt I), Sunapur Pt II, <b>Kalain Dev. Block(Part)-</b> Kalain Dev. Block excluding-Behara G.P (Part)- Behara Pt V, Burunga G.P (Part)- Behara Pt III, Sewti G.P (Part)- Sewti Pt II, Sewti Pt III, Sewti Pt IV, <b>Katigorah Dev. Block(Part)-</b> Katigorah Dev. Block excluding-Dudpur Ganirgram G.P, <b>Salchapra Dev. Block(Part)-</b> Salchapra G.P, <b>Algapur Dev. Block(Part)-</b> Uttar Badarpur, Thandapur, Panchgram, Uttarkanchanpur-I, Badarpur Grant, Dakhin Badarpur, Bakrihawar Part-I, Panchgram Township.
<b>117.</b>	<b>Barkhola</b>	<b>Tapang Dev. Block , Barjalenga Dev. Block(Part)-</b> Silcoorie G.P, Tarutajbari G.P, Ghungoor West G.P., Bhorakai G.P. , <b>Borkhola Dev. Block(Part)-</b> Borkhola Dev. Block excluding-Borkhola G.P (Part)- Horinchara Grant (Harinchara Grant), Chandranathpur G.P, Jarailtola G.P (Part)- Dhalchara Grant, 95 BSF Camp Dhalchara (95 Bsf Camp Damchera), Deswali Basti, Sonapur G.P (Part)- Sunapur Pt I (Sonapur Pt I), Sunapur Pt II, Badarpur Masimpur G.P (Part)- Badarpur Pt I, Badarpur Pt II, Masimpur Pt I (Maohimpur), Choto Dudhpatil G.P (Part)- Choto Dudhpatil Grant (Borodudhpatil Grant), Dudhpatil G.P (Part)- Dudhpatil Pt VI, Dudhpatil Pt VII, Haticherra G.P (Part)- Haticherra Grant (Hatichara Grant), Leurbond, Machughat G.P (Part)- Dudhpatil Pt.V, Subong G.P (Part)- Madhurapur



		Grant, <b>Kalain Dev. Block(Part)</b> - Behara G.P (Part)- Behara Pt V, Burunga G.P (Part)- Behara Pt III, Sewti G.P (Part)- Sewti Pt II, Sewti Pt III, Sewti Pt IV, <b>Katigorah Dev. Block(Part)</b> - Dudpur Ganirgram G.P, <b>Salchakra Dev. Block(Part)</b> -SalchakraDev. Block excluding-Salchakra G.P, Krishnapur Bhairabnagar G.P, Buribail G.P (Part)- Buribail Pt III (Buribali Pt III), Pratapi Para , Kumarpara Niz Joynagar G.P (Part)- Kumarpara, Balighat, Niz-Joynagar, Dubag, Rajnagar G.P (Part)- Rakhali Khalepar Pt I (Rakhali Khalepar Pt I), Srikona G.P (Part)- Rakhali Khalepar Pt II (Rakhalkhalepar Pt II), <b>Silchar Dev. Block(Part)</b> - Bhajantipur G.P (Part)- Jaifarpur, Bajantipur Pt I, Bajantipur Pt III, Bajantipur Pt II, Nutan Kanchanpur (Nutan Kanchanpur), Paschim Biroinhowar (Paschim Biroinhowar), <b>Sonai Dev. Block(Part)</b> - Dakshin Saidpur G.P (Part)- Menipur Pt I, Sildubi G.P (Part)- Sildubi Grant, Dakshin Krishnapur G.P. (Part)- Uttar Krishnapur Pt III, Uttar Krishnapur G.P. (Part)- Sabashpur (Sabujpur), Sildubi G.P (Part)- Bariknagar Pt II, <b>Narsingpur Dev. Block(Part)</b> - Clever House G.P. (Part)- Clever House Pt I, Clever House Pt III, Clever House T.E.
118.	Silchar	<b>Silchar MB (Part)</b> -Silchar M.B excluding- Ward No. 1, Ward No. 2, Ward No. 3, Ward No. 4, Ward No. 5, Ward No. 6, Ward No. 7, <b>Borkhola Dev. Block(Part)</b> - Badarpur Masimpur G.P (Part)- Badarpur Pt I, Badarpur Pt II, Masimpur Pt I (Maohimpur), <b>Salchakra Dev. Block(Part)</b> - Krishnapur Bhairabnagar G.P, Buribail G.P (Part)- Buribail Pt III (Buribali Pt III), Pratapi Para , Kumarpara Niz Joynagar G.P (Part)- Kumarpara, Balighat, Niz-Joynagar, Dubag, Rajnagar G.P (Part)- Rakhali Khalepar Pt I (Rakhali Khalepar Pt I), Srikona G.P (Part)- Rakhali Khalepar Pt II (Rakhalkhalepar Pt II), <b>Silchar Dev. Block(Part)</b> - Silchar Dev. Block excluding-Berenga G.P, Neargram Bagpur G.P, Bhagadahar Borjurai G.P., Bhajantipur G.P (Part)- Jaifarpur, Bajantipur Pt I, Bajantipur Pt III, Bajantipur Pt II, Nutan Kanchanpur (Nutan Kanchanpur), Paschim Biroinhowar (Paschim Biroinhowar), <b>Sonai Dev. Block(Part)</b> - Uttar Krishnapur G.P (Part)- Uttar Krishnapur Pt I (Uttar Krishnapur Part I (CT)).
119.	Sonai	<b>Sonai M.B, Banskandi Dev. Block(Part)</b> -BanskandiDev. Block excluding-Palorbond G.P, Dolugram G.P., Badri Chandpur G.P (Part)- Niz-Banskandi Pt IV, Chandrapur Pt II, Chandrapur Pt I (Chandrapur Pt II), Niz-Banskandi Pt I, Tarapur Monipur G.P (Part)- Tarapur grant, Dungripar G.P. (Part)- Dungripar Pt II, Badripar G.P. (Part)- Badripar Pt I, Badripar Pt II, Badripar Pt III, Gangapur, Badripar Pt V (Dadripar Pt V (Badrapar V)), <b>Binnakandi Dev. Block(Part)</b> - Rupaibali G.P, Singerbond G.P (Part)- Singerbond Pt IV, Binnakandi Bagan G.P (Part)- Kaptanpur Pt XII, Kaptanpur G.P (Part)- Kaptanpur Pt XIII, Kaptanpur Pt XV, Kaptanpur Pt XVI, Kaptanpur Pt XVII, Kaptanpur Pt XVIII, Kaptanpur Pt XIV, <b>Lakhipur Dev. Block(Part)</b> - Lakhipur Nayagram G.P (Part)- Niz-Lakhipur Pt III, Chiripar Pt II, Sribar G.P (Part)- Lalang Pt IV, <b>Narsingpur Dev. Block(Part)</b> - Chandpur G.P, Kazidahar G.P (Part)- Berabak Pt II, Kajidahar Pt II, Kajidahar Pt III, Nagdirgram G.P (Part)- Nagdirgram Pt III, Nagdirgram Pt IV, <b>Palonghat Dev. Block(Part)</b> - Didarkhush G.P, <b>Silchar Dev. Block(Part)</b> - Berenga G.P, Neargram Bagpur G.P, Bhagadahar Borjurai G.P., <b>Sonai Dev. Block(Part)</b> -SonaiDev. Block excluding-Nutan Ramnagar G.P (Part)- Nutan Ramnagar Pt II (Nutanramnagar Pt II), Nutan Ramnagar Pt III (Nutanramnagar Pt III), Dakshin Saidpur G.P (Part)- Menipur Pt I, Sildubi G.P (Part)- Sildubi Grant, Dakshin Krishnapur G.P. (Part)- Uttar Krishnapur Pt III, Uttar Krishnapur G.P. (Part)- Sabashpur (Sabujpur), Sildubi G.P (Part)- Bariknagar Pt II, Uttar Krishnapur G.P (Part)- Uttar Krishnapur Pt I (Uttar Krishnapur Part I (CT)), Sundari G.P (Part)- Sundari Pt IV, Sundari Pt III.
120.	Dholai (SC)	<b>Barjalenga Dev. Block(Part)</b> -Barjalenga Dev. Block excluding-Silcoorie G.P, Tarutajbari G.P, Ghungoor West G.P., Bhorakai G.P. , <b>Binnakandi Dev. Block(Part)</b> - Boali Chenjur G.P (Part)- Machkhal F.V., <b>NarsingpurDev. Block(Part)</b> - Narsingpur Dev. Block excluding-Chandpur G.P,Clever House G.P. (Part)-Clever House Pt I, Clever House Pt III, Clever House T.E., Kazidahar G.P (Part)- Berabak Pt II, Kajidahar Pt II, Kajidahar Pt III, Nagdirgram G.P (Part)- Nagdirgram Pt III, Nagdirgram Pt IV, <b>Palonghat Dev. Block(Part)</b> - Gonganagar G.P, Darmikhal G.P, Rukni G.P, Palonghat G.P, Bhubandahar G.P, Mohankhal Rammanikpur G.P, Moniarkhal G.P, Bhuban Hill G.P (Part)- Gonganagar Pt VI, Gonganagar Pt VII, Gonganagar Pt XIII, Gonganagar Pt VIII, Gonganagar Pt IX, Krishnapur F.V., Thankimnagar Pt III, Bhubankhal Pt I F.V., Kalakhal F.V., <b>Sonai Dev. Block(Part)</b> - Sundari G.P (Part)- Sundari Pt IV, Sundari Pt III.

<b>30. DISTRICT- HAILAKANDI</b>		
<b>121.</b>	<b>Hailakandi</b>	<p><b>Lala Municipal Board, Hailakandi Municipal Board, Algapur Dev. Block(Part)</b>- Mohonpur-Burne Brease G. P., Kalinagar G.P., Mohonpur G.P (Part)- Mohonpur – IV, Mohonpur – V, Uttar-Narainpur G.P (Part)- Narainpur – III, Narainpur – IV, Uttar-Kachanpur G.P. (Part)- Uttar Kanchanpur – II, Dholidahar, Bakrihawar – II, Bakrihawar G.P. (Part)- Bakrihawar – III, Kalinagar – VI, <b>Hailakandi Dev. Block(Part)</b>- Matijuri-Paikan G.P, Bahadurpur G.P (Part)- Brojopur – I, Bashdahar-Bar-Hailakandi G.P. (Part)- Bandukmara Grant, Narainpur-Tupkhana G.P. (Part)- Tupkhana, Rangauti G.P (Part)- Rangauti – II, Sudarshanpur-Bandukmara G.P. (Part)- Dakhin Sonapur – I, Sudarshanpur – I, <b>Katlicherra Dev. Block(Part)</b>- Katlicherra G.P., Rangabak G.P., Sunacherra-Rupacherra G. P., Dinanathpur G .P (Part)- Apin Grant (P), Harishnagar G.P (Part)- Aranyapur, Harishnagar – I, Kaliganj NC, Paglacherra NC, Telecherra NC , <b>Lala Dev. Block (Part)</b>- Dhalcherra-Bilaipur G.P, Lalacherra-Vernerpur G.P., Lalamukh G.P, Rajyeswarpur G.P, Sudarshanpur-Kalacherra G.P., Chandrapur G.P (Part)- Chandrapur – I, Jyotsnabad-Umednagar G.P. (Part)- Uttar Jyotsnabad –II, Umednagar, Rajyeswarpur – VIII, Nimaichandpur G.P (Part)- Nimaichandpur – I, Nityanandapur- II, Niz-vernerpur-Sarbanandapur G.P (Part)- Bishnupur, Purbo-Kittarbond-Rajyeswarpur G.P (Part)- Rajyeswarpur – II, Rajyeswarpur – I, Purbo-Kittarbond - I, Tantoo-Dhanipur G.P (Part)- Lala – I, Monacherra G.P. (Part)- Monacherra Grant, Aenakhal G.P. (Part)- Aynakhal Grant, Koyah-Ramchandi G. P. (Part)- Koyah Grant, <b>South Hailakandi Dev. Block(Part)</b>- Baruncherra-Kukicherra G.P., Dhalai Bagan G.P. (Part)- Dholaimolai -VII, Dholaimolai - XI, Dholaimolai - XII, Dholaimolai – VIII, Baldabaldi-Nandagram G.P. (Part)- Baldabaldi – I , Dariarghat-Karicherra G. P. (Part)- Madabpur, Rampur, Gharmurah-Bagcherra G.P. (Part)- Gharmurah-Bagcherra G.P. excluding- Sahebmar F.V, Jamira G.P. (Part)- Panch Piner Mukham, Killarbak-Jalnacherra G.P. (Part)- Kachurthal F.V, Gollacherra, Monipur-Niskar G.P. (Part)- Monipur-Niskar G.P. excluding- Nehalchandpur, Lochonpur, Pratapnagar, Paloicherra-Sultanicherra G.P. (Part)- Sultani, <b>Katigora Dev. Block(Part)</b>- Dudhpur GP (Part)- Dudhpur Part-II, Mahadebpur (Mohanpur), Gonirgram part-III, Phulbari GP (Part)- Gonirgram Part-I, Sripur Part-II.</p>
<b>122.</b>	<b>Algapur-Katlicherra</b>	<p><b>Algapur Dev. Block(Part)</b>- Algapur Dev. Block excluding-Mohonpur-Burne Brease G. P., Kalinagar G.P., Mohonpur G.P (Part)- Mohonpur – IV, Mohonpur – V, Uttar-Narainpur G.P (Part)- Narainpur – III, Narainpur – IV, Uttar-Kachanpur G.P. (Part)- Uttar Kanchanpur – II, Dholidahar, Bakrihawar – II, Bakrihawar G.P. (Part)- Bakrihawar – III, Kalinagar – VI, <b>Hailakandi Dev. Block(Part)</b>- Hailakandi Dev. Block excluding-Matijuri-Paikan G.P, Bahadurpur G.P (Part)- Brojopur – I, Bashdahar-Bar-Hailakandi G.P. (Part)- Bandukmara Grant, Narainpur-Tupkhana G.P. (Part)- Tupkhana, Rangauti G.P (Part)- Rangauti – II, Sudarshanpur-Bandukmara G.P. (Part)- Dakhin Sonapur – I, Sudarshanpur – I, <b>Katlicherra Dev. Block(Part)</b>- Katlicherra Dev. Block excluding-Katlicherra G.P., Rangabak G.P., Sunacherra-Rupacherra G. P., Dinanathpur G .P (Part)- Apin Grant (P), Harishnagar G.P (Part)- Aranyapur, Harishnagar – I, Kaliganj NC, Paglacherra NC, Telecherra NC , <b>Lala Dev. Block(Part)</b>- Lala Dev. Block excluding-Dhalcherra-Bilaipur G.P, Lalacherra-Vernerpur G.P., Lalamukh G.P, Rajyeswarpur G.P, Sudarshanpur-Kalacherra G.P., Chandrapur G.P (Part)- Chandrapur – I, Jyotsnabad-Umednagar G.P. (Part)- Uttar Jyotsnabad –II, Umednagar , Rajyeswarpur – VIII, Nimaichandpur G.P (Part)- Nimaichandpur – I, Nityanandapur- II, Niz-vernerpur-Sarbanandapur G.P (Part)- Bishnupur, Purbo-Kittarbond-Rajyeswarpur G.P (Part)- Rajyeswarpur – II, Rajyeswarpur – I, Purbo-Kittarbond - I, Tantoo-Dhanipur G.P (Part)- Lala – I, Monacherra G.P. (Part)- Monacherra Grant, Aenakhal G.P. (Part)- Aynakhal Grant, Koyah-Ramchandi G. P. (Part)- Koyah Grant, <b>South Hailakandi Dev. Block(Part)</b>- South Hailakandi Dev. Block excluding-Baruncherra-Kukicherra G.P., Dhalai Bagan G.P. (Part)- Dhalai Bagan G.P. excluding- Dholaimolai -VII, Dholaimolai - XI, Dholaimolai - XII, Dholaimolai – VIII, Baldabaldi-Nandagram G.P. (Part)- Baldabaldi – I , Dariarghat-Karicherra G. P. (Part)- Madabpur, Rampur, Gharmurah-Bagcherra G.P. (Part)- Gharmurah-Bagcherra G.P. excluding- Sahebmar F.V, Jamira G.P. (Part)- Panch Piner Mukham, Killarbak-Jalnacherra G.P. (Part)- Kachurthal F.V, Gollacherra, Monipur-Niskar G.P. (Part)- Monipur-Niskar G.P. excluding- Nehalchandpur, Lochonpur, Pratapnagar, Paloicherra-Sultanicherra G.P. (Part)- Sultani.</p>

**31.DISTRICT- KARIMGANJ**

123.	<b>Karimganj North</b>	<p><b>Karimganj Municipality Board, Badarpur Dev. Block(Part)</b>- Badarpur Dev. Block excluding- Chargola-Ghuramara G.P. (Part)- Ghoramara Pt I, Ghoramara Pt II, Duttapur G.P. (Part)- Adarkona Pt III, Adarkona Pt II, Adarkona Pt I, Adarkona Pt IV, Dattapur, Mugrapur, Kuchilargool, Barthal Pt IV, Barthal Pt VII(Sribehula T.E.), Barthal Pt III, Barthal Pt II (Sribehula T.E.), Barthal Pt I, Haldigool, South Badarpur G.P. (Part)- Marjat Kandi, Tikar, Mahakal Pt VII, Anglarbazar G.P. (Part)- Harinadik, <b>North Karimganj Dev. Block(Part)</b>- Sadarashi G.P., North Karimganj G.P. (Part)- North Karimganj G.P. excluding- Batarashi, Dhit , Akbarpur G.P. (Part)- Dharakuna, Panaragarh, Faridpur, Maizgram G.P. (Part)- Supnargool Pt I, Supnargool Pt II, Tajpur Pt II, Maizgram Pt III, Maizgram Pt IV, Tajpur Pt I, Maizgram Pt I, Maizgram Pt II, Prakashpur, Pathu-Surigram. G.P. (Part)- Surigram Pt I, Surigram Pt II, Bedrong Pt I, Bedrong Pt II, Bedrong Pt III, Mahishasan, Pathu Pt I, <b>South Karimganj Dev. Block(Part)</b>- South Karimganj Dev. Block excluding- Farampasha G.P., Janakalyan G.P., Singaria G.P., Angura G.P. , Subash Nagar G.P., Barkatpur G.P. (Part)- Kapurpur, Longaighat G.P. (Part)- Karnamadhu Pt II, Suprakandi G.P. (Part)- Barkapan, Bagbari G.P. (Part)- Firujee, Chandidas, Pankshankar, Bakarshah-Nairgram G.P. (Part)- Bakarshah Pt III, Ranigram Pt III, Bazarghat Ghat G.P. (Part)- Jinahabra, Chandpur, Fatehpur G.P. (Part)- Fatepur Pt I, Fatepur Pt II, Fatepur Pt III, Khagail Pt I, Khagail Pt II, Khagail Pt III, Khagail Pt IV, Kaliganj G.P. (Part)- Baleswar, Khudrakandi, Lokdas, Sonatola, Rampasha Pt III, Kutnipara, Ratanpur Pt II, Ghorardhap, Bazaibala, Chaykut, Kanishail-Sarifnagar G.P. (Part)- Bagan, Bhagichagi, Kanisail Pt I, Keotkuna G.P. (Part)- Keotkuna G.P. excluding- Meghna Pt-I, Krishnanagar G.P. (Part)- Krishnanagar G.P. excluding- Nagkapan Pt I, Jalalnagar T.E., Ayalabari T.E., Nilambazar G.P. (Part)- Nilambazar G.P. excluding- Barbari, Pирerchak G.P. (Part)- Medal Pt II, Medal Pt III, Medal Chak, Sarisa-Charakuri G.P. (Part)- Mubarakpur, Srimanta-Kanishail G.P. (Part)- Rauthgram Chak, Bahar, <b>Katigorah Dev. Block(Part)</b>- Rajatilla G.P. (Part)- Madarpur, Niz Haritkar Pt.-II, Nazatpur, Karai Kandi Pt.-II, Hari Nagar G.P (Part)- Hari Nagar Pt I, Hari Nagar Pt II, Hari Nagar Pt III, Chandi Nagar Pt II, Tukur Gram, Leverputa G.P.(Part)- Chandi Nagar Pt I, Katigorah G.P. (Part)- Lathimara, Lahamali.</p>
124.	<b>Karimganj South</b>	<p><b>North Karimganj Dev. Block(Part)</b>- North Karimganj Dev. Block excluding- Sadarashi G.P., North Karimganj G.P. (Part)- North Karimganj G.P. excluding- Batarashi, Dhit , Akbarpur G.P. (Part)- Dharakuna, Panaragarh, Faridpur, Maizgram G.P. (Part)- Supnargool Pt I, Supnargool Pt II, Tajpur Pt II, Maizgram Pt III, Maizgram Pt IV, Tajpur Pt I, Maizgram Pt I, Maizgram Pt II, Prakashpur, Pathu-Surigram. G.P. (Part)- Surigram Pt I, Surigram Pt II, Bedrong Pt I, Bedrong Pt II, Bedrong Pt III, Mahishasan, Pathu Pt I, <b>Patharkandi Dev. Block(Part)</b>- Baroigram G.P., Dhalcherra G.P. , Ilashpur G.P. , Kanaibazar G.P. (Part)- Satghori Pt I, Satghori Pt II, Durlovpur Pt IV, Durlovpur Pt III, Muraura, Bager Sangon, Maina Pt III, Bandarkuna G.P. (Part)- Uttarbansarkona (T.S.), Bataiya Punjee, Eraligool West Land Grant, Saidpur, Eraligool Pt X, Eraligool Pt I, Eraligool Pt III, Eraligool Pt II, Chataiya Punjee, Achimganj G.P. (Part)- Hatkhala Kite Alapur Gulerbond, Kandigram Pt I, Nankar, Kandigram Pt II, Farid Kuna, Durlovpur Pt V, Haitorkha Pt I, Durlovpur Pt I, Durlovpur Pt II, Faridkuna-Duhalia G.P. (Part)- Purbogool, Purba Faridkuna, Barcharra, Jurabari-Defolala G.P. (Part)- Mendibari, Hatirgool, Chandpur, Defolala, Khaser Gaon, Lakshipur, Kabaribond Pt II, Kabaribond G.P. (Part)- Baruail, Kabaribond Pt I, Kabaribond Pt III, Moina G.P. (Part)- Dakshinbandorkona (T.S.), Dakshinbandorkona Pt I, Hafania, Gopinather Akhra, Kalakhauri, Madanduri, Chayabari Pt II, <b>R.K Nagar Dev. Block(Part)</b>- Binodini G.P., Anandapur G.P. (Part)- Danirbond, Bhairabnagar G.P. (Part)- Singua Kite Nalarpar, Singua Pt II, Balirbond Pt II, Singua Pt I, Balirbond Pt I, Nizkhali, Gandhinagar G.P. (Part)- Sripur, <b>South Karimganj Dev. Block(Part)</b>- Farampasha G.P., Janakalyan G.P., Singaria G.P., Angura G.P. , Longaighat G.P. (Part)- Karnamadhu Pt II, Suprakandi G.P. (Part)- Barkapan, Bagbari G.P. (Part)- Firujee, Chandidas, Pankshankar, Bakarshah-Nairgram G.P. (Part)- Bakarshah Pt III, Ranigram Pt III, Bazarghat Ghat G.P. (Part)- Jinahabra, Chandpur, Fatehpur G.P. (Part)- Fatepur Pt I, Fatepur Pt II, Fatepur Pt III, Khagail Pt I, Khagail Pt II, Khagail Pt III, Khagail Pt IV, Kaliganj G.P. (Part)- Baleswar, Khudrakandi, Lokdas, Sonatola, Rampasha Pt III, Kutnipara, Ratanpur Pt II, Ghorardhap, Bazaibala, Chaykut, Kanishail-Sarifnagar G.P. (Part)- Bagan, Bhagichagi, Kanisail Pt I, Keotkuna G.P. (Part)- Keotkuna G.P. excluding-</p>

		Meghna Pt-I, Krishnanagar G.P. (Part)- Krishnanagar G.P. excluding- Nagkapan Pt I, Jalalnagar T.E., Ayalabari T.E., Nilambazar G.P. (Part)- Nilambazar G.P. excluding- Barbari, Pinerchak G.P. (Part)- Medal Pt II, Medal Pt III, Medal Chak, Sarisa-Charakuri G.P. (Part)- Mubarakpur, Srimanta-Kanishail G.P. (Part)- Rauthgram Chak, Bahar, Subash Nagar G.P. (Part)- Mahamadpur Pt I.
125.	<b>Patharkandi</b>	<b>Lowairpowa Dev. Block, Dullavcherra Dev. Block(Part)-</b> Chargola G.P. (Part)- Tarbin Cherra Grant, Pachim Tarbin Cherra, Kajirbazar G.P. (Part)- Awalala (P.S.), Bethubari, Muliala Pt II, Muliala Pt I, Chagi Khouri, Kachu Khouri, Paldahar G.P. (Part)- Bargool, Dhalgram Pt II, Bhairabnagar, Gulal Kandi, Patiala G.P. (Part)- Dullavcherra Grant, <b>Patharkandi Dev. Block(Part)-</b> Patharkandi Dev. Block excluding- Baroigram G.P., Dhalcherra G.P. , Ilashpur G.P. , Kanaibazar G.P. (Part)- Satghori Pt I, Satghori Pt II, Durlovpur Pt IV, Durlovpur Pt III, Muraura, Bager Sangan, Maina Pt III, Bandarkuna G.P. (Part)- Uttarbhandarkona (T.S.), Bataiya Punjee, Eraligool West Land Grant, Saidpur, Eraligool Pt X, Eraligool Pt I, Eraligool Pt III, Eraligool Pt II, Chataiya Punjee, Achimganj G.P. (Part)- Haitorkha Pt I, Durlovpur Pt I, Durlovpur Pt II, Hatkhala Kite Alapur Gulerbond, Kandigram Pt I, Nankar, Kandigram Pt II, Farid Kuna, Durlovpur Pt V, Faridkuna-Duhalia G.P. (Part)- Purbogool, Purba Faridkuna, Barcharra, Jurabari-Defolala G.P. (Part)- Mendibari, Hatirgool, Chandpur, Defolala, Khaser Gaon, Lakshipur, Kabaribond Pt II, Kabaribond G.P. (Part)- Baruail, Kabaribond Pt I, Kabaribond Pt III, Moina G.P. (Part)- Dakshinbandorkona (T.S.), Dakshinbandorkona Pt I, Hafania, Gopinather Akhra, Kalakhauri, Madanduri, Chayabari Pt II, Patharkandi G.P. (Part)- Sripur, <b>R.K.Nagar Dev. Block(Part)-</b> Gobindaganj G.P. (Part)- Bazarghat Pt I, Bazarghat Pt II, Pachim Sonai Kite Bazarghat, Ghilaitikar Pt I, Nogradranagar G.P. (Part)- Eraligool Pt IX.
126.	<b>Ram Krishana Nagar (SC)</b>	<b>R.K.Nagar Municipality Board, Badarpur Dev. Block(Part)-</b> Chargola-Ghuramara G.P. (Part)- Ghoramara Pt I, Ghoramara Pt II, Duttapur G.P. (Part)- Adarkona Pt III, Adarkona Pt II, Adarkona Pt I, Adarkona Pt IV, Dattapur, Mugrapur, Kuchilargool, Barthal Pt IV, Barthal Pt VII(Sribehula T.E.), Barthal Pt III, Barthal Pt II (Sribehula T.E.), Barthal Pt I, Haldigool, South Badarpur G.P. (Part)- Marjat Kandi, Tikar, Mahakal Pt VII, Anglarbazar G.P. (Part)- Harinadik, <b>Dullavcherra Dev. Block(Part)-</b> Dullavcherra Dev. Block excluding- Chargola G.P. (Part)- Tarbin Cherra Grant, Pachim Tarbin Cherra, Kajirbazar G.P. (Part)- Awalala (P.S.), Bethubari, Muliala Pt II, Muliala Pt I, Chagi Khouri, Kachu Khouri, Paldahar G.P. (Part)- Bargool, Dhalgram Pt II, Bhairabnagar, Gulal Kandi, Patiala G.P. (Part)- Dullavcherra Grant, <b>R.K.Nagar Dev. Block(Part)-</b> R.K.Nagar Dev. Block excluding- Binodini G.P., Anandapur G.P. (Part)- Danirbond, Bhairabnagar G.P. (Part)- Singua Kite Nalarpar, Singua Pt II, Balirbond Pt II, Singua Pt I, Balirbond Pt I, Nizkhali, Gobindaganj G.P. (Part)- Bazarghat Pt I, Bazarghat Pt II, Pachim Sonai Kite Bazarghat, Ghilaitikar Pt I, Gandhinagar G.P. (Part)- Sripur, Nogradranagar G.P. (Part)- Eraligool Pt IX, <b>South Karimganj Dev. Block(Part)-</b> Subash Nagar G.P. (Part)- Subash Nagar G.P. excluding- Mahamadpur Pt I, Barkatpur G.P. (Part)- Kapurpur, <b>Patharkandi Dev. Block(Part)-</b> Patharkandi G.P. (Part)- Sripur.

TABLE – B

## PARLIAMENTARY CONSTITUENCIES AND THEIR EXTENT

Sl. No.	Name of Parliamentary Constituency	Extent in terms of New Assembly Constituencies
1	Kokrajhar (ST)	1-Gossaigaon, 2-Dotma (ST), 3-Kokrajhar (ST), 4-Baokhungri, 5-Parbatjhora, 19-Sidli Chirang (ST), 20-Bijni, 41- Manas, 42-Baksa (ST).
2	Dhubri	6-Golakganj, 7-Gauripur, 8-Dhubri, 9-Birsing Jarua, 10- Bilasipara, 11-Mankachar, 12-Jaleshwar, 14-Goalpara East, 17-Srijangram, 22- Mandia, 23-Chenga.
3	Barpeta	16- Abhayapuri, 18-Bongaigaon, 21-Bhowanipur-Sorbhog, 24-Barpeta (SC), 25-Pakabetbari, 26-Bajali, 30-Hajo-Sualkuchi (SC), 38-Barkhetri, 39-Nalbari, 40-Tihu.

4	Darrang-Udalguri	43- Tamulpur (ST), 44-Goreswar, 31-Rangia, 32-Kamalpur, 45-Bhergaon, 46-Udalguri (ST), 47-Mazbat, 48-Tangla, 49- Sipajhar, 50-Mangaldai, 51-Dalgaon.
5	Guwahati	13-Goalpara West (ST), 15-Dudhnai (ST), 27-Chamaria, 28-Boko-Chaygaon (ST), 29-Palasbari, 33-Dispur, 34-Dimoria (SC), 35-New Guwahati, 36-Guwahati Central, 37-Jalukbari.
6	Diphu (ST)	108-Bokajan (ST), 109-Howarghat (ST), 110-Diphu (ST), 111-Rongkhang (ST), 112-Amri (ST), 113-Haflong (ST).
7	Karimganj	121-Hailakandi, 122-Algapur-Katlicherra, 123-Karimganj North, 124-Karimganj South, 125-Patharkandi, 126-Ram Krishana Nagar (SC).
8	Silchar (SC)	114-Lakhipur, 115-Udharbond, 116-Katigora, 117-Barkhola, 118-Silchar, 119-Sonai, 120-Dholai (SC).
9	Nagaon	52-Jagiroad (SC), 53-Laharighat, 54-Morigaon, 55-Dhing, 56-Rupahihat, 58-Samaguri, 60-Nagaon-Batadraba, 61-Raha (SC).
10	Kaziranga	57-Kaliabor, 59-Barhampur, 62-Binnakandi, 63-Hojai, 64- Lumding, 103-Golaghat, 104-Dergaon, 105-Bokakhat, 106- Khumtai, 107-Sarupathar.
11	Sonitpur	65-Dhekiajuli, 66-Barchalla, 67-Tezpur, 68-Rangapara, 69- Naduar, 70-Biswanath, 71-Behali (SC), 72-Gohpur, 73-Bihpuria.
12	Lakhimpur	74-Rongonadi, 75-Nowboicha (SC), 76-Lakhimpur, 77-Dhakuakhana (ST), 78-Dhemaji (ST), 79-Sissibargaon, 80- Jonai (ST), 81-Sadiya, 82-Doomdooma.
13	Dibrugarh	83-Margherita, 84-Digboi, 85-Makum, 86-Tinsukia, 87-Chabua-Lahowal, 88-Dibrugarh, 89-Khowang, 90-Duliajan, 91-Tingkhong, 92-Naharkatia.
14	Jorhat	93-Sonari, 94-Mahmora, 95-Demow, 96-Sibsagar, 97-Nazira, 98-Majuli (ST), 99-Teok, 100-Jorhat, 101-Mariani, 102- Titabor.

**NOTE :** Any reference in Table-A to a District, Development Block, Panchayat or VCDC (Village Council development Committee), Village, Ward or other territorial division shall be taken to mean the area comprised within that District, Development Block, Panchayat or VCDC (Village Council Development Committee), Village, Municipality and ward or other territorial division as on the 1<sup>st</sup> day of January, 2023 except the Guwahati Municipal Corporation wherein the name and extent of wards has been taken as existed during 2001 census.

Sd/-  
**ARUN GOEL**  
Election Commissioner

Sd/-  
**RAJIV KUMAR**  
Chief Election Commissioner

Sd/-  
**ANUP CHANDRA PANDEY**  
Election Commissioner

[F. No. 282/AS/2023(DEL)/Vol.V]

By Order,  
ASHWANI KUMAR MOHAL, Secy.